

अभिधानपदीपिका

॥ नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासंबुद्धस्स ॥

१

तथागतो यो करुणाकरो करो,
पथातमोस्सज्ज सुवप्पद पद ।
अका परत्थ कलिसंभवे भवे,
नमामि तं केवल दुक्करं करं ॥

२

अपूजयुं यं मुनिकुंजरा जरा,
रुजादिमुत्ता यहिमुत्तरे तरे ।
ठिता तिवड्ढम्भुनिधिन्नरा नरा,
तरिंसु तं धम्ममघप्पहं पहं ॥

३

गतं मुनिन्दो रससूनुतं नुतं,
सुपुञ्जखेत्तं भुवनेसु तं सुतं ।
गणम्पि पाणी कतसंवरं वरं,
सदा गुणोघेन निरन्तरन्तरं ॥

४

नामलिङ्गेषु कोसल्ल-मत्थनिच्छयकारणं ।
यतो महब्बलं बुद्ध-वचने पाटवत्थिनं ॥

५

नामलिङ्गान्यतो बुद्ध-भासितम्सारहानह ।
दम्सयन्तो पक्कासिम्स-मभिधानप्पदीपिकं ॥

६

भीयो रूपन्तरा साह-चरियेन च कत्थञ्चि ।
क्वचाहच्चविधानेन ज्ञेय्यं थपुन्नपुंसकं ॥

७

अभिन्नालिङ्गिनं येव द्वन्दो च लिगवाचका ।
गाथापादन्तमज्झट्टा पुब्ब यन्त्यपरे पर ॥

८

पुमित्थियं पदं द्वीसु सब्बलिङ्गे च तीम्बिति ।
अभिधानन्तरारम्भे ज्ञेय्य त्वन्तमथादि च ॥

९

भीयो पयोगमागम्म सोगते आगमे क्वञ्चि ।
निघंटु-युत्तिञ्चानीय नामलिङ्गं कथीयति ॥

॥ पठमो सगकण्डो ॥

बुद्ध नाम ३२

बुद्धो, दसबलो, सत्था,
सब्बञ्जू, दिपटुत्तमो ।
मुनिन्दो, भगवा, नाथो,
चक्खुमा, ऽङ्गीरसो, मुनि ॥ १
लोकनाथो, ऽनधिवरो,
महेसी, (च) विनायको, ।
समन्तचक्खु, सुगतो,
भूरिपञ्जो, (च) मारजि, ॥ २
नरसीहो, नरवरो,
धम्मराजा, महामुनि, ।
देवदेवो, लोकगुरु,
धम्मस्सामि, तथागतो, ॥ ३
मयंभू, सम्मासंबुद्धो,
वरपञ्जो, (च) नायको, ।
जिनो, सक्को, (तु) सिद्धत्थो,
सुद्धोदनि, (च) गोतमो, ॥ ४
सक्यसीहो, (तथा) सक्य—
मुनि, (चा) ऽदिच्चबंशु, (च) ॥ ५
मोक्खो, निरोधो, निब्बाणं,
दीपो, तण्हक्खयो, परं, ।
ताणं, लेणं अरूपं (च),
सन्तं, सच्चं, अनालयं ॥ ६

शाक्यमुनि ७

निर्वाण ४६

	असंखतं, सिवं, अमतं, सुदुद्दस्स, परायणं, सरणं, अनीतिकं, (तथा) ।
	अनासवं, धुवं, अनिदस्सना, कता, ऽपलोकित, निपुणं, अनन्तं, अक्खरं, ॥ ७
	दुक्खक्खयो, ऽव्यापज्झं, (च) विवट्ट, खेम, केवलं, ।
	अपवग्गो, विरागो, (च) पणीतं, अच्चुत, पद, ॥ ८
	योगक्खेमो, पार, (पि) मुत्ति, सन्ति, विसुद्धि, यो ।
	विमुत्त्य, -ऽसंखताधातु, सुद्धि, निब्बुतियो. (सिंयुं) ॥ ९
अर्हत् ४	खीणासवो, (त्व)ऽसेखो, (च) वीतरागो, (तथा)ऽरहा. ।
स्वर्ग ९	देवलोको, दिवो, नाको, तिदिवो, तिदसालयो. ॥ १०
देवता १४	तिदसा, (त्व)ऽमरा, देवा, विबुधा, (च) सुधासिनो. । सुरा, मरु, दिवोका, (चा-) ऽमतपा, सम्गवासिनो, ॥ ११
	निज्जरा, ऽनिमिसा, दिब्बा. । (अपुमे) देवतानि. * (च) ॥ १२
देवयोनि ८	सिद्धो, भूतो, (च) गन्धब्बो, गुय्हको, यक्ख, रक्खसा. । कुम्भण्डो, (च) पिसाच्चा, -(दि निद्दिट्ठा देवयोनियो) ॥ १३
असुर ४	पुब्बदेवा, सुररिपु,

* “ देवता एव देवतानि, सकल्ये, निप्पच्चयो ” ति टीका ।

असुरविशेष ३	असुरा, दानवा. (पुमे) । (तव्विसेसा) पहारादो, संबरो, बलि. (आदयो) ॥ १४
ब्रह्मा ८	पितामहो, पिता, ब्रह्मा, लोकैसो, कमलासनो, । (तथा) हिरञ्जगब्धो, (च) सुरजेट्ठो, पजापति. ॥ १५
विष्णु ६	वासुदेवो, हरि, कण्हो, केसओ, चक्रपाण्य.-(थ) ।
महादेव ६	महिस्सरो, सिवो, सूली, इस्सरो, पसुपत्य.-(पि) ॥ १६
कार्तिकेय ३	हरो. (वुत्तो) कुमारो, (तु) । खन्धो, सत्तिधरो. (भवे) ॥ १७
इन्द्र २०	सक्को, पुरिन्दरो, देव- राजा, वजिरपाणि, (च) । सुजम्पति, सहस्सक्खो, महिन्दो, वजिरावुधो, ॥ १८ वासवो. (च) दससत- नयनो. तिदिवाधिभू, । सुरनाथो. (च) वजिर- हत्थो. (च) भूतपत्य.-(पि) ॥ १९ मघवा, कोसियो, इन्दो, वत्रभू, पाकसासनो, ।
इन्द्रपत्नी १	विडोजो. (ऽथ) सुजात.-(स्स भरिया; थ पुरम्भवे) ॥ २०
इन्द्रपुरी ३	मसक्कसारो, वस्सोक- सारा (चेवा-) ऽमरावती. ।
इन्द्रभवन १	वेजयन्तो. (तु पासादो) ;

देवसभा १	सुधम्मा (तु सभा मता) ॥ २१
इन्द्ररथ १	वेजयन्तो (रथो तस्स);
इन्द्रसारथी १	(वुत्तो) मातलि (सारथी) ।
इन्द्रहस्ती १	एरावणो (गजो); पण्डु-
इन्द्रशिलासन १	कम्बलौ. (तु सिलामनं) ॥ २२
इन्द्रपुत्र १	सुवीरो- (चादयो पुत्ता);
इन्द्रपुष्करणी १	नन्दा (पोक्खरणी भवे) ।
इन्द्रकानन ४	नन्दनं, मिम्सकं, चित्त-
	लता, फारुसकं. (वना) ॥ २३
इन्द्रवज्र ३	असनी. (द्वीसु) कुलिसं.
	वजिरं. (पुत्रपुंसके) ।
देवाङ्गना ४	अच्छरायो (त्थियं वुत्ता),
	रभा (चा) ऽलम्बुसा-(दयो) ॥ २४
गन्धर्व १	देवित्थियो. (थ गन्धव्वा)
	पंचसिखो (ति आदयो) ।
देवविमान २	विमानो. (नित्थियं) व्यम्भं.
अमृत ३	पीयूसं, अमतं, सुधा. ॥ २५
सुमेरु पर्वत ५	सिनेरु, मेरु, तिदिवा-
	धारो, नेरु, सुमेरु. (च) ।
महापर्वत ७	युगन्धरो, ईसधरो,
	करवीको, सुदस्सनो, ॥ २६
	नेमिन्धरो, विनतको,
	अस्सकण्णो. (कुलाचला) ।
आकाशगङ्गा ३	मंदाकिनी (तथा-) कास-
	गंगा, सुरनदी.- (प्यथ) ॥ २७
पारिजातवृक्ष ३	कोविळारो, (तथा) पारि-
	च्छत्तको, पारिजातको. ।
कल्पवृक्ष २	कप्परुक्खो, (तु) सन्ताना.-

	(दयो देवहुमा सियु) ॥ २८
पूर्व, पश्चिम, } उत्तर दिशा }	पाची, पतीच्यु, -दीची, (त्थी) (पुब्ब पच्छिम उत्तरा) ।
दक्षिण दिशा १	(दिसाथ दक्खिणा) पाची,
अनुदिशा २	विदिसा, ऽनुदिसा (भवे) ॥ २९
दिग्गज ८	एरावणो, पुण्डरीको, वामनो, कुमुदो, ऽञ्जनो, । पुप्फदन्तो, सब्बभुम्भो, सुप्पतीको. (दिसागजा) ॥ ३०
गन्धर्वाधिपति २	धतरट्ठो, (च) गन्धब्बा-
विरूढक २	धिपो. कुंभण्डसामि, (तु) ।
पन्नगेश्वर २	विरूढ्हको. विरूपकवो, (तु) नागाधिपती -(रीतो) ॥ ३१
यक्षराज ४	यक्खवाधिपो, वेस्सवणो, कुवेरो, नरवाहनो. ।
कुबेरभवन २	अलका, -ऽलकमंदा- (म्म
कुबेरायुध १	पुरी), (पहरणं) गदा ॥ ३२ (चतुदिसानमधिपा, पुब्बादीनं कमा इमे) ।
अग्नि १८	जातवेदो, सिग्गी, जोति, पावको, दहनो, ऽनलो ॥ ३३ हुतावहा, ऽच्चिमा, धूम- केत्व, ऽग्नि, गिनि, भाचुमा, । तेजो, धूमसिखो, वायु- सखो, (च) कण्हवत्तनी, ॥ ३४ वेम्सानरो, हुतासो. (थ) सिग्वा, जाला, ऽच्चि (वा पुमे) । विप्फुलिग, फुलिग. (च)
बन्दिशिग्वा ३	
बन्धिकण २	

भस्म ३	भस्मं, (तु) सेट्टि, छारिका. ॥ ३९
उष्ण भस्म १	कैक्कुलो (तुष्णहभस्मस्मि);
अङ्गार १ अग्निदण्ड २	अंगारो. ऽलात,- मुष्मुक. ।
इन्धन ९	समिधा, इधुमं, (चे-) धो, उपादानं, (तथे-) न्धनं. ॥ ३६
आलोक ९	(अथौ) ऽऽभासो, पकासो, (चा-) ऽऽलोको,- ज्जोता,- ऽऽतपा. (समा) ।
समीरण १०	मालूतो, पवनो, वायु, वातो, ऽनिल, समीरणा, ॥ ३७ गंधवाहो, (तथा) वायो, समीरो, (च) सदागति, ।
देहस्थवायु ६	(वायुभेदा इमे लो-) द्व- गमो (चा) ऽधोगमो, (तथा) ॥ ३८ कुच्छिद्वो, कोट्टासयो, अस्सास,-ऽड्गानुसारिणो. ।
प्रश्वास २	(अथो) अपान. पस्सासो.
श्वास २	अस्सासो, आनं. (उच्चते) ॥ ३९
वेग ३	वेगो, जवो, रयो. खिप्प,
शीघ्र ६	(तु) सीघं, त्तिरितं, लहु, । आसु, तुन्न, अरं (चा-) वि- लंबितं, तुवट. (पि च) ॥ ४०
निरन्तर ७	सतत, निच्च, अविरता,- ऽनारत, सन्ततं, अनवरत, (च) ध्रुवं. ।
अतिशय ७	भूसं, अतिसयो, (च) दब्बहं, तिब्बे, ऽकन्ता, ऽतिमत्त, बाळ्हानि. ॥ ४१ (खिप्पादि पण्डके दब्बे, दब्बगा तेसु ये त्तिमु) ।
कामदेव ४	अविग्गहो, (तु) कामो, (च)

	मनोभू, मदनो. (भवे) ॥ ४२
मार ८	अन्तको, वसवती, (च) पापिमा, (च) पजापति, । पमत्तबंधु, कण्हो, (च) मारो, नमुचि. (तस्स तु) ॥ ४३
मारदुहिता ३	तण्हा, रति, रगा, (धीतु).
मारहस्ती १	(ह्स्थी तु) गिरिमेखलो. ।
यमराज ३	यमराजा. (च) वेसायी,
यमायुध १	यमो. (स्स) नयनावुधं. ॥ ४४
वैपचित्ति असुर २	वेपचित्ति, पुलोमो. (च)
किन्नर २	किम्पुरिसो, (तु) किन्नरो. ।
आकाश १५	अन्तलिक्ख, खं, आदिच्च- पथो, ऽब्भ, गगना,-ऽम्बर, ॥ ४५ वेहासो, (चा-) ऽनिलपथो, आकासो, (नित्थियं) नभं, । देवो, वेहासयो, तारा- पथो, सुरपथो, अघं. ॥ ४६
मेघ ११ ,	मेघो, वलाहको, देवो, पज्जुन्नो, ऽम्बुधरो, घनो, । धाराधरो, (च) जीमूतो, वारिवाहो, (तथा) ऽम्बुदो, ॥ ४७
वृष्टि ३	अब्भं. (तीस्वथ) वस्स, (च) वस्सनं, बुद्धि. (नारियं) ।
तडित ९	सतेरता, ऽक्खणा, विज्जु, विज्जुता, (चा-) ऽचिरप्पभा. ॥ ४८
मेघशब्द ३	(मेघनादे तु) थनितं, गज्जित, रसिता.- (ऽऽदि च) ।
इन्द्रधनुष २	इन्दायुधं, इन्दधनु.
१ A. P.	

वृष्टिकण १	(वातानित्तम्बु) सीकरा. ॥ ४९
अतिवृष्टि ३	आमारो. धारा. संपानो.
करक २	करका. (तु) घनोपलं. ।
दुर्दिन १	दुर्दिनं. (मेघच्छन्नाह्ने)
आच्छादन ६	पिधानं, (त्व) ऽपधारणं. ॥ ५० तिरोधान, ऽन्तराधान, ऽपिधान, ऽऽच्छादनानि. (च) ।
चन्द्र १४	इन्दु, चन्द्रो. (च) नक्षत्र- राजा. सोमो, निसाकरो. ॥ ५१ ओसधीसो, हिमरमि, ससंको, चंदिमा, ससि. । सीतरंसि, निसानाथो, उळुराजा, (च) मा. (पुमे) ॥ ५२
चन्द्रकला १	कला. (सोळसमो भागो)
सूर्य वा चन्द्र मण्डल २	बिम्बं, (तु) मण्डल. (भवे) ।
एकांश ९	अड्डो, (त्व) ऽद्धो, उपड्डो, (च) (वा) खण्डं, सकल. (पुमे) ॥ ५३
समानाश १	अद्धं. (वुत्तं समे भागे)
निर्मल २	पसादो, (तु) पसन्नता. ।
ज्योत्स्ना ३	कोमुर्दी, चंदिका, जुण्हा.
कान्ति ४	कान्ति, सोभा, जुति, च्छवि. ॥ ५४
चिन्ह ७	कलंको, लंछनं, लक्खं, अंको, ऽभिञ्जाण, लक्खण, ।
परमशोभा १	चिन्हं. (चापि तु सोभा तु, परमा) सुसमा. (ऽथ च) ॥ ५५
शीतल ३	(सीतं गुणो गुणील्लिगा) सीतं, सिसिर, सीतलं. ।
तुषार ९	हिमं, तुहिनं, उस्सावो,

	नीहारो, महिका. (ऽप्यथ) ॥ १६
तारका ६	नक्वत्तं, जोति, भं, तारा, (अपुमे) तारको, ऽ लु. (च) ॥ १७
नक्षत्र २७	अस्सयुजो, भराणि, (त्थि) (स) कत्तिका, रोहिणी, (चेव) । मग्गसिर,— मद्दा, (च) पुनब्बसु, फुस्सो, (चा) ऽ सिलेसा, (पि) ॥ १८ मग्गा, (च फग्गुनी, (द्वे च) हत्थो, चित्ता, (च) सात्ति, (पि) । विसाखा, ऽ नुराधा, जेट्ठा, मूला, ऽ साळहा, (दुवे तथा) ॥ १९ सवनो, (च) धनिट्ठा, (च) सतभिसजो, पुव्वोत्तरभद्दपदा, । रेवत्थ, -(ऽपीति कमतो सत्ताधिक वीस नक्वत्ता) ॥ ६०
राहु २	सोब्भानु, (कथितो) राहु.
नवग्रह	सूरा. * (दी तु नवग्गहा) ।
१२ राशि	रासि. (मेसादिको) भद्द-
पूर्व-उत्तर भाद्रपद २	पदा, पोट्टपदा. (समा) ॥ ६१
सूर्य १९	आदिच्चो, सुरियो, सूरु, । सतरंसि, दिवाकरो, । वेरोचनो, दिनकरो, उण्हरंसि, पभकरो, ॥ ६२ अंसुमाली, दिनपति. तपनो. रवि, भानुमा, ।

* “ सूर, चंद्र, अगार, बुद्ध, जीव, सुक्क, असित, राहु, केतु, इति पते
सूरादयो नवग्गहा ” ति टीका ।

	रसिमा, ऽऽ भाकरो, भानु, अक्को, सहस्तरांसि. (च) ॥ ६३
किरण १४	रसि, (चा) ऽऽभा, पमा, दिपि, रुचि, भा, जुति, दीधिति, । मरीचि, (द्वीसु) भान्वं, -ऽसु, मयूखो, किरणो, करो. ॥ ६४
रश्मिमण्डल २	परिधी, परिवेसो. (थ)
मृगतृष्णा २	मरीचि, मिगतण्हिका. ।
सूर्योदय ?	(सूरस्सोदयतो पुब्बु- द्वितरांसि सिया) ऽ रुणो. ॥ ६५
काल ४	कालो, ऽ द्धा, समयो, वेला. (तब्बिसेसा खणादयो) ।
क्षण १	खणो. (दसच्छरा कालो)
१० क्षणे लय ?	(खणा दस) लयो. (भवे) ॥ ६६
१० लये क्षणलय ?	(लया दस) क्खणालयो.
१० क्षणलये मुहूर्त ?	मुहुत्तो. (ते सिया दस) ।
	(दस) क्खणमुहुत्तो, (ते)
दिवस ३	दिवसो, (तु) अहं, दिनं. ॥ ६७
प्रभात ४	पभातं, (च) विभातं. (च) पच्चूसो, कल्लं. (अप्यथ) ।
प्रदोष २	अभिदोसो, पदोसो. (थ)
सन्ध्या २	सायो, सञ्झा. (दिनच्चये) ॥ ६८
रात्रि ९	निसा, (च) रजनी, रात्ति, तियामा, संवरी. (भवे) ।
चन्द्रिका ?	जुण्हा. (तु चंदिकायुत्ता)
तमिस्रा ?	(तमुस्सन्ना) णिसिका. ॥ ६९
अर्ध रात्रि ३	निसीथो, (मञ्झिमारत्ति) अंद्दरत्तो, महानिसा. ।

अन्धकार ४	अन्धकारो, तमो, (नित्थि) तिमिसं, तिमिरं. (मतं) ॥ ७०
चतुरङ्ग अन्धकार	(चतुरंगं तमं एवं काळपक्ख चतुद्दसी । वनसण्डो धनो मेघ- पटलं चड्ढरसिति) ॥ ७१
गाढ अन्धकार १	अन्धन्तम. (धनतमे)
प्रहर १	पहारो. (यामसाञ्जितो) ।
प्रतिपदादि तिथि	(पाटिपदो तु दुतिया ततिया दि) तिथी. (द्विसु) ॥ ७२
पूर्णिमा ४	पण्णरसी, पंचदसी, पुण्णमासी, (तु) पुण्णमा. ।
अमावस्या २	अमावसी, (ऽप्य) ऽमावासी. (थियं पण्णरसी परा) ॥ ७३
अहोरात्र १	(घटिका सट्ठय-) ऽहोरत्तो,
पक्ष १	पक्खो. (ते दस पंचस) ।
पक्षद्वय १	(ते तु पुट्वापरा) सुक्क-
मास १	काळा. मासो. (तु ते दुवे) ॥ ७४
१२ मासा	चित्तो, वेसाख, जेट्ठो, (चा) ऽऽ साळ्हो, (द्वीसु च) सावणो । पोट्टपादा, ऽ स्सयुज्जा, (च) (मासा द्वादस) कत्तिको, ॥ ७५
पूर्व-पश्चिम } कार्तिकमास }	मागसिगो, (तथा) फुस्सो, (कमेन) माघ, फग्गुना. । (कत्तिकाऽस्सयुज्जा मासा) पच्छिम पुव्व कत्तिका. ॥ ७६
पुनः श्रावणमास	(सावणो) निक्खमणीयो.
चैत्रमास	(चित्तमासो तु) रम्मको. ॥ ७७

३ ऋतु

(चतुरो चतुरो मासा,
कत्तिक कालपक्खतो ।कमा हेमन्त-गिम्हान-
वस्साना) उतु यो (द्विसु) ॥ ७८

६ ऋतु

हेमन्तो, सिसिरं, (उतु-
छ वां) वसन्तो, (च) गिम्ह, वस्साना, ।सरदो. (ति कपा मासा,
द्वे द्वे वुत्तानुसारेण) ॥ ७९

ग्रीष्मकाल २

उण्हो, निदाघो. (गिम्हेथ).

वर्षाकाल ३

वस्सो, वस्सान, पावुसा. ।

दक्षिणायन

(उतुहि तीहि वस्साना,
दिकेहि) दक्खिणायनं. ॥ ८०

उत्तरायण

उत्तरायणं. (अञ्जेहि
तीहि वस्सो थनद्वयं) ।

वत्सर ९

वत्स, संवच्छरा, (नित्थि)
सरदो, हायनो, समा. ॥ ८१

कल्पक्षय ४

कप्पक्खयो, (तु) संवट्ठो,
युगन्त, पलया. (अपि) ।

लक्ष्मीहीन २

अल्लक्खी, कालकणी. (त्थि)

लक्ष्मी २

(अथ) लक्खी, सिरी. (त्थियं) : ८२

दनु १

दनु. (दानवमाताथ) ।

अदिति १

(देवमाता पना)ऽदिति. ॥ ८३

पाप १२

पापं, (च) किब्बिसं, वेरा.

ऽघं, दुच्चरित, दुक्कतं ।

अपुञ्जा,ऽकुसल, कण्ह.

कुलस, दुरिता, ऽ गु. (च) ॥ ८४

पुण्य ६

कुसल, सुकत, सुक्कं,

पुञ्जं, धम्मं. (अनित्थियं) ।

इहलौकिक ३	सुचरितं. (च मथो) दिष्ट- धम्मिकं, (चे)ऽहलौकिक, ॥ ८५
पारलौकिक २	संदिष्टिको. (मथो) पार- लौकिक, संपरायिक. ।
तत्काले २	तक्कालं, (तु) तदात्तं. (चो)-
भविष्यत्काल २	त्तरकालो, (तु) आयति. ॥ ८६
सन्तोष १३	हासो, ऽत्तमन्ता, पीति. वित्ति, बुद्धि, (च नारियं) । आनन्दो, पमुदा, ऽऽमोदा, सन्तोसो, नन्दि, सम्मदो, ॥ ८७
सुख ३	पामोज्ज, (च) पमोदो. (थ)
मङ्गल ७	सुग्वं, सातं, (च) फास्व.- (थ) । भद्दं, सेय्यो, सुभं, खेम, कल्याण, मंगलं, सिवं. ॥ ८८
दुःख ६	दुक्खं, (च) कसिरं, किच्छं, नीघो, (च) व्यसनं, अघ. । (दब्बे तु पापपुब्बानि, तीस्वा किच्छं सुखादि च ॥ ८९
दैव ५	भाग्यं, नियति, भागो, (च) भागधेय्यं, विधि. (रितो) ।
उत्पत्ति ५	(अथो) उत्पत्ति, निब्बत्ति, जाति, जननं, उब्भवो. ॥ ९०
कारण १२	निमित्त, कारणं, ठान, पद, बीजं, निबंधनं । निदानं, पभवो, हेतु, संभवो, सेतु, पच्चयो. ॥ ९१
आसन्न कारण	(कारणं यं समासन्नं) पदद्धानं. (ति तम्मत्तं) ।

आत्मा ३	जीवो, (तु) पुरिसो, ऽत्ता. (थ)
प्रकृति २	पधानं, पकती. (त्थियं) ॥ ९२
प्राणी १३	पाणो, सरीरि, भूत, (वा) सत्तो, देही, (च) पुग्गलो, । जीवो, पाणि, पजा, जन्तु, जनो, लोको, तथागतो. ॥ ९३
षडायतन	रूपं, सद्दो, गंध, रसा, फस्सो, धम्मो. (च) गोचरो, ।
अवलम्बन ९	आलम्बो, विसयो, (तेजा)- रम्मणा, ऽलम्बनानि. (च) ॥ ९४
शुक्ल ७	सुक्को, गोरो, सितो, दाता, धवलो, सेत, पण्डरो. ।
रक्तवर्ण ६	सोणो, (तु) लोहितो, रत्तो, तम्ब, मज्जेट्ट, रोहिता. ॥ ९५
कृष्णवर्ण ७	नीलो, कण्हो, सितो, काळो, मेचको, साम, सामला. ।
पाण्डुवर्ण १	(सितपीते तु) पण्डु. (त्तो)
ईषत्पाण्डु १	(ईसं पण्डु तु) धूसरो. ॥ ९६
ईषद् रक्त १	अरुणो. (किञ्चि रसोथ)
श्वेतरक्त-मिश्रित १	पाटलो. (सेतलोहितो) ।
पीतवर्ण २	(अथो) पीतो, हळिद्याभो.
हरित वर्ण ३	पलासो, हरितो, हरि. ॥ ९७
नील-पीतमिश्रित वर्ण ४	कळारो, कपिलो, (नील- पीतेथ) (रोचनप्पभे) । पिंगो, पिसंगो. (प्यथवा) (कळारादी तु पिंगले ॥ ९८
नानावर्णमिश्रित वर्ण ३	कम्मासो, सबलो चित्तो, सावो. (तु कण्हपीतके) ।

- (वाञ्छलिंगा गुणी नेते
गुणे सुक्कादयो पुमे) ॥ ९९
- नृत्य ९ नच्चं, नट्टं, (च) नटनं,
नत्तनं, लासनं. (भवे) ।
- नाट्य १ (नच्चन्तु वादितं गीतं
इति) नाट्यं. (इदत्तयं) ॥ १००
- नाट्यभूमि १ (नच्चट्टान सिया) रगो.
अभिनय १ अभिनयो. (सूच्चसूचनं) ।
- अङ्गसंचालन २ अंगहारो, ऽङ्गविकल्पो.
नर्तक ३ नट्टको, नटको, नटो. ॥ १
- शृङ्गारादिरस शिंगारो, करुणो, वीरा-
ब्भुत, हस्स, भयानका, ।
सन्तो, बीभच्छ, रुद्धानि.
(नव) नाट्यरसा (इमे) ॥ २
- शृङ्गारलक्षण (पोसस्स नारियं पोसे
इत्थिया संगमं पति ।
या पिहा एस) शिंगारो.
(रतिकीळादिकारणो) ॥ ३
- शृङ्गारविभाग (उत्तमप्प कतिप्पायो
इत्थी पुरिस हेतुको ।
सो) संभोगो, वियोगो. (ति
शिंगारो दुविधो मतो) ॥ ४
- साधारण वाक्य १२ भासित, लपित, भासा,
वोहारो, वचनं, वचो, ।
उत्ति, वाचा, गिरा, वाणी,
भारति, (कथिता) वची. ॥ ९
- वाक्य १ (एकारुह्यातो पदच्चयो
सिया) वाक्यं. (सकारको) ।

- द्वित्रिवार उच्चारण आमोण्डित. (तु विञ्जेय्यं
द्वेत्तिकवत्तुमुदीरणं) ॥ ६
- आम्नेडित शब्द- } (भये कोषे पसंसायं
प्रयोगस्थान } तुरिते कोतुहलच्छरे ।
• हासे सोके पसादे च
करे आमोण्डितं बुधो) ॥ ७
- वेदत्रयी इरु, (नारि) यजु, स्साम.-
(मिति वेदा तयो सियुं ।
- वेद ४ एते एव) तयी, (नारी)
वेदो, मन्तो, सुति. (त्थियं) <
- वेदाप्रणेता मुनिगण १० अट्ठको, वामको, वाम-
देवो, (चा) ज्जीरसो, भगु, ।
यमतग्गि, (च) वासेट्ठो,
भारद्वाजो, (च) कस्सपो, ।
वेस्सामित्तो, (ति मन्तानं
कत्तारो इसयो इमे) ॥ ९
- वेदाङ्ग ६ कप्पो, व्याकरणं, जोति-
सत्थ, सिक्खा, निरुत्ति, (च) ।
छन्दोविचित्ति. (चेतानि
वेदंगानि वदन्ति छ) ॥ ११०
- इतिहास इतिहासो. (पुरावुत्त-
प्पबन्धो भारतादिको ।
- शब्दार्थबोधकशास्त्र नामप्पकासकं सत्थं)
(रुक्खादीनं) निवण्डु. (मो) ॥ ११
- चार्वाकशास्त्र १ (वितण्डसत्थं विञ्जेय्यं
यन्त) लोकायनं. (इति) ।
- काव्यशास्त्र १ केदुभं (तु क्रियाकप्प-
विक्कप्पो कविनं हि तो) ॥ १२

आख्यायिका १	आख्यायिको.- (पलद्धत्या)
प्रबन्धरचना १	पबन्धकप्पना) कथा ।
अर्थशास्त्र १	दण्डनीत्य,-(त्थसत्थस्मिं)
वार्ता २	वुन्तन्तो, (तु) पवात्ति. (च) ॥ १३
नाम ९	सञ्जा, ऽख्या, ऽव्हा, समञ्जा,.(चा)- मिधान, नाम, अव्हयो, । नामधेय्या, ऽधिवचन,
प्रतिवाक्य २	पट्टिवाक्यं, (तु चो)- तर. ॥ १४
प्रश्न ३	पञ्हो, (तीस्व-) नुयोगो, (च)
उदाहरण ४	पुच्छा.- (प्यथ) निदस्सनं, । उपोग्घातो, (च) दिट्ठन्तो, (तथो)ऽदाहरणं. (भवे) ॥ १९
संक्षेप ९	समा, संगेप, संहारा, समासो, संगहो.- (प्यथ) ।
मिथ्या अभियोग	(सतन्धारयसी त्याद्य-) ढभक्खान. (तुच्छभासनं) ॥ १६
मुकूर्द्धमा २	वोहारो, (तु) विवादो. (-थ)
शपथ २	सपनं, सपथो. (पि च) ।
कीर्ति ३	यसो, सिलोको, कित्ति. (त्थि)
उच्चैःस्वरे कथन १	घोसना (तुच्चसद्दं) ॥ १७
प्रतिध्वनि २	पट्टिघोसो, पट्टिरवो.
वाक्योपक्रम २	(थो) पञ्जासो, वचीमुग्वं. ।
प्रशसा ३	कत्थना, (च) मिलाघा. (च)
स्तोत्र ४	वण्णना. (थ) नुत्ति, (त्त्) थुत्ति, ॥ १८ थोमनं. (च) पसंसा. (थ)
मयूरवाणी १	केका. (नादो सिक्खण्डिनं) ।
हस्तिनाद् १	(गजानं) कुञ्चनादो. (थ)
अश्वशब्द १	(मता) हेसा. (हयद्धनि) ॥ १९

पर्याय २	परियायो, वेवचनं.
धर्मसंबन्धी आलाप २	साकच्छा, (तु च) संकथा. ।
निन्दा ७	उपवादो, (जु-)पक्कोसा,- वण्णवादा, ऽनुवादा, (च) । जनवादा, ऽपवादा, (पि) परिवादो. (च तुल्यत्था) ॥ १२०
निन्दायुक्त वाक्य ९	खेपो, निंदा, (तथा) कुच्छा. जिगुच्छा, गरहा. (भवे) ।
निन्दापूर्वक वाक्य १	(निंदापुब्बो उपारम्भो) परिभासनं. (उच्चते) ॥ २१
अनार्योचित व्यवहार २	(अट्टा नरिय वोहार- वसेन या पवत्तिता) । अतिवाक्यं (सिया वाचा सावीतिक्कम दीपनी). ॥ २२
वारंवार कथन १	(मुहुम्भासा)-नुलोपो. (थ),
वृथा वाक्य १	पलापो. (नत्थिका गिरा)
संभाषण १	(आदोभासनं) आलापो.
विलाप २	विलापो, (तु) परिद्दवो. ॥ २३
विरोधवाक्य २	विप्पलापो, विरोधोत्ति.
संवाद २	संदेसोत्ति, (तु) वाचिक. ।
परस्पर आलाप १	(संभासनं तु) सल्लापो. (विरोधरहितमिति) ॥ २४
कर्कश वाक्य १	फरुसं. (निट्ठुरं वाक्य)
युक्तियुक्त वाक्य १	(मनुञ्जं) हदयंगमं. ।
विरोधवाक्य २	संकुलं, (तु) किलिंठं. (च) (पुब्बापरविरोधिनी) ॥ २९
अनर्थक वचन १	(समुदायत्थरहित- मबद्धं, (इति कित्तं) ।

- मिथ्या २ वितथं, (तु) मुसा. (चाथ)
(फरुसादि तिलिगिका) ॥ २६
- सत्य वाक्य ५ सम्मा,-(व्ययं चा)ऽवितथं,
सच्चं, तच्छं, यथातथ ।
(तब्बन्ता तीस्व)-लिकं, (त्व)-
- मिथ्या वाक्य ४ सच्चं, मिच्छा, मुसा.- (व्ययं) ॥ २७
- शब्द १६ रवो, निनादो, निनदो, (च) सद्दो,
निग्घोस, नाद. द्वनि, (यो च) रावो ।
आराव, संराव, विराव, घोसा,
रवा, सुति, (ल्थी) सर, निम्सनो. (च) ॥ २८
- अष्टाङ्गस्वर (विस्सट्ट मञ्जु विब्बेय्या,
सवनीया विसारिनो ।
बिन्दु गम्भीर निन्नादि.
त्वेवपट्टगिको सरो) २९
- तिर्थगजातिरोदन १ तिरच्छानगतान हि
रुतं) वस्सितं. (उच्चते) ।
- अव्यक्त ध्वनि २ कोलाहलो, कलकलो.
- गान ३ गीतं, गानं, (च) गीतिका. ॥ १३०
- तन्त्री १ (सरा सत्त तयो गामा
चेकवीसति मुच्छना ।
ठानानेकूनपब्बास
इच्चतं) सरमण्डलं. ॥ ३१
- सप्तस्वरनाम उमभो, धेवतो, (चैव)
छज्ज, गन्धार, मज्झिमा, ।
पंचमो, (च) निसादो. (ति
सत्तेते गदिता सरा) ३२
(नदन्ति उसमं गावो.
तुरगा धेवतं तथा ।

छज्जम्मयूरा गंधार-
 मजा कोञ्चा च मज्झिमं ॥ ३३
 पचमं परपुट्टादी
 निसादम्पि च वारणा ।
 छज्जो ञ्च मज्झिमो गामा
 तयो साधारणो ति च ॥ ३४
 सरेसु तेसु पच्चेके
 तिस्सो तिस्सो हि मुच्छना ।
 सियुं तथेव ठानानि
 सत्त सत्तेव लब्भरे ॥ ३५
 तिस्सो दुवे चतस्सो च
 चतस्सो कमतो सरे ।
 तिस्सो दुवे चतस्सो ति
 द्वावीसति सुती सियुं) ॥ ३६
 अति उच्च ध्वनि (उच्चतरे रवे) तारो.
 अस्फुट शब्द (थाव्यत्तमधुरे) कलो. ।
 गंभीर शब्द (गंभीरे तु रवे) मन्दो.
 (तारादि तीस्व-) (थो कले) ।
 मधुर अस्फुट ध्वनि काकली. (सुखुमे वुत्तो)
 लय (क्रियादि समता) लयो. ॥ ३७
 वीणा २ वीणा, (च) वल्लकी. (सत्त
 ससतन्त्रीविशिष्टवीणा तन्तिसा) परिवादिनी. ।
 वीणादण्डवक्र कष्ठ १ पोक्खरो. (दोणि वीणाय)
 वीणादण्ड १ उपवीणो. (तु वेऽको) ॥ ३८
 पञ्चाङ्गिक वाद्य आततं, चेव वितत-
 माततविततं, घनं, ।
 सुसिरं, (चेति तुरियं
 पंचंगिक मुदीरितं) ॥ ३९

दुन्दुभि तथा वीणादिवाद्य १ }	आततं. (नाम चम्माव- नद्धेसु भेरियादिषु । तलेकेकयुत कुम्भ- थूणदहरिकादिक) ॥ १४०
वाद्यविशेष १	विततं. (चोभयतलं तुरियं मुरजादिकं) ।
ढक्कादिवाद्य १	आततविततं. (सब्ब- विनद्धं पणवादिकं) ॥ ४१
बंसीध्वनि १	सुसिरं. (वससंखादि)
काम्यध्वनि १	(सम्मतालादिकं) घनं. ।
एककाले वीणा, मृदङ्ग, बंसी, करताल एवं चतुर्विध वाद्य ४ }	आतोज्जं, (तु च) वादित्तं, वादित्तं. वज्जं. (उच्चते) ॥ ४२
दुन्दुभि २	भेरि, दुन्दुभि. (वुत्तोथ)
मृदङ्ग २	मुदिगो, मुरजो. (स्स तु) ।
मृदङ्गविशेष ३	आलिंगं, क्यो, ढ्का (भेदा)
वाद्यविशेष ४	तिणवो, (तु च) देण्डिमो, ॥ ४३ आळम्बरो, (च) पणवो.
वीणादिवादनदण्ड १	कोणो. (वीणादिवादन) ।
वाद्ययन्त्रविशेष ३	दहरी, पटभो, (भेरि- प्पभेदा) महला. (ऽदयो) ॥ ४४
कुङ्कुमादिमर्दनज- नित मनोहरगन्ध १ }	(जनप्पिये विमद्दुत्थे गन्धे) परिमलो. (भवे) ।
अतिदूरप्रसारी मनोहरगन्ध सुगन्ध ४ }	(सोत्वा) मोदो (दूरगामी विस्सन्ता तीस्वितो परं) ॥ ४५ इड्ढगंधो, (च) सुरभी, सुगंधो, (च) सुगंधि. (च) । पूतिगंधि, (तु) दुग्गन्धो.- (थ) विस्सं. (आमगंधिय) ॥ ४७
दुर्गन्ध २	
चिताधूम १	

कुङ्कुमविशेष तथा तदीयगन्धः	} कुङ्कुमं, (चेव) यवन- पुष्पं, (च) नगरं, (तथा) । तुरुक्खो, (ति च तुज्जाति- गंधा एते पकासिता) ॥ ४७
रसप्रकार ६	
स्पर्शेन्द्रिय २	(सिया) फस्सो, (च) फोट्टब्बो.
इन्द्रिय ३	विसयी, (त्व-)क्खं, इंद्रिय- ।
चक्षु ६	नयनं, (त्व-)क्खि, नेत्तं, (च) लोचन, (चा-) च्छि, चक्खु, (च) ॥ ४९
कर्ण ९	सोत्तं, सद्दगहो, कण्णो, सवनं, सुत्ति, नत्थु, (तु)
नासिका ४	नासा, (च) नासिका, घानं.
जिह्वा २	जिह्वा, (तु) रसना. (भवे) ॥ १९०
शरीर १०	सरीर, वपु, गत्तं, (चा)- त्तभावो, बोन्दि, विग्गहो, देहं, (वा पुरिसे) कायो, (त्थियं) तनु, कलेवरं. ॥ ९१
चित्त ६	चित्त, चेतो, मनो, (नित्थि) विज्जाणं, हदयं, (तथा)
ज्ञानेन्द्रिय १४	मानसं. धी, (तु) पब्ज्जा, (च) बुद्धि, मेघा, मत्ति, मुत्ति, ॥ ९२ भूरी, मन्ता, (च) पब्ज्जाणं, आणं, विज्जा, (च) योनि, (च) । पटिभान, अमोहो. (थ)
भ्रंशा २	(पब्ज्जाभेदा) विपस्सना, ॥ ९३

	सम्मादिट्टि. (प्पभूतिका)
प्रमाणद्वाराअर्थपरीक्षा	वीमंसा. (तु विचारणा) ।
इष्टानिष्टचिन्तनप्रज्ञा	संपजब्जं, (तु) नेपक्कं.
सुखदुःखानुभव	२ वेदयितं, (तु) वेदना. ॥ ९४
संकल्प	९ तक्को, वितक्को, संकप्पो,
जीवित	२ अप्पनो,- ऽहा. ऽऽयु, (तु) जीवितं. ।
एकाग्रता	४ एकग्गता, (तु) समथो, अविकखेपो, समाधि. (च) ॥ ९९
उत्साह	१० उस्साहा,- तप्प, पग्गाहा, वायामो, (च) परक्कमो, । पधान, विरियं, (चे-)हा, उय्यामो, (च) धिती. (थियं) ॥ ९६
चतुर्विध वीर्यांग	चत्तारि विरियंगानि तचस्स च नहारुनो । अवसिस्सनमट्टिस्स मंसलोहितसुस्सनं ॥ ९७
अतिशय उत्साह	उस्सोळ्ळि. (त्वाधिमेत्तेहा)
सृष्टि	२ सति, (त्व) नुस्सति. (थिय) ।
लज्जा	२ लज्जा, हिरि. (समानाथ)
पापभय	२ ओत्तप्प, पापभीरुता. ॥ ९८
मध्यस्थता	३ मज्जत्तता, (तु) ऽपेक्खा, (च) अदुक्खमसुखा. (सिया) ।
मानसिक परिपूर्णता	२ चित्ताभोगो, मनक्कारो.
मुक्ति	२ अधिमोक्खो, (तु) निच्छयो. ॥ ९९
करुणा	९ दया, ऽनुकंपा, कारुब्ज, करुणा, (च) अनुद्दया. ।
विरति	३ (थियं) वेरमणि, (चेव) विरत्या,- ऽरति. (चाप्यथ) ॥ १६०

शान्ति ४	तितिक्वा, खान्ति, खमनं;
मैत्री २	खमा. मेत्ता, (तु) मेत्य.- (थ) ।
सिद्धान्त ५	दस्सनं, दिट्ठि, लद्धि, (त्थि) सिद्धन्तो, समयो. (भवे) ॥ ६१
इच्छा २५	तेण्हा, (च) तासिना, एजा जालिनी, (च) विसत्तिका, । छन्दो, जटा, निकन्त्या, ऽसा, सिब्बनी, भवनेत्ति, (च) ॥ ६२ अभिज्झा, वनथो, वानं, लोभो, रागो, (च) आलयो । पिहा, मनोरथो, इच्छा,- ऽभिलासो, काम, दोहळा, । आकंखा, रुचि. (बुत्ता सा त्वधिका) लालसा. (द्विसु) ॥ ६३ वेर, विरोधो, विद्देसो. दोसो, (च) पाट्ठि, (च वा) । कोधा, ऽघाता, कोप, रोसा. व्यापादो, ऽनभिरद्धि. (च) ॥ ६४ (बद्धवेर) उपनाहो. (सिया) सोको, (तु) सोचनं. । रोदितं, कन्दित, रुण्णं, परिदेवो, परिह्वो. ॥ ६५ भीती, (त्थी) भय, उत्तासो. भेरवं, (तु महब्भयं) ॥ ६६ भेरवं, भिसनं, भीमं, दारुणं, (च) भयानक, । घोर, पटिभयं, भेस्मं, भयंकरं, (इमे तिसु) ॥ ६७
अत्यन्तस्पृहा	
विद्वेष ३	
क्रोध ६	
परद्रोहाचिन्तन २	
चिरद्वेष १	
शोक २	
रोदन ५	
भय ३	
महाभय १	
भयानक ९	

ईर्ष्या २	इस्सा, उसूया. मच्छेरं,
मात्सर्य ३	(तु) मच्छरियं, मच्छरं ।
अविद्या ३	मोहो, ऽविज्ञा, (तथा-) जाणं.
मान ३	मानो, विधा, (च) उष्णति. ॥ ६८
औद्धत्य २	उद्धच्च, उद्धटं. (चाथ) .
पश्चात्ताप ९	तापो, कुक्कुच्चं, (एव च) । पच्छात्तापो, ऽनुतापो, (च) विष्पटिसारो. (पकासितो) ॥ ६९
संशय ९	मनोविलेख, संदेहो, संसयो, (च) कथंकथा, । द्वेष्कं, विचिकिच्छा, (च) कखा, संका, विमत्य.- (पि) ॥ १७०
अहंकार ३	गब्बो, ऽभिमानो, ऽहंकारो.
चिन्ता २	चिंता, (तु) ज्ञान. (उच्चते) ।
निश्चय २	निच्छयो, निष्णयो. (बुत्तो)
प्रतिवाक्य २	पटिञ्जा, (तु) पटिम्सवो. ॥ ७१
अवज्ञा ६	अवमानं, तिरोक्कारो, परिभवो, (प्य-) नादरो, । पराभवो, (प्य-) वञ्जा. (थ)
भ्रम २	उम्मादो, चित्तविम्भमो. ॥ ७२
स्नेह ३	पेम, सिनेहो, स्नेहो. (थ)
मनःपीडा २	चित्तपीळा, विसाञ्जिता. ।
प्रमाद २	पमादो, सातिवोस्सग्गो.
कुतूहल २	कोतूहल, कुतूहलं. ॥ ७३
विलास ६	विलासो, ललितं, लीला, हावो, हेळा, (च) विब्भमो. । (इच्चादिका सियुं नारी- सिंगारभावजा क्रिया) ॥ ७४

हास्य ३	हसनं, हसित, हासो.
मंदहास्य २	(मंदो सो) मिहितं, सितं. ।
अट्टहास्य २	अट्टहासो, महाहासो.
रोमाञ्च २	रोमञ्चो, लोमहंसनं. ॥ ७५
परिहास ६	प्ररिहासो, द्वो, खिड्डा, कोळि, कीळा, (च) कीळितं. ।
निद्रा ५	निद्रा, (तु) सुपिनं, सोप्पं, मिद्धं, (च) पचलायिका. ॥ ७६
शठता ५	(थियं) निकति, कूटं, (च) दम्भो, सट्टचं, (च) केतवं. ।
स्वभाव ७	सभावो, (तु) निसग्गो, (च) सरूपं, पकती, (त्थिय) ॥ ७७
उत्सव ३	सीलं, (च) लक्खणं, भावो. उत्सवो, (तु) छणो, महो. ॥ ७८
	धारेन्तो जन्तु सस्नेह- मभिधानप्पदीपिकं । खुद्दकाद्यत्थजातानि संपस्सति यथासुखं ॥ ७९

॥ निट्ठित्तो पठमो सग्गकण्डो ॥

॥ दुतियो भूकण्डो ॥

	वग्गा भूमि पुरी मच्च, चतुब्बण्णवनादिहि । पातालेन च वुच्चन्ते सोङ्गोपाङ्गेहि धक्कमा ॥ १८०
पृथ्वी १९	वसुंधरा, छमा, भूमि, पठवी, मेदिनी, मही, । उब्बी, वसुमती, गो, कु, वसुधा, धरणी, धरा, ॥ ८१ पुथुवी, जगती, भूरी, भू, (च) भूतधरा, ऽवनी. । (खारा तु मत्तिका) ऊसो- ऊसवा, (तू) ऽसरो. (तिसु) ॥ ८२
क्षार मृत्तिका १	थलं, थली. (त्थि) (भूभागे
क्षारभूमि २	थद्ध लूखन्हि) जंगलो. ।
स्थलभाग २	} पुब्बविदेहो, (चा) ऽपर- } गोयानं, जंबुद्वीपो, (च) ।
अरण्य १	
पूर्वविदेहादि ४	उत्तरकुरु. (चेति सियुं चत्तारो मे महादिपा) ॥ ८३
महाद्विप	(पुम्बहुत्ते) कुरु, सक्का, कोसला, मगधा, सिवी, । कालिंगा, ऽवन्ति, पंचाला, वज्जी, गंधार, नेतयो, ॥ ८४
नाना देश २१	

	वंगा, विदेहा, कंबोजा, महा, भग्गा, ऽङ्ग, सीहळा, । कस्मीरा, कासि, पंडवा. (दि सियुं जनपदन्तरा) ॥ ८५
लोक २	लोको, (च) भुवन. (वुत्तं)
देश २	देशो, (तु) विसयो.- (प्यथ) ।
म्लेच्छदेश २	मिलक्खदेशो, पच्चन्तो.
मध्यदेश २	मज्झदेशो, (तु) मज्झिमो. ॥ ८६
जलप्रायदेश २	अनूपो, (सलिलप्पायो) कच्छं. (पुमनपुसके) ।
नवतृणाच्छन्न स्थान १	सहूलो. (हरिते देसे तिणेनाभिनवेन हि) ॥ ८७ (नद्यम्बुजीवनो देशो
नदीमातृक देश १	बुद्धिनिप्पज्जसस्सको ।
देवमातृक देश १	यो) नदीमातिको. देव- मातिको (च कमेन सो) ॥ ८८
चिरस्थायी १	(तीस्वनूपाद्यथो चन्द- सूरादो) सस्सती.- (रितो) ।
राष्ट्र २	रट्ठं, (तु) विजित, (चाथ)
सेतु १	(पुरिसे) सेतु. (आलियं) ॥ ८९
नगरसमीप भूमि १	(उपान्तभू) परिसरो.
गोष्ठ ३	गोट्ठं, (तु) गोकुलं, वजो. ।
मार्ग ११	मग्गो, पंथो, पथो, (चा-) ऽद्धा, अजसं, वट्टमं, (तथा) ॥ १९० पज्जो, ऽयनं, (च) पद्वी, वत्तनी, पद्धती. (त्थियं) ।
मार्गाविशेष २	(तब्भेदा) जंघ, सकट- मग्गा. (ते थ) मतद्धनि ॥ ९१

एकपदी १	एकपद्ये, (कपदिके)
दुर्गम पथ १	कन्तारो. (तु च दुग्गमे) ।
प्रतिपथ २	पटिमग्गो, पटिपथो.
दीर्घपथ १	अद्धानं. (दीघमञ्जसं) ॥ ९२
सुपथ २	सुप्पथो, (तु) सुपन्थो. (च) ।
उत्पथ २	उत्पथं, (त्व-) पथं. (भवे) ॥ ९३
अणु १	(छत्तिस परमाणून- मेको) ऽणु. (छत्तिस ते) ।
तज्जारी १	तज्जारी. (तापि छत्तिस)
रथरेणु १	रथरेणु. (च्छत्तिस ते) ॥ ९४
लिक्खा-ऊका १-१	लिक्खा. (ता सत्त) ऊका. (ता)
धान्यमास १	धञ्जमासो. (ति सत्त) (ते ।
अङ्गुल १	सत्ता-) ङ्गुलं. (अमुद्धिच्छ)
विहस्त १	विदत्थी. (ता दुवे सियुं) ९५
हस्तपरिमाण १	रतनं. (तानि सत्तेव)
यष्टि-ऋषभ १-१	यष्टि. (ता वीसतू) ऽसह. ।
गव्यूत १	गावूतं. (उसभा सीति)
योजन १	योजनं. (चतुगावुतं) ॥ ९६
क्रोश १	(धनु पंचसत) कोसो.
करीष १	करीसं. (चतु रम्मणं) ।
अभ्यन्तर निर्णय १	अब्भन्तरं. (तु हत्थान- मट्ट वीसप्पमाणतो) ॥ ९७

पुर ९

पुरं, नगरं, (इत्थी वा)

ठानीयं, पुटभेदनं, ।

(थियन्तु) राजधानी. (च)

शिबिर १

खन्धावारो. (भवेथ च) ॥ ९८

शाखानगर १	साखानगरं. (अञ्जत्र यन्त मूलपुरा पुरं) ।
प्राचीन नगर २०	बाराणसी, (च) सावर्धी, वेसाली, मिथिला, ऽऽळवी, ॥ ९९ क्रोसम्बू, -ऽज्जेनि, (यो) तक्क- सिला, चंपा, (च) सागलं, । सुंमुमारगिरं, राज- गहं, कपिलवत्थु, (च) २०० ॥ साकेतं, इन्दपत्त, (चो-) कड्डा, पाटलिपुत्तकं, । जेतुत्तर, (तु) संकस्सं, कुसिनारा.- (दयो पुरी) ॥ १
रथ्या ४	रच्छा, (च) विसिखा, (वुत्ता) रथिका, वीथि. (चाप्यथ) ।
चतुर्दिग्भिलनमार्ग १	व्यूहो. (रच्छा अनिब्बिद्धा)
एकदिग्गामीमार्ग १	(निब्बिद्धा तु) पथद्धि. (च) ॥ २
चतुष्क २	चतुक्कं, (चच्चरे मग्ग- सन्वि) सिंघाटकं. (भवे) ।
प्राकार २	पाकारो, वरणो. (चाथ)
राज्ञः सामान्यगृह २	उद्दापो, उपकारिका. ॥ ३
भित्ति २	कुड्डं, (तु) भित्ति. (नारीथ)
पुरद्वार २	गोपुर, द्वारकोट्टको. ।
प्रस्तरस्तंभ २	एसिका, इन्दुखीलो. (च)
अट्टालिका २	अट्टो, (त्व-)ट्टालको. (भवे) ॥ ४
बहिर्द्वार १	तोरणं. (तु बहिर्द्वार)
परिखा २	परिखा, (तु च) दिग्घिका. ।
गृह २४	मंदिरं, सद्दना,- ऽगार, निकायो, निलया,- ल्लयो, ॥ ५

	आवासो, भवन, वेस्मं, निकेतन, निवेसनं, । घरं, गहं (चा-) वसथो, सरणं, (च) पतिस्सयो, ॥ ६ ओकं, साला, खयो, वासो, (थियं) कुटि-, वसत्य- (पि) । गोह. (चानिस्थि) सदुमं चेतिया, स्यतनानि, (तु) ॥ ७
देवालय २	
इष्टकादिरचित गृह १	पासादो. (चेव) यूपो, (थ) मुद्धच्छद्दो. (सहम्मियं) ।
हस्तिनखनाम गृहविशेष १	(यूपो तु गजकुम्भम्हि) हस्तिनखो. (पतिद्धितो) ॥ ८
गरुडपक्षतुल्य गृह १	(सुपण्णवंकसदन-) मडुयोगो. (सिया थच) ।
एकाच्छादन गृह १	(एककूटयुतो) मालो.
प्रासाद १	पासादो. (चतुरस्स को) ॥ ९
सभा २	सभाय, (च) सभा. (चाथ)
मण्डप २	मण्डप, (वा) जनालयो. ।
आसनशाला १	(अथो आसनसालायं) पटिक्कमनं. (ईरित) ॥ २१०
बुद्धवासभवन १	(जिनस्स वासभवन- मित्थी) गन्धकुटी-(प्यथ) ।
रन्धनशाला ३	(थियं) रसवती, पाक- । ट्टानं (चेव) महानसं. ॥ ११
शिल्पगृह २	आवेसनं, सिप्पसाला.
पानागार १	सोण्डा. (तु पानमन्दिरं) ।
शौचस्थान १	(वच्चट्टानं) वच्चकुटी.
आश्रम १	(मुनीनं ठानं) अस्समो ॥ १२
क्रयविक्रयस्थान २	(पण्यविक्रयसाला तु)

	आपणो, पण्यत्रीशिका । उद्देसितो. (भण्डसाला)
भाण्डार १	चकमणं, (तु) चंकमो. ॥ १३
पादचारण गृह २	जन्ताघरं. (स्वगिसाला)
अभिशाला १	पया. (पानीयसालिका) ।
जलसत्र १	गब्भो, ओवरको. वासा-
प्रकोष्ठ २	गारं, (तु) सयानिगहं. ॥ १४
शयनगृह २	इस्थागारं, (तु) ओरोधो,
अंतःपुर ४	सुद्धन्तो; ऽन्तेपुरं. (पि च) ।
राजगुप्तप्रकोष्ठ १	(असव्वविसयट्टानं रञ्जं) कच्छन्तर. (मत) ॥ १५
सोपान २	सोपानो, (वा) रोहण. (च)
निःश्रेणिः २	निस्सेणी, (सा—) ऽधिरोहिणी ।
वातायन ५	वातपान, गवक्खो, (च) जालं, (च) सीहपञ्जरं, ॥ १६
	आलोकसन्धि. (वुत्तोथ)
अर्गला २	लङ्गी, (स्थी) पलिघो. (भवे) ।
अर्गलस्तम्भ २	कपिसीसो,— ऽगलस्थम्भो.
आच्छादनकुटी १	निव्वं. (तु छद्दकोटियं) ॥ १७
तृणछदन ३	छदनं, पटलं, छद्द.
प्राङ्गण ३	अजिरं, चच्चरा,— ऽङ्गणं. ।
अलिन्दभूमि ५	पघाणो, पघणा,— ऽलिन्दा, पमुख, द्वारबन्धनं. ॥ १८
बहिर्द्वारप्रकोष्ठ २	पिड्डसंघाटक, द्वार—
गृहकूट २	बाहा. कूटं, (तु) कण्णिका. ।
द्वार २	द्वारं, (च) पट्टिहारो. (थ)
देहली २	उम्मारो, देहिली. (स्थियं) ॥ १९
स्तम्भ ४	एलको, इन्दखील्लो, (थ) थम्भो, धूणो. (पुमित्थियं) ।

पाषाण खण्ड १	पाटिका. (वेन्दुपासाणो)
इष्टक २	गिञ्जका, (तु च) इष्टका. ॥ २२०
गृहस्थूणा १	(बलमिच्छादि दारुम्हि बंके) गोपानसी, (स्थियं) ।
कपोतार्थ काष्ठगृह १	(कपोतपालिकायं तु) विटंको. (निस्थियं भवे) ॥ २१
कुञ्चिकाछिद्रं २	कुञ्चिकाविवरं, ताल-
कुञ्चिका ३	च्छाँगलो. (-प्यथ) कुञ्चिका, । तालो, -वापुरणं. (चाथ)
वेदी २	वेदिका, वेदि. (कथ्यते) ॥ २२
गृहाङ्गविशेष १	संघाटो. पक्खपासो. (च)
तुला १	(मन्दिरङ्गा) तुला. (अपि) ।
सम्मार्जनी ३	(थिय) सम्मुज्जनी, (चैव) सम्मज्जनी, (च) सोधनी. ॥ २३
अवकरनिकर ३	संकटीर. (च) संकार- धानं, सकारकूटकं. ।
धूलि ४	(अथो) कचवरो, - ऽकलापो, संकारो, (च) कसम्बु. (पि) ॥ २४
वास्तुभूमि १	(घरादि भूमतं) वस्थु.
ग्राम २	गामो, संवसस्थो. (थ सो ।
नगर १	पाकटो) निगमो. (भोग-
सीमा ३	मञ्चादिभ्यो-) ऽधि, (तूदितो) ॥ २५
गोपालग्राम २	समा, (च) मरियादा. (थ) घोसो, गोपालगामको ॥ २६

॥ पुरवग्गो ॥

— ०. —

मनुष्य १०	मनुस्सो, मानुसो, मच्चो, मानवो, मनुजो, नरो, पोसो, पुमा, (च) पुरिसो,
-----------	--

पण्डित २६

पोरिसो.—(प्यथ) पण्डितो, ॥ २७

बुधो, विद्वा, विभावी, (च)

सन्तो, सप्पञ्ज, कोविदो, ।

धीमा, सुधी, कवी, व्यत्तो,

विचक्खण, विसारदा, ॥ २८

मेधावी, मतिमा, पञ्जो,

विञ्जू, (च) विदुरो, विदू,

धीरो, विपस्सी, दोसञ्जू,

बुद्धो, (च) दब्बविद्दसु. ॥ २९

स्त्री १५

इत्थी, सीमन्तिनी, नारी,

थी, वधू, वनिता,—ऽङ्गना,

पमदा, सुन्दरी, कन्ता,

रमणी, दयिता,—ऽबला. ॥ २३०

मातुगामो, (च) महिला,

ललना, भीरु, कामिनी. । ।

विविधस्त्री ३

कुमारिका. (तु) कञ्जा. (थ)

कन्या २

तरुणी, युवती. (भवे) ॥ ३१

युवती स्त्री ३

महेसी. (साभिसेकञ्जा)

पट्टराज्ञी १

भोगिनी. (राजनारियो) ।

राज्ञी १

(ध्वत्थिनी तु संकेतं

अभिसारिका १

याति या सा—) ऽभिसारिका ॥ ३२

वेश्या ६

गणिका, वेसिया, वण्ण—

दासी, नगरसोभिनी, ।

रूपपजाविनी, वेसी.

कुलटा स्त्री २

कुलटा, (तु च) बन्धकी. ॥ ३३

उत्तम स्त्री ४

वरारोहो,—ऽत्तमा, मत्त—

कामिनी, वरवण्णिनी. ।

सती २

पतिब्बता, (त्वपि) सती.

कुलस्त्री २

कुलित्थी, कुलपालिका. ॥ ३४

विधवा १	विधवा. (पतिसुञ्जा थ)
स्वयंवरा स्त्री २	पतिवरा, स्वयंवरा. ।
प्रसूता ४	विजाता, (तु) पसूता, (च) जातापच्चा, पसूतिका. ॥ ३५
दूती २	दूती, सञ्चारिका. दासी, *
दासी ३	(तु) चेटी, कुलधारिका. ।
मविष्यवित् स्त्री २	वारुणी,—ऽवखणिका. (तुल्या)
क्षत्रियाणी २	खत्तियानी, (तु) खत्तिया. ॥ ३६
भार्या ९	दारो, जाया, कलत्तं, (च) घरणी, भरिया, पिया, पजापती, (च) दुतिया, (सा) पादपरिचारिका. ॥ ३७
सखी ३	सखी,—ऽली, वयस्सा (थ)
व्यभिचारिणी ३	जारि. (चेवा—) ऽभिचारिणी ।
स्त्रीरजः ३	(पुमे) उतु, रजो, पुप्फं.
रजस्वला स्त्री ३	उतुनी, (तु) रजस्सला, ॥ ३८
गर्भवती ३	पुप्फवती. गरुगब्भा,— ऽपन्नसत्ता, (च) गब्भिनी. ।
गर्भाशय २	गब्भासयो, जलाबू. (च)
गर्भ १	कललं. (पुन्नपुसंके) ॥ ३९
स्वामी ७	धवो, (तु) सामिको, भत्ता, कन्तो, पति, वरो, पियो. ।
उपपति २	(अथो—) ऽपपति, जारो, (था—)
पुत्र ७	ऽपच्चं, पुत्तो,—ऽत्तजो, सुतो, ॥ २४० तनुजो, तनयो, सूनु.* (पुत्तादि धीतरिस्थियं) ।
पुत्री २	(नारियं) दुहिता, धीता.
स्वपुत्र, स्त्रीपुरुष ४	(संजाते त्वो—) ऽरसो (सुतो) ॥ ४१ जायापति, जानिपति,

नपुंसक ३	जयम्पति, (तु) दम्पति । (अथ) वस्सवरो, (वुत्तो) पण्डको, (च) नपुंसकं ॥ ४२
ज्ञाति ३	बन्धवो, बन्धु, सजनो.
सपिण्ड ५	सगोत्तो, जाति, जातको, । सालोहितो, सपिण्डो. (च)
पिता ३	तातो, (तु) जनको, पिता. ॥ ४३
माता ६	अम्मा,—ऽम्बा, जननी, माता, जनेत्ती; जनिका. (भवे) ।
धात्री २	उपमाता (तु) धाती,— (स्थी)
श्यालक १	सालो. (जायाय भातिको) ॥ ४४
ननन्द २	ननन्दा, सामिभगिनी.
मातामही ३	मातामही, (तु) अय्यका. ।
मातुल १	मातुलो. (मातुभातास्स)
मातुलानी १	मातुलानी. (पजापती) ॥ ४५
श्वश्रू १	(जायापतीनं जननी)
श्वशुर १	सस्सु. (वुत्ता थ तप्पिता) । ससुरो. भगिनेय्यो (तु ।
भागिनेय १	पुत्तो भागिनिया भवे) ॥ ४६
पौत्र २	नत्ता, (वुत्तो) पपुत्तो. (थ)
देवर १	(स्वाभिभाता तु) देवरो. ।
जामाता १	(धीतुपति तु) जामाता.
पितामह २	अय्यभो, (तु) पितामहो. ॥ ४७
माताभगिनी १	मातुच्छा. (मातुभगिनी)
पिताभगिनी १	पितुच्छा. (भगिनी पितु) ।
प्रपितामह २	पपितामहो, पय्यको. (तु)
पुत्रवधू ३	सुण्हा. (तु) सुणिसा, हुसा ॥ ४८
सहोदर ४	सोदरियो, सगब्भो, (च) सोदरो, सहजो. (प्यथ)

मातापितारौ १	(मातापितृते) पितरो.
पुत्रपुत्री :	पुत्ता (तु पुत्तधीतरो) ॥ ४९
श्वश्रूश्वशुरे १	ससुरा. (सस्सुससुरा)
भ्राताभगिनी १	(भातुभगिनी) भातरो. ।
बाल्यावस्था ३	बालत्तं, बालता, बाल्य. .
यौवन २	योव्वञ्जं, (तु) योव्वनं. ॥ २५०
पलित्तकेश १	(सुक्का तु) पलित्तं. (केसा-
जरा २	दयोथ) जरता, जरा.
शावक ६	पुथुको, पिल्लको, छापो, कुमारो, बाल, पोतको. ॥ ५१
अतिशय शिशु ३	(अथो-) त्तानसयो, -त्तान-
	सेय्यको, थनपो. (पिच) ॥ ५२
तरुण ७	तरुणो, (च) वयट्ठो, (च) दहरो, (च) युवा, सुसु, । माणवो, दारको. (चाथ)
सुकुमार २	सुकुमारो, सुखेधितो. ॥ ५३
वृद्ध ५	महल्लको, (च) वुद्धो, (च) थेरो, जिण्णो, (च) जिण्णको. ।
ज्येष्ठ ३	अग्गजो, पुट्ठवजो, जेट्ठो.
कनिष्ठ ३	कनिट्ठो, कनियो, -ऽनुजो. ॥ ५४
जीर्णत्वक् व्याक्ति २	वलित्तचो, (तु) वलिनो. (तीसूत्तानसयादयो) ॥ ५५
मस्तक ५	सीसो, -ऽत्तमड्गानि, सिरो, मुद्धा, (च) मत्थको. (भवे) ।
केश ५	केसो, (तु) कुन्तलो, बालो,- त्तमड्गरुह, मुद्धजा. ॥ ५६
बद्धकेश १	धम्मिल्लो (संयत्तकेसा)
काकपक्ष २	काकपक्खो, सिखण्हको. ।
केशसमूह २	पासो, हत्थो. (केसचये)

जटा १	(तापसान तर्हि) जटा ॥ ५७
वेणी २	(थियं) वेणी, पवेणी. (च)
शिखा २	(अथो) चूला, सिखा. (सिया) ।
सीमन्त ?	सीमन्तो. (तु मतो नारी— केसमज्जम्हि पद्धति) ॥ ५८
लोम ३	लोमं, तनुरुहं, रोमं.
अक्षिरोम ३	पम्हं, पखुमं, अक्खिखजं.
श्मश्रू १	मस्सु (वुत्त पुममुखे)
श्रू ३	भू, (त्विस्थी) भमुको, भम्. ॥ ५९.
अश्रु ३	बप्पो, नेत्तजला,—ऽस्सूनि.
कर्नीनिका २	नेत्ततारा, कनीनिका. ।
वदन ६	वदनं, (तु) मुख, मुण्ड, वत्त, लपनं, आननं ॥ २६०
दन्त ६	द्विजो, लपनजो, दन्तो, दसनो, रदनो, रदो .
दंष्ट्रा १	दाठा. (तु दन्तभेदस्मिं)
चक्षुष्कोण १	अपाङ्गो (त्वाक्खिकोटिसु) ॥ ६१
ओष्ठ ४	दन्तावरणं, ओष्ठो, (चा— प्य—)ऽधरो, दसनच्छदो. ।
गण्ड ३	गण्डो, कपोलो, हन्वि.—(स्थी)
चुबुक १	चुबुकं. (त्वधरा अधो) ॥ ६२
कण्ठ ५	गलो, (च) कण्ठो, गीवा, (च) कंधरा, (च) सिरोधरा. ।
कम्बुगीवा १	कम्बुगीवा (तु या गीवा सुवण्णलिंगसन्निभा । अंकिता तीहि लेखाहि कम्बुगीवाथ वा मता) ॥ २६३
स्कंध ३	अंसो, (निस्थि) भुजसिरो,
स्कन्धसन्धि १	खन्धो (तस्सन्धि) जत्तु. (तं) ।

बाहुमूल २	बाहुमूल, (तु) कच्छो. (ऽधो-
कक्षस्याधोभाग	त्वस्स) पस्सं. (अनिस्थिय) ॥ ६४
बाहु ३	बाहु, भुजो, (द्वीसु) बाहा.
हस्त ३	हस्थो, (तु) कर, पाणयो. ।
मणिवन्ध १	मणिवन्धो. (पकोट्टन्तो) •
भुजमध्यस्थ ग्रन्थि २	कप्परो, (तु) कफोण्य.-(थ) ॥ २६५
कराग्र भाग १	(मणिवन्धकनिट्टानं पाणिस्स) करभो (-न्तर) ।
अङ्गुलि २	करसाखा, ऽङ्गुली. (ता तु
अङ्गुष्ठादि नाम	पंचा) ऽङ्गुट्टो, (च) तज्जनी, मज्झिमा, ऽनामिका, (चा पि) कनिट्टा (ति कमा सियुं) ॥ ६६
पञ्जाङ्गुलि परिमाण	पदेसो, ताल, गोकण्ण,
वितस्त १	विदस्थी. (त्थि कमा तते । तज्जन्यादियुतेऽङ्गुट्टे)
प्रसृतपाणि १	पसतो. (पाणिकुंचितो) ॥ ६७
हस्त ३	रतनं, कुक्कु, हस्थो. (थ)
अञ्जलि २	(पुमे) करपुटो, ऽञ्जलि. ।
नख २	करजो, (तु) नखो. (निस्थि)
मुष्टि २	खटको, मुष्टि. (च द्विसु) ॥ ६८
व्याम १	व्यामो. (सहकरा बाहु द्वेपस्स द्वय विस्थता) । उद्धन्नतभुजे पास-
पौरुष १	प्पमाणे) पोरिसं. (तिसु) ॥ ६९
वक्षःस्थल २	उरो, (च) हृदयं. (चाथ)
स्तन ३	थनो, कुच, पयोधरो. ।
स्तनाग्र भाग १	चूचुकं. (तु थनग्गस्मिं)
पृष्ठ २	पिट्ठं, (तु) पिट्ठी (नारिय) ॥ २७०
रीरमध्यभाग ३	मज्झो, (निस्थि) विलग्गो, (च)

	मज्झिमं. कुच्छि (तु द्विसु) ।
उदर ३	गहणी, थयुदर, गन्धो.
कोष्ठ १	कोट्टो. (न्तो कुच्छियं भवे) ॥ ७१
जघन ४	जघनं, (तु) नितंबो, (च)
	सोणी, (च) कटि. (नारियं) ॥ ७२
स्त्रीपुरुषलिङ्गा ८	अगजातं, रहस्सग, वस्थगुहं, (च) मेहन, । निमित्तं, (च) वरग, (च) बीजं, (च) फलं. (एव च) । लिंग, अण्ड, (तु) कौसो. (च) योनी, (त्विस्थी पुमे) भगं. ॥ ७३
अण्डकोश ३	असुची, सभवो, सुकं.
योनि २	पायु, (तु पुरिसे) गुद. ।
शुक्र ३	(वा पुमे) गूथ, करीस,
मलद्वार २	वच्चानि, (च) मलं. छक ॥ ७४
विष्टा ८	उच्चारो, मीळ्हं, उक्कारो. पस्सावो, मुत्तं. (उच्चते) । पूत्तिमुत्त. (च गोमुत्ते) (अस्सादीन) छकनं. (मले) ॥ ७५
मूत्र २	(द्वीस्वधो नाभिया) वस्थि.
गोमूत्र १	उच्छङ्गं—ऽका. (तु भो पुमे) ।
अश्वदिपशुमल	ऊरु, सत्थि. (पुमे; ऊरु— पब्बं तु) जाणु, जण्णु. (च) ॥ ७६
मूत्राशय १	गोष्फको, पादगण्ठी. (पि)
उत्सङ्ग २	(पुमे तु) पण्हि, पासनि. ।
ऊरु २	पादगं, पपदो. पादो,
जानु २	(तु) पदो, चरणं (च वा) ॥ ७७
पादग्रन्थि ३	अंगं, (स्व—) वयवो. (वुत्तो)
पार्ष्णि २	फासुलिका, (तु) फासुका. ।
पादाग्र २	
चरण ३	
अवयव २	
परशु २	

अस्थि २	(पण्डके) अट्टि, धास्वि— (स्त्री)
श्रीवानिम्नग्रन्थि	(गलन्तट्टि तु) अक्खको. ॥ ७८
मस्तकास्थि २	कप्परो, (तु) कपाल. (वा)
प्रधान शिरा २	कण्डरा, (तु) महासिरा. ।
नाडी ३	(पुमे) नहारु, (च) सिरा,
रसग्राही स्नायु २	धमन्य. (—थ) रसगसा, ॥ ७९
मांस ३	रसहरण्य.—(थो) मंसं,
	आमिसं, पिसित. (भवे) ।
शुष्कमांस २	(तिलिङ्गिकन्तं) वल्लुर,
रुधिर ४	उत्तत्तं. (अथ) लोहितं, ॥ २८०
	रुधिरं, सोणितं, रत्तं.
लाला ३	लाला, खेळो, एळा (भवे) ।
वायुपित्त २	(पुरिसे) वायु, पित्तं (च)
कफ २	सेम्हो, (नित्थी) सिलसुमो ॥ ८१
वसा २	वसा, विलीनस्नेहो. (थ)
मेद २	मेदो, (चेव) वपा. (भवे) ।
परिच्छद ३	आकप्पो, वेसो, नेपच्छ.
आभरण ६	मण्डनं, (तु) पसाधनं, ॥ ८२
	विभूसनं, (चा)ऽभरणं,
	अलंकारो, पिलन्धनं. ।
किरीट २	किरीट, मकुटा.— (नित्थि)
मुकुटस्थ प्रधानमणि २	चूळामणि, सिरोमणि. ॥ ८३
उष्णीष २	सिरोवेठनं, उण्हीस.
कुण्डल २	कुण्डलं, कण्णवेठनं. ।
कर्णाभरण २	कण्णिका, कण्णपूरो, (च)
	(सिया) कण्णविभूसनं. ॥ ८४
कण्ठालङ्कार २	कंठभूसा, (तु) गविय्यं.
मुक्तामाला २	हारो, मुत्तावली. (स्थिय) ।
बलय ४	नियुरो, बलयो, (नित्थि)

	कटकं, परिहारकं. ॥ ८५
करभूषण २	कंकणं, करभूसा, (थ)
किङ्किणी २	किंकिणी, खुद्घण्टिका. ।
अङ्गुलीयक २	अङ्गुलीयकं, अङ्गुल्या— भरणं (सक्खरन्तु तं) ॥ ८६
मुद्रिका २	मुद्रिका,—ऽङ्गुलिमुद्दा (थ)
मेखला २	रसना, मेखला (भवे) ।
केयूर ३	केयूरं, अंगद, (चेव) बाहुमूलविभूसनं. ॥ ८७
नूपूर ४	पादंगदं, (तु) मंजरी, पादकटक, नूपूरा. ॥ ८८
अलङ्कारविशेष ४	(अलङ्कारपभेदा तु) मुखफुल्लं, (तथो) ऽण्णतं, । उगात्थनं, गिंगमकं. (इच्चेवमादयो सियुं) ॥ ८९
बस्त्र ११	चेलं, अच्छादनं, वत्थं, वासो, वसनं, असुकं, । अंबरं, (च) पटो, (नित्थि) दुस्सं, चोळो, (च) साटको. ॥ २९०
बस्त्रविशेष ८	खोमं, दुक्कलं, कोसेय्यं, पत्तुण्णं, कंबलो, (च वा) । सानं, कोडुम्बरं, भंगं.— (त्यादि वत्थन्तरम्मत्तं) ॥ ९१
परिधानबस्त्र ४	निवासना, ऽन्तरीया, (त्य—) न्तरं, अन्तरवासको. ।
उत्तरीयबस्त्र ५	पावारो, (तु) ऽत्तरासङ्गो, उपसंब्धानं, उत्तरं ॥ ९२ उत्तरीयं. (अथो वत्थं)
नूतन बस्त्र १	अहतं. (ति मतं नवं) ।

छिन्न वस्त्र २	नन्तकं, कप्पटो. जिण्ण-
जीर्णवस्त्र २	-वसनं, (तु) पळच्चरं. ॥ ९३
कञ्चुक २	कंचुको, वारवाणं. (वा)
वस्त्रान्त १	(थ वत्थावयवे) दसा. ।
शिरस्त्राण १	तालिपट्टो. (तु कथितो
	उत्तमंगाग्हि कञ्चुको) ॥ ९४
दैर्घ्य ३	आयामो, दीघता, ऽऽ रोहो.
विस्तार २	परिणाहो, विसालता. ॥ ९५
चीवर ३	अरहद्धजो, (च) कासाय,
	कासावानि. (च चीवरे) ।
मध्यगत क्षुद्रखण्ड १	मंडलं. (तु तदंगानि)
अन्तिमखण्ड २	विवट्ट, कुसि. (आदयो) ॥ ९६
वस्त्रोत्पत्तिस्थान ४	फल त्त्त किमि रोमा
	(तेता वत्थस्स योनियो) ।
कार्पासवस्त्र १	(फलं) कप्पासिकं. (तीसु)
वल्कलवस्त्र १	खोमा. (दी तु तचुब्भवा) ॥ ९७
कौशेयवस्त्र २	कोसेय्यं, किमिजं. रोम-
ऊर्णायुवस्त्र २	मयं, (तु) कम्बलं. (भवे) ।
यवनिका २	(समानत्था) जवनिका,
	(सा) तिरोकरणी. (प्यथ) ॥ ९८
वितान २	(पुन्नपुंसकं) उल्लोचं,
	वितानं. (द्वयमीरीतं) ।
स्नान १	नहानं. (च सिनोने थो.)
शरीरनिर्मलीकरण २	ऽब्बट्टनु, म्मज्जनं. (समं) ॥ ९९
तिलक ३	विसेसको, (तु) तिलको,
	(त्युभो नित्थि च) चित्तकं. ।
चंदन ३	चंदनो, (नित्थियं) गंध-
	-सारो, मलयजो. (प्यथ) ॥ ३००
चन्दनविशेष ३	गोसीसं, तेलपण्णिकं,

रक्तचन्दन ४	(पुमे वा) हरिचंदनं । तिलपणि, (तु) पत्तंगं, रञ्जनं, रत्तचंदनं ॥ ३०१
सुगन्धि काष्ठ २	काळानुसारी, काळीय ।
अगरु ३	लोहं, (त्व) ऽगरु, (चा) गळु ।
कालागरु १	काळागरु. (तु काळोस्मि)
गन्ध द्रव्य २	तुरुक्खो, (तु च) पिण्डको. ॥ ३०२
कस्तूरी २	कस्थूरिका, मिगमदो ।
कुट २	कुट्टं, (तू) अजपालकं ।
लवङ्ग २	लवंगं, देवकुसुमं ।
कुङ्कुम २	कस्मीरजं (तु) कुंकुम. ॥ ३०३
यक्षधूप २	यक्खधूपो, सज्जुलसो ।
कक्कोलफल ३	तक्कोलं, (तु च) कोलक, । कोसफलं. (अथो) जाति-
जातिफल २	कोस, जातिफलं. (भवे) ॥ ३०४
कर्पूर ३	घनसारो, सितब्भो (च) कप्पूरं. (पुन्नपुंसके) ।
लाक्षा ४	अलत्तको, यावको, (च) लाखा. जतु. (नपुंसके) ॥ ३०५
तार्पिण तैल २	सिरिवासो, (तु) सरल-
अञ्जन २	-द्वो. ऽञ्जनं, (तु) कज्जलं ।
नानाविध गन्धद्रव्य २	वासचुण्णं. वासयोगो ।
विलेपन २	वण्णकं, (तु) विलेपनं. ॥ ३०६
गन्धमाल्यादि संस्कार	(गंधमाल्यादि संस्कारो यो तं) वासनं. (उच्चते) ।
माला २	माला, माल्यं. (पुप्फदामे)
गन्धमयद्रव्य २	भावित्तं, वासित्तं. (तिमु) ॥ ३०७
शिखास्थित माला ४	उत्तंसो, सेस्सरो, ऽवेळा, (मुद्धमाल्ये) ऽवटंसको ।

शय्या ३	सेय्या, (च) सयनं, सेनं.
पर्यङ्क २	पलङ्को, (तु च) मंचको. ॥ ३०८
मञ्चावलम्बन २	मचाधारो, पटिपादो—
मञ्चावयव १	(मञ्चङ्गो (त्व-)ऽटनि—(स्थियं) ॥ ३०९
मञ्चविशेष ४	कुळीरपादो, आहच्च— —पादो, (चेव) मसारको, । (चत्तारो) बुंदिकावद्धो. (तिमे मंचन्तरा सियुं) ॥ ३१०
उपधान ३	बिम्बोहनं, (चो—) ऽपधानं.
आसन ३	पिट्टिका, पीठं, आसनं. ।
आसनविशेष २	कोच्छं, (तु भद्रपीठेथा—) —ऽसन्दि. (पीठन्तरे मता) ॥ ११
गोणक १	(महन्तो कोजवो दीघ— लोमको) गोनको. (मतो) ।
विचित्रासन १	(उण्णामयं त्वत्थरणं) चित्तका. (वानचित्तकं) ॥ १२
घनपुष्प १	(घनपुष्फं) पटलिका.
कोमल श्वेतासन १	(सेतन्तु) पटिका. (प्यथ) ।
ऊर्ध्वलोमी १	(द्विदसेका दसान्यु—) ऽह—
एकान्तलोमी १	लोमी. एकन्तलोमिनो. ॥ १३
षोडशस्त्रीनृत्योपयोगी स्थान १	(तदेव सोळसिस्थीनं नच्चयोगं हि) कुत्तकं. ।
सिंहव्याघ्रादि- चित्रितच्छवि १	(सीहव्यग्घादि रूपेहि चित्तं) विकतिका. (भवे) ॥ १४
रत्नालङ्कृत कौशेय- आसन २	कट्टिस्सं, कोसथ्यं. (रतनपतिसिब्बितमत्थरणं कमा । कोसियकट्टिस्समयं कोसिय सुत्तेन पकतं च) ॥ १५
प्रदीप ३	दीपो, पदीपो, पज्जोतो.

दर्पण २	(पुमेत्वा-) ऽऽदास, दप्पना ।
कन्दुक २	गेण्डुको, कन्दुको. ताल-
तालवृन्त २	-वण्टं, (तु) वीजनी. (स्थियं) ॥ १६
सन्यासिजलपात्र ४	चगोटको, करडो, (च)
	समुग्गो, संपुटो. (भवे) ।
मैथुन ५	गामधम्मो, असद्धम्मो,
	व्यवायो, मेथुनं, रति. ॥ १७
विवाह ४	विवाहो, पयमा, पाणि-
	ग्गहो, परिणयो. (प्यथ) ।
त्रिवर्ग १	तिवग्गो. (धम्म कामत्था)
मोक्ष सह चतुवर्ग १	चतुब्बग्गो. (समोक्खका) ॥ १८
कुब्ज २	खुज्जो, (च) गंडुलो. रस्सो,
वामन ३	वामनो, (तु) लकुण्टको. ।
पङ्गू ५	पंगुळो, पीठसप्पी, (च)
	पंगु, छिन्निरियापथो, ॥ १९
खञ्ज २	पक्खो. खंजो, (तु) खोण्डो. (थ)
मूक १	मूगो. (सुञ्जवचो भवे) ।
वक्रहस्त १	कुणी. (हत्थादि वंको च)
वलितहस्त २	वल्लिरो. (तु च) केकरो. ॥ ३२०
केशहीन शीर्ष २	निक्केससीसो, खल्लाटो.
मुण्डित शीर्ष ३	मुण्डो, (तु) भण्डु, मुण्डको. ।
काण १	काणो. (अक्खनिमेकेन)
अन्ध १	(सुञ्जो) अन्धो. (द्वयेन थ) ॥ २१
बधिर २	बधिरो, सुतिहीनो. (थ)
पीडित ३	गिलानो, व्याधिता, ऽतुरा. ।
उन्मादरोगी १	(उम्मादवति) उम्मत्तो.
	(खुज्जादि वाच्चलिंगका) ॥ २२
रोग ९	आतको, आमयो, व्याधि,
	गदो, रोगो, रुजा, (पि च) ।

	गेलञ्जा, ऽकल,—माबाधो.
यक्ष्मा रोग २	सोसो, (तु च) खयो. (सिया) ॥ २३
नासारोग २	पिनासो, नसिकारोगो.
श्लेष्म १	(घाने) सिंघानिका. (स्सवो) ।
व्रण २	(जेय्य त्व—) ऽरु, वण्णोः (निस्थि)
विस्फोट २	फोटो, (तु) पिळका. (भवे) ॥ २४
पूय २	पुब्बो, पूयो. (थ) रत्ताति—
रत्तातिसार २	सारो, पक्खन्दिक्का. (प्यथ) ।
अपस्मार २	अपमारो, अपस्मारो.
पादस्फोट २	पादफोटो, विपातिका. ॥ २५
कोशवृद्धिरोग २	बुद्धिरोगो, (तु) वातण्डं.
श्लीपद २	सीपद, भारपादता. ।
कण्डु ५	कण्डु, कण्डुति, कण्डूया, खज्जु, कण्डूवनं. (प्यथ) ॥ २६
विकचरोग ३	पामं, वितच्छिका, कच्छू.
शोफ २	सोफो. (तु) सयथू. (—दितो) ।
अर्श २	दुन्नामकं, (च) अरिस.
बमन २	छद्दिका, वमथू (—दितो) ॥ २७
दाह २	दवथू, परितापो. (थ)
तिल चिन्ह २	तिलको, तिळकाळको. ।
अतिसार २	विसूचिका, (इति) महा— विरेको, (थ) भगन्दला. ॥ २८
रोगविशेष ८	मेहो, जरो, कास, सासो, कुहं, सूला, (मयन्तरा) ।
चिकित्सक ४	(वुत्तो) वेज्जो, भिसक्को, (च) रोगहारी, तिकिच्छको. ॥ २९
शस्त्रचिकित्सक २	सल्लवेज्जो, सल्लकत्तो.
चिकित्सा २	तिकिच्छा, (तु) पतिक्रिया. ।
औषध ४	भेसज्जं, अगदो. (चेव)

सुस्थता ३
रोगशून्यता २

भेसजं. (चो-) ऽसधं. (प्यथ) ॥ ३३०
कुसला, ज्नामया, ऽऽरोग्यं.
(अथ) कल्लो, निरामयो. ॥ ३१
॥ नरवग्गो ॥

वंश ७

चतुर्वर्ण १

सज्जन ६

राजा १३

क्षत्रिय ५

चक्रवर्ती २

मण्डलेश्वर १

लिच्छविराजा २

शाक्यराजा २

यशोधरा ४

धनी क्षत्रिय १

कुलं, वंसो, (च) संताना,—
ऽभिजना, गोत्त, अन्वयो, ।
(थियं) संतस्य.— (थो) वण्णा.
(चत्तारो खत्तियादयो) ॥ ३२
कुलीनो, सज्जनो, साधु,
सभ्यो, (चा) ऽय्यो, महाकुलो.
राजा, भूपति, भूपालो,
पस्थिवो, (च) नराधिपो, ॥ ३३
भूनाथो, जगतीपालो,
दिसम्पति, जनाधिपो, ।
रट्ठाधिपो, नरदेवो,
भूमिपो, भूभुजो. (प्यथ) ॥ ३४
राजञ्जो, खत्तियो, खत्त,
मुद्धाभिसित्त, बाहुजा. ।
सब्बभुम्मो, चक्रवर्ती.
(भूपोञ्जो) मण्डलिस्सरो. ॥ ३५
(पुमे) लिच्छवि, वर्जी. (च)
सक्को, (तु) साक्कियो. (थच) ।
अद्दकच्चाना, राहुल—
माता, बिम्बा, यसोधरा. ॥ ३६
(कोटीनं हेट्ठिमन्तेन
सतं येसं निधानगं ।
कहापणानं दिवस—
वल्लञ्जो वीसतम्मणं ॥ ३७

	ते) खत्तियमहासाला.— (ऽसीति कोटि धनानि तु । निधानगानि दिवस— बलजो च दसम्मण ॥ ३८ येसं) द्विजमहासाला.
धनी द्विज १	(तदुपद्धे निधानगे । बलंजो च) गहपति— —महासाला (धने सियु) ॥ ३९
धनी गृहपति १	महामत्तो, पधान. (च) मतिसचिवो, (च) मन्तिनी । सजीवो, सचिवो,—ऽमच्चो.
प्रधान २	सेनानी, (तु) चमूपति. ॥ ३४०
राजमन्त्री २	(न्यासादानि विवादान-) मक्खदस्सो. (पदट्टरि) ।
विश्वस्त अमात्य ३	दोवारिको, पटिहारो, द्वारट्टो, द्वारपालको. ॥ ४१
सेनापति २	अनीकट्टो. (ति राजुन— मगरक्खगणो मतो) ।
न्यायाधीश १	कंचुकी, सोविदल्लो. (च) अनुजीवी, (तु) सेवको. ॥ ४२
द्वारपाल ४	अज्झक्खो,—ऽधिकतो. (चेव) हेरञ्जिको, (तु) निक्खिको. ।
अङ्गरक्षक १	(सदेसानन्तरो) सत्तु. मित्तो. (राजा ततोपरं) ॥ ४३
कञ्चुकी २	अमित्तो, रिपु, वेरी, (च) सपत्तो,—ऽराति, सत्त्व,—ऽरि, ।
सेवक २	पच्चत्थिको, परिपन्थी, पटिपक्खा,—ऽहिता, परो. ॥ ४४
अध्यक्ष २	पच्चामित्तो, विपक्खो, (च)
स्वर्णकार २	
शत्रुराजा १	
मित्रराजा १	
शत्रु १९	

	पञ्चनीक, विरोधि, (नो) ।
	विद्देशी, (च) दिसो, दिष्टो.
अनुवर्तन २	(था-) ऽनुरोधो, -ऽनुवत्तनं. ॥ ४५
मित्र ५	मित्तो, (नित्थी) वयस्सो, (च) सहायो, सुहदो, सखा. ।
चिरमित्र २	संभतो, दळ्हमित्तो. (च)
प्रथमदर्शने मित्र १	संदिष्टो. (दिष्टमत्तको) ॥ ४६
चार २	चरो, (च) गूळ्हपुरिसो.
पथिक ३	पथावी, पथिको, -ऽद्धगु. ।
दूत २	दूतो, (तु) संदेसहरो.
गणक २	गणको, (तु) मुहुत्तिको. ॥ ४७
लेखक २	लेखको, लिपिकारो. (च)
अक्षर २	वण्णो, (तु) अक्खरो. (प्यथ) ।
चतुर्विध नीति	भेदो, दण्डो, साम, दाना.- न्युपाया चतुरो इमे ॥ ४८
भेद २	उपजापो (तु) भेदो. (च)
दण्ड ३	दण्डो, (तु) साहस, दमो. ॥ ४९
सप्त राज्याङ्ग	साम्य, -ऽमच्चो, सखा, कोसो, दुग्गं, (च) विजितं, बलं. । (रज्जगानि च सत्तेते सियु पकतियो पि च) ॥ ३५०
त्रिविध राजशक्ति	पभावू, ऽस्साह, मन्तानं. (वसा तिस्सो हि सत्तियो) ।
प्रभाव १	पभावो. (दण्डजो तेजो)
प्रताप १	पतापो. (तु च कोसजो) ॥ ५१
मन्त्रणा २	मन्तो, (च) मन्तणं. (सो तु)
चतुष्कर्ण मन्त्रणा १	चतुक्कण्णो. (द्विगोचरो) ।
षट्कर्ण मन्त्रणा १	(तिगोचरो तु) छक्कण्णो.
गुप्त मन्त्रणा २	रहस्सं, गुह्हं. (उच्चते) ॥ ५२

निर्जनस्थान ४	(तीसु) विवित्त, विजनं, (च) छण्णा, रहो. (रहोन्वयय) ।
विश्वास २	विस्सासो, (तु च) विस्सम्भो.
युक्तियुक्त २	युत्तं, (त्वो) ऽपायिकं. (तिसु) ॥ ५३
सुपरामर्श ३	ओवादो, (चा-) ऽनुसिद्धि (तिथि) (पुमवज्जे) ऽनुसासनं. ।
आज्ञा २	आणा, (च) सासनं. (जेय्य)
बन्धन २	उद्दानं, (तु च) बधनं. ॥ ५४
अपराध २	आगु, (वुत्त) अपराधो.
राजकर २	करो, (तु) बलिं. (उच्चते) ।
उपहार १	पुण्णपत्तो. (तुट्ठिदाये)
उपढौकन ६	उपदा, (तु च) पाभतं, ॥ ५५ (ततो-) ऽपायन, उक्कोचो, पण्णकारो, पहेणकं. ।
शुल्क १	सुकं. (त्वनिस्थि गुम्बादि-
धनप्राप्ति २	देयो) (था-) ऽयो, धनागमो. ॥ ५६
छत्र २	आतपत्तं, (तथा) छत्तं.
सिंहासन १	(रञ्जन्तु हेममासनं-) । सीहासनं. (अथो) बाल-
चामर २	वीजनी, (र्थी च) चामर. ॥ ५७
पञ्च राजचिन्ह	खगो, (च) छत्तं,- मुण्हसिं, पादुका, बालवीजनी. । (इमे ककुधभण्डानी भवन्ति पंच राजुनं) ॥ ५८
पूर्णकुम्भ २	भद्धकुम्भो, पुण्णकुम्भो.
स्वर्णमय जलपात्र २	भिकारो, जलदायको. ।
चतुरङ्गिणी सेना	हस्थ, ऽस्स, रथ, पत्ती. (तु) (सेना हि चतुरंगिणी) ॥ ५९
हस्ती १०	कुंजरो, वारणो, हस्थी,

मातंगो, द्विरदो, गजो, ।	
नागो, द्विपो, इभो, दन्ती.	
यूथपति २	यूथजैटो, (तु) यूथपो. ॥ ३६०
गज कुल १०	काळावक, गंगेय्या, पण्डर, तम्बा, (च) सिंगलो, गंधो, । मंगल, हेमो,—पोसथ, छद्दन्ता. (गजकुलानि एतानि) ॥ ६१
बालहस्ती २	कळभो, (चेव) भिको. (थ)
मदमत्त हस्ती ३	पामिन्नो, मत्त, गज्जिता. ।
हस्तिसमूह २	हस्तिघटा, (तु) गजता.
हस्तिनी २	हस्तिनी, (तु) करेणुका. ॥ ६२
हस्तिकुम्भ १	कुम्भो. (हस्तिसिरोपिण्डो)
कर्णमूल १	(कण्णमूलन्तु) चूलिका. ।
स्कन्धदेश १	आसनं. (खंधेसम्हि)
पुच्छमूल १	(पुच्छमूलन्तु) मेचको. ॥ ६३
हस्तिबन्धनस्तम्भ ३	आलान,—आळ्हको, थम्भो.
निगड ३	(निस्थीतु) निगलो,—ज्जुको, ।
गण्ड ३	संखलं. (तोस्वथो) गंडो,
मद १	कटो. दानं. (तु सो मदो) ॥ ६४
हस्ति शुण्ड २	सोण्डो, (तु द्वांसु) हस्थो. (थ)
शुण्डाग्रभाग २	करग्गं, पोक्खरं. (भवे) ।
हस्तिकक्षार्चमरज्जु १	(मज्झम्हि बंधन) कच्छा.
हस्तिपृष्ठाच्छादनवस्त्र १	कप्पनो. (तु कुथादयो) ॥ ६५
राजवाही हस्ती २	ओपवय्हो, राजवय्हो.
सज्जित हस्ती २	सज्जितो. (तुच) कप्पितो. ।
तोमर १	तोमरो. (निस्थियं पादे सिया विज्जनकण्टको) ॥ ६६
हस्ति कर्णमूळविद्ध	तुत्तं. (तु कण्णमूलम्हि)
करणार्थ यन्त्र; अंकुश १	(मत्थकम्हि तु) अंकुसो. ।

हस्तीपक ४	हस्थारोहो, हस्थिमेण्डो, हस्थिपो, हस्थिगोपको. ॥ ६७
हस्ति-अश्वदिशिक्षक १	गामणीयो. (तु मातंग- हयाद्याचरियो भवे) ।
अश्व ६	हयो, तुरंगो, तुरगो, वाहो, अस्सो, (च) सिंघवो. ॥ ६८
अश्वतर १	(भेदो) अस्सतरो. (तस्सा-)
सुशिक्षित अश्व २	जानीयो, (तु) कुलीनको. ।
उक्कष्ट भारवाही० २	सखावाही, विनीतो. (थ)
अश्व शावक २	किसोरो, हयपोतको. ॥ ६९
घोटक २	घोटको, (तु) खळुंको. (थ)
द्रुतगामी अश्व २	जवनो, (च) जवाधिको. ।
खलीन २	मुखाधानं, खलीनो. (वा)
कशा १	कसा. (त्वस्सादि ताळिनी) ॥ ३७०
नासा रज्जु १	कुसा (तु नासा रज्जुम्हि)
घोटकी २; खुर २	बळवा, स्सा. खुरो, सफं. ।
पुच्छ ४	पुच्छं, (अनिस्थी) नंगुट्ट, वालहस्थो, (च) वालधी. ॥ ७१
रथ २	संदनो, (च) रथो. पुस्स-
क्रीडा रथ १	-रथो. (तु नरणाय सो) ।
चर्मावृत रथ २	(चम्मावुतो) वेय्यग्घो. दीपो. (व्यग्घस्स दीपिनो) ॥ ७२
शिबिका २	सिबिका, याप्ययान. (चा-
शकट २	निस्थी तु) सकटो, (प्य-) नं. ।
चक्र १	चक्रं. (रथङ्गमाख्यातं).
नेमि १	(तस्सन्तो) नेमि. (नारियं) ॥ ७३
चक्रनाभि १	(तम्मज्जे पिंडिका) नाभि.
युगन्धर २	कुब्बरो, (तु) युगन्धरो. ।
शकटाग्रकीलक १	(अक्खग्गकीले) आणी. (स्थी)

रथगुप्ति २	वरूथो, रथगुत्थ. (थ) ॥ ७४
रथाग्रभाग १	धुरो. (मुखे रथस्संगा-
रथावयव २	(त्व-) कखो, - पक्खर. (आदयो) ।
वाहन ३	यानं, (च) वाहनं, योगं. (सब्वहत्थादि वाहने) ॥ ७५
सारथि ४	रथाचारी, (तु) सूतो, (च) पाजिता, (चेव) सारथी ।
रथारोही ३	रथारोहो, (च) रथिको,
भट २	रथी. योधो, (तु यो) भटो. ॥ ७६
पदाति ४	पदाति, पत्ती, (तु पुमे) पदगो, पदिको. (मतो) ।
कवच ६	सन्नाहो, कंकटो, वम्मं, कवचो, (वा) उदरच्छदो, ॥ ७७
सन्नद्ध ३	जालिका. (थ च) सन्नद्धो, सज्जो, (च) वम्मितो. (भवे) ।
आभरणयुक्तव्यक्ति २	आमुत्तो, पट्टिमुक्को, (थ)
पुरो गामी ४	पुरेचारी, पुरेचरो. ॥ ७८ पुब्बंगमो, पुरेगामी.
मन्दगामी २	मंदगामी, (तु) मन्थरो. ।
शीघ्रगामी ३	ज्वनो, तुरितो, वेगी.
जेतव्य १	(जेतव्व) जेत्यं. (उच्चते) ॥ ७९
वीर पुरुष ३	सूर, वीरा, (तु) विकन्तो.
अनुचर २	सहायो, ऽनुचरो. (समा) । (सन्नद्धप्पभुत्ती तीसु)
पाथेय २	पाथेय्यं, (तु च) सम्बलं. ॥ ३८०
सेना ७	वाहिनी, धजिनी, सेना, चमु, चक्कं, बलं, (तथा) । अनीको. (वाथ विन्यासो) ।
व्यूह १	व्यूहो. (सेनाय कथ्यते) ॥ ८१

चतुरङ्ग सेना

(हृत्थी द्वादस पोसो ति
पुरिसो तुरगो रथो ।
चतु पोसोति एतेन
लक्खणेनाधमन्ततो) ॥ ८२
हृत्थानीकं, हयानीकं,
रथानीकं. (तयो तयो ।
गजादयो स सत्था तु)
पत्तानीकं, (चतुज्जना) ॥ ८३

अक्षौहिणी

(सट्ठि वंसकलापेसु
पञ्चेकं सट्ठिदण्डिसु ।
धूलिकतेसु सेनाय
यन्तिया) ऽक्खोहिणी (स्थियं) ॥ ८४

संपात्ति ४

विपात्ति २

आयुध ४

संपात्ति, सपदा, लक्खी,
सिरी. विपात्ति, (चा-) पदा. ।
(अथा-) युध, (च) हेती, (स्थि)
सस्थं, पहरण. (भवे) ॥ ८५

अस्त्र प्रकार

(मुत्तामुत्त—ममुत्तं च
पाणितो मुत्तमेव च ।
यन्तमुत्तन्ति सकल—
मायुधं तं चतुब्बिध) ॥ ८६

मुद्गरादि

क्षुरिकादि १

शस्त्रादि १

शरादि १

धनुष्य ५

मुत्तामुत्तं. (च यट्ठ्यादि)
अमुत्तं. (लूरिकादिकं) ।
पाणिमुत्तं. (तु सत्त्यादि)
यन्तमुत्त. (सरादिक) ॥ ८७
इस्सासो, धनु, कोदण्डं,
चापो, (नित्थी) सरासनं. ।

ज्या ३

शर ९

(अथो) गुणो, जिया, (थ) ज्या.
सरो, पत्ती, (च) सायको, ॥ ८८
बाणो, कण्ड, मुसु, (द्वीसु)

	खुरप्पो, तेजना,— सनं ।
तूर्णीर ५	तूर्णी, (स्थियं) कलायो, (च) तूर्णो, तूर्णीर, बाणधि. ॥ ८९
पक्ष २	पक्खो, (तु) वाजो. दिद्धो. (थ
विषाक्त बाण १	विसपीतो सरो भवे) ।
लक्ष्य ३	लक्खं, वेज्झं, सरव्यं, (च)
शरक्षेपण २	सराभ्यासो, (तू-) पासनं. ॥ ३९०
खड्ग ५	मण्डलग्गो, (तु) नेत्तिसो, असि, खग्गो (च) सायको. ।
कोष १	कोसि, (स्थी तप्पिधाने थो)
खड्गमुष्टि १	थरु. (खग्गादि मुट्टिय) ॥ ९१
चर्मफलक ३	खेटकं, फलकं, चम्मं.
खड्गाकार क्षुरिका ३	इल्ली, (तु) करपालिका. ।
क्षुरिका ३	छूरिका, सत्त्य,—सिपुत्ति.
मुद्गर २	लगुळो, (तु च) मुग्गरो. ॥ ९२
शेळ २	सळो, (निस्थी) सकु. (पुमे)
वासी २	वासी, (तु) तच्छनी. (स्थियं) ।
कुठार २	कुठारी, (स्थी) फरसु. (सो)
टंक १	टंको. (पासाणदारणे) ॥ ९३
अस्त्र विशेष ६	कणयो, भिन्दिवाळो, (च) चक्कं, कुन्तो, गदा, (तथा) । सत्त्या. (—दि सत्थभेदाथ)
शस्त्राग्रभाग ३	कोणो,—ऽस्सो, कोटि. (नारिय) ॥ ९४
गमन ६	निग्यानं, गमनं, यात्रा, पट्टानं, (च) गमो, गति. ।
धूली ५	चुण्णो, पसु, रजो, (चैव) धूली, (स्थी) रेणु. (च द्विसु) ॥ ९५
मधुक २	मागधो, मधुको. (वुत्तो)
स्तुतिपाठक २	वन्दी, (तु) थुत्तिपाठको. ।

वैतालिक २	वैतालिको, बोधकरो.
वारंवारस्तुतिपाठक २	चककिको, (तु च) घंटिको. ॥ ९६
ध्वजा ५	केतु, द्धजो, पताका, (च) कदली, केतनं. (प्यथ) ।
अहमहमिका १	(योहंकारोऽञ्जमञ्जस्स सा—) ऽहमहमिका. (भवे) ॥ ९७
बल ४	बल, थामो, सहं, सत्ति.
विक्रम १	विक्रमो. (त्वतिसूरता) ।
जयपान १	(रणे जितस्स यं पानं) जयपानं. (ति तम्मंतं) ॥ ९८
युद्ध ९	संगामो, संपहारो, (चा- निस्थियं) समरं, रणं, । आजि, (स्थि) आहवो, युद्ध,— मायोधनं, (च) संयुगं. ॥ ९९
कलह ५	भण्डनं, (च) विवादो, (च) विग्गहो, कलह, मेघगा. ।
मोह २	मुच्छा, मोहो. (थ) पसग्हो,
बलास्कार ३	बलक्कारो, हठो. (भवे) ॥ ४००
शुभाशुभसूचक १	उप्पादो, (भूतविकति या सुभासुभसूचिका) ।
उपद्रव ४	इति, (त्विस्थि) अजञ्जं, (च) उपसग्गो, उपद्दवो. ॥ ४०१
मलयुद्ध १	निब्बुद्ध, (मल्लयुद्धम्हि)
जय २	जयो, (तु) विजयो. (भवे) ।
पराजय १	पराजयो. (रणे भंगो)
पलायन १	(पळायन) अपक्कमो. ॥ ४०२
बध ११	मारणं, हननं, घातो, नासनं, (च) निसूदनं, । हिंसनं, सरणं, हिंसा,

मरण १०	वधो, ससन, घातनं. ॥ ४०३ मरणं, कालकिरिया, पलयो, मच्चु, (चा-) च्यो, । निघनो, (निस्थियं) नासो, कांलो, ऽन्तो, चवनं. (भवे) ॥ ४०४ (तीसु) पेतो, परेतो, (च) मतो. (थ) चितको, चिता. । आळाहनं, सुसाणं. (चा- निस्थियं) कुणपो, छवो. ॥ ४०५ कवन्धो. (निस्थिय देहो सिरो सुञ्जो सहक्रियो) । (अथ) सीवथिका. (वुत्ता सुसानस्मि हि आमके) ॥ ४०६ बन्दी, (स्थियं) करमरो. पाणो, (त्व-) सु. (पकासितो) । कारा, (तु) बन्धनागारं. कारणा, (तु च) यातना. ॥ ४०७ स्वत्तिय वग्गो ।
प्रेत ३	
चिता २	
श्मशान २	
शव २	
कबन्ध १	
परित्यक्त शब १	
बन्दी २	
प्राण २	
कारागृह २	
यातना २	

— ०:—

ब्राह्मण ८	ब्रह्मबन्धु, द्विजो, विप्पो, ब्रह्मा, भोवादी, ब्राह्मणो, । सोस्थियो, छंदसो. (सोथ) सिरसा, ऽन्तेवासि. नो (पुमे) ॥ ४०८ ब्रह्मचारी, गहट्टो, (च) वानपन्थो, (च) भिक्खु. (ति । भवन्ति चतुरो एते) अस्समा. (पुत्तपुंसके) ॥ ४०९ (चरन्ता सह सीलादी) सब्रह्मचारी. नो (मिथु) ।
शिष्य २	
चतुराश्रम ४	
सब्रह्मचारी १	

उपाध्याय २	उपज्ज्ञायो, उपज्ज्ञा. (था—)
आचार्य १	ऽऽचरियो. (निस्सयदादिको) ॥ ४१०
ब्राह्मण-आचार्य १	(उपनीयाथवा पुब्बं वेदमज्ज्ञापये द्विजो । यो सांगं सरहस्सं चा— चरियो ब्राह्मणेसु सो) ॥ ११
परम्पर उपदेश ४	पारम्परिय,— मेतिह्व,— मुपदेसो (तथे—) तिहा. ।
यज्ञ ३	यागो, (तु) क्तु, यञ्जो. (थ)
वेदी १	वेदी. (त्थी भू परिकखता) ॥ १२
पञ्चमहायज्ञ	अस्समेधो, (च) पुरिस— मेधो, (चेव) निरग्गळो, । सम्मापासो, वाजपेय्य.— (मिति यागा महा इमे) ॥ १३
याजक २	इरिख्विजो, याजको. (थ)
सभ्य २	सभ्यो, समाजिको. (प्यथ) ।
सभा ५	परिसा, सभा, समज्जा, (च) (तथा) समिति, संसदो. ॥ १४
४ बौद्धपरिषद्	(चतस्सो परिसा) भिक्खु, भिक्खुनी, (च) उपासका, । उपासिका. यो (ति इमा;— थवाट्टपरिसा सियुं) ॥ १५
८ प्रकार बौद्धपरिषद्	तावत्तिस, द्विज, कखत्त, मार, गहपतिस्स, (च) । समणानं, (वसा) चातु— म्महाराजिक, ब्रह्मणं ॥ १६
गायत्रीप्रभृति छन्द	(गायत्ति पमुखं छन्दं चतुर्वीसक्खरन्तु यं । वेदानमादिभूतं सा)

	सावित्ती. (स्थि पद सिया) ॥ १७
यज्ञीय द्रव्य	(हव्यपाके) चरु. (मतो) सूजा. (तु होम दब्बियं) । (परमन्नन्तु) पायासो, हव्यं. (तु) हवि. (कथ्यते) ॥ १८
यज्ञीय अंग	यूपो. (थूणाय, निम्मन्थ्य दारुम्हि त्व-) रणी. (द्विसु) ।
यज्ञामि ३	गाहपच्चा—हवनीयो, दक्खिणामि. (तयोग्यो) ॥ १९
दान ९	चागो, विस्सज्जनं, दानं, वोस्सग्गो, (च) पदेसनं, । विस्साननं, वितरणं, विहायिता,—पवज्जनं. ॥ ४२०
पञ्च महादान	पंचमहा परिच्चागो. (वुत्तो) सेट्ठधनस्स (च) । (वसेन) पुत्तदारानं रज्जस्संगान (—मेवच) ॥ २१
दश प्रकार— दान वस्तु	अन्नं, पानं, घरं, वत्थं, यानं, माला, विलेपनं, । गंधो, सेय्या, पदीपेय्यं. (दानवत्थु सियुं दस) ॥ २२
मृतार्थ दान १	(मतत्थं तदहे दानं तस्सिवेतमु—) द्धदेहिकं.
पितृदान १	(पितूदानन्तु) नीवापो.
श्राद्ध १	सद्ध, (तु त वसत्थतो) ॥ २३
आतिथि ४	(पुमे) अतिथि, आगन्तु, पाहुना,—ऽऽवेसिका. (प्यथ) ।
अन्यत्र गामी १	(अञ्जत्थ गन्तुमिच्छन्तो)
अर्घ्य २	गमिको, (था—) उग्घ,—मग्घियं ॥ २४

पाद्य १	पज्जं. (पादोदकादो थ सत्तागन्त्वादयो तिसु) ।
पूजा ६	अपचित्य, -ऽच्चना, पूजा, - पहारो, बलि, मानना. ॥ २५
नमस्कार ४	नमस्सा, (तु) नमस्कारो, . वन्दना, (चा-) ऽभिवादन. ।
प्रार्थना ३	पत्थना, पणिधान, (च) (पुरिसे) पणिधी. - (रितो) ॥ २६
आराधना १	अज्जेसना. (तु सक्कार- पुव्वङ्गमनियोजनं) ॥ २७
अन्वेषण ४	परिपेसना, ऽन्वेसना, परियेद्धि, गवेसना. ।
शुश्रूषा ३	उपासन, (तु) सुस्सूसा, (सा) पारिचरिया. (भवे) ॥ २८
मौन ३	मोन, -मभासन, तुण्ही-
आनुपूर्वी ५	भावो. (थ) पटिपाटि, (सा) । अनुक्कमो, परियायो, अनुपुब्ब्य, (-पुमे) कमो. ॥ २९
शील ३	तपो, (च) सयमो, सल्लिं.
व्रत २	नियमो, (तु) वतं. (च वा) ।
व्यतिक्रम २	वीतिक्रमो, -ऽज्जाचारो. (थ)
विवेक २	विवेको, -पुथुगत्तता. ॥ ४३०
आभिसमाचार १	(खुद्धानुखुद्दकं) आभि- समाचारिक. (-मुच्चते) ।
आदि ब्रह्मचर्य १	आदि ब्रह्मचरिय. (तु तदञ्जं सीलमीरितं) ॥ ३१
उपवास १	(यो पापेहि उपावत्तो वासो सद्धिं गुणेहि सो) । उपवासो. (ति विब्जेय्यो

	सब्बभोगविवज्जितो) ॥ ३२
भिक्षु ५	तपस्सी, भिक्खु, समणो, पब्बजितो, तपोधनो ।
मुनि २	वाचंयमो, (तु) मुनि. (च)
तापस २	तापसो. (तु) इसी. (—रितो) ॥ ३२
जितेन्द्रिय २	(येसं यतिन्द्रियगणा) यतयो, वसिनो. (च ते) ।
सारिपुत्र थेर ३	सारिपुत्तो, पतिस्सो, (तु) धम्मसेनापती. (—रितो) ॥ ३४
मौद्गलायन थेर २	कोलितो. मोग्गलानो. (थ)
आर्य १	अरिया. (— धिगता सियुं) ।
शैक्ष्य १	(सोतापन्नादिका) सेखा.
अनार्य २	ऽनरियो, (तु) पुथुज्जनो. ॥ ३५
अर्हत २	अञ्जा, (तु) अरहत्तं. (च)
स्तूप २	थूपो, (तु) चेतियं. (भवे) ।
आनन्द थेर २	धम्मभण्डागारिको, (च) आनन्दो. (द्वे समा थ च) ॥ ३६
विशाखा उपासिका २	विसाखा, मिगारमाता.
अनाथपिण्डक २	सुदत्तो.—ऽनाथपिण्डको. ॥ ३७
पञ्च सहधर्मी	भिक्खू,— (ऽपि) सामणरो, (च) सिक्खमाना, (च) भिक्खुनी, । सामणेरी, (ति कथिता) (पंचेते सहधम्मिका) ॥ ३८
८ भिक्षु उपकरण	पत्तो, तिचीवरं, काय— बंधनं. वासि, सूचि, (च) । परिस्सावन, (मिच्चेते परिक्खारट्ट भासिता) ॥ ३९
श्रामणरे २	सामणरो, (च) समणु—
निर्ग्रन्थ ३	हेसो (चाथ) दिगंबरो,

जटाधारी २	अचेळको, निगण्ठो. (च)
९६ पाषण्ड	जटिलो, (तु) जटाधरो. ॥ ४४०
	(कुटीसकादिकाचतु-
	त्तिस द्वासद्विद्वियो ।
	इति च्छन्नवुती एते) .
	पासण्डा. (सम्पकासिता) ॥ ४१
पवित्र ३	पवित्तो, पयतो, पूतो.
चर्म २	चम्मं, (तु) अजिन. (प्यथ) ।
दन्तकाष्ठ २	दन्तपोणो, दन्तकट्टं.
वल्कल २	वक्कलो, (वा) तिरिटक. ॥ ४२
पात्र २	पत्तो, पाती. (स्थियं निस्थी)
कमण्डलु २	कमण्डलु, (तु) कुण्डिका. ।
	(अथालम्बनदण्डस्मि)
यष्टि १	कत्तरयट्टि. (नारिय) ॥ ४३
शरीरकृत्य १	(य देहसाधनापेक्खं
	निच्चं कम्ममयं) यमो. ।
समयविशेष कार्य १	(आगन्तूसाधनं कम्म-
	मनिच्चं) नियमो. (भवे) ॥ ४४

॥ ब्राह्मणवग्गो ॥

—:०:—

वैश्य २	वेस्सो, (च) वेसियानो. (थ)
जीविका ५	जीवनं, वुत्ति, जीविका, ।
	आजीवो, वत्तनं. (चाथ)
कृषिकर्म २	कसिकम्मं, कसी. (स्थियं) ॥ ४५
वाणिज्य २	वाणिज्जं, (च) वणिज्जा. (थ)
पसुपालन २	गोरक्खा, पसुपालनं. ।
	(वेस्सस्स वुत्तियो तिस्सो)
गृही २	गहट्ठा,ग्गारिका, गिही. ॥ ४६
कृषक २	खेत्ताजीवो, कस्सफो. (थ)

क्षेत्र २	खेत्तं, केदार. (-मुच्चते) ।
लेष्टु १	लेड्डु. (तो मत्तिग्राखण्डो)
खन्ता २	खणित्ती, (-स्थ-) वदारणं. ॥ ४७
दात्र ३	दात्तं, लवित्त, असितं.
गोताडनदण्ड ३	पतोदां, तुत्त, पाचन. ।
रज्जु ३	योत्तं, (तु) रज्जु, रस्मि. (र्थी)
फाल २	फाली, (तु) कसको. (भवे) ॥ ४८
लांगल ३	नंगलं, (च) हळं, सीरो.
ईषा १	ईसा. (नगलदण्डके) ।
युगकीलक १	सम्मा. (युगकीलस्मि)
लाङ्गलरेखा २	मिता, (तु) हलपद्धति. ॥ ४९
मुद्गादि	(मुग्गादिके) ऽपरन्नं. (च)
शालिआदि	पुब्बन्नं. (सालिआदिके) ।
७ प्रकार धान्य	सालि, वीहि, (च) कुद्रूसो, गोधूमो, वरको, यवो, ॥ ४५०
	कंगु. (ति सत्त धञ्जानि)
नीवार	नीवारा. (दी तु तब्भिमदा) ।
चणकादि २	चणको (च) कळायो. (थ)
सर्षप २	सिद्धत्थो. सासपो. (भवे) ॥ ५१
कंगु २	(अथ) कंगु, पियंगु. (र्थी)
अतसी २	उम्मा, (तु) अतसी. (भवे) ।
शस्य २	किट्टं, (च) सस्सं. (विञ्जेय्यं)
धीही २	वीहीं, थम्भकरी. (-रितो) ॥ ५२
शस्यकाण्ड २	कण्डो, (तु) नाळ. (-मथ सो)
पलाल १	पलाल (निरिथ निप्फले) ।
भूस २	भसं, फळिगरो. (चाथ)
तुष १	शुसो. (धञ्जत्तचे थ च) ॥ ५३
शस्यरोग १	सेतट्टिका. (मस्सरोगो)
कण २	कणो, (तु) कुण्डको. (भवे) ।

खल २	खलो, (च) धञ्जकरणं.
गुल्म १	थम्भो. (गुम्बो तिणादिन) ॥ ५४
मूशल २	अयोगो, मुसलो. (ऽनिस्थी)
सूर्प २	कुल्लो, सुप्प, (— मनिस्थियं)
चुल्ली ३	(अथो—) द्धनं, (च) चुल्ली. (स्थि)
कट २	किलंजो, (तु) कटो. (भवे) ॥ ५५
पीठर ८	कुंभी, (स्थी) पीठरो, कुण्ड,
अलिंजर ३	खलो, पयू,—कखलि, थाल्यू,—खा, कोलंबो. (चाथ) मणिकं, माणको, (च) अरञ्जरो. ॥ ५६
घट ५	घटो, (द्वीसु) कुटो, (निस्थि) कुम्भो, कलस, वारका. । कंसो. (भुजनपत्तो थ)
भोजन पात्र १	ऽ मत्तं, पत्तो, (च) भाजनं. ॥ ५७
साधारणपात्र ३	अण्डुपकं, चुम्बटक.
जलपात्राधारभूत २	सरावो, (तु च) मल्लको. ।
शराव २	(पुमे) कटच्छु, दब्बी. (स्थि)
दर्वी २	कुसूलो, कोट्ट. (—मुच्चते) ॥ ५८
कुशल २	साको, (अनिस्थियं) डाको.
शाक २	सिगिवेर, (तु) अद्दकं. ।
आद्रक २	महोसधं, (तु त सुक्खं)
शुण्ठी १	मरिचं, (तु च) कोलकं. ॥ ५९
मरिच २	सोवीर, कजियं, (वुत्तं)
कांजी ६	आरनाळं, थुसोदकं, । धञ्जम्बिलं, विळंगो. (थ)
लवण २	लवणं, लोणं. (उच्चते) ॥ ४६०
पञ्चलवण	सामुद्, सिंघवो, (निस्थि) काळलोण, (तु) उब्भिदं, । बिळाळं, (चेति पंचेते

इक्षुसार ५	पभेदा लवणम्स हि ॥ ६१ गुळो, (च) फाणितं, खण्डो, मच्छण्डि, सक्खरा. (इति) । (इमे उच्छुविकारा थ)
मिश्री १	(गुळस्मि) विसकण्टकं. ॥ ६२
अक्षत २	लाजो, (सिया—) क्खतं. (चाथ)
धाणा १	धाना. (भट्टयवे भवे) ।
सत्तु २	(अथो) सत्तु, (च) मन्थो. (च)
पिष्टक ३	पूपा, पुपा, (तु) पिष्टको. ॥ ६३
पाचक ६	भत्तकारो, सूपकारो, सूदो, आळारिको, (तथा) । ओदनिको, (च) रसको.
व्यजन २	सूपो, (तु) व्यञ्जन. (भवे) ॥ ६४
अन्न ५	ओदनो, (वा) कुरं, भत्तं,
आहार ४	भिक्खा, (चा—) न्न. (अथा—) सनं, । आहारो, भोजनं, घासो.
यागु २	तरलं, यागु. (नारियं) ॥ ६५
चतुर्विधाहार	खज्जं, (तु) भोज्ज, लेय्यानि, पेय्य. (ति चतुधासनं) ।
आचाम २	निस्सावो, (च तथा—) चामो.
ग्रास २	आलोपो, कबळो. (भवे) ॥ ६६
मण्ड १	मण्डो. (नित्थि रसग्गस्मि)
उच्छिष्ट १	विघासो. (भुत्तसेसको) ।
उच्छिष्टभोजी २	विघासादो, (च) दमको.
तृषा २	पिपासा, (तु च) तस्सनं. ॥ ६७
क्षुर्धा २	खुदा, जिघच्छा. (मंसस्स)
मांसरस १	पटिच्छादनियं. (रसे) ।
उद्गार २	उद्रेको, (च्चैव) उग्गारो.
तृप्ति ३	सोहिच्चं, तित्ति, तप्पनं. ॥ ६८

पर्याप्त ५	कामं, (स्वि--) क्तं, निकामं, (च) परियत्तं, यथिच्छित्त ।
वाणिक ४	कयविक्रयिको, सस्थ- वाहा,ऽऽपणिक, वाणिजा । ॥ ६९
विक्रेता २	विक्रयिको, (तु) विक्रेता .
क्रेता २	कयिको, (तु च) कायिको ।
उत्तमर्ण २	उत्तमण्णो, (च) धनिको ।
अधमर्ण २	ऽधमण्णो, (तु) इणायिको । ॥ ४७०
ऋण २	उद्धारो, (तु) इण. (तुत्तं)
मूलधन २	मूलं, (तु) पाभतं. (भवे) ।
सत्यकार २	सच्चापणं, सच्चकारो.
विक्रेययोग्य २	विक्रेय्यं, पणियं. (तिसु) ॥ ७१
प्रत्यर्पण २	पतिदानं, परिवत्तो.
न्यास २	न्यासो. (तु) पणिधी. (-रितो) ।
संख्याप्रकार	(अट्टारसन्ता संखेय्ये संख्या एकादयो तिसु ॥ ७२ संख्याने तु च संखेय्ये एकत्ते वीसतादयो । वग्गभेदे बहुत्तेपि ता आनवुत्ति नारियं) ॥ ७३
संख्याविशेष २४	सतं, सहस्सं, नहुतं, लक्खं, कोटि, पकोटियो, । कोटिप्पकोटि, नहुतं, (तथा) निन्नहुतं, (पि च) ॥ ७४ अक्खोहिणी, (स्थियं) बिन्दु, अब्बुदं, (च) निरब्बुदं, । अहहं, अबबं, (चेवा-) टट, सोगन्धिकु, -प्पलं, ॥ ७५ कुमुदं, पुण्डरीकं, (च)

	पदुमं, कथानं, (पि च) ।
	महाकथाना, - संख्येया, -
	(निच्चेतासु सतादि च ॥ ७६
	कोट्यादिकं दसगुणं
	सतलकखगुणं कमा) ।
साद्धत्रय	(चतुस्थोद्धदेन) अड्डुद्धो,
साद्धद्वय	(ततियो-) इढतियो, (तथा) ॥ ७७
साद्ध	अड्डतेय्यो, दियड्डो, (तु)
	दिवड्डो (दुतियो भवे) ।
	(तुला पस्थंगुलि वसा
	तिघा माणमथो सिया) ॥ ७८
रति १	(चत्तारो वीहयो) गुंजा.
माषक १	(द्वे गुजा) मासको. (भवे) ।
अक्ष १	(द्वे) अक्खा. (मासका पंचा-
घरण १	क्खान) घरण. (अट्टकं) ॥ ७९
सुवर्ण १	सुवण्णो. (पंच घरण)
निष्क १	निक्खं. (त्वनिस्थि पंच ते) ।
चतुर्थांश १	पादो. (भागे चतुस्थे थ)
पल १	(धरणानि) पलं. (दस) ॥ ४८०
तुला १	तुला (पलसतं चाथ)
भार १	भारो. (वीसाति ता तुला) ।
कार्षापण २	(अथो) कहापणो, (निस्थि
	कथ्यते) करिसापणो. ॥ ८१
कुडव २	कुडुवो, पसतो. (एको)
प्रस्थ १	पस्थो. (ते चतुरो सियुं) ।
आढक १	आळ्हको. (चतुरो पस्था)
द्रोण १	द्रोणं. (वा चतुराळ्हकं) ॥ ८२
माणिका १	माणिका. (चतुरो द्रोणा)
खारी १	खारि. (स्थी चतुमाणिका) ।

वाह १	(खारियो वीस) वाहो. (थ)
कुंभ १	(सिया) कुंभो. (दसम्मणं) ॥ ८३
सेर २	आब्हको, (निस्थिय) तुंबो.
नाळी २	पथो, (तु) नाळि. (नारियं) ।
शकट २	वाहो, (तु) सकटो, (चेका-
अम्मण	दस दोणा तु) अम्मणं. ॥ ८४
अंश ४	पटिविसो, (च) कोट्टासो,
धन ८	अंसो, भागो. धनं, तुसो, ।
	दब्बं, वित्तं, सापतेय्यं,
	वस्व, -स्थो, विभवो. (भवे) ॥ ८५
कोष २	कोसो, हिरञ्जं. (च कता-
	कतं कञ्चनरूपियं) ।
कुप्य १	कुप्पं, (तदञ्जं तम्बादि)
रूप्य १	रूपियं. (द्वयमाहतं) ॥ ८६
सुवर्ण १३	सुवर्णं, कनकं, जात-
	रूपं, सोणं, (च) कंचनं, ।
	सत्थुवण्णो, हरि, कम्बु,
	चारु, हेम, (च) हाटकं, ॥ ८७
	तपनीयं, हिरञ्ज, (त-
सुवर्णभेद ४	ब्भेदा) चामीकरं. (पि च) ।
	सातकुम्भं. (तथा) जम्बु-
	नदं. सिंगी. (च नारियं) ॥ ८८
रजत ५	रूपियं, रजतं, सज्जु,
रत्न ३	रूपि, सज्जं. (अथो) वसु, ।
	रतनं, (च) मणि. (द्वीसु)
रत्नप्रकार	फुस्सरागा. (-दि ताब्भिदा) ॥ ८९
सत्तरत्न	सुवर्णं, रजतं, मुत्ता,
	मणि, वेळुरियानि, (च) ।
	वजिरं, (च) पवाळं. (ति

पद्मरागमणि ३	सत्ताहु रतनानिमे) ॥ ४९०
वैदूर्यमणि २	लोहितको, (च) पदुम—
प्रवाल २	रागो, रत्तमणी. (प्यथ) ।
मसारगल्ल २	वंसवण्णो, वेळ्ळुरियं.
मुक्ता २	प्रवाळ. (वा च) विहुमो. ॥ ९१
पित्तल २	मसारगल्लं. कवरमणि.
अम्र २	(अथ) मुत्ता, (च) मुत्तिकं.
लोह ३	रीरि, (त्थी) आरकुटो. (वा)
पारद २	अमलं, (त्व—) ष्भकं. (भवे) ॥ ९२
त्रपु २	लोहो, (निस्थि) अयो, काळा—
हरिताल २	यसं. (च) पारदो, रसो. ।
सिंदुर २	काळतिपु, (तु) सीसं. (च)
तूल २	हरितालं, (तु) पीतनं. ॥ ९३
मधु १	चीनपिट्टं, (च) सिंदूरं.
मधुच्छिष्ट २	(अथ) तूलो, (तथा) पिचु. ।
गोप ३	(खुद्दजन्तु मधु—) खुद्दं.
गोस्वामी २	मधुच्छिष्टं, (तु) सिस्थकं. ॥ ९४
वृषभ ६	गोपालो, गोप, गोसंख्या.
वृद्धवृषभ १	गोमा, (ु) गोमिको. (प्यथ) ।
वत्सतर २	उसभो, बलिवहो, (थ)
भारवाही २	गोणो, गो, वसभो, वुसो. ॥ ९५
गोविन्द १	(बुद्धो) जरग्गवो. (सोथ)
गोस्कन्ध १	दम्भो, वच्छतरो. (समा) ।
ककुध २	धुरवाही, (तु) धोरग्गहो.
शृंग २	गोविंदो (धिकतो गवं ॥ ९६
रक्तवर्णा गौ २	वहो. (च स्वन्धदेसोथ)
	ककुधो, ककु. (बुच्चते) ।
	(अथो) विसाणं, सिंगं. (च)
	रत्तगाबी, (तु) रोहिणी. ॥ ९७

गौ ३	गावी, (च) सिंगिनी, गो. (च)
वंध्या गौ १	(वंशा तु कथ्यते) वसा. ।
धेनू १	(नवप्पसूतिका) धेनु,
वत्सला गौ १	(वच्छकामा तु) वच्छला. ॥ ९८
मन्थनपात्र २	गग्गरी, मन्थनी. (स्थि द्वे)
सन्दान २	संदानं, दाम. (—मुच्चते) ।
गोमय १	(गोमिळ्हो) गोमयो. (निस्थि)
घृत २	(अथो) सप्पि, घतं, (भवे) ॥ ९९
नवनति १	(नवुद्धं तु) नोनीतं.
दधिमण्ड २	दधिमण्डं, (तु) मत्थु. (च) ।
क्षीर ४	खीरं, दुद्धं, पयो, थञ्जं.
तक्र २	तक्कं, (तु) मथितं. (प्यथ) ॥ ५००
पञ्च गोरस	खीर, दधि, घतं, तक्कं, नोनीत. (पंचगोरसा) ।
मेघ ६	उरब्भो, मेण्ड, मेसा, (च) उरणो, अवि, एळको. ॥ ५०१
छाग ३	वस्सो, (त्व-) जो, छकलको.
ऊष्ट २	ओट्टो, (तु) करभो. (भवे) ।
गर्दभ २	गद्रभो, (तु) खरो. (वुत्तो)
छागी ३	उरणी, (तु) अजी, अजा. ॥ ५०२

॥ वेस्सवग्गो ॥

—:०:—

शूद्र ३	सुद्धो, उन्तवण्णो, वसलो.
मिश्रवर्ण	संकिण्णा. (मागधादयो) ।
मागध	मागधो. (सुद्धखत्ताजो)
उग्र	उग्गो. (सुद्धाय खत्तजो) ॥ ५०३
सूत	(द्विजा खत्तियजो) सूतो.
शिल्पी २	कारु, (तु) सिप्पिका. (पुमे) ।
श्रेणी	(संघातो तु सजातानं

	तेस) सेणि. (द्विसुच्चते) ॥ ५०४
पंच प्रकार शिल्पी	तच्छको. तन्तवायो. (च) रजको. (च) नहापितो । (पंचमो) चम्मकारो (ति- कारवो पंचिमे सियुं) ॥ ५०५
तक्षक ५	तच्छको, वड्ढकी, (मतो) पलगंडो, थपत्य, -(पि) ।
सुवर्णकार २	रथकारो. (थ) सुवर्ण- कारो, नाळिन्धमो. (भवे) ॥ ५०६
तन्तुवाय २	तन्तवायो, पेसकारो.
मालाकार २	मालाकारो, (तु) मालिको. ।
कुंभकार २	कुंभकारो, कुलालो. (थ)
द्विचिक २	तुण्णवायो, (च) सोचिको. ॥ ५०७
चर्मकार २	चम्मकारो, रथकारो.
कल्पक २	कप्पको (तु) नहापितो. ।
चित्रकार २	रगाजीवो, चित्तकारो.
पुष्पवर्जक १	पुक्कसो, पुष्पछड्डको. ॥ ५०८
नळकार ३	वेणो, विलीवकारो, (च) नळकारो. (समा तयो) ।
चुंदकार २	चुंदकारो, भमकारो.
कम्मर २	कम्मरारो, लोहकारको. ॥ ५०९
रजक २	निन्नेजको, (च) रजको.
जलाहारक २	नेत्तिको, उदहारको. ।
वीणावादक २	वीणावादी, वेणिविको. (थ)
धानुष्क २	उसुकारो, सुवड्ढकी. ॥ ५१०
दंशीवादक २	वेणुम्मो, वेणविको.
हस्तवाद्यवादक २	पाणिवादी, (तु) पाणियो. ।
पिष्ठविक्रेता २	पुपियो, पूपपाणियो. ।
मद्यविक्रेता २	सोण्डिको. मज्जविक्रयि. ॥ ५११

इन्द्रजाल २	माया, (तु) संबरी. माया-
ऐन्द्रजालिक २	कारो, (तु) इन्द्रजालिको. ॥ १२
शौकारिक २	ओरब्भिक, सूकरिका. ।
मृगयाकारी	मागविका. (ले च) साकुणिका. ।
	हन्त्वा जीवन्त्येळक-
	सूकर-मिग-पक्खिनो कमतो) ॥ १३
वागुरक २	वागुरिको, जालिको (थ)
भारवाही २	भारवाहो, (तु) भारिको ।
भृत्य ३	वेतनिको, (तु) भतको,
	(तथा) कम्मकरो. (भवे)
दास ५	दासो, (च) चेटको, पेस्सो,
	किंकारो, परिचारिको. ॥ १४
क्रीतदास ४	अन्तोजातो, धनक्कीतो,
	दासव्योपगतो. (सयं ।
	दासा) करमरानीतो
	(चवन्ते चतुधा सियु) ॥ १५
दासकर्ममुक्त २	अदासो, (तु) भुजिस्सो. (थ)
नचि ३	नीचो, जम्मो, निहीनको. ।
अनलस २	निक्कोसज्जो, अकिलासु.
मन्द २	मन्दो, (तु) अलसो. (प्यथ) ॥ १६
चाण्डाल ४	सपाको, (चेव) चण्डालो,
	मातंगो, सपचो. (भवे) ।
किरातादि	(तब्बिसेसा) किराता. (— दि)
म्लेच्छजाति	मिलक्खजातियो (प्यथ) ॥ १७
व्याध ३	नेसादो, लुद्धको, व्याधो.
मृगव्याध २	मिगवो, (तु) मिगव्यधो. ।
श्वान ११	सारमेय्यो, (च) सुनखो,
	सुणो, सोणो, (च) कुक्कुरो, ॥ १८
	स्वानो, सुवानो, सालुरो,

उन्भत्तश्चान २	सूनो, सानो, (च) सा. (पुमे) । (उम्मत्तादितमापन्नो)
श्वानशृखल वन्यजन्तुबन्धन०	अळक्को,- तिसुणो. (मतो) ॥ १९
बन्धन २	साबंधनं, (तु) गद्दूलो.
जालादि २	दीपको, (तु च) चेतको. ।
मत्स्यगलदारक २	बंधन, गाण्ठपासो. (थ)
जाल २	वाकरा, मिगबंधिनी. ॥ ५२०
वध्यभूमि २	(थियं) कुवेणि, कुमिनं,
शूना २	आनायो, जाल. (-मुच्चते) ।
तस्कर ५	आघातनं, वधट्टानं.
चौर्य ३	सूणा, (तु) अधिकोद्धनं ॥ २१
वेम २	तक्करो, मोसको, चोरो,
तन्तु ३	थेने,- कागारिका. (समा) ।
पुस्तक	थेय्यं, (च) चोरिको, मोसो.
पंचालिका २	वेमो, वायनदण्डको. ॥ २२
घटीयन्त्र २	सुत्त, तन्तू, (पुमे) तन्तं.
मंजूषा २	पोत्थ. (लेप्यादि कम्मनि) ।
पिटक ३	पंचालिका, पोत्थलिका.
भारवहनदण्ड २	(वत्थदन्तादि निम्मिता) ॥ २३
सिक्का	उगघाटनं, घटीयन्तं.
उपाहन २	(कृपाम्बुब्बाहनं भवे) ।
तद्भेद	मंजूसा, पेळा पिटको,†
वरत्रा ३	(त्विस्थियं) पच्छि, पेटको. ॥ २४
भस्त्रा २	व्याम, (ड्गीत्विस्थियं) काजो.
	सिक्का. (तत्रावलंबन) ।
	उपाहनो, (वा) पादु. (स्थि)
	(तब्भेदा) पादुका (प्यथ) ॥ २५
	वरत्ता, वट्टिका, नन्धि.
	भस्ता, चम्मपसिब्बकं. ।

मूषा १	(सोण्णाद्यावत्तनी) मूसा.
मुद्गर १	(थ) कुटं, (वा) अयोघनो. ॥ २६
संडास १	(कम्मरभण्डा) संडासो.
अधिकरणी २	मुठ्वा,— अधिकरणी. (तिथयं) ।
गग्गरी १	(तब्भस्ता) गग्गरी. (नारी)
कर्तरी १	(सत्थन्तु) पिप्फल. (भवे) ॥ २७
निकष २	साणो, (तु) निकसो. (वुत्तो)
आर २	आरा, (तु) सूचिविज्जनं. ।
क्रकच २	खरो, (च) ककचो. (नितिथ)
शिरप १	सिप्पं, (कम्मं कलादिक) २८
प्रतिमा ४	पटिमा, पटिविम्बं, (च)
	बिम्बो, पटिनिधी. (—रितो) ।
सदृश १०	(तीसु) समो, पटिभागो,
	सन्निकासो, सरिक्खको. ॥ २९
	समानो, सदिसो, तुल्यो,
	संकासो, संनिभो, निभो. ।
उपमा ३	ओपम्म,—मुपमानं, (चो—) ।
वेतन ४	पमा. भति, (तु नारियं) ॥ ५३०
	निब्बेसो, वेतनं, मूल्यं.
घृत २	जूतं, (त्वनित्थि) केतवं. ।
धूर्त ५	धुत्तो, ऽक्खधुत्तो, कितवो,
	जूतकार, ऽक्खदेवी. (नो) ॥ ३१
प्रतिभू २	पाटिभोगो, (तु) पटिभू.
पाशक २	अक्खो, (तु) पासको. (भवे) ।
सारिफलक २	(पुमे वा) ऽड्ढापद, सारि—
पण २	फलको. (च) पणो,—ब्भुतो. ॥ ३२
मद्यबीज १	किण्णं. (तु मदिराबीजे)
मधु १	मधु. (मध्वासवे मतं) ।
मदिरा ४	मदिरा, वारुणी, मज्ज,

आसव २	सुरा. ऽऽसवो. (तु) मेरयं. ॥ ३३
पानपात्र २	सरको, चसको. (निथि)
पानस्थान २	आपानं, पानमण्डलं. ॥ ३४
	येत्र भूरिष्पययोगत्ता योगिकेकस्मिमीरिता ।
	लिंगन्तरेपि ते ज्ञेय्या तद्धम्मत्ताञ्ज वुत्तिय ॥ ५३५

। सुह्वग्गो ।

॥ चतुब्बणवग्गो ॥

— ०:—

अरण्य ७	अरञ्जं, कानन, दायो, गहनं, विपिनं, वनं, ।
महारण्य २	अटवी. (तिथि) महारञ्जं, (स्व—) रञ्जानि (तिथ्यं भवे) ॥ ३६
उपवन २	(नगरा नातिदूरस्मिं सत्तेहि योभिरोपितो । तरुसण्डो स) आरामो, (तथो—) पवन. (—मुच्चते) ॥ ३७ (सब्ब साधारणारञ्जं
उद्यान १	रञ्ज—) मुख्यान, (—मुच्चते) ।
प्रमदवन १	(ज्ञेय्यं तदेव) प्पमद— वन. (—मन्ते पुरोचित) ॥ ३८
श्रेणी ५	पन्ति, वीथ्या,—वलि,—स्सेणी,
रेखा २	पाळि. रेखा, (तु) राजि. (च) ।
वृक्ष १०	पादपो, विटपी, रुक्खो, अगो, साळो, महीरुहो, ॥ ३९ दुमो, तरु, कुजो, साखी.
शुद्र तरु १	गच्छो. (तु खुद्दपादपो) । (फलन्ति ये विना पुप्फं
वनस्पति	ते वुच्चन्ति) वनप्पति. ॥ ५४०

	(फलपाकावसाने यो
ओषधि	मरत्यो-) सधि. (सा भवे) ।
निष्फल वृक्ष २	(तीसु) वंज्ञा, ऽफला. (चाथ)
फलवान् वृक्ष ३	फलिनो, फलवा, फली. ॥ ४१
प्रस्फुटित ४	सम्फुल्लितो, (तु) विकचो, फुल्लो, विकसितो. (तीसु) ।
वृक्षाग्र भाग ३	सिरो, ऽगं, सिखरो. (निरथी)
शाखा २	साखा, (तु कथिता) लता. ॥ ४२
पत्र ६	दलं, पलासं छदनं, पण्णं, पत्तं, छदो. (प्यथ) ।
पल्लव २	पल्लवो, (वा) किसलयं.
जालक २	खारको, (तु च) जालकं. ।
कलिका २	कलिका, कोरको. (निस्थि)
वृन्त १	वण्टं. (पुष्पादिबधनं) ॥ ४४
पुष्प ३	पसवो, कुसुमं, पुष्प.
पराग १	परागो. (पुष्पजो रजो) ।
मकरन्द २	मकरन्दो, मधु. (मतं)
गुच्छक २	थवको, (तु च) गोच्छको. ॥ ४५
अपक्व फल १	(फलेत्वामे) सलाट्टु. (तो)
फल १	फलं. (तु पक्वमुच्यते) । (चंपकादी तु कुसुम- फलनामं नपुंसके ॥ ४६ मल्लिकादी तु कुसुमे सल्लिगा वीहयो फले) ।
जम्बू ३	जम्बू, (तिथि)-जाम्बवं, जम्बु.
शाखापल्लव-समूह २	विटपो, विटभी. (तिथि) ॥ ४७ (मूलमारब्ध साखन्तो)
स्कन्ध १	खन्धो (भागो तरुसस थ) ।
कोटर १	कोटरो. (निस्थियं रुक्ख-

काष्ठ २	च्छिद्दे) कट्टं, (तु) दारु. (च) ॥ ४८
वृक्षमूल ३	बुदो, गूलं, (च) पादो. (थ)
शंकु २	सकु, (तो) खाणु. (निस्थियं) ।
कन्द २	करहाटं, (तु) कंदो. (थ)
वशांकुर २	कळीरो, मस्थको. (भवे) ॥ ४९
मञ्जरी २	वल्लरी, मंजरी. (नारी)
वल्ली २	वल्ली, (तु कथिता) लता. ।
गुल्म २	थम्मो, (तु) गुबो. (अक्खन्धे)
पत्रादि लता	(लता) विरू. (पतानिनी) ॥ ५५०
अश्वस्थ वृक्ष २	अस्सस्थो, बोधि. (च द्वीसु)
वट २	निग्रोधो, (तु) वटो. (भवे) ।
कपिस्थ २	कविट्टो, (च) कपिस्थो. (च)
उदुम्बर २	यञ्जंगो, (तु) उदुम्बरो. ॥ ५१
रक्त काञ्चन ३	कोविळारो, युगपत्तो,
राजवृक्ष ५	उद्दालो. वातघातको, ।
	राजरुक्खो, कतमाली,—
	न्दिविरा, व्याधिघातको. ॥ ५२
	दन्तसट्टो, (च) जम्भीरो.
	वरणो, (तु) करेरि. (च) ।
	किंसुको, पाळिभदो. (थ)
	वंजुलो, (तु च) वेतसो. ॥ ५३
	अंबाटको, पतिनको.
	मधुको, (तु) मधुदुमो. ।
	(अथो) गुळफलो, पीळु.
	सोभंजनो, (च) सिग्गु. (च) ॥ ५४
	सत्तपण्णि, छत्तपण्णो.
	तिनीसो, (त्व—) तिसुत्तको. ।
	किंसुको, (तु) पलासो. (थ)
	अरिड्डो, फेणिलो. (भवे) ॥ ५५
जम्भीर २	
वरण २	
किंसुक २	
वेतस २	
अंबाटक २	
मधुक २	
पीळ २	
सोभंजन २	
सप्तपर्ण वृक्ष २	
तिनीश २	
पलाश २	
अरिष्ट २	

श्रीफलवृक्ष ३	मालुर, बेलुवा, बिल्लो.
पुन्नाग २	पुन्नागो, (तु च) केसरो. ।
लोध्र २	गालवो, (तु च) लोद्दो. (थ)
पियाल २	पियालो, सन्नक्रद्दु. (च) ॥ ५६
अंकोल २	लिकोचको, (तथा—) ऽङ्कोली.
गुग्गुल २	(अथ) गुग्गुळ, कोसिको. ।
आम्र २	अम्बो, चूतो. सहो, (त्वेसो)
सहकार २	सहकारो. (सुगधवा) ॥ ५७
पुण्डरीक २	पुण्डरीको, (च) सेतम्बो.
बहुवारक २	सेलु, (तु) बहुवारको. ।
कास्मरी २	सेपण्णी, कास्मरी. (चाथ)
बदरी २	कोली, (च) बदरी. (स्थिय) ॥ ५८
बदर २	कोलं, (चानिस्थि) बदरो.
पिप्पली २	पिलकखो, पिप्फली. (स्थियं) ।
पाटली वृक्ष २	पाटली, कण्हवण्टा. (च)
कंटकित गुल्म २	सादुकण्टो, विकंकतो. ॥ ५९
तिन्दुक ४	तिन्दुको, कालकखन्धो, (च)
	तिम्बरूसक, तिम्बरू. ।
नारंग २	एरावतो, (तु) नारंगो.
काकतिन्दुक २	कुलको, काकतिन्दुको. ॥ ५६०
कदम्ब २	कदम्बो, पियको, नीपो.
भल्लातक २	भल्ली, भल्लातको. (तिसु) ।
पिचुल २	झावुको, पिचुलो. (चाथ)
तिलक २	तिलको, खुरको. (भवे) ॥ ६१
चिंचा २	चिंचा, (च) तिन्तिणी. (चाथ)
कर्पितन २	गदूभण्डो, कर्पितनो. ।
शाल ३	माळो, ऽस्सकण्णो, सज्जो. (थ)
अर्जुन २	अऽज्जुनो, ककुभो. (भवे) ॥ ६२
निचुल ३	निचुलो, मुचालिंदो, (च)

पीतशाल ३	नीपो. (थ) पियको, (तथा) । असनो, पीतसाळो. (थ)
झाटल २	गोलीसो, झाटलो. (भवे) ॥ ६३
क्षीरिवृक्ष २	खीरिका, राजायतनं.
कुम्भी २	• कुम्भी, कुमुदिका. (भवे) ।
पूग २	पूगो, (तु) कुमको. (चाथ)
पट्टिकाळोध्र २	पाट्टि, लाखापसादनो. ॥ ६४
इंगुदी २	इंगुदी, तापसतरु.
भूर्ज पत्र २	भुजपत्तो, (तु) आभुजी. ।
सिंबली २	पिच्छिला, सिंबली. (द्वीसु)
कूट सिंबली २	रोचनो, कुटसिंबली. ॥ ६५
पूतिक २	पकिरियो, पूतिको. (थ)
रोहितक २	रोहि, रोहितको. (भवे) ।
एरंड २	एरंडो, (तु च) आमंडो.
समी २	(अथ) सत्तुफला, समी. ॥ ६६
करंज २	नत्तमालो, करंजो. (थ)
खदिरो २	खदिरो, दन्तधावनो. ।
कदर २	सोमवक्को, (तु) कदरो.
मदन २	सळो, (तु) मदनो. (भवे) ॥ ६७
इन्द्रशाल ३	(अथापि) इन्द्रसालो, (च)
देवदारु २	सळकी, खारको. (सिया) । देवदारु, भद्दारु.
चम्पक २	चंपेय्यो, (तु च) चम्पको. ॥ ६८
पनस २	पनसो, कण्टकीफलो.
हरीतकी २	अभया, (तु) हरीतकी. ।
विभीतक २	अक्खो, विभीटको. (तीसु)
आमलक २	अमता, SSमलकी. (तिसु) ॥ ६९
लबुज २	लबुजो, लिकुवो. (वाथ)
कर्णिकार २	कर्णिकारो, दुमुप्पलो.

निंब ३	निंबो, अरिडो, सुचिमन्दो.
दाडिम २	करको, (तु च) दालिमो. ॥ ५७०
सरल २	सरलो, पूतिकट्टं, (च)
शिशप २	कपिला, (तु च) सिंसपा. ।
प्रियंगु ३	सामा, पियंगु, कंगु. (पि) .
शिरीष २	सिरीसो, (तु च) भंडिलो. ॥ ७१
शोण वृक्ष २	सोनको, दीघवण्टो. (च)
बकुल २	वकुलो, (तु च) केसरो. ।
काक उदुम्बर २	काकोदुम्बरिका, फेगु.
नाग २	नागो, (तु) नागमालिका. ॥ ७२
अशोक २	असोको, वजुलो. (चाथ)
वैजयन्ती २	तक्कारी, वैजयन्तिका. ।
तमाल २	तापिजो, (च) तमालो. (थ)
कुटज २	कुटजो, गिरिमल्लिका. ॥ ७३
इन्द्रयव १	इन्दयवो. (थले तस्सा—)
कणिका २	ऽग्गिमन्थो, कणिका. (भवे) ।
निर्गुण्डी २	निग्गुण्डि, (स्थी) सिदूवारो.
मल्लिका २	त्तिणसूलं, (तु) मल्लिका. ॥ ७४
शेफालिका २	सेफालिका, नीलिका. (थ)
वनमल्लिका २	अप्फोटा, वनमल्लिका. ।
बन्धुक ४	बन्धुको, जयसुमनं, भण्डिको, बंधुजीवको. ॥ ७५
मालती पुष्प ५	सुमना, जातिसुमना, मालति, जाति, वस्सिका. ।
यूथिका २	यूथिका, मागधी. (चाथ)
नवमल्लिका २	सत्तला, नवमालिका. ॥ ७६
माधवी लता २	वासन्ति, (स्थि) अत्तिमुत्तो.
करवीर २	करवीरो, ऽस्समारको. ।
बीजपूरक २	मातुल्लंगो, बीजपूरो.

मातुल २	उम्मत्तो, (तु च) मातुलो. ॥ ७७
करमर्द्दक २	करमद्दो, सुसेनो. (च)
कुन्द २	कुन्द, (तु) माध्य,—(मुञ्चते) ।
जीमूत २	देवतासो, (तु) जीमूतो.
आमला वृक्ष २	(था—) मिलातो, महासहा. ॥ ७८
क्षिटिका वृक्ष ४	(अथो) सेरेय्यको, दासी, किंकिरातो, कुरण्डको. ।
श्वेतपर्णाश १	अज्जुको. (सितपन्नासे)
जम्बीर विशेष २	सर्मारणो, फणिज्जको. ॥ ७९
जपा २	जपा, (तु) जीवसुमनं.
ऋकच २	करीरो, ककचो. (भवे) ।
वृक्षादनी २	रुक्खादनी, (च) वन्दाका.
चित्रक २	चित्तको, (त्व—) ऽग्गिसञ्जितो ॥ ५८०
अर्क २	अक्को, विकिरणो. (तस्मि— त्व—) लक्को. (सेतपुप्फके) ।
श्वेतार्क १	पुतिलता, गळोची. (च)
गळोची २	मुब्बा, मधुरसा. (प्यथ) ॥ ८१
मुर्वा लता २	कपिकच्छु, दुफस्सो. (थ)
कपिकच्छू २	मंजिठा, विकसा. (भवे) ।
मञ्जिष्ठा २	अंबट्टा, (च तथा) पाठा.
आम्बष्ठ २	कट्टुका, कट्टुकरोहिणी. ॥ ८२
कट्टुक २	अपामग्गो, सेखरिको.
शैखरिक २	पिप्फली, मागधी. (मता) ।
पिप्फलीलता २	गोकण्टको, (च) सिंघाटो.
गोक्षुर २	कोलवल्ली,—भपिप्फली. ॥ ८३
कोलवल्ली २	गोलोमी, (तु) वचा. (चाथ)
वच २	गिरिकण्ण्य,—ऽपराजिता. ।
अपराजिता २	सीहपुच्छि, पञ्जिहपणी.
सिंहपुच्छी २	सालपणी. (तु च) ऽस्थिरा. ॥ ८४
शालपर्णी २	

कंटकारी २	निदिण्डिका, (तु) ब्यग्धी, (च)
मधुपर्णिका २	(अथ) नीली, (च) नीलिनी.
गुंजिका २	जिञ्जुको, (चेव) गुंजा. (थ)
शतमूली २	सतमूली, सतावरी ॥ ८५
अतिषिषा २	महोसधं, (त्व-) तिविसाः
सोमराजी वृक्ष २	बाकुची, सोमवल्लिका. ।
दारु हरिद्रा २	दाब्बी, दारुहाळिद्दा. (थ)
विरंग २	विळंगं, चित्रतण्डुला. ॥ ८६
स्नुही २	नुही, (चेव) महानामो.
मधुरसा २	मुद्दिका, (तु) मधुरसा. ।
यष्टिमधु ३	(अथापि) मधुकं, यष्टि- मधुका, मधुलट्टिका. ॥ ८७
वार्ताक २	वातिंगणो, (च) भंडाकी.
बृहती २	वात्ताकी, ब्रहती. (प्यथ) ।
नागबला २	नागबला, (चेव) झसा.
लागली २	लांगली, (तु च) सारदी. ॥ ८८
कदली ३	रम्भा. (च) कदली, मोचो.
कार्पास २	कप्पासी, बदरा. (भवे) ।
तांबूल २	नागलता, (तु) तांबूलि.
घातकीपुष्प २	अग्गिजाला, (तु) घातकी. ॥ ८९
शुक्लवर्ण तेवरी २	तिवुता, तिपुटा. (चाथ)
कृष्णवर्ण तेवरी २	सामा, काळा. (च कथ्यते) ।
कर्कटशृंगी २	(अथो) सिंगी, (च) उसमो.
रेणुकानामकगधद्रव्य २	रेणुको, कपिला. (भवे) ॥ ५९०
बाला २	हिरिवेरं, (च) बालं. (च)
रक्तफला २	रक्तफला, (तु) बिम्बिका. ।
श्वेतार्क २	सेलेय्य, -मस्मपुष्फं. (च)
एला २	एला, (तु) बहुला. (भवे) ॥ ९१
कुष्ठ २	कुष्ठं, (च) व्याधि. (कथितो)

कुटन्नट २	वानेद्य, (तु) कुटन्नटं ।
ओषधि २	ओसधी, (जातिमत्तम्भ्यो-)
	सध, (सब्बमजातियं) ॥ ९२
दश प्रकार शाक	(मूलं पत्तं कलीरगं कण्डं मिञ्जा फलं तथा । तचो पुप्फं च छत्तन्ति) साकं. (दसविधं मतं) ॥ ९३
फलगु फल २	पपुन्नाटो, एळगलो.
अल्पमारिष २	तण्डुलेद्यो, उपमारिसो ।
जीवनीलता २	जीवन्ती, जीवनी. (चाथ)
जीवक वृक्ष २	मधुरको, (च) जीवको. ॥ ९४
लसून २	महाकन्दो, (च) लसुनं.
पलाण्डु २	पलण्डु. (तु) सुकन्दको. ।
पटोललता २	पटोलो, तित्तको. (चाथ)
भृंगराज २	भिगराजो, (च) माक्कवो. ॥ ९५
पुनर्नवा २	पुनन्नवा, सोथघाति.
वितुन्नक २	वितुन्नं, सुनिसन्नकं. ।
करवेल्लक २	कारवेल्लो, (तु) सुसवि.
तुम्बी ३	तुम्ब्य, -लाबु, (च) लाबु. (सा) ॥ ९६
आलु २	एळालुकं, (च) कक्कारी.
कालिंग २	कुंभण्डो, (तु च) वल्लिभो. ।
इंद्रवारुणी २	इन्दवारुणि, विसाला.
बथवा २	वस्थुलं, वस्थुलेद्यको. ॥ ९७
मूलक २	मूलको, (निस्थियं) चुच्चू.
ताम्रपत्रविशेष २	तंबको. (च) कलंबको. ।
शाकभेद	(साकभेदा) कासमद्द. झञ्जरी. फग्गवा.- (दयो) ॥ ९८
हरिद्वर्ण तृण २	सद्दलो, (चेव) दुब्बा. (च)
श्वेतदूर्वा १	गोलोमी. (सा सिता भवे) ।

मूथा २	गुंदा, (च) भद्दमुत्तं. (च)
इक्षु २; वंश ४	रसालो, (तू-) च्छु. वेछु, (तु) ॥ ९९
वंशादिग्रन्थि ३	तचसारो, वेणु, वंसो.
कीचक १	पब्ब, (तु) फलु, गण्ठि. (सो) । कीचका. (ते सियुं वेणु . ये नदंत्यनिलोद्धुता) ॥ ६००
नल २	नळो (च) धमनो. पोटा-
काशतृण २	गलो, (तु) कास. (-मिथि न) ।
शरवण २	तेजनो. (तु) सरो. (मूलं
बीरण २	तु) सीरं (बीरणस्स हि) ॥ ६०१
कुशतृण ४	कुसो, बरिहिसं, दब्भो.
भूतृण २	भूतिणकं, (तु) भूतिणं. ।
घास २	घासो, (तु) यवसो (चाथ)
पूगवृक्ष २	पूगो, (तु) कमुको. (भवे) ॥ ६०२
तालवृक्ष २	तालो, विभेदिका (चाथ)
खर्जूरवृक्ष २	खज्जुरी, सिन्दि. (वुच्चति) ॥ ६०३
हिन्ताल १	हिन्ताल. (ताल खज्जूरि)
नालिकेर १	नालिकेरा. (तथेव च)
ताली १	ताली. (च) केतकी. (नारी)
केतकी १	(पूगो च तिणपादपा) ॥ ६०४

॥ अरञ्जवगो ॥

—:०:—

पर्वत ९	पब्बतो, गिरि, सेलो, ऽद्दी, नगा, ऽचल, सिलुच्चया, ।
पाषाण ५	सिखरी, भूधरो. (थ) ब्भ, पासाण, - ऽस्मो, - पलो, सिला. ॥ ६०५
पर्वत विशेष	गिज्झकूटो. (च) वेभारो. वेपुलो. ऽसिगिली. (नगा) । विंझो. पण्डव. वंका. (--दि)

उदयाचल २
अस्ताचल ३
हिमालय ५
हिमालय कूट ५

पुब्बसेलो. (तु चो—) दयो. ।
मंदारो, ऽपरसेलो. ऽथो.
हिमवा, (तु) हिमाचलो. ॥ ६०६
गधमादन, केलास.

चित्तकूट, सुदस्सना, ।

कालकूटो. (तिकूटास्स)

सानु २
पर्वत शृंग ३
प्रपात २
पर्वतपार्श्व २
निर्क्षर १
पर्वत कन्दरा २
पर्वत गुहा ३
शिलावेष्टितपुष्करिणी २
लताकुञ्ज २
अधिश्वका १
उपत्यका १
पर्वतपाद २
धातु १

पत्थो, (तु) सानु. (वेस्थियं) ॥ ६०७

कूटो, (वा) सिखरं, सिंगं.

पपातो, (तु) तटो. (भवे) ।

नितम्बो, कटको. (निस्थि)

निज्झरो. (पसवोम्बुनो) ॥ ६०८

दरी, (त्थी) कन्दरो. (द्वीसु)

लेनं, (तु) गब्भरं, गुहा. ।

शिलापोक्खराणि, सोण्डी.

कुञ्जं, निकुञ्ज. (—मिस्थि न) ॥ ६०९

(उद्धम—) धिच्चका. (सेल—

स्सासन्ना भूम्यु—) पच्चका. ।

पादो, (तु) पन्तसेलो. (थ)

धातु. (त्तो गेरिकादिको) ॥ ६१०

॥ सेलवग्गो ॥

—:०.—

सिंह ३
चित्रक २
व्याघ्र २
शार्दूल १
भरलुक २
क्षुद्रसिंह २
रोहितमृग २
मृगविशेष ३

मिर्गिंदो, केसरी, सीहो.

तरच्छो, (तु) मिगादनो. ।

व्यग्घो, (तु) पुण्डरीको. (थ)

सद्दुलो. (दीपिनीरितो) ॥ ११

अच्छो, इक्को. (च) इस्सो, (तु)

कालसीहो, इसो. (प्यथ) ।

रोहिच्चो, रोहितो. (चाथ)

गोकण्णो, गणि, कण्टको. ॥ १२

खड्गिन् ४	खग्ग, खग्गविसाणा, (तु) पलासादो, (च) गण्डको ।
श्वापद २	(व्यग्घादिके) वाळमिगो,
वानर ७	सापदो. (थ) प्लवंगमो, ॥ १३ मक्कटो, वानरो, साखा- मिगो, कपि, वलीमुखो, । प्लवंगो. (कण्ह तुण्डो)
कृष्णमुखी वानर १	गोनंगुलो. (ति सो मतो) ॥ १४
शृगाल ५	सिगालो, जम्बुको, कोस्थु, भेरण्डो, (च) सिवा. (प्यथ) ।
बिडाल ३	बिळारो, बब्बु, मज्जारो.
बक २	कोको, (तु च) बको. (भवे) ॥ १५
महिष २	महिसो, (च) लुलायो. (थ)
गवय २	गवजो, गवयो. (समा) ।
शल्यक २	सल्लो. (तु) सल्लको. (थास्स-
शलल २	लोमम्हि) सललं, सलं. ॥ १६
हरिण ५	हरिणो, मिग, सारंगा, मगो, अजिनयोनि. (च) ।
शूकर २	सूकरो, (तु) वराहो. (थ)
शशक २	पेलको, (च) ससो. (भवे) ॥ १७
एणिमृग २	एणेश्यो, एणिमिगो.
प्राणिविशेष २	पम्पटको, (तु) पम्पको. ।
वातमृग २	वातमिगो, (तु) चलनी.
मूषिक ३	मूसिको, (त्वा-) खु, उन्दुरो. ॥ १८
मृगविशेष ८	चमरो, पसदो, (चेव) कुरंगो, मिगमातुका, । रूरु, रंकु, (च) निको, (च) सरभा. (दि मिगन्तरा) ॥ १९
चमरी मृग ३	पियको, चमुरु, कदलि-

	मिगा, (दि चम्पयोनयो) ।
पशु २	मिगा, (तु) पसवो. (सीहा- दयो सब्बचतुप्पदा) ॥ ६२०
मर्कटिका ४	लता, लतिका, उष्ण- नाभि. मकटको. (सिया) ।
वृश्चिक २	विच्छिको, (त्वा-) लि. (कथितो)
गृहकोलिका २	सरबू, घरगोलिका. ॥ २१
स्थलगोषिका २	गोधा, कुण्डो. (प्यथो) कण्ण-
जलौका २	जलुका, सतपद्य. (-थ) ।
कलंदक २	कलंदको, काळका (थ)
नकुल २	नकुलो, मुंगुसो. (भवे) ॥ २२
सरट २	ककण्टको, (च) सरटो.
कीटादि क्षुद्रजन्तु ४	कीटो, (तु) पुळवो, किमि, । पाणको. (चाप्यथो) उच्चा-
गोमयच्छत्रिका २	लिगो. लोमसपाणको. ॥ २३
पक्षी १५	विहंगो, विहगो, पक्खि, विहगम, खगा, -ऽण्डजा, । सकुणो, (च) सकुन्तो, (पि) पतंगो, सकुणि, द्विजो, ॥ २४ वक्कंगो, पत्तयानो, (च) पतन्तो, नीळजो. (भवे) । (तब्भेदा) वदका, जीव- ज्जीवो, चकोर, तित्तिरा. ॥ २५ सालिका, करवीको, (च) रविहंसो, कुकुस्थको, । कारण्डवो, (च) पिलवो. योक्खरसातका. (-ऽऽदयो) ॥ २६
पक्षिविशेष ११	
पक्ष्मन् ७	पतन्तं, पेखुणं, पत्तं, पक्खो, पिज्जं, छदो, गुरु. ।

अंड १	अण्डं. (तु पक्खिबीजे थ)
नीड २	नीळो, (निस्थि) कुलावकं. ॥२७
गरुडमाता १	(सुपण्णमाता) विनता.
मिथुन १	मिथुनं. (थी पुमद्वयं) ।
युगल ६	युगं, (तु) युगलं, द्वन्द्वं, यमकं, यमलं, यमं. ॥ २८
समूह २९	समूहो, गण, संघाता, समुदयो, (च) संचयो, । संदोहो, निवहो, ओघो, विसरो, निकरो, चयो, ॥ २९ कायो, खन्धो, समुदयो, धटा, समिति, संहती, । रासि, पुजो, समवायो, पूगो, जातं, कदम्बकं, ॥ ६३० व्यूहो, वितान, गुम्बा, (च) कलापो, जाल, मण्डलं. ।
समानजात्यादिसमूह १	(समानानं गणो) वग्गो.
जन्तुसमूह २	संघो, सत्थो. (तु जन्तूनं) ॥ ३१
कुल १	(सजातिकानं तु) कुलं.
एकस्वभावविशिष्ट १	निकायो. (तु सधम्मिनं) ।
पशुपक्षिसमूह १	यूथो (निस्थी सजातीय- तिरच्छानानंमुच्चते) ॥ ३२
गरुडपक्षी ४	सुपण्णो, वेनतेय्यो, (च) गरुळो, विहगाधिपो. ।
कोकिल ५	परपुट्टो, परभातो, कुणालो, कोकिलो, पिको. ॥ ३३
मयूर ८	मोरो, मयूरो, बरिहि, नीलगीव, सिखण्डिनो, । कलापी, (च) सिखी, केकी.

मयूरशिखा २	चूळा, (तु च) सिखा. (भवे) ॥ ३४
मयूरपिच्छ ४	सिखंडो, बरिहं, (चेव) कलापो, पिञ्ज. (—मप्यथ) ।
पिच्छचित्र २	चंदको मेचको. (चाथ)
भ्रमर ७	छप्पदो, (च) मधुब्बतो, ॥ ३५ मधुलीहो, मधुकरो, मधुपो, भमरो, अली. ।
कपोत ४	पारापतो, कपोतो, (च) ककुटो, (च) पारेवटो. ॥ ३६
गृध्र २	गिञ्जो, गंडो. (थ) कुललो,
श्येनपक्षी ३	सेनो, व्यग्धिनसो. (प्यथ) ।
श्येनपक्षीविशेष १	(तब्भेदा) सकुणग्धी. (स्थि)
पक्षिविशेष २	आटो, दब्बिमुखद्विजो. ॥ ३७
उल्लक ४	उहुंकारो, उल्लको (च) कोसियो, वाघसारि. (च) ।
काक ५	काको, (त्व—)रिडो, धंको, (च) बलिपुटो, (च) वायसो. ॥ ३८
वनकाक २	काकोलो, वनकाको. (थ)
लटुकी २	लापो, लटुकिका. (प्यथ) ।
हस्तिशुंडपक्षी ३	वारणो. हस्तिखिलिंगो. (च) (हस्तिसोण्डविहगमो) ॥ ३९
कुरलपक्षी ३	उककुसो, कुररो, (कोल— ट्टिपक्खिस्मिह च) कुक्कुहो. ।
शुक ३	सुवो, (तु) कीरो, (च) सुको.
कुक्कुट २	तम्बचूलो, (च) कुक्कुटो. ॥ ६४०
वन्यकुक्कुट २	वनकुक्कुटो, (च) निज्जब्हो.
क्रौंच २	(अथ) कोञ्चा, (च) कुंतनी. ।
चक्रवाक २	चक्रवाको, (तु) चक्रब्हो.
चातक २	सारंगो, (तु च) चातको. ॥ ४१

पक्षाविडाल २	तुलियो, पक्खविडालो.
सारस २	सतपत्तो, (तु) सारसो. ।
बक २	बको, (तु) सुक्कको. (थ)
बलाका २	बलाका, बिसकण्ठिका. ॥ ४२
कंक २	लोहपिट्ठो, (तथा) कंको.
खंजन २	खंजरीटो, (तु) खंजनो. ।
चटक २	कलविको, तु) चटको.
दिन्दिभ २	दिन्दिभो, (तु) किकी. (भवे) ॥ ४३
कालहंस २	कादम्बो, कालहंसो (थ)
शकुन्तपक्षी १	सकुन्तो. (भासपक्खिनि) ।
कलिंगपक्षी २	धूम्याटो, (तु) कलिंगो. (थ)
कालकण्ठक २	दात्थुहो, कालकंठको. ॥ ४४
मधुमाक्षिका २	खुद्दा, (-ऽऽदि मक्खिका भेदा)
पिंगलमाक्षिका २	हंसो, पिंगलमक्खिका. ।
माक्षिकाण्ड २	आसाटिका. (मक्खिकाण्डं)
शलभ २	पटंगो, सलभो. (भवे) ॥ ४५
मशक २	सूचिमुखो, (च) मकसो.
श्लिक २	चीरी, (तु) श्लिका. (थच) ।
जतुका २	जतुका, जिनप्पत्ता. (थ)
हंस २	हंसो, सेतच्छदो. (भवे) ॥ ४६
राजहंस १	(ते) राजहंसा. (रत्तेहि पादतुण्डेहि भासिता) ।
मालिनकायहंस १	मालिका. (ऽऽख्या) घतरद्धा. (मालिने हसिते हि च) ॥ ४७
तिर्यग् २	तिरच्छो, (तु) तिरच्छानो. (तिरच्छानगते सिया) ॥ ४८

। सीहादिवग्गो ।

॥ अरञ्जादिवग्गो ॥

नागलोक ४	अधोभुवन, पातालं, नागलोकौ, रसातलं ।
छिद्र ९	रन्धं, (तु) विवरं, छिद्रं, कुहरं, सुसिरं, बिलं, ॥ ४९ सुसी, (स्त्री) जिगालं, सोब्भं. (सच्छिद्दे सुसिरं तिसु) । (थियन्तु) कासु, आवाटो.
गह्वर २	(थियन्तु) कासु, आवाटो.
वासुकी २	सप्पराजा, (तु) वासुकी. ॥ ६५०
नागराज २	अनन्तो, नागराजा. (थ)
अजगरसर्प २	वाहसो, ऽजगरो. (भवे) ।
सर्पविशेष २	गोनसो, (तु) तिलिच्छो. (थ)
राजुलसर्प २	देडुभो, राजुलो. (भवे) ॥ ५१
मेरुपादस्थितनाग २	कंबलो, ऽस्सतरो. (मेरु- पादे नागा थ) धम्मनी, । सिलुत्तो, घरसप्पो. (थ-)
गृहसर्प ३	नीलसप्पो, सिलाभु. (च) ॥ ५२
नीलसर्प २	आसिविसो, भुजंगा, ऽहि, भुजगो, (च) भुजंगमो, । सिरिसपो, फणी, सप्पा, ऽलगद्दा, भोगि, पन्नगा, ॥ ५३ द्विजिन्हो, उरगो, वाळो, दीघो, (च) दीघपिट्टिको, । पादूदरो, विसघरो.
सर्प शरीर १	भोगो. (तु फणिनो तनु) ॥ ५४
सर्प विषदंत १	आसी, (त्थी) सप्पदाढा. (थ)
सर्प कञ्चुक २	निम्मोको, कंचुको. (समा) ।
विष २	विसं, (स्वनित्थी) गरळं.
विषविशेष २	(तब्भेदा वा) हलाहलो, ॥ ५५ काळकूटा. (दयो चाथ)

अहितुण्डिक २	वाळगाय्ह,—हितुण्डिको. ।
निरय २	निरयो, दुग्गती. (स्थी च) (नरको सो महाड्डघा) ॥ ५६
अष्ट महानरक	संजीवो, काळसुत्तो (च) महारोरुव, रोरुवा, । पतापनो, अवीचि, (स्थी) संघातो, तपनो. (इति) ॥ ५७
वैतरणी नदी २	(थियं) वैतरणी, लोह— कुम्भी, (तत्थ जलासया) ।
निरयपाल २	कारुणिको, निरयपो.
निरयस्थप्राणी २	नेरयिको, (तु) नारको. ॥ ५८
सागर ७	अण्णवो, सागरो, सिंधु, समुद्दो, रतनाकरो, । जलनिधयु,— दधी. (तस्स भेदा) खीरण्णवा. (—दयो) ॥ ५९
क्षीर समुद्र १	वेला. (ऽस्स कूलदेसो थ)
समुद्रकूल १	आवट्टो, सलिलब्भमो. ।
आवर्त २	थेवो, (तु) बिंदु, फुसितं.
बिंदु ३	भमो. (तु जलनिग्गमो) ॥ ६६०
जलनिर्गमनपथ १	आपो, पयं, जलं, वारि, पानीयं, सलिलं, दकं, अण्णो, नीरं, वनं, वालं, तोय, मम्बू,— दकं, (च) कं. ॥ ६१
जल १५	तरंगो, (च तथा) भंगो, ऊमि, वीचि. (पुमित्थियं) ।
तरंग ४	उल्लोलो, (तु च) कल्लोलो. (महावीचीसु कथ्यते) ॥ ६२
महोर्भी २	जंबोलो, कललं, पंको, चिक्खलं, कद्दमो. (प्यथ) ।
पंक ५	

वालुभूमि ६	पुलिनं, वालुका, वण्णु, मरू,—रु, सिकता. (भवे) ६३
द्वीप २	अन्तरीपं, (च) दीपो. (वा जलमज्झगतं थलं) ।
तट ५	तीरं, (तु) कूलं, रोधं, (च) पतीरं, (च) तटं. (तिसु) ॥ ६४
दूरवर्ती तीर १	पारं, (परमिह तीरमिह)
निकटवर्ती तीर २	ओरं, (स्व—) पार, (—मुच्चते) ।
प्लव ५	उल्लपो, (तु) प्लवो, कुल्लो, तरो, (च) पच्चरी. (तिथयं) ॥ ६५
तरणी ३	तरणी, तरि, नावा. (च)
कूपस्तंभ २	कूपको, (तु च) कुंभकं.
मस्त्यबंध २	मच्छाबंधो, गोटविसो.
कर्णधार २	कण्णधारो, (तु) नाविको. ॥ ६६
अरित्र २	अरित्तं, केनिपातो. (थ)
नियामक २	पोतवाहो, नियामको. ।
सांयात्रिक १	संयत्तिका. (तु नावाय वानिज्जमाचरन्ति ये) ॥ ६७
नौकांगविशेष ३	(नावायंगा) लकारो, (च) वटाकारो, पिया. (दयो ।
नौकाविशेष ३	पोतो, पवहणं. (वुत्तं)
द्रौणी २	दोणी, (स्विस्थी तथा—)ऽम्मणं. ॥ ६८
गंभीर ३	गभीर, निन्न, गम्भीर.
उत्तान १	(थो) त्तावं. (तब्बिपक्खके) ।
अतलस्पर्शी २	अगाधं, (स्व—) तलम्पस्सं.
मालिन ३	अनच्छो, कल्लुसा,—विला. ॥ ६९
निर्मल ३	अच्छो, पसभो, विमलो. (गभीरप्पभुती तिसु) ।
धीवर ५	धीवरो, मच्छिको, मच्छ—

मत्स्य ६	बन्ध, केवट्ट, जालिका. ॥ ६७० मच्छो, मीनो, जलचरो, पुथुलोमो, ऽम्बुजो, झसो. ।
मत्स्यविशेष १३	रोहितो, मग्गुरो, सिंगी, वलजो, मुंज, पावुसा, ॥ ७१ सतवको, सवको, (च) नलमीनो, (च) गंडको, । सुसुका, सफरी, (मच्छ- प्पभेदा) मकरा. (-दयो) ॥ ७२
महामत्स्य ७	(महामच्छा) .तिमि, तिमि- ङ्गलो, तिमिरपिंगलो, । आनन्दो, (च) तिमिन्दो, (च) अज्झारोहो, महातिमि. ॥ ७३
पाषाणमत्स्य २	पासाणमच्छो, पाठीनो.
बडिश २	वंको, (तु) बळिसो. (भवे) ।
कुंभीर ३	सुंसुमारो, (तु) कुंभीलो,
कूर्म २	नक्को. कुम्मो, (तु) कच्छपो. ॥ ७४
कर्कटक २	कक्कटको, कुळीरो. (च)
जलौका २	जलका, (तु च) रत्तपा. ।
भेक ३	मण्डूको, दद्दरो, भेको.
केंच २	गण्डुप्पादो, महीलता. ॥ ७५
शुक्ति २	(अथ) सिप्पी, (च) सुत्ति. (त्थी)
शंख २	संखो, कम्बु. (मनित्थियं) ।
क्षुद्रशंख २	खुद्दसंखो, संखनखो.
शंबुक २	जलसुत्ती, (च) सम्बुको. ॥ ७६
जलाशय २	जलासयो, जलाधारो.
ःहद १	(गम्भीरो) रहदो. (स च) ।
कूप २	उदपानो, पानकूपो.
पुष्करिणी २	खातं, पोक्खरणी. (त्थियं) ॥ ७७

सरोवर ६	तळाको, (च) सरो, (निस्थी) वापी, (च) सरसी, (स्थियं) । दहो, ऽम्बुजाकरो. (चाथ)
क्षुद्रसरोवर १	पल्लं. (खुद्को सरो) ॥ ७८
सप्त महासर	अंनोत्तो, (तथा) कण्ण- मुण्डो, (च) रथकारको, । छद्दन्तो, (च) कुणालो, (च) (वुत्ता) मंदाकिणी, (स्थियं) ७९ (तथा) सीहप्पपातो. (ति एते सत्त महासरा) ।
निपान २	आहावो, (तु) निपानं. (चा-)
स्वाभाविक जलाशय २	ऽखातं, (तु) देवखातकं. ॥ ६८०
नदी ६	सवन्ती, निन्नगा, सिन्धु, सरिता, आपगा, नदी. ।
गंगा २	भागीरथी, (तु) गंगा. (थ)
नदी संगमस्थल २	संभेदो, सिंधुसंगमो. ॥ ८१
पंच महानदी	गंगा, ऽचिरवती (चेव) यमुना, सरभू, मही. । (इमा महानदी पंच)
नदीविशेष	चन्दभागा. सरस्सती. ॥ ८२ नेरञ्जरा. (च) कावेरी. नम्मदा. (-दी च निन्नगा) ।
पयः प्रणाली २	चारिमग्गो, पणाली. (स्थी) "
ग्रामद्वारेस्थित-	(पुमे) चंदनिका, (तु च) ॥ ८३
क्षुद्रजलाशय ३	जम्बालि, ओलिगल्लो. (च गामद्वारंभिह कासयं) ।
पत्र १२	सरोरुहं, सतपत्तं, अरविन्दं, (च) वारिजं, ॥ ८४ (अनिस्थी) पदुमं, पंके-

	रुहं, नलिन, पोक्खरं, ।
	मूळाल पुष्पं, कमलं,
	भिसपुष्पं, कुसेसयं ॥ ८५
श्वेतपद्म १	पुण्डरीकं, (सितं; रत्नं-)
रक्तवर्णपद्म २	कोकनदं, कोकासको ।
पद्मरेणु २	किञ्जकखो, केसरो. (निस्थि)
पद्मनाल २	दण्डो, (तु) नाल. (—मुच्यते) ॥ ८६
पद्ममूल २	भिसं, मुळालो. (निस्थी च)
बीजकोष २	बीजकोसो, (तु) कण्ठिका. ।
	(पदुमादि समूहे तु
पद्मषण्ड	भवे) षण्ड. (—मनिस्थियं) ॥ ८७
उत्पल २	उत्पलं, कुवलयं. (च)
नीलवर्णपद्म १	(नीलं त्वि--) नदीवरं. (सिया) ।
श्वेतकुमुद १	(सेते तु) कुमुदं. (चस्स
सालुक १	कन्दो) सालुक. (—मुच्यते ॥ ८८
श्वेत कुमुदपुष्प ३	सोगंधिकं, कल्लहारं,
	दकसीतलिकं. (प्यथ) ।
शैबल २	सेवालो, नीलिका. (चाथ)
अम्बुजिनी २	भिसिन्य,—म्बुजिनी. (भवे) ॥ ८९
शेवाल विशेष ३	(सेवालो) तिलबांजं, (च)
	संखो, (च) पणका. (—दयो) ॥ ६९०
	। पातालवग्गो ।
	॥ निद्वितो दुतियो भूकण्डो ॥



॥ ततियो सामञ्जकण्डो ॥

॥ विसेस्साधीनवग्गो ॥

—:०:—

(विसेस्साधीनसंकिण्णा—)

नेकत्थे हव्ययेहि च ।

सांगोपांगेहि कथ्यन्ते

कण्डे वग्गा इहक्कमा ॥ ६९१

गुणदब्ब क्रिया सहा

सियु सब्बे विसेसना ।

विसेस्साधीनभावेन

विसेस्स समलिंगिनो) ॥ ९२

सौंदर्य १८

सोभनं, रुचिरं, साधु,

मनुञ्जं, चारु, सुंदरं, ।

वग्गु, मनोरमं, कन्त,

हारि, मञ्जु (च) पेसलं, ॥ ९३

भदं, वामं, (च) कल्याणं,

मनापं, लद्धकं, सुभं ।

उत्तम २९

उत्तमो, पवरो, जेट्ठो,

पमुखा,—ऽनुत्तरो, वरो, ॥ ९४

सुरयो, पधानं, पामोक्खो,

पर,—मग्गञ्ज,—सुत्तरं, ।

पणीतं, परमं, सेय्यो,

गामणी, सेट्ठ, सत्तमा, ॥ ९५

विसिट्ठा,—ऽऽरिय, नागो,—को,—

सभ, ऽग्गा, मोक्ख, पुंगवा, ।

(सीह, कुञ्जर, सद्दूला.—

संतोषकर २	दी तु समासगा पुमे) ॥ ९६ (चित्त विश्व पीति जनन— मन्यासेक,— मसेचनं ।
प्रिय ६	इड्ड, (तु) सुभगं, हज्जं, दयित, बल्लभं, पियं ॥ ९७
शून्य ३	तुच्छं, (च) रिक्तं, सुञ्जं.
असार २	(अथा) ऽसारं, (च) फेग्गु, (च) ।
पवित्र ३	मेज्झं, पूतं, पवित्तो. (थ)
अविरुद्ध २	अविरुद्धो, अपण्णको. ॥ ९८
उत्कृष्ट २	उत्कृष्टो, (च) पकड्डो. (थ)
निकृष्ट ११	निहीनो, हीन, लामका, । पत्तिकिड्डं, निकिड्डं, (च) इत्तरा, ऽवज्ज, कुच्छिता, ॥ ९९ अधमो,— मक, गारग्हा. मलिनो, (तु) मलीमसो. । ब्रहा, महन्त, विपुल, विसालं, पुथुलं, पुथु, ॥ ७०० गरू,— रु, वित्थिण्ण. (—मथो) पनि, थूलं, (च) पविरं, । थुलं, (च) वठरं. (चाथ) आचितं, निचितं. (भवे) ॥ ७०१ सब्ब, समत्त,—मखिलं, निखिलं, सकलं, (तथा) । निस्सेसं, कसिणा, ऽसेसं, समग्गं, (च) अनूनकं. ॥ ७०२ भूरी, पहूतं, पचुरं, भीय्यो, संबहुल, बहु, । येभुग्गं, बहुलं. (चाथ) बाहिरं, परिबाहिरं. ॥ ७०३
मलिन २	
बृहत् ९	
स्थूलाकार ५	
गृहीत २	
समुदाय १०	
प्रचुर ८	
बाह्य २	

शताधिक	परोसता, (दि ते येस परम्मत्तं, सतादितो) ।
अल्प १३	परित्तं, सुखुमं, खुद्दं, थोकं, अप्पं, किसं, तनु, ॥ ७०४ चुल्लं, मत्ते, (—स्थियं) लेस, लवा,—णु, (हि) कणो. (पुमे)) ।
निकट १३	समीपं, निकटा,—सन्नो,— पकट्टा, ऽभ्यास, सन्तिकं, ॥ ७०५ अविदूरं, (च) सामन्तं, सान्निक्कट्ट,—सुपन्तिकं, । सकासं, (चा—) न्तिकं, अत्तं. । दूरं, (तु) विप्पकट्टकं. ॥ ७०६ निरन्तरं, घनं, सन्दं. विरळं, पेलवं, तनु. । (अथा—) ऽऽयत्त, दीघं. (—मथो) नित्तलं, वट्ट, वट्टुलं. ॥ ७०७ उच्चो, (तु) उण्णतो, तुंगो, उदग्गो, (चेव) उच्छित्तो. । नीचो, रस्सो, वामनो. (थ) अजिम्हो, पग्गुणो, उजु. ॥ ७०८ अळारं, वेळित्तं, वंक्कं, कुटिलं, जिम्ह, कुञ्चित्तं. । धुवो, (च) सस्सतो, निच्चो. सदातन, सनन्तना, ॥ ७०९ कूटट्टो. (त्वेकरूपेन कालव्यापी पकासितो) । लहु, सल्लहुक्कं. (चाथ) संख्यातं, गणितं, मितं. ॥ ७१० तिण्हं, (तु) तिसिण्णं, तिब्बं.
दूर २	
निरन्तर ३	
विरल ३	
सुदीर्घ २	
गोल ३	
उच्च ५	
नीच ३	
सरल ३	
वक्र ६	
ध्रुव ५	
अपरिवर्तनशील १	
क्षुल्लक २	
संख्यात ३	
तीक्ष्ण ३	

उग्र ३	चण्डं, उग्रां, स्वरं. (भवे)
गतिशील ४	जंगम, (च) चरं, (चैव) तसं, (जेय्यं) चराचर. ॥ ११
कम्पन २	कम्पनं, चलनं. (चाथ)
अतिरिक्त २	अतिरिक्तो, (तथा—)ऽधिको. ।
स्थावर १	थावरो. (जंगमा अञ्जो)
चंचल ४	लोलं, (तु) चंचलं, चलं, ॥ १२
पुरातन ४	तरलं. (च) पुराणो, (तु) पुरातन, सनन्तना, ।
नूतन ४	चिरन्तनो. (थ) पञ्चघो, नूतनो, ऽभिनवो, नवो. ॥ १३
कर्कश ५	कुरुरं, कठिनं, दळ्हं, निद्रुं, कक्खलं. (भवे) ।
अन्तिम ७	(अनिस्थय—) न्तो. परियन्तो, पन्तो, (च) पच्छिमा,—न्तिमा, ॥ १४
पूर्व ४	जिघञ्जं, चरिमं. पुब्बं, (त्व—) गं, पठमं,—मादि. (सो) ।
उपयुक्त २	पतिरूपो, ऽनुच्छविकं.
निष्फल २	(अथ) मोघं, निरस्थकं. ॥ १५
व्यक्त २	व्यत्तं, फुटं. (च) सुदु, (तु)
कोमल ३	सुकुमारं, (च) कोमलं. ।
प्रत्यक्ष १	पच्चक्खं, (इन्द्रियगाय्हं)
अप्रत्यक्ष १	अपञ्चक्ख. (— मनिन्द्रियं) ॥ १६
अपर ४	इतरा,— ऽञ्जतरो, एको,
नानाविध ३	अञ्जो. बहुविधो, (तु च) । नानारूपो, (च) विविधो.
बाधाशून्य २	अबाधं, (तु) निरगलं. ॥ १७
असहाय ४	(अथे—) काकी, (च) एकञ्चो, एको, (च) एकको (समा) ।

साधारण २	साधारणं, (च) सामञ्जं.
अप्रशस्त समय २	सम्बाधो, (तु च) सकटं ॥ १८
वानांग १	(वामं कलेवरं) सव्यं.
दक्षिणांग १	अपसव्यं. (तु दक्षिणं) ।
प्रतिकूल २	पटिकूलं, (त्व-) पसव्य.
दुष्प्रवेश २	गहनं, कलिल. (समा) ॥ १९
अनेकप्रकार २	उच्चावच, बहुभेदं.
निरंतर व्याप्त ३	संकिण्णा, -किण्ण, संकुला. ।
सुदक्ष ११	कतहस्थो, (च) कुसलो, पर्वाणा, -भिञ्ज, सिक्खिता, ॥ ७२० निपुणो, (च) पट्ट, (च्) छेको, चतुरो, दक्ख, पेसला. ।
निर्बोध ७	बालो, दत्तु, जलो, मूळ्हो, मन्दो, - ऽविञ्जू, (च) बालिसो. ॥ २१
पुण्यवान् ३	पुञ्जवा, सुकती, धञ्जो.
अत्यंत अध्यवसायी २	महुस्साहो, महाधिति. ।
महेच्छावान् २	महातण्हो, महिच्छो, (थ)
सदन्तःकरणविशिष्ट २	हदयी, हदयाल्ल. (च) ॥ २२
आनन्दित २	सुमनो, हट्टचित्तो. (थ)
दुःखित २	दुम्मनो, विमनो. (प्यथ) ।
वदान्य ३	वदानीयो, वदञ्जू, (च) दानसोण्डो. (बहुप्पदे) ॥ २३
विख्यात १०	ख्यातो, पतीतो, पञ्जाता, - भिञ्जाता, पथितो, सुतो, विस्सुतो, विदितो, (चेव) पसिद्धो, पाकटो. (भवे) ॥ २४
प्रभु १२	इस्सरो, नायको, सामि, पती, - ऽसा, - धिपत्ति, पभू, । अय्या, - ऽधिपा, - ऽधिभू, नेता.

धनाढ्य ३	इब्भो, (त्व-) ऽइब्भो, (तथा) धनी. ॥ २५
दानार्ह २	दानारहो, दक्खिण्यो.
स्नेहशील २	सिन्दिहो, (तु च) वच्छलो. ।
परीक्षक २	परिक्खको, कारणिको.
आसक्त २	आसत्तो, (तु च) तप्परो. ॥ २६
दयाशील ३	कारुणिको, दयालु, (पि)
उद्योगी पुरुष १	सूरतो, उस्सुको. (तु च । इह्थे उय्युतो; चाथ)
दीर्घसूत्री २	दीघसुत्तो, चिरक्रियो. ॥ २७
परार्थीन २	परार्थीनो, परायत्तो.
अधीन ४	आयत्तो, (तु च) सन्तको, । परिग्गहो, अधीनो. (च)
स्वार्थीन १	सच्छन्दो. (तु च सेरिनि) ॥ २८
अविमृष्यकारी १	(अनिसम्मकारी) जम्मो.
लोलुप १	(अतितण्हो तु) लोलुपो. ।
लुब्ध ३	गिद्धो, (तु) लुद्धो, लोलो. (थ)
अनिपुण व्यक्ति १	कुण्ठो. (मंदो क्रियासु हि) ॥ २९
कामुक ५	कामयिता, (तु) कमिता, कामनो, कामि, कामुका. ।
मदमत्त १	सोण्हो. (मत्ते) विधेय्यो, (तु)
सत्यरक्षक ३	अस्सवो, सुब्बचो. (समा) ॥ ७३०
प्रतिभाशाली २	पगब्भो, पटिभायुत्तो.
भीरु २	(भिसीले) भीरु, भीरुको. ।
अधीर २	अधीरो, कातरो. (चाथ)
हिंसक २	हिंसासीलो, (च) घालुको. ॥ ३१
क्रोधनशील ३	कोधनो, रोसनो, कोपी.
अत्यत क्रुद्ध २	चण्हो, (त्व-) ऽच्चन्तकोधनो. ।
क्षमाशील ५	सहणो, खमणो, खन्ता,

	तितिकखावा, (च) खन्तिमा. ॥ ३२
श्रद्धायुक्त २	सद्धायुक्तो, (हि) सद्धारू.
ज्ञावान् २	धजवा, (तु) धजालु. (च) ।
निद्राशील २	निद्रालु, निद्रासीलो. (थ)
दीप्तिशालि २	.भस्सरो, भासुरो. (भवे) ॥ ३३
नम्र ३	नमगो, दिगबरो,— ऽवत्थो.
भोक्ता २	घस्मरो, (तु च) भक्खको. ।
श्रवणवाक्शक्तिरहित १	एळमूगो, (तु वत्तुञ्च सोतुञ्चाकुसलो भवे) ॥ ३४
मुखर ३	मुखरो, दुम्मुखा,— बद्ध— मुखो. (चाप्पिय वादिनी) ।
वाचाल १	वाचालो. (बहुगारग्ह—
वक्ता २	वचो) वत्ता, (तु सो) वदो. ॥ ३५
स्वकीय ३	निजो, सको, अत्तनियो.
विस्मय २	(विम्हये—) ऽच्छरियो,— ऽब्भुता. ।
व्याकुल २	विहत्थो, व्याकुलो. (चाथ)
आततायी २	आततायि, वधुद्यतो. ॥ ३६
वधार्हव्यक्ति १	(सीसच्छेज्जम्हि) वज्झो. (थ)
कूटबुद्ध ३	निकतो, (च) सठा,—ऽनुजु.
कुपरामर्षदाता ३	सूचको, पिसुणो, कण्ण—
प्रतारक २	जपो. धुत्तो, (तु) वंचको. ॥ ३७
चपल १	(अनिसम्म हि यो किच्चं, पुरिसो वधबंधनादिमाचरति. । अविनिच्छितकारित्ता सो खलु) चपलो (ति विञ्जेय्यो) ॥ ३८
कृपण ५	खुद्दो, कदरियो, थद्ध, मच्छरी, कपणो. (प्यथ) ।
दरिद्री ५	अकिंचनो, दळिद्दो, (च)

	दीनो, निद्धन, दुग्गता. ॥ ३९
काकतालीय १	(असम्भावित सम्पत्तं) काकतालीय. (—मुच्चते) ।
याचक ४	(अथ) याचनको, अस्थी, याचको, (च) वणिब्बको. ॥ ७४०
अण्डजप्राणी १	अण्डजा. (पक्खि सप्पादि)
जरायुज १	(नरादी तु) जलाबुजा. ।
स्वेदज १	सेदजा. (किमि ढंसादी)
औपपातिक १	(देवादित्वो—) पपातिका. ॥ ४१
जानु प्रमाण १	जण्णुतग्घो. (जण्णुमत्ते)
तदपेक्षा किञ्चिदून १	कप्पो. (तु किञ्चिदूनके) ।
अन्तर्गत ३	(अन्तर्गते तु) परिया— पन्नं. अन्तोग्घो,— ङाघा. ॥ ४२
पूर्णकृत २	राधितो, साधितो. (चाथ)
अतिशय पक्क २	निप्पक्कं, कठितं. (भवे) ।
विपदापन्नो १	आपन्नो. (स्वापदम्पत्तो)
अवश २	विवसो. (त्व—) ऽवसो. (भवे) ॥ ४३
निक्षिप्त ६	नुण्णो, नुत्ता,— ऽत्त, खित्ता, (चे—)
कांपित ४	ऽरिता,—ऽविद्धा. (थ) कम्पितो, । धूतो, आधूत, चलिता.
निश्चित २	निसितं, (तु च) तेजितं, ॥ ४४
प्राप्तव्य ३	पत्तब्बं, गम्मं,—मासज्जं.
पक्क २	पक्कं, परिणतं. (समा) ।
आवृत ५	वेठितं, (तु) वलयितं, रुद्धं, संवुत्त,—मावुत्तं. ॥ ४५
वेष्टित २	परिक्खित्तं, (च) निवुत्तं.
विस्तृत ३	विसटं, विस्थतं, ततं. ।
लिप्त २; गूढ २	लित्तो, (तु) दिद्धो. गूळ्हो, (तु)

पोषित २

वृज्जाप्राप्त २

शब्दित २

बद्ध ५

निष्पन्न २

विदारित २

आच्छादित १

वेधित २

आनीत ३

कष्टसहिष्णु २

शान्त २

पूर्ण २

पूजित ७

सूक्ष्मीकृत १

सन्तप्त २

उपासित २

भ्रष्ट ५

प्रमुदित ५

छिन्न ४

प्रशंसित ३

आर्द्र ५

अन्वेषित ४

गुत्तो. पुट्टो, (तु) पोसितो. ॥ ४६

लज्जितो, हीळितो. (चाथ)

सानितं, धनितं. (प्यथ) ।

संदानितो, सितो, बद्धो,

कीळितो, संयतो. (भवे) ॥४७

(सिद्धे) निष्पन्न, निब्बत्ता.

(दारिते) भिन्न, भेदित्ता. ।

छन्नो. (तुच्छादितो चाथ)

(विद्धो) छिदित, वेधित्ता. ॥ ४८

आहटो, आभता, ऽर्नीता.

दन्तो, (तु) दामितो. (सिया) ।

सन्तो, (तु) समितो. (चव)

पुण्णो, (तु) पूरितो. (भवे) ॥ ४९

अपचायितो, (च) महितो,

पूजित्ता, ऽरहित्ता, ऽञ्चित्ता, ।

मानितो, (चा) ऽपचितो. (च)

तच्छित. (तु तनूकते) ॥ ७५०

सन्तत्तो, धूपितो. (चो-) प-

चरितो, (तु) उपासितो. ।

भट्टं, (तु) गलित, पन्नं,

चुतं, (च) धंसितं. (भवे) ॥ ५१

पीतो, पमुदितो, हट्टो,

मत्तो, तुट्टो. (थ) कन्तितो, ।

संछिन्नो, लूण, दाता. (थ)

पसत्थो, वणितो, थुतो. ॥ ५२

तिन्तो.-ऽल्ला, -ऽह्, किलिन्नो, -न्ना,

माग्गतं, परियेसितं, ।

अन्वेसितं, गवेसितं.

लब्ध २	लद्धं, (तु) पत्त. (—मुञ्चते) ॥ ५३
रक्षित ७	रक्खितं, गोपितं, गुत्तं, तात्तं. गोपायिता,—ऽविता, ।
स्यक्त ४	पालित. (—मथ) वोस्सद्धं, चत्तं, हीनं, समुज्झितं. ॥ ५४
कथित ११	भासितं, लपितं, वुत्ता,— ऽभिहिता,—रूयात्, जप्पिता, । उदीरितं, (च) कथितं, गदितं, भणितो,—ऽदिता. ॥ ५५
अवमानित ४	अवञ्जिता,—ऽवगणिता, परिभूता,—ऽवमानिता. ।
क्षुधित ४	जिघच्छितो, (तु) खुदितो, छातो, (चेव) बुमुक्खितो. ॥ ५६
ज्ञात ६	बुद्धं, वात्तं, पटिपन्नं, विदिता,—ऽवगतं, मतं.
भक्षित ६	गिलितो, खादितो, भुत्तो, भक्खिता,ऽज्झोहटा,—ऽसिता. ॥ ५७
	॥ विसेस्साधीन वग्गो ॥

— ०:—

	(अय्यं लिंगमिहञ्चापि पञ्चयत्थवसेन च) ।
क्रिया ३	क्रिया, (तु) किरियं, कम्मं.
शान्ति ३	सन्ती, (तु) समथो, समो. ।
तपःक्लेशहिष्णुता ३	दयो, (च) दमथो, दत्ती.
विशुद्धकर्म १	वत्तं. (तु सुद्धकम्मनि) ।
अभिरति १	(अथो आसंगवचनं तीसु वुत्तं) परायणं. ॥ ५८
विदारण ३	भेदो, विदारो, पुटनं.

संतोष २	तप्पनं, (तु च) परिणनं ।
अभिशाप २	अक्कोसन,— मभिस्संगो.
भिक्षा ३	भिक्षा, (तु) याचना, ऽथना. ॥ ५९
इच्छा १	(निन्निमित्तं) यदिच्छा. (था—)
आपृच्छा ३	ऽऽपुच्छना,— ऽनन्दनानि, (च) ।
न्याय २	सभाजन. (—मथो) जायो,
स्फाति १	नये. फाति. (तु बुद्धियं) ॥ ७६०
ग्लानि २	किलमथो, किलमनं.
गर्भविमोचन १	पसवो. (तु पसूतियं) ।
आधिक्य २	उक्कंसो, (त्व—) ऽतिसयो. (थ)
जय ३	जयो, (च) जयनं, जिति. ॥ ६१
कान्ति २; वेध १	वसो, कन्ति. व्यधो. (वेधो)
ग्रहण १; वरण २	गहो. (गाहे) वरो, वुति. ।
पाक १; आव्हान २	पचो. (पाके) हवो, हूति.
वेदन २	वेदो, वेदन. (—मिस्थि वा) ॥ ६२
जीर्णता १; रक्षण १	(जीरणे) जाति. (ताणे तु)
निश्चयज्ञान २	रक्खणं. पमिति,—प्पमा. ।
परस्परमिलन २	सिलेसो, सन्धि. (च) खयो,
अपचय २; रव १	(त्व—)ऽपचयो. (रवे) रणो. ॥ ६३
शब्द १; दर्प १	निगादो . (निगदे) मादो.
बंधन १	(मदे) पासिति. (बंधने) ।
इंगिताकार ३	आकारो, (त्वि—) ङ्गितं, इंगो.
व्यय १	(अथ स्थापगमे) व्ययो. ॥ ६४
विघ्न २	अन्तरायो, (च) पच्चूहो.
विकार २	विकारो. (च) विकत्य. (—पि) ।
दुरवस्था २	पविस्सिलेसो, विधुरं.
उपवेशन २	उपवेशन,— मासनं ॥ ६५
अभिप्राय ७	अज्जासयो, अधिप्पायो,

उपद्रव २	आसयो, (चा-) ऽभिसंधि, (च) ।
गुण २	भावो, - ऽधिमुत्ति, छन्दो. (थ)
मध्य २	दोसो, आदीनवो. (भवे) ॥ ६६
मध्यान्हसमय २	आनिसंसो, गुणो. (चाथ)
संभ्रम २	मज्झं, वेमज्झ. (-मुच्चते) ।
जागरण २	मज्झन्तिको, (तु) मज्झण्हो.
प्रवाह २	वेमत्तं, (तु च) नानता. ॥ ६७
प्रपंच ३	(वा) जागरो, जागरियं.
इंद्रियसंयम ३	पवाहो, (तु) पवत्ति. (च) ।
मर्दन २	व्यासो, पपंचो, विस्थारो.
प्रसार २	यामो, (तु) संयमो, यमो. ॥ ६८
परिचय २	संवाहणं, मद्दं. (च)
संमिलन २	पसरो, (तु) विसप्पन. ।
सन्निधान १	सन्थवो, (तु) परिचयो.
अदर्शन २	(मेलके) संग, संगमा. ॥ ६९
धान्यादि छेदन ३	सन्निधि. (सन्तिकट्टम्हि)
अवसर २	विनासो, (तु) अदस्सनं. ।
अवसान २	लवो, - ऽभिलावो, लवनं.
अतिशय २	पस्थावो, - ऽवसरो. (समा) ॥ ७०
संस्थिति २	ओसानं, परियोसानं.
अभ्यन्तर २	उक्कंसो, - ऽतिसयो. (भवे) ।
आश्चर्यदृश्य ३	सन्निवैसो, (च) सण्ठानं,
कर्तव्य कर्म २	(अथा-) ऽब्भन्तर, -मन्तरं. ॥ ७१
वासना २	पाटिहीरं, पाटिहेरं,
पावन ३	पाटिहारियं. (-मुच्चते) ।
	किच्चं, (तु) करणीयं. (च)
	सखारो, वासना. (भवे) ॥ ७२
	पावनं, पव, निप्पावा.

११२ ।

ततियो सामञ्जकण्डो

[३, ७७३-७८१

मृत्रवेष्टन २

तसरो. सुत्तवेष्टनं ।

पंकम १

मकमो. (दुग्गसंचारे)

पकम २

पकमो, (तु) उपकमो. ॥ ७३

पठन २

(पाठे) निपाठो, निपठो.

अन्वेषण २

विचयो. मग्गना. (ऽपुमे) ।

आलिगन ४

आलिगनं, परिस्संगो,

सिलेसो, उपगूहणं. ॥ ७४

दर्शन ४

आलोकनं, (च) निज्झानं,

इक्खनं, दस्सनं. (प्यथ) ।

त्वणहन ४

पच्चादेमो. निरमन,

पच्चक्खवान, निराकति. ॥ ७५

विपर्याम ५

विपल्लामो. - ऽञ्जथाभावो,

न्यत्तथो. (च) विपरिययो, ।

अतिक्रमण ३

विपरियामो. ऽतिक्रमो,

(न्व-) ऽतिपातो. उपच्चयो. ॥ ७६

॥ संकिण्णवग्गो ॥

॥ अनेकत्वगो ॥

—:०.—

- (अनेकत्वे पवकखामि गाथद्ध पादतो कमा ।
एत्थ लिंगविसेसत्थमेकस्स पुनरुत्तता) ॥ ७७७
- समय समयो. (समवाये च समूहे कारणे खणे ।
पटिवेधे सिया काले पहाणे लाभदिट्टिसु) ॥ ७८
- वण्ण वण्णो. (सण्ठानरूपेसु जातिच्छविसु कारणे ।
पमाणे च पसंसायं अक्खरे च यसे गुणे) ॥ ७९
- उपोसथ (उद्देसे पातिमोक्खस्स पण्णत्तियं) उपोसथो ।
(उपवासे च अट्ठगे उपोसथ दिने सिया) ॥ ७८०
- चक्क (रथंगे लक्खणे धम्मोऽरचक्के स्वरियापथे) ।
चक्कं. (सपत्तियं चक्करतने मंडले बले—॥ ८१
कुलालभण्डे आणायमायुधे दानरासिसु) ।
- ब्रह्मचरिय (दानस्मिं) ब्रह्मचरियं. (अप्पमञ्जासु सासने) ॥ ८२
मेथुनाऽरत्तियं वेय्यावच्चे सदारतुट्ठियं ।
पंचसीलाऽरियमगोपोसथगधितीसु च) ॥ ८३
- धम्म धम्मो. (सभावे परियत्ति पञ्जा
जायेसु सच्चप्पकतीसु पुञ्जे ।
वेय्ये गुणाऽऽचारसमाधिसूपि
निस्सत्तलाऽपत्तिसु कारणादो) ॥ ८४
- अत्थ अत्थो. (पयोजने सद्दाऽभिधेयेये वुद्धियं धने ।
वत्थुम्हि कारणे नासे हिते पच्छिमपब्बते) ॥ ८५
- केवल (येमुच्च्यता ऽव्यामिस्सेसु विस योगे च) केवलं. ।
(दळ्ळत्थेऽनतिरेके चाऽनवसेसम्हि तन्तिसु) ॥ ८६
- गुण गुणो. (पटलरासीसु आनिसंसे च बंधने ।
अप्पधाने च सीलादो सुक्कादिम्हि जियाय च) ॥ ८७
- भूत (रुक्खादो विज्जमाने चाऽरहन्ते खन्धपंचके) ।
भूतो. (सत्त मडाभूताऽमनुस्सेसु न नारियं) ॥ ८८

	(वाञ्छलिंगो अतीतिस्मिं जाते पते समे मतो) ॥ ८९
साधु	(सुंदरे दल्लिहकम्मे चाऽयाचने सम्पट्टिच्छने । सज्जने सम्पहंसायं) साधव. (—भिधेय्यलिंगिकं) ॥ ७९०
अन्त	अन्तो. (निस्थि समीपेचाऽवसाने पदपूरणे । देहावयवकोट्टासनाससीमासु लामके) ॥ ९१
जाति	(निकायसंधिसामञ्जप्पसूतिसु कुले भवे । विसेसे सुमनायं च) जाति. (संखतलक्खणे) ॥ ९२
गति	(भवभेदे पतिट्ठायं निट्ठाज्जासयवुद्धिसु । वासट्ठाने च गमने विसदत्ते) गती. (—रिता) ॥ ९३
आणदस्सन	(फले विपस्सना दिब्बचक्खु—सब्बञ्जुतासु च । पच्चवेक्खणजाणम्हि मग्गे च) आणदस्सनं. ॥ ९४
उक्का	(कम्मरुद्धन अंगार कपल्ल दीपिकासु च । सुवण्णकार भूसायं उक्का. (वेगे च वायुनो) ॥ ९५
वुत्त	(केसोहारणजीवितवुत्तिसु वपने च वापसमकरणे । कथने पमुक्कभावज्जेसनादो) वुत्त. (—मपि तीसु) ॥ ९६
सुत	(गमने विस्सुते चाऽव धारितो पचितेसु च । अनुयोगे किलिन्ने च) सुतो. (ऽभिधेय्यलिंगिको) ॥ ९७
कप्प	(सोतविञ्जेय्यसत्थेसु) सुतं. (पुत्ते) सुतो. (सिया) । कप्पो. (काले युगे लेसे पञ्जत्ति परमायुसु ॥ ९८ सदिसे तीसु समणवोहार कप्प बिन्दुसु । समन्तत्तेऽन्तरकप्पादिके तक्के विधिम्हि च) ॥ ९९
सच्च	(निब्बाण मग्ग विरति सपथे सच्चभासिते । तच्छे चाऽरियसच्चाम्हि दिट्ठियं) सच्च. (—मीरितं) ॥ ८००
आयतन	(संजाति देसे हेतुम्हि वासट्ठानाकरेसु च । समोसरणट्ठाने चा—)ऽयतनं. (पदपूरणे) ॥ ८०१
अन्तर	अन्तरं. (मज्झवत्थाञ्जखणोऽकासोऽधिहेतुसु । व्यवधाने विनात्थे च भेदे छिद्दे मनस्य पि) ॥ ८०२
कुसल	(आरोग्ये) कुसलं. (इट्ठाविपाके) कुसलो. (तथा ।

रस	अनवज्जाम्हि छेके च कथितो वाञ्छलिंगिको) ॥ ८०३ (द्रवाचारसु विरिये मधुरादीसु पारदे । सिंगारादो धातुभेदे किञ्चे सपत्तियं) रसो. ॥ ८०४
बोधि	बोधि. (सब्बञ्जुतजाणेऽरियमग्गे च नारियं । पञ्चत्तियं पुमेस्सत्थरुक्खमिह पुरिसिस्थियं) ॥ ८०५
विसय	(सेवितो येन यो निच्चं तत्थापि) विसयो. (सिया । रूपादिके जनपदे तथा देसे च गोचरे) ॥ ८०६
भाव	भावो. (पदस्थे सत्तायमधिप्पायक्रियासु च । सभावस्मिं च लीलायं पुरिसिस्थिन्द्रियेसु च) ॥ ८०७
स	सो. (बन्धवेऽत्तनी च) सं. सो. (धनस्मिमनिस्थियं) । सा. (पुमे सुनखे वुत्तोऽत्तनिये) सो. (तिलिंगिसो) ॥ ८०८
सुवण्ण	सुवण्णं. (कनके वुत्तं) सुवण्णो. (गरुळे तथा । पंचधरणमत्ते च छविसंपत्तियं पि च) ॥ ८०९
वर	वरो. (देवादितो इट्ठे जामातरि पतिमिह च । उत्तमे वाञ्छलिंगो सो) वरं. (मन्दाप्पियेऽव्ययं) ॥ ८१०
कोस	(मुकुले धनरासिमिह सिया) कोस. (—मनिस्थियं । नेत्तिसादि पिधाने च धनुपचसते पि च) ॥ ११
ब्रह्म	(पितामहे जिने सेट्ठे ब्राह्मणे च पितुस्वापि) । ब्रह्मा. (वुत्तो तथा) ब्रह्मं. (वेदे तपासि वुच्चते) ॥ १२
क.च्छ	(हत्थीनं मज्झबन्धे च पकोट्टे कच्छबधनं । मेखलायं मता) कच्छा. कच्छो. (वुत्तो लताय च ॥ १३ तथेव बाहुमूलस्मिमनुपमिह तिणे पि च) ॥ १४
पमाण	पमाणं. (हेतुसत्थेसु माणे च सच्चवादिनि । पमातरि च निच्चस्मिं मरियादायमुच्चते) ॥ १५
सत्त	सत्त. (दब्बात्तभावेसु पाणेसु च बले सिया । सत्तायं च जने) सत्तो. (आसत्ते सो तिलिंगिको) ॥ १६
धातु	(सेम्हादो रसरत्तादो महाभूते पभादिके) । धातु. (द्वीस्वट्ठि चक्खादि भवादी गेरिकादिसु) ॥ १७

पकति	(अमच्चादो सभावे च योनियं) पकती. (—रिता । सत्वादि साम्यवत्थाय पच्चया पठमेपि च) ॥ १८
पद	पदं. (ठाने परित्ताणे निब्बाणम्हि च कारणे । सद्दे वत्थुम्हि कोट्टासे पादे तल्लञ्छने मतं) ॥ १९
घन	(लोहमुग्गरमेघेसु) घनो. (ताळादिके) घनं. । (निरस्तरे च कठिने वाच्चलिंगिकमुच्चते) ॥ ८२०
खुद्द	खुद्दा. (च मक्खिका भेदे मधुम्हि) खुद्दं. (अप्पके । अधमे कपणे चापि बहुम्हि चतुसुत्तिसु) ॥ २१
अरिद्ध	(तक्के मरणलिंगे च) अरिद्ध. (—मसुभे सुभे) । अरिद्धो. (आसवे काके निम्मे च पेणिलद्धुमे) ॥ २२
तुला	(मानभण्डे पलसते सदिसत्ते) तुला. (तथा । गेहानं दारुबन्धत्थ पीटिकाय च दिस्सति ॥ २३
संगर	(मित्ताकारे लञ्चदाने बळरासि विपत्तिसु । युद्धे चैव पटिञ्जायं) संगरो. (सपकासितो) ॥ २४
रूप	(खन्धे भवे निमित्तम्हि) रूपं. (वण्णे च पच्चये । सभाव सद्द सण्ठानं रूपज्ज्ञान वपूसु च) ॥ २५
काम	(वत्थू किलेस कामेसु इच्छायं मदने रते) । कामो. कामं. (निकामेचाऽनुञ्जायं काममव्ययं) ॥ २६
पोक्खर	पोक्खरं. (पदुमे देहे वज्जभण्ड मुखे पि च । सुन्दरत्ते च सलिले मातंग कर कोटिय) ॥ २७
कूट	(रासि निच्चल मायासु दम्हाऽसच्चेस्वयोधने । गिरिसिगम्हि सिरंगे यन्ते) कूट. (—मनिस्थियं) ॥ २८
भव	(वड्ढियं जनने कामधात्वादिम्हि च पत्तियं । सत्तायं चैव संसारे) भवो. (सस्सतदिट्ठियं) ॥ २९
उत्तर	(पटिवाक्योत्तरासंगे सू-) उत्तरं. उत्तरो. (तिसु । सेट्ठे दिसादि भेदे च परस्मिमुपरीरितो) ॥ ८३०
नेक्खम्म	नेक्खम्मं. (पठमज्ज्ञाने पठवज्जायं विमुत्तियं । विपस्सनायं निस्सेसकुसलस्मि च दिस्सति) ॥ ३१

संखार	संखारो. (संखते पुञ्जाऽभिसंखारादिके ऽप च । पयोगे कायसंखाराद्यभिसंखरणेषु च) ॥ ३२
सहगत	(आरम्भणे च संसङ्गे वोक्तिणे निस्सये तथा । तब्भावे चाप्यभिधेय्यलिंगो) सहगतो. (भवे) ॥ ३३
छन्न	(तीसु) छन्नं. (पतिरूपे छादिते चं निगूहिते । निवासन पारुपने रहो पञ्जत्तियं पुमे) ॥ ३४
चक्खु	(बुद्धसमन्तचक्खूसु) चक्खु. (पञ्जायमिरितं । धम्मचक्खुमिह च मंस-दिब्बचक्खु द्वयेसु च) ॥ ३५
अभिकन्त	(वाच्चलिंगो) अभिकन्तो (सुन्दरस्मिमभिक्रमे । अभिरूपे खये वुत्तो तथेवाब्भनुमोदने) ॥ ३६
परियाय	(कारणे देसनायञ्च वारे वेवचने पि च । पाकारस्मि अवसरे) परियायो. (कथीयति) ॥ ३७
चित्त	(विञ्जाणे चित्तकम्मेच विचित्ते) चित्त. (-मुञ्चते । पञ्जात्ति चित्त मासेसु) चित्तो. (तारन्तरे थियं) ॥ ३८
साम	सामं. (वेदन्तरे सान्त्वे तम्पतिे सामले तिसु । सयमत्थे व्ययं) सामं. सामा. (च सारिबाय पि ॥ ३९
गरु	(पुमे आचरियादिमिह) गरु. (मातु पितुस्वपि) । गरु. (तीसु महन्ते च दुज्जराऽलहुकेसु च) ॥ ८४०
सन्त	(अच्चित्ते विज्जमाने च पसत्थे सच्च साधुसु । खिन्ने च समित्ते चेव) सन्तो. (-भिधेय्यलिंगिको) ॥ ४१
देव	देवो. (विसुद्धिदेवादो मेघ मच्चु नभेसु च) ।
माणव	(अथापि तरुणे सत्तेचोरेपि) माणवो. (भवे) ॥ ४२
अग्ग	(आदि कोट्टास कोटीसु पुरतो) ऽग्गं. (वरे तीसु) ।
पर	(पच्चानिकोत्तमेस्वञ्जे पच्छाभावे) परो. (तीसु) ॥ ४३
भग	(योनि काम सिरिस्सेर धम्ममुय्यामयसे) भग. ।
उळारो	उळारो. (तीसु विपुले सेट्टे च मधुरे सिया) ॥ ४४
संपन्न	संपन्नो. (तीसु संपुण्णे मधुरे च समंगिनि) ।
संखा	संखा. (तु जाणे कोट्टासे पञ्जत्ति गणनेसु च) ॥ ४५

ठान	ठान. (—मिस्सरियोकासहेतुसु ठितियम्पि च) ।
विध	(अथो माने पकारे च कोट्टासे च) विधो. (द्विसु) ॥४६
दम	(पञ्जोपवासखन्तीसु) दमो. (इन्द्रियसंवरे) ।
वेद	(आणे च सोमनस्से च) वेदो. (छन्दसि चोच्चते) ॥४७
योनि	(खन्धकोट्टास पस्सावमगे हेतुसु) योनि. (सा) ।
वेला	(काले तु कूले सीमायं) वेला. (रासिम्हि भासिता) ॥४८
बोहार	बोहारो. (सद्द पण्णत्ति वणिज्जा चेतनासु च) ।
नाग	नागो. (तूरग—हर्थासु नागरुक्खे तथोत्तमे) ॥ ४९
एक	(सेट्टासहाय संखाञ्जतुल्येस्वे—) को. (तिलिगिको) ।
मानस	(रागे तु) मानसो. (चित्तारहत्तेसु च) मानसं. ॥८५०
मूल	मूलं. (भे सन्तिके मूलमूले हेतुम्हि पाभते) ।
खंध	(रूपाद्यंसपखंधेसु) खंधो. (रासि गुणेसु च) ॥ ५१
आरंभ	आरम्भो. (विरिये कम्मि आदिकम्मि विकोपने) ।
हृदय	(अथो हृदयवत्थुम्हि चित्ते च) हृदयं. (उरे) ॥ ५२
अनुसय	(पच्छातापानुबंधेसु रागादो—) अनुसयो. (भवे) ।
कुंभ	(मातंगमुद्धपिण्डे तु घटे) कुंभो. (दसम्मणे) ॥ ५३
परिवार	परिवारो. (परिजने खग्गकोसे पटिच्छदे) ।
आलम्बर	आलम्बरो. (तु सारम्भे भेरिभेदे च दिस्सति) ॥ ५४
खण	खणो. (कालविसेसे च निब्यापारट्टितिम्हि च) ।
अभिजन	(कुलेत्व—)भिजनो. (वुत्तो उप्पत्ति भूमियं पि च) ॥५५
आहार	आहारो. (कर्वालिकाराहारादिसु च कारणे) ।
पणय	(विस्सासे याचनायं च पेमे च) पणयो. (मतो) ॥ ५६
पच्चय	(णादो सद्धा चीवरादि हेत्वाधारेसु) पच्चयो.
विहार	(कीळा दिब्ब विहारादो) विहारो. (सुगतालये) ॥५७
समाधि	(समत्थने मतो चित्तेकग्गतायं) समाधि. (च) ।
योग	योगो. (सगे च कामादो ज्ञानोपायेसु युत्तियं) ॥ ५८
भोग	भोगो. (सप्पफणंगेसु कोटिल्ले भुज्जने घने) ।
अंगण	(भूमिभागे किलेसे च मले चा—) ऽङ्गण. (—मुच्चते) ॥५९

अभिमान	(धनादिद्वप्पे पञ्जायम—)ऽभिमानो. (मतोथ च) ।
अपदेस	अपदेसो. (निमित्ते च छले च कथने मतो) ॥ ८६०
अत्त	(चित्ते काये समावे च सो) अत्ता. (परमत्तनि) ।
गुम्ब	(अथ) गुम्बो. (च थम्भस्मि समूहे बलसज्जने) ॥ ६१
कोट्ट	(अन्तोधरे कुसूले च) कोट्टो. (ऽन्तो कुच्छियं प्यथ) ।
उण्हीस	(सोपानंगम्हि) उण्हीसो. (मुकुटे सीस वेठने) ॥ ६२
निय्यूह	(निय्यासे सेखरे द्वारे) निय्यूहो. (नागदन्तके) ।
कलाप	(अथो सिखण्डे तूणीरे) कलापो. (निकरे मतो) ॥ ६३
चूळा, मालि	चूळा. (संयतकेसेसु, मकुटे) मालि. (च द्विसु) ।
संख	संखो. (त्वनिस्थियं कम्बु ललाटक्रीसु गोष्फके) ॥ ६४
पक्ख	पक्खो. (काले बले साध्ये सखीवाजेसु पंगुले) ।
सिन्धु	(देसेऽण्णवे पुमे) सिन्धु. (सरितायं सनारियं) ॥ ६५
कणेरु	(गजे) कणेरु. (पुरिसे सो हस्थिनियमिस्थियं) ।
वजिर	(रतने) वजिरो. (निस्थी मणिवेधिन्दहेतिसु) ॥ ६६
विसाण	विसाणं. (तीसु मातंगदन्ते च पसुसिगके) ।
कोण	(कोटियन्तु मतो) कोणो. (तथा वादित्तवादाने) ॥ ६७
निगम	(वणिप्पथे च नगरे वेदे च) निगमो. (थ च) ।
अधिकरण	(विवादादो—)धिकरणं, (सिया धारे च कारणे) ॥ ६८
गो	(पसुम्हि वसुधायं च वाचादो) गो. (पुमिस्थियं) ।
हरि	(हरिते तु सुवण्णे च वासुदेवे) हरी. (—रितो) ॥ ६९
परिग्गह	(आयत्ते परिवारे च भरियायं) परिग्गहो. ।
उत्तंस	उत्तंसो. (त्व)ऽवतंसो. (च कण्णपूरे च सेखरे) ॥ ८७०
असनि	(विज्जुयं वजिरे चेवा—)ऽसनि. (स्थी पुरिसेप्यथ) ।
कोटि	(कोणे संख्याविसेसस्मिमुक्कसे) कोटि. (नारियं) ॥ ७१
सिखा	(चूळां जाला पधानग्गमोरचूळासु सा) सिखा. ।
आसि	सप्पदाठयमा—)ऽऽसि. (स्थी इट्टस्सासिसनाय पि) ॥ ७२
वसा	वसा. (विलीनतेलस्मि वसगा वञ्जगाविसु) ।
रुच्चि	(अभिलासे तु किरणे अभिरसंगे) रुच्चि. (स्थियं) ॥ ७३

सञ्जा	सञ्जा. (सञ्जानने नामे चेतनायञ्च दिस्सति) ।
कला	(अंसे सिप्पे) कला. (काले भागे चन्दस्स सोळसे) ॥७४
कण्णिका	(बीजकोसे घरकूटे कण्णभूसाय) कण्णिका. ।
आयति	(आगामिकाले दीघत्ते पभावे च मता—)SSयति. ॥ ७५
उण्णा	उण्णां (मेसादि लोमे च भूमज्जे रोमधातुयं) ।
वारुणी	वारुणी (त्विस्थियं वुत्ता नत्तकी मदिरासु च) ॥ ७६
क्रिया,—किरिय	(क्रिया चित्ते च करणे) किरियं. (कम्मनि) क्रिया ।
वधू	(सुणिसायं तु कञ्जाय जायाय च) वधू (मता) ॥ ७७
मत्त	(पमाणिससरिये) मत्ता. (अक्खरावयवेऽप्पके) ।
सुत्त	सुत्तं, (पावचने सिद्धे तन्ते तं सुपिने तिसु) ॥ ७८
ककुध	(राजलिंगोसभंगेसु रुक्खे च) कुकुधो. (प्यथ) ।
व्यञ्जन	(निमित्तक्खरसूपेसु) व्यञ्जन. (चिन्हे पदे) ॥ ७९
देवन	(बोहारे जेतुमिच्छायं कीळादो चापि) देवनं. ।
खेत्त	(भरियायं तु केदारे सरीरे) खेत्त. (—मारितं) ॥ ८०
उपासन	(सुस्सुसायञ्च विञ्जेय्यं इट्ठाभ्यासेप्यु—) पासनं. ।
सूल	सूलं. (त्वनिस्थियं हेति भेदे संकु रुजासु च) ॥ ८१
तन्ति	तन्ति (वीणागुणे) तन्तं. (मुख्या सिद्धन्ततन्तुसु) ।
युग	(रथाद्येगे तु च) युगो. (कप्पमिह युगले) युगं. ॥ ८२
रज	(इत्थिपुप्फे च रेणुमिह) रजो. (पकतिजे गुणे) ।
निध्यातन	(न्यासप्पणे तु दानमिह) निध्यातन. (—मुदीरितं) ॥ ८३
तिस्थ	(गुरुपायावतारेसु,) तिस्थं. (पूतम्बु दिट्ठिसु) ।
जोति	(पण्डके) जोति. (नक्खत्त रंसिस्वाग्गिमिह) जोति. (सो) ॥ ८४
कण्ड	कण्डो. (नित्थि सरे दण्डे वग्गे चाऽवसरे प्यथ) ।
पोरिस	(उद्धवाहु द्वयुम्भाने सूरत्ते पि च) पोरिसं. ॥ ८५
उट्टान	उट्टानं. (पोरिसेहासु निसिन्नाद्युग्गमे प्यथ) ।
इरणि	(अनिस्सयमहीभागे त्वि—) रीण. (—मूसरे सिया) ॥ ८६
आरान	आराधनं. (साधने च पत्तियं परितोसने) ।
सिंग	(पधाने तु च सानुमिह विसाणे) सिंग. (—मुच्चते) ॥ ८७

दस्सन	(दिव्यादिमगो जाणक्खक्खणलद्धिसु) दस्सनं ।
निकख	(हेमे पंचसुवण्णे च) निकखो. (निस्थि पसाधने) ॥ ८८
पब्ब	(तिथिभेदे च साखादिफल्लिहि) पब्ब. (—मुच्चते) ।
पाताल	(नागलोके तु) पातालं. (भासित बळबामुखे) ॥ ८९
व्यसन	(कामजे कोपजे दोसे) व्यसनं. (च विपत्तियं) ।
साधन	(अथोपकरणे सिद्धि कारकेसु च) साधनं. ॥ ८९०
वदञ्जू	(तिस्वितो दान सीले च) वदञ्जू. (वग्गुवादिनि) ।
पुरक्खतो	पुरक्खतो. (भिसित्ते च पूजिते पुरतो कते) ॥ ९१
मंद	मंदो. (—भाग्यविहीने चाऽपके मूळहाऽपट्टस्वपि) ।
उस्सित	(वुद्धियुत्ते समुवद्धे उप्पत्ते चो—) स्सितं. (भवे) ॥ ९२
अक्ख	(रथगे) अक्खो. (सुवण्णस्मि पासके) अक्ख. (—मिन्द्रिये—) ।
धुव	(सस्सते च) धुवो. (तीसु) धुवं. (तक्के च निच्छित्ते) ॥ ९३
सिव	(हरे) सिवो. सिवं (भद्दमोक्खेसु जम्बुके) सिवा ।
बल	(सेनायं सत्तियं चैव धूलत्ते च) बलं. (भवे) ॥ ९४
पदुम	(संख्या नरकभेदे च) पदुम. (वारिजेप्यथ) ।
वसु	(देवभेदे) वसु. (पुमे, पण्डक रतने धने) ॥ ९५
निब्बाण	निब्बाणं. (अत्थगमने अपवग्गे सिया थ च) ।
पुंडरीक	(सेतम्बुजे) पुण्डरीकं. (व्यग्घे रुक्खन्तरे पुमे) ॥ ९६
बलि	(उपहारे) बलि. (पुमे करस्मिञ्चाऽसुरन्तरे) ।
सुक्क	सुक्क. (तु सभवे) सुक्को. (धवले कुसेले तिसु) ॥ ९७
दाय	दायो. (दाने विभत्तव्वधने च पितुनं वने) ।
वस	(पभुत्ताऽयत्ताऽयत्ताऽभिलासेसु) वसो. (भवे) ॥ ९८
परिभासन	परिभासन. (—मक्कोसे नियमे भासने थ च) ।
सेलन	(धनिमिह) सेलनं. (योध-सीहनादमिह दिस्सति) ॥ ९९
पभव	पभवो. (जातिहेतुमिह ठाने चाद्युपलद्धियं) ।
उतु	(अथो—) तु (नारिपुप्फस्मि हेमन्तादिमिह च द्विसु) ९००
करण	करण. (साधकतमे क्रियागत्तेसु चेन्द्रिये) ।
ताळ	ताळो. (तु कुंचिकायं च तुरियगे दुमन्तरे) ॥ ९०१

पसव	(पुप्फे फले च) पसवो. (उप्पादे गब्भमोचने) ।
गंधब्ब	(गायने गायके अस्से) गन्धब्बो. (देवतन्तरे) ॥ २
वनप्पति	(विनापुप्फं फलग्गाही रुक्खे रुक्खे) वनप्पति. ।
रूपिय	(आभेत हेमरजते) रूपियं. (रजते पि च) ॥ ३
पास	(खगादिवन्धने) पासो. (केसपुब्बो चये प्यथ) ।
तार	तारा. (—क्खिमज्जे नक्खत्ते) तारो. (उच्चतरस्सरे) ॥ ४
कंस	(पत्ते च सब्बलोहास्मि) कंसो (चतुकहापणे) ।
मज्झिम	मज्झिमो. (देहमज्झास्मि मज्झभावे च सो तिसु) ॥ ५
आवेसन	आवेसनं. (सियावेसे सिप्पसाला घरेसु च) ।
सिरी, लक्खी	(सोभासम्पत्तिसु) सिरी. लक्खी. (स्थी देवताय च) ॥ ६
कुमार	कुमारो. (युवराजे च खन्धे वुत्तो सुसुम्हि च) ।
पवाळ	(अथानिस्थि) पवाळो. (च मणिभेदे तथांकुरे) ॥ ७
पण	पणो. (वेतनमूलेसु वोहारे च धने मतो) ।
पटिग्गह	पटिग्गहो. (तु गहणे कथितो भाजनन्तरे) ॥ ८
भाग्य	(असुभे च सुभे कम्मे) भाग्यं. (वुत्तं द्वये प्यथ) ।
पिप्फल	पिप्फलं. (तरु भेदे च वस्थच्छेदन सस्थके) ॥ ९
अपवग्ग	अपवग्गो. (परिच्चागोवसानेसु विमुत्तियं) ।
लिं	लिं. (तु अंगजातस्मि पुमत्तादिम्हि लक्खणे) ॥ ९१०
सग्ग	(चागे सभावे निम्माणे) सग्गो. (उज्जाये दिवे प्यथ) ।
रोहित	रोहितो. (लोहिते मच्छभेदे चेव मिगन्तरे) ॥ ११
निट्ठा	निट्ठा. (निप्फत्तियं चेवावसानस्मिमदस्सने) ।
कण्टक	कण्टको. (तु सपत्तास्मि रुक्खंगे लोमहंसने) ॥ १२
मुख	(मुख्योऽप्यायेसु वदने चादिस्मि) मुख. (—मीरितं) ।
दब्ब	दब्बं. (भब्बे गुणाधारे वित्ते च बुधधारुसु) ॥ १३
मान	मानं. (पमाणे पत्थादो) मानो. (वुत्तो विधाय च) ।
वायाम	(अथो परिस्समे वुत्तो) वायामो. (विरिये पि च) ॥ १४
सतपत्त	(सरोरुहे) सतपत्तं. सतपत्तो. (खगन्तरे) ।
सुसिर	(छिद्दे तु छिद्दवन्ते च) सुसिरं. (तुरियन्तरे) ॥ १५

समान	(एकींस्म सदित्से सन्ते) समानं. (वाच्चलिंगिकं) ।
संभम	(अथो गारवर्भातीसु सवगे) संभमो. (मतो) ॥ १६
जुण्हा	जुण्हा. (चन्दप्पभायं च तदुपेतनिसाय च)
विमान	विमानं. (देवतावासे सत्तभूमघरम्हिं च) ॥ १७
जेड्ड	(मासे) जेड्डो. (-तिवुद्धातिप्पसत्थेसु च तीसु सो) ।
सेय्य	(धम्मे च मंगले) सेय्यो. (सो पसत्थतरे तिसु) ॥ १८
गह	(आदिच्चादिम्हि गहणे निबन्धे च घरे) गहो. ।
काच	काचो. (तु मत्तिकाभेदे सिक्कायं नयनामये) ॥ १९
गामाणि	(तीसु) गामाणि. (सेट्टस्मिमाधिपे गामजेट्टके) ।
बिम्ब	बिम्बं. (तु पटिबिम्बे च मण्डले बिम्बिकाफले) ॥ २०
भण्ड	(भाजनादि परिवखारे) भण्डं. (मूल धने पि च) ।
मग्ग	मग्गो. (त्वरियमग्गे च सम्मादिट्ट्यादिके पथे) ॥ २१
समा	समा. (वस्से) समो. (खेदसन्तीसु सान्निभे तिसु) ।
इस्सास	(चापेत्वि-) स्सास. (-मुसुनो) इस्सासो. (खेपकम्हि च) ॥ २२
बाल	बालो. (तिस्वादिवयसासमांगिनि अपण्डिते) ।
रत्त	रत्तं. (तु सोणिते तम्बानुरत्त रंजिते तिसु) ॥ २३
तनु	(तचे काये च) तन्वि. (-त्थी तीस्वप्पे विरळे किसे) ।
सिसिर	(उतुभेदे तु) सिसिरो. (हिमे सो सीतले तिसु) ॥ २४
सक्खरा	सक्खरा. (गुळभेदे च कठले पिच दिस्सति) ।
संगह	(अनुग्गहे तु संखेपे गहणे) संगहो. (मतो) ॥ २५
पट्ट	(दक्खे च तिखिणे व्यत्ते रोगमुत्ते) पट्ट. (तिसु) ।
राजा	राजा. (तु खत्तिये वुत्तो नरनाथे पशुम्हि च) ॥ २६
खल	खलं. (च धञ्जकरणे कक्के नीचे) खलो. (भवे) ।
समुदय	(अथुप्पादे) समुदयो. (समूहे पच्चये पि च) ॥ २७
अस्सम	(ब्रह्मचारि गहट्टादो) अस्समो. (च तपो बने) ।
कुरुर	(भयंकरे च कठिने) कुरुरो. (तीसु निद्वये) ॥ २८
कनिट्ट	कनिट्टो, कनियो. (तीसु अत्यप्पेऽतियुवे प्यथ) ।
लहु	(सीघम्हि) लहु. (तं इट्ठनिस्साराऽगरुमुत्तिसु) ॥ २९

अधर	अधरो. (तिस्वधो हीने पुमे दन्तच्छदे प्यथ) ।
सुस्सूसा	सुस्सूसा. (सोतुमिच्छाय सा पारिचरियाय च) ॥ ९३०
हस्थ	हस्थो. (पाणिभिह रतने गणे सोण्डाय भन्तरे) ।
कूप	(आवाटे चोदपाने च) कूपो. (कुंभे च दिस्सति) ॥ ३१
पठम, पमुख	(आदौ पधाने) पठमं. पमुखं. (च तिलिगिकं) ।
वितत	(वज्जभेदे च) वितत. (तं विस्थारे ऽ तिलिगिकं) ॥ ३२
सार	सारो. (बले थिरसे च उत्तमे सो तिलिगिको) ।
भार	भारो. (तु बन्धभारादो द्विसहस्सपळे पि च) ॥ ३३
खय	(मन्दिरे रोगभेदे च) खयो. (अपचयमिह च) ।
वाळ	वाळो. (तु सापदे सप्पे कुरूरे सो तिलिगिको) ॥ ३४ A
साळ	साळो. (सज्जुद्धुमे रुक्खे) साळा. (गेहे च दिस्सति) ।
सवन	(सोते तु) सवनं. (वुत्त यजने सुतियम्पि च) ॥ ३४ B
पेत, परेत	(तीसु) पेतो. परेतो. (च भूते च पेतयोनिजे) ।
पथित	(ख्याते तु हट्टे विञ्जाते) पथित. (वाच्चलिंगिकं) ॥ ३५
आसय	(अधिप्पाये च आधारे) आसयो. (कथितो थ च) ।
पत्त	पत्तं. (पक्खे दले) पत्तो. (भाजने सोगते तिसु ॥ ३६
सुकत	(कुसले) सुकत. (सुट्ठुकते च) सुकतो. (तिसु) ।
तपस्सी	तपस्सी. (त्वनुकम्पायारहे वुत्तो तपोधने) ॥ ३७
सोण्ड	(तीसु सुरादि लोर्लस्मिं) सोण्डो. (हस्थिकरे द्विसु) ।
रसन	(अस्सादने तु) रसनं. (जिन्हायच्च धनिमिह च) ॥ ३८
पर्णीत	पर्णीतो. (तीसु मधुरे उत्तमे विहिते प्यथ) ।
वीथि	(अञ्जसे विसिखायञ्च पन्तियं) वीथि. (नारियं) ॥ ३९
अघ	(पार्ष्णिं गगने दुक्खे व्यसने चा—)अघ. (—मुच्चते) ।
पटल	(समूहे) पटलं. (नेत्तरोगे वुत्तं छदिमिह च) ॥ ९४०
सन्धि	सन्धि. (सघटने वुत्तो) सन्धि. (स्थी पटिसन्धियं) ।
सत्तम	(सत्तन्नं पूरणे सेट्टे तिसन्ते) सत्तमो. (तिसु) ॥ ४१
ओज	ओजा (तु यापनायच्च) ओजो. (दित्तिबलेसु च) ।
निसामनं	(अथो) निसामनं. (वुत्तं दस्सने सवने पि च) ॥ ४२

गळभ	गळभो. (कुच्छिद्रसत्ते च कुच्छिद्रओवरकेसु च) ।
अपदान	(खण्डने त्व—) पदानं. (च इतिवुत्ते च कम्मनि) ॥ ४३
तिलक	(चित्तके रुक्खभेदे च) तिलको. (तिलकालके) ।
पटिपत्ति	(सीलादो) पटिपत्ति. (स्थी बोधे पत्तिपवत्तिसु) ॥ ४४
पाण	(असुम्हि च बले) पाणो. (सत्ते हृदयगानिले) ।
छन्द	छन्दो. (वसे अधिप्पाये वेदेऽच्छाऽनुट्टुभादिसु) ॥ ४५
ओघ	(कामोघादो समूहस्मि) ओघो. (वेगे जलस्स च) ।
कपाल	कपालं. (सिरसद्धिम्हि घटादि सकले पि च) ॥ ४६
जटा	(वेण्वादि साखा जालस्मि लग्गकेसे) जटा. (ऽऽल्ये) ।
सरण	सरण. (तु वधे गेहे रक्खितस्मि च रक्खणे) ॥ ४७
कन्ता	(थियं) कन्ता. (पिये) कन्तो. (मनुज्जे सो तिलिगिको) ।
जाल	(गवक्खे तु समूहे च) जाल. (मच्छादिबन्धने) ॥ ४८
किं	(पुच्छायं गरहायञ्चानियमे) किं. (तिलिगिकं) ।
सद्धा	(ससद्धे तीसु नीवापे) सद्ध. सद्धा. (च पच्चये) ॥ ४९
बीज	बीज. (हेतुम्हि अट्टिस्मि अंगजाते च दिस्सति) ।
पुब्ब	पुब्बो. (पूरोगते आदो सो दिसादो तिलिगिको) ॥ ५०
फल	(फलचित्ते हेतुकते लाभे घञ्जादिके) फलं. ।
आगम	(आगमने तु दीघादि निकायस्मि च) आगमो. ॥ ५१
सन्तान	सन्तानो. (देवरुक्खे च वुत्तो सततियं प्यथ) ।
अनुत्तर	(उत्तरविपरीते च सेट्टे चा—)ऽनुत्तरं. (तिसु) ॥ ५२
विक्रम	(सत्ति संपत्तियं वुत्तो कन्ति मत्ते च) विक्रमो. ।
छाया	छाया. (तु आतपाभावे पटिबिम्बे पभाय च) ॥ ५३
घम्म, निदाघ	(गिम्हे) घम्मो. निदाघो. (च उण्हे सेदजले प्यथ) ।
कप्पन	कप्पनं. (कन्तने वुत्तं विकप्पे सज्जनेत्थिय) ॥ ५४
अंग	अंगा. (देसे बहुम्ह)ऽङ्गां. (तथाऽवयवहेतुसु) ।
चेतिय	(देवाल्ये च थूपस्मि) चेतियं. (चेतियद्दुमे) ॥ ५५
सज्जन	सज्जनो. (साधुपुरिसे) सज्जनं. (कप्पने थ च) ।
सुपिन	सुपिनं. (सुपिने सुत्तविज्जाणे च मनित्थिय) ॥ ५६

सन्निधि	(पञ्चक्खे सन्निधाने च) सन्निधि. (परिकित्तितो) ।
भीय	भीयो. (बहुतरत्थे सो पुनरत्थेऽव्ययं भवे) ॥ ५७
दिद्ध	(विसलित्तसरे) दिद्धो. दिद्धो. (लिच्चे तिलिगिको) ।
अधिवास	(वासे धूपादिसखारे)ऽधिवासो. (सम्पटिच्छने) ॥ ५८
विसारद	(वुत्तौ) विसारदो. (तीसु सुप्पगब्भे च पडिते) ।
सिस्थ	(अथ) सिस्थं. (मधुच्छिट्ठे वुत्तमोदनसम्भवे) ॥ ५९
कसाय	(द्रवे वण्णे रसभेदे) कसायो. (सुरभिम्हि च) ।
उग्गमन	(अथो) उग्गमनं. (वुत्तमुप्पत्तुद्धगतीसु च) ॥ ९६०
फरुस	(ल्खे निट्ठुरवाचायं) फरुसं. (वाच्चलिंगिकं) ।
पवाह	पवाहो. (त्वम्बु वेगे च सन्दिस्सति पवत्तियं) ॥ ६१
परायण	(निस्सये तप्परे इट्ठे) परायण. (पदं तिसु) ।
कच्चुक	(क्वचे वारबाणे च निम्मोके पि च) कच्चुको. ॥ ६२
तम्ब	(लोहभेदे मत) तम्बं. तम्बो. (रत्ते तिलिगिको) ।
अवासित	(तीसुस्व-) वसितं. (जाते अवसानगते मतं) ॥ ६३
पटिपादन	(बोधने च पदाने च विञ्जेय्य) पटिपादनं. ।
सरु	(सेले निज्जलदेसे च देवतासु) सरु. (—दितो) ॥ ६४
सत्थ	सत्थ. (—मायुधगन्थेसु लोहे) सत्थो. (संचये) ।
वुत्ति	(जीविकायं विवरणे वत्तने) वुत्ति. (नारियं) ॥ ६५
परक्कम	(विरिये सूरभावे च कथीयति) परक्कमो. ।
कम्बु	(अथ) कम्बु. (मतो सखे सुवण्णे वलये पि च) ॥ ६६
सर	सरो. (कण्डे अकारादो सहे वापिम्हि निस्थिय) ।
खर	(दुफस्से तिखिणे तीसु गद्रभे कक्के) खरो. ॥ ६७
आसव	(सुरायोऽपह्वे कामासवादिम्हि च) आसवो. ।
उपधि	(देहे वुत्तो रथंगे च चतुरोपधिसू-) पधि. ॥ ६८
वत्थु	वत्थु (—त्तं कारणे दब्बे भूभेदे रतनत्तये) ।
यक्ख	यक्खो. (देवे महाराजे कुवेराऽनुचरे नरे) ॥ ६९
पीठ	(दारुखण्डे पीठिकाय आपणे) पीठ. (—मासने)
परिक्खार	(परिवारे) परिक्खारो. (संभारे च विभूसने) ॥ ९७०

पञ्जति	(बोहारस्मिं च ठपने) पञ्जति (—स्थी पकासने) ।
पटिभान	पटिभान. (तु पञ्जायमुपद्वितगिराय च) ॥ ७१
हेतु	(वचनावयवे मूले कथितो) हेतु. (कारणे) ।
गहणी	(उदरे तु तथा पाचानलस्मिं) गहणी. (स्थियं) ॥ ७२
पिय	पियो. (भत्तरि जायायं) पिया. (इष्टे पियो तिसु) ।
यम	(यमराजे तु युगले संयमे च) यमो. (भवे) ॥ ७३
मधु	(सुद्विक्रस च पुष्फस्स रसे खुद्दे) मधू.—(दितं) ।
वितान	(उल्लोचे तु च विस्थारे) वितानं. (पुन्नपुंसके) ॥ ७४
अमत	(अपवग्गे च सलिले सुधाय—) ममतं. (मतं) ।
तम	(मोहे तु तिमिरे साम्यगुणे) तम. (—मनिस्थियं) ॥ ७५
कट्ट	(खरे चाऽकारिये तीसु रसम्हि पुरिसे) कट्ट. ।
पुञ्जं	(पण्डके सुकते) पुञ्जं. (मनुञ्जे पावने तिसु) ॥ ७६
रुक्ख	रुक्खो. (दुमम्हि फरुसाऽसिनिद्धेसु च सो तिसु) ।
संभव	(उपत्तियं तु हेतुम्हि संगे सुक्के च) संभवो. ॥ ७७
निमित्त	निमित्तं. (कारणे वुत्तं अंगजाते च लञ्छने) ।
आदि	आदि. (सीमा पकारेसु समीपेऽवयवे मतो) ॥ ७८
मन्त	(वेदे च मन्तणे) मन्तो. मन्ता. (पञ्जायमुच्चते) ।
अनय	अनयो. (व्यसने चैव सन्दिस्सति विपत्तियं) ॥ ७९
अरुण	अरुणो. (रंसिभेदे चाव्यत्तरागे च लोहिते) ।
अनुबन्ध	अनुबन्धो. (तु पकतानिवत्ते नस्सनक्खरे) ॥ ९८०
अवतार	अवतारो. (ऽवतरणे तिस्थस्मिं विवरे प्यथ) ।
आकार	आकारो. (कारणे वुत्तो सण्ठाने इंगिते पि च) ॥ ८१
उग्ग	(सुद्धिस्थीतनये स्वत्ता) उग्गो. (तिब्बम्हि सो तिसु) ।
पधान	पधानं. (तु महामत्ते पकत्यग्गधितीसु च) ॥ ८२
कल्ल	कल्लं. (पभाते निरोगे सज्जदक्खेसु तीसु तं) ।
कुहन	कुहना. (कूटचारियायं) कुहनो. (कुहके तिसु) ॥ ८३
कपोत	कपोतो. (पक्खिभेदे च दिट्ठो पारापते थ च) ।
सारद	सारदो. (सरदुब्भूते अप्पगब्भे मतो तिसु) ॥ ८४

कक्कस	(तिसु खरे च कठिने) कक्कसो. (साहसप्पिये) ।
कोपीन	(अकारिये तु गुग्गुहगे चीरे) कोपीन. (—मुच्चते) ॥ ८५
कदली	(मिगभेदे पताकायं मोचे च) कदली. (र्थीयं) ।
दक्खिण	दक्खिणा. (दानभेदे च वामतोऽञ्जम्हि) दक्खिणो. ॥८६
दुतिया	दुतिया. (भरियायं च दिन्नं पूरणियं मता) ।
धूमकेतु	(अथुप्पादे सिया) धूमकेतु. (वेस्सानरे पि च) ॥ ८७
निस्सरण	भवनिग्गमने याने द्वारे) निस्सरणं. (सिया) ।
नियामक	नियामको. (पोतवाहे तिलिंगो सो नियन्तरि) ॥ ८८
निरोध	(अपवग्गे विनासे च) निरोधो. (रोधने प्यथ) ।
पटिभय	(भये) पटिभयं. (वुत्तं तिलिंगं तं भयकरे) ॥ ८९
पिटक	पिटकं. (भाजने वुत्तं तथेव परियत्तियं) ।
वलि	(जरासिथिलचम्मस्मि उदरंगे मता) वली. ॥ ९९०
भिन्न	भिन्न. (विदारितेऽञ्जस्मि निस्सिते वाच्चलिंगिकं) ।
भेद	(उपजापे मतो) भेदो. (विसये च विदारणे) ॥ ९१
मण्डल	मण्डलं. (गामसन्दोहे विम्बे परिधिरासिसु) ।
सासन	(आणायमागमे लेखे) सासनं. (अनुसासने) ॥ ९२
सिखर	(अगो तु) सिखरं. (चायोमयविज्जनकण्टके) ।
सम्पत्ति	(गुणुक्कसे च विभवे) सम्पत्ति. (चेव सम्पदा) ॥ ९३
खम	(भू खन्तिसु) खमा. (योग्गे हिते युत्ते) खमो. (तिसु) ।
अद्ध	अद्धो (भागे पथे काले एकसेद्धा व्ययन्तरे) । ॥ ९४
करीस	(अथो) करीसं. (वच्चस्मि वुच्चते चतुरम्मणे) ॥
उसम	उसमो. (—सधगोसेट्टेस्स—) सभं. (विसयट्ठियं) । ॥ ९५
पाळि	(सेतुस्मि तन्ति मन्तासु नारियं) पाळि. (कथ्यते)
कट	कटो. (जये र्थी निमित्ते किलंजे सो कते तिसु) ॥ ९६
जगती	(माहिय) जगती (वुत्ता मन्दिरालिन्दवत्थुनि)
तक्क	(वितक्के मथिते) तक्को. (तथा सूचिफले मतो) ॥ ९७
सुदस्सन	सुदस्सनं. (सक्कपुरे तीसु तं दुद्दसेतरे)
दीप	दीपो. (ऽन्तरीपपज्जोतपत्तिट्ठानिब्बुतीसु च) ॥ ९८

सित	(बद्धनिस्सित सेतेसु तीसु तं मिहिते) सितं ॥ ९९
पजापति	(थियं) पजापति. (दारे ब्रह्मे मारे सुरे पुमे) ।
कण्ह	(वासुदेवेन्तकं) कण्हो. (सो पापे असिते तिसु) ॥ १०००
उपचार	उपचारो. (उपट्टाने आसन्नेऽञ्जतरोपने) ।
सक्क	सक्को. (इन्दे जनपदे साकिये सो खमे तिसु) ॥ १
परिहार	(वज्जने) परिहारो. (च सक्कारे चैव रक्खने) ।
अरिय	(सोतापत्तादिके अग्गे) अरियो. (तीसु द्विजे पुमे) ॥ २
सुसुक	सुसुको. (ससुमारे च बालके च उल्लपिनि) ।
इन्दीवर	इन्दीवरं (मतं नीलुप्पले उद्दाल पादपे) ॥ ३
असन	असनो. (पियके कण्डे भक्खने खिपने—)ऽसन. ।
धुर	(युगेऽधिकारे विरिये पधाने चान्तिके) धुरो. ॥ ४
असित	(काले च भक्खिते तीसु लवित्ते) असितो. (पुमे) ।
पवारणा	पवारणा. (पटिकखेपे कथिताऽज्जेसनाय च) ॥ ५
इन्दखील	(उम्मारे एसिका थम्भे) इन्दखीलो. (मतो थ च) ।
पोत्थक	पोत्थकं. (मकच्चिक्खे गन्थे लेप्पादि-कम्मनि) ॥ ६
धञ्ज	धञ्जं. (सालयादिके वुत्तं) धञ्जो. (पुञ्जवति तिसु) ।
पाणि	पाणि. (हस्थे च सत्ते भू सन्हु ऋणिय मतो) ॥ ७
पीत	(तिसु) पीत. (हलिद्याभे हट्टे च पायिते सिया) ।
व्यूह	व्यूहो. (ऽनिब्बिद्धरच्छायं बलन्यासे गणे मतो) ॥ ८
राग	(लोहितादिन्दिह लोहे च) रागो. (च रञ्जने मतो) ।
पदर	पदरो. (फलके भंगे पवुद्धदरियम्पि च) ॥ ९
सिघाटक	सिघाटकं. (कसेरुस्स फले मग्गसमागमे) ।
एळा	(बहुलायं च खेळन्दिह) एळा (दोसे—)ळ. (—मीरितं) ॥ १०१०
आधार	आधारो. (चाधिकरणे पत्ताधारे लवालके) ।
कार	कारो. (ऽगभेदे सक्कारे सो पुमे बन्धनालये) ॥ ११
करका	करका. (भेषपासाणे) करको. (दुण्डिकाय च) ।
पत्ति	(पापने च पदातिस्सिम गमने) पत्ति. (नारिय) ॥ १२
छिह, रन्ध, विवर, छिहं.	रन्ध. (च) विवर. (सुसिरे दूसनन्दिह च) ।

मुत्त	मुत्ता. (तु मुत्तिके) मुत्तं. (पस्सावे मुञ्चिते तिसु) ॥ १३
वारण	(निसेधे) वारण. (हृत्थीलिङ्गहृत्थीसु) वारणो. ।
दान	दान. (चागे मदे सुद्धे खण्डने लवने खये) ॥ १४
निब्बुती	(मनोतोसे च निब्बाणेऽरथगमे) निब्बुती. (स्थियं) ।
नेगम	नेगमो. (निगमुब्भुते तथा पण्योपजीविनि) ॥ १५
पलास	(हरितस्मिं च पण्णे च) पलासो. (किंसुकदुमे) ।
पकास	पकासो. (पाकटे तीसु आलोक्स्मिं पुमे मतो) ॥ १६
पक्क	पक्कं. (फलमिह तं नासुम्मुखे परिणते तिसु) ।
पिण्ड	पिण्डो. (आजीवने देहे पिण्डने गोळके मतो) ॥ १७
वट्ट	वट्टो. (परिब्वये कम्मादिके सो वट्टुले तिसु)
पटिहार	(पच्चाहारे) पटिहारो. (द्वारे च द्वारपाळके) ॥ १८
भीरु	(नारियं) भीरु. (कथिता भीरुके सा तिलिङ्गिका) ।
विकट	विकटं. (गूथ मुत्तादो) विकटो. (विकते तिसु) ॥ १९
वाम	वाम. (सव्यमिह तं चारु विपरितेसु तीस्वथ) ।
लक्ख	(सख्याभेदे सरव्ये च चिण्हे) लक्ख. (-मुच्चते) ॥ १०२०
सेनी	सेनी. (र्थी समसिप्पनिं गणे चावलियं पि च) ।
चुण्ण	(सुधायं धूलियं) चुण्णो. चुण्णं. (च वासचुण्णके) ॥ २१
जेय्य	(जेतब्बे तिप्पसरथेतिवुद्धे) जेय्यं. (तिसूदितं) ।
मथित	(तक्के तु) मथितं. (होत्याऽलोलिते) मथितो. (तिसु) ॥ २२
अब्भुत	अब्भुतो. (-च्छारिये तीसु पणे चेवा-) ऽब्भुतो. (पुमे) ।
मेचक	मेचको. (पुच्छमूलमिह कण्हे पि मेचको तिसु) ॥ २३
वसवत्ति	वसवत्ति. (पुमे मारे वसवत्तापके तिसु) ।
असुचि	(सभवे चा-) ऽसुचि. (पुमे अमेज्जे तीसु दिस्सति) ॥ २४
अच्छ	अच्छो. (इक्के पुमे वुत्तो पसन्नमिह तिलिङ्गिको) ।
वंक	(बलिसे सेलभेदे च) वंको. (सो कुटिले तिसु) ॥ २५
छव	(कुणपमिह) छवो. (जेय्यो लामके सो तिलिङ्गिको) ।
सकल	(सब्बस्मिं) सकलो. (तीसु अद्धमिह पुरिसे सिया) ॥ २६
उप्पाद	(चन्दग्गाहादिके चवो-) प्पादो. (उप्पत्थियं पि च) ।

पदोस	(पदुस्सने) पदोसो. (च कथितो (संवरीमुखे) ॥ २७
लोहित	(रुधिरे) लोहितं. (वुत्तं रत्तम्हि) लोहितं. (तिसु) ।
मुद्ध	(उत्तमंगे पुमे) मुद्धो. मुद्धो. (मूब्हे तिलिगिको) ॥ २८
विजित	(रट्टम्हि) विजितं. (वुत्तं विजिते) विजितो. (तिसु) ।
परित्त	परित्तं. (तु परित्ताणे) परित्तो. (तिसु अप्पके) ॥ २९
कुम्भण्ड	कुम्भण्डो. (देवभेदे च दिस्सति वल्लिजातियं) ।
पाद	(चतुत्थंसे पदे) पादो (—पच्चन्तसेलरंसिसु) ॥ १०३०
वंग	वंगो. (रोगन्तरे वंगादेसे पुम बहुम्हि च) ।
मुट्ठि	(कम्मारभण्डभेदे च खट्ठके) मुट्ठि. (च द्विसु) ॥ ३१
अम्मण	अम्मणं. (दोनियं चेकादसदोणप्पमाणके) ।
अधिट्टान	अधिट्टितियमाधारे ठाने ऽधिट्टान. (—मुच्चते) ॥ ३२
महेसी	(पुमे) महेसी. (सुगते देवियं नारियं मता) ।
उपसग्ग	(उपद्दवे) उपसग्गो. (दिस्सति पादिके पि च) ॥ ३३
वक्क	वक्कं. (कोट्टासभेदस्मिं) वक्को. (वंके तिसुच्चते) ।
विज्जा	विज्जा. (वेदे च सिप्पे च तिविज्जादो च बुद्धियं) ॥ ३४
एकग्ग	(समाधिस्मिं पुमे—) एकग्गो. (ऽनाकुले वाच्चिलिगिको) ।
पज्ज	पज्जं. (सिलोके) पज्जो. (द्वे) पज्जो. (पादहिते तिसु) ॥ ३५
कतक्क	कतक्को. (रुक्खभेदस्मिं) कतक्को. (कित्तिमे तिसु) ।
अस्सव	(विघेय्ये) अस्सवो. (तीसु पुब्बम्हि पुरिसे सिया) ॥ ३६
खेम	(कल्याणे कथितं) खेमं. (तीसु लद्धत्थ रक्खणे) ।
पयोजन	(अथो नियोजने वुत्तं कारिये पि) पयोजनं. ॥ ३७
अस्सत्थ	अस्सत्थो. (तीसु अस्सास प्पत्ते बोधिदुदुमे पुमे) ।
लुह	(तीसु) लुहो. (कुरूरे च नेसादम्हि पुमे सिया) ॥ ३८
विलग्ग	विलग्गो. (तीसु लग्गस्मिं पुमे मज्झम्हि दिस्सति) ।
अड्ढ	अड्ढो. (स्वनित्थिय भागे धानिस्मिं वाच्चिलिगिको) ॥ ३९
कट्ठ	कट्ठं. (दारुम्हि तं किच्छे गहणे कसिते तिसु) ।
अज्झत्त	(ससन्ताने च विसये गोचरे) ऽज्झत्त. (मुच्चते) ॥ १०४०

लोक	(भुवने च जने) लोको.
सिखी	(मोरे त्वऽग्निग्मिह सो) सिखी ।
सिलोक	सिलोको. (तु यसे पजे)
धव	(रुक्खे तु सामिके) धवो. ॥ ४१
निग्रोध	(वटव्यामेषु) निग्रोधो.
धंक	धको. (तु वायसे वके) ।
वार	वारो. (त्वऽवसराऽहेसु)
पयोधर	(कुचे त्वब्भे) पयोधरो. ॥ ४२
अङ्क	(उच्छंगे लक्खणे चा—)ऽङ्को.
रस्मि	रस्मि (स्थी जुति रज्जुसु) ।
आलोक	(दिट्ठो भासेसु) आलोको.
बुद्ध	बुद्धो. (तु पडिते जिने) ॥ ४३
भानु	(सुरांसुसु पुमे) भानु.
दण्ड	दण्डो (तु मुग्गरे दमे) ।
अनिमिस	(देव मच्छेस्व—)ऽनिमिसो.
पत्थ	पत्थो. (तु मानसानुसु) ॥ ४४
आतंक	आतंको. (रोगनापेषु)
मातंग	मातंगो. (सपचे गजे) ।
मिग	मिगो. (पसु कुरंगेषु)
कोसिय	(उल्लकिन्देसु) कोसियो. ॥ ४५
विग्गह	विग्गहो. (कलहे काये)
पुरिस	पुरिसो. (माणवऽत्तसु)
दायाद	दायादो (बन्धवे पुत्ते)
सीस	(सिरे) सीसं. (ति पुग्मि च) ॥ ४६
कर	(बलिहस्थांसुसु) करो.
द्विज	(दन्ते विप्पेऽण्डजे) द्विजो. ।
वत्त	वत्तं. (पज्जाऽननाऽचारे)
कण	(धञ्जंगे सुखुमे) कणो. ॥ ४७

थम्भ	थम्भो. (थुणा जलत्तेसु)
सूप	सूपो. (कुम्मास व्यञ्जने) ।
गण्ड	गण्डो. (फोटे कपोळ्मिह)
अग्घ	अग्घो. (मूले च पूजने) ॥ ४८
पकार	पकारो. (तुल्यभेदेसु)
सकुन्त	सकुन्तो. (भासपक्खिसु) ।
विधि	(भाग्ये) विधि. (विधाने च)
सायक	(सरे खग्गे च) सायको. ॥ ४९
सारंग	सारंगो (चातके ण्णे)
सत्ति	सत्ती. (तु सर पक्खिसु) ।
पाक	(सेदे) पाको. (विपाकेथ)
गण	(भिक्खुभेदे चये) गणो. ॥ १०५०
रासि	रासि. (पुंजे च मेसादो)
सिन्धव	(अस्से लोणे च) सिन्धवो. ।
पलय	(संबट्टे) पलयो. (नासे)
पूग	पूगो. (कमुक-रासिसु) ॥ ५१
सुघा	(अमते तु) सुघा. (लेपे)
अभिख्या	अभिख्या. (नामरंसिसु) ।
सत्थि	सत्थि. (सामात्थिये सत्थे)
मही	मही. (नज्जन्तरे भुवि) ॥ ५२
उपलद्धि	(जाणे लाभे) उपलद्धि.
पवेणि	पवेणि (कूथवेणिसु.) ।
पवत्ति	पवत्ति. (वुत्ति वात्तासु)
भती	(वेतने भरणे) भती. ।
लीला	लीला. (क्रियाविलासेसु)
पजा	(सत्ते तु अत्तजे) पजा. ॥ ५३
मरियादा	(आचारे चापि) मरियादा.
भूति	भूति (सत्ता समिद्धिसु) ।

तन्दी	(सोप्पे पमादे) तन्दी . (च)
यात्रा	यात्रा. (गमनवृत्तिसु) ॥ ५४
निन्दा	निन्दा. (कुच्छा पवादेसु)
कंगु	कगु. (धञ्जपियंगुसु) ।
सन्ति	*(मोक्खे सिवे समे) सन्ति.
भत्ति	(विभागे) भत्ति. (सेवने) ॥ ५५
कन्ति	(इच्छायं जुतियं) कन्ति.
रति	(रंजने सुरते) रति. ।
वसति	(गेहे) वसति. (वासेथ)
वाहिनी	(नदी सेनासु) वाहिनी. ॥ ५६
नालि	(पस्थे नाले च) नालि. (स्थि)
सामिति	(गणे) सामिति. (संगमे) ।
तण्हा	तण्हा. (लोभे पिपासायं)
वत्तनी	(मग्गवृत्तिसु) वत्तनी. ॥ ६७
नाभि	(पाण्यंगे) नाभि. (चक्कन्ते)
विञ्जत्ति	(याचे) विञ्जत्ति. (आपने) ।
वित्ति	वित्ति. (तोसे वेदनायं)
ठित्ति	(ठाने तु जीविते) ठित्ति. ॥ ५८
वाचि	(तरंगे चान्तरे) वाचि.
धिति	(धारित्ते धारणे) धिति. ।
भू	भू. (भूमियं च भमुके)
सुति	(सद्दे वेदे सवे) सुति. ॥ ५९
गोत्त	गोत्तं. (नामे च वंसेथ)
पुर	(नगरे च घरे) पुरं. ।
ओक	ओकं. (तु निस्सये गेहे)
कुल	कुलं. (तु गोत्तरासिसु) ॥ १०६०
हिरञ्ज	(हेमे वित्ते) हिरञ्जं. (च)
पञ्जाण	पञ्जाणं. (त्वंकबुद्धिसु) ।

अम्बर	(अथा)ऽम्बरं. (च खे वत्थे)
गुग्ह	गुग्हं. (लिंगे रहस्यपि) ॥ ६१
तप	तपो. (धम्मो वते चेव)
किब्बिस	(पापे त्वागुम्हि) किब्बिसं. ।
रतन	रतनं. (माणिसेड्डेसु)
वस्स	वस्सं. (हायन वुड्डिसु) ॥ ६२
वन	वनं. (अरञ्ज वारीसु)
पय	(खीरम्हि तु जले) पयो. ।
अक्खर	अक्खरं. (लिपि मोकखेसु)
मेशुन	मेशुनं. (संगमे रते) ॥ ६३
सोत	सोतं. (कण्णे पयोवेगे)
रिड्ड	रिड्डं. (पापासुभेसु च) ।
आगु	आगु. (पापाऽपराधेसु)
धज	(केतुम्हि विन्हे) धजो. ॥ ६४
गोपुर	गोपुरं. (द्वारमत्ते पि)
मन्दिर	मन्दिरं. (नगरे घरे) ।
	(वाञ्छलिंगा परमितो)
व्यत्त	व्यत्तो. (तु पण्डिते फुटे) ॥ ६५
वल्लभ	वल्लभो. (दयितेऽज्झक्खे)
थूल	(जळे) थूलो. (महत्थपि) ।
भीम	(कुरुरे भेरवे) भीमो.
लोल	लोलो. (तु लोलुपे चले) ॥ ६६
बीमच्छ	बीमच्छो. (विकते भीमे)
मुदु	(कोमलाऽतिखिणे) मुदु. ।
सादु	(इड्डे च मधुरे) सादु.
मधु	(सादुम्हि च पिये) मधु. ॥ ६७
ओदात	(सिते तु सुद्धे) ओदातो.
द्विजिब्ह	द्विजिब्हो. (सूचकाऽहिसु) ।

समत्थ	(सक्के) समत्थो. (सबन्धे)
समत्त	समत्तं. (निद्धिताऽखिले) ॥ ६८
सुद्ध	सुद्धो. (केवलपूतेसु)
जिघञ्ज	जिघञ्जो. (ऽन्ताऽधमेसु च) ।
पोण	पोणो. (पणत-निन्नेसु)
इतर	(अञ्जनीचेसु चे-) तरो. ॥ ६९
सुचि	सुचि. (सुद्धे सिते पूते)
पेसल	पेसलो. (दक्ख चारुसु) ।
अधम	अधमो. (कुच्छित्ते ऊने)
अलिक	(अप्पियेप्य)ऽलिको. (भवे) ॥ १०७०
संकिण्ण	(ब्यापे असुद्धे) संकिण्णो.
भब्ब	भब्बं. (योग्गे च भाविनि) ।
सुखुम	सुखुमो. (अप्पकाऽणुसु)
वुद्ध	वुद्धो. (थेरे च पंडिते) ॥ ७१
भद्द	(सुभे साधुभिह) भद्दो. (थ)
बहु	(त्यादो च विपुले) बहु. ।
धीर	धीरो. (बुधे धितिमन्ते)
वेल्लित	वेल्लितं. (कुटिले धुते) ॥ ७२
विसद	विसदो. (व्यत्त सेतेसु)
तरुण	तरुणो. (तु युवे नवे) ।
योग्ग	योग्गं. (याने, खमे) योग्गो.
पिण्डित	पिण्डितं. (गणिते घने) ॥ ७३
अभिजात	(बुधे)ऽभिजातो. (कुलजे)
महल्लक	(बुद्धोरुसु) महल्लको. ।
कल्याण	कल्याणं. (सुन्दरे चापि)
हिम	हिमो. (तु सतिले पि च) ॥ ७४
चपल	(लोले तु सीधे) चपलो.
उदित	(वुत्ते) उदित. (—सुग्गते) ।

दित्त	(आदित्ते गळ्बिते) दित्तो.
पिड्ड	पिड्ड. (तु चुण्णिते पि च) ॥ ७५
वीत	(विगते वायने) वीतं.
भावित	भावितं. (वड्डिते पि च) ।
भट्ट	(भज्जिते पतिते) भट्टो.
पुट्ट	पुट्टो. (पुच्छित्त पोसिते) ॥ ७६
जात	जातो. (भूते चये) जातं.
पटिभाग	पटिभागो. (समाऽरिसु) ।
सूर	सूरो. (वीरे रवि सूरे)
दुट्ट	दुट्टो. (कुट्टे च दूसिते) ॥ ७७
दिट्ट	दिट्टो. (ऽरिभिहक्खिते दिट्टो)
बालिस	(मूळ्हे पोते च) बालिसो. ।
खेप	(निंदायं खेपने) खेपो.
नियम	नियमो. (निच्छये वते) ॥ ७८
कुस	(सलाकायं) कुसो. (दब्भे)
वय	(बाल्यादो तु खये) वयो. ।
अवलेप	(लेपगब्भेस्व-)ऽवलेपो.
अण्डज	अण्डजो. (मीन पक्खिसु) ॥ ७९
बब्बु	(बिलाळे नकुले) बब्बु.
मन्थ	मन्थो. (मन्थान सत्तुसु) ।
वाल	वालो. (केसेस्सादि लामे)
संघात	संघातो. (घातरासिसु) ॥ १०८०
घोस	(गोपगामे रवे) घोसो.
सूत	सूतो. (सारथि वन्दिसु) ।
माल्य	माल्य. (तु पुण्णे तहाम)
वाह	वाहो. (तु सकटे हये) ॥ ८१
अपचय	(खयेच्चने चा-)ऽपचयो.
काल	कालो. (समय मच्चुसु) ।

तारका	(भे) तारका. (नेत्तमज्जे)
सीमा	सीमा (ऽवाधि थुतीसु च) ॥ ८२
आभोग	आभोगो. (पुण्णतावज्जे-
आलि	स्वा-)-ऽऽलि. (र्थी सखि सेतुसु) ।
दव्ह	(सत्ते थूले तीसु) दव्हो.
लता	लता (साखाय वल्लियं) ॥ ८३
मुत्ति	मुत्ति. (र्थी मोचने मोक्खे)
काय	कायो. (तु देहरासिसु) ।
पुथुज्जन	(नाचे) पुथुज्जनो. (मूळ्हे)
भत्ता	भत्ता. (सामिनि धारके) ॥ ८४
सिखण्ड	(सिखा पिजेसु) सिखण्डो.
पुग्गल	(सत्ते त्वत्तनि) पुग्गलो. ।
सम्बाध	सम्बाधो. (संकटे गुग्हे)
पराभव	(नासे खेपे) पराभवो. ॥ ८५
वच्च	वच्चो. (रूपे करीसे थ)
जुति	जुति. (र्थी कन्ति रंसिसु) ।
लब्भ	लब्भं. (युत्ते च लद्धब्बे)
दल	(खण्डे पण्णे) दलं. (मतं) ॥ ८६
सल्ल	सल्लं. (कण्डे सलाकायं)
धावन	(सुचित्ते) धावनं. (गते) ।
विब्भम	(भन्तत्ते) विब्भमो. (भावे)
मोह	मोहो. (ऽविज्जाय मुच्छने) ॥ ८७
सेद	सेदो. (घम्मज्जले पाके)
गुळ	(गोळ्ळे उच्छुमये) गुळो. ।
सखा	(भित्ते सहाये च) सखा.
विभू	विभू. (निच्चप्पभूसु सो) ॥ ८८
नेत्तिस	(खग्गे वुरुरे) नेत्तिसो.
अमु	(परस्मि चात्र तीस्व-)-ऽमु. ।

कलंक	कलंको. (ऽङ्कापवादेसु)
जनपद	(देसे) जनपदो. (जने) ॥ ८९
गाथा	(पञ्जे) गाथा. (वचीभेदे)
वंस	वंसो. (त्वन्वय वेणुसु) ।
यान	यानं. (रथादौ गमने)
तल	(सरूपस्मिमघो) तलं. ॥ १०९०
मज्ज्ञ	मज्ज्ञो. (विलगो वेमज्ज्ञे)
पुप्फ	पुप्फ. (तु कुसुमोतुसु) ।
सील	सीलं. (सभावे सुव्वते)
पुंगव	पुंगवो. (उसभे वरे) ॥ ९१
अण्ड	(कोसे खगादि बीजे)ऽण्डं.
कुहर	कुहरं. (गब्भरे बिले) ।
खग्ग	(नेत्तिसे गण्डके) खग्गो.
कदम्ब	कदम्बो. (तु दुमे चये) ॥ ९२
रोहिणी	(भे धेनुयं) रोहिणी. (स्थी)
वरंग	वरंगं. (योनियं सिरं) ।
साप	(अक्कोसे सपथे) सापो.
पंक	पंकं. (पापे च कद्दमे) ॥ ९३
भोगि	(भोगवस्युरगे) भोगि.—
इस्सर	स्सरो. (तु सिव सामिसु) ।
विरिय	(बले पभावे) विरियो.
तेज	तेजो. (तेसु च दित्तियं) ॥ ९४
धारा	धारा (सन्तति खग्गं)
वान	वानं. (तण्हाय सिब्बने) ।
खत्ता	खत्ता. (सूते पटिहारे)
वेदना	(वित्ति पीळासु) वेदना. ॥ ९५
मति	(थियं) मति. (—च्छा पब्जासु)
रण	(पापे युद्धे रवे) रणो. ।

लव	लवो. (तु बिन्दु च्छेदेसु)
भुस	(पलापेऽतिसये) भुस. ॥ ९६
बाधा	बाधा. (दुक्खे निसेधे च)
मातिका	(मूलपदे पि) मातिका. ।
स्नेह	• स्नेहो. (तेलेधिकप्पेमे)
आलय	(घराऽपेक्खासु) आलयो. ॥ ९७
केतन	(केतुस्सिं) केतनं. (गेहे)
भूमि	(ठाने) भूमि. (स्थियं भुवि) ।
लेख	लेखो (लेख्ये, राजि) लेखा.
भगवा	(पुज्जे तु) भगवा. (जिने) ॥ ९८
गद	गदा. (सस्थे) गदो. (रोगे)
आसन	(निसज्जा पीठेस्वा-)ऽसनं. ।
तथागत	तथागतो. (जिने सत्ते)
समुस्सय	(चये देहे) समुस्सयो. ॥ ९९
बिल	बिलं. (कोट्टासच्छिद्देसु)
वज्ज	वज्जं (दोसे च भेरियं) ।
अद्धान	(काले दीघञ्जसे-)ऽद्धानं.
सेतु	(आलियं) सेतु. (कारणे) ॥ ११००
ओकास	ओकासो. (कारणे देसे)
सभा	सभा. (गेहे च संसदे) ।
यूप	यूपो. (थम्भे च पासादे)
अयन	(था-)ऽयनं. (गमने पथे) ॥ ११०१
अक्को	अक्को. (रुक्खन्तरे सूरै)
अस्स	अस्सो. (कोणे ह्ये प्यथ) ।
अंस	अंसो. (खन्धे च कोट्टासे)
अच्चि	(जालंऽसुस्व-)ऽच्चि. (नो पुमे) ॥ २
अभाव	(नासासत्तेस्व-)ऽभावो. (थ)
अन्न	अन्न. (मोदन भुत्तिसु) ।

जीव	जिवं. (पाणे जने) जीवो.
घास	घासो. (त्वञ्जे च भक्खने) ॥ ३
अच्छादन	(छदने)ऽच्छादनं. (वत्थे)
निकाय	निकायो. (गेहरासिसु) ।
आमिस	(अन्नादो) आमिसं. (मंसे)
दिक्खा	दिक्खा. (तु यजनेऽच्चने) ॥ ४ ॥
कारिका	(क्रियायं) कारिका. (पज्जे)
केतु	केतु. (तु चिहने घजे) ।-
कुसुम	कुसुमं. (थीरजे पुप्फे)
कवि	(वानरे तु बुधे) कवि. ॥ ५ ॥
ओट्ट	(अधरे खरभे) ओट्टो.
लुट्ट	लुट्टो. (तु लुट्टके पि च) ।
कलुस	कलुसं. (त्वाऽविले पापे)
कलि	(पापे) कलि. (पराजये) ॥ ६
कन्तार	कन्तारो. (वनदुग्गोसु)
चर	चरो. (चारम्हि चंचले) ।
गाम	(जनावासे गणे) गामो.
चम्म	चम्मं. (तु फलके तच्चे) ॥ ७
आमोद	आमोदो. (हास गन्धेसु)
चारु	चारु. (तु कनके पि च) ।
भवन	(सत्तायं) भवन. (गेहे)
छल	(लेसे तु खलित्ते) छलं. ॥ ८
वेर	वेरं. (पापे च पटिधे)
तच्चो	तच्चो. (चम्मनि वक्कले) ।
आरोह	(उच्चेऽधिरोहे) आरोहो.
नेत्त	नेत्तं. (वत्थन्तराऽक्खिसु) ॥ ९
द्वार	(पटिहारे मुखे) द्वारं.
मत	(पेटे जाते) मतो. (तिसु) ।

मास	मासो. (ऽपरन्न .कालेसु)
नग	नगो. (त्वचेळके पि च) ॥ १११०
पटिघ	(दोसे घाते च) पटिघो.
पसु	(मिगादो छकले) पसु. ।
नाम	(अरूपे चाव्हये) नामं.
दर	दरो. (दरथ भीतिसु) ॥ ११
भिकखा	(याचने भोजने) भिकखा.
भर	(भारेस्त्वतिसये) भरो. ।
सुजा	(दाब्बिऽन्दजायासु) सुजा.
अब्भ	(मेधे त्व-)ऽब्भं. (विहायसे) ॥ १२
मोदक	मोदको. (खज्जभेदे पि)
मणि	(मणिके रतने) मणि. ।
मलय	(सेलाऽरामेसु) मलयो.
लक्खण	(सभा वंकेसु) लक्खणं. ॥ १३
गवि	गवि. (सप्पिपम्हि होतव्वे)
सिरो	सिरो. (सेट्टे च मुद्धनि) ।
विवेक	(विचारे पि) विवेको. (थ)
सिखरी	सिखरी. (पव्वते दुमे) ॥ १४
वेग	वेगो. (जवे पवाहे च)
संकु	संकु. (तु खिल हेतुसु) ।
बिन्दु	(निग्गहीते कणे) बिन्दु.
वराह	वराहो. (सूकरे गजे) ॥ १५
अपांग	(नेत्तन्ते चित्तके)ऽपाङ्गं.
सिद्धस्थ	सिद्धस्थो. (सासपे जिने) ।
हार	हारो. (मुत्तागुणे गाहे)
खारक	खारको. (मुकुले रसे) ॥ १६ ॥
अच्चय	अच्चयो. (-ऽतिक्रमे दोसे)
अग, नग	(सेलरुक्खेस्व-)ऽगो. नगो. ।

मत्त	(स्वप्नेऽवधारणे) मत्तं.
अपचित्ती	अपचित्स्थ. (ऽच्चने खये) ॥ १७ ॥
ओतार	(छिद्वावतरणेस्वो-) तारो.
पिता "	(ब्रह्मे च जनके) पिता. ।
पितामह	पितामहो. (ऽय्यके ब्रह्मे)
पोत	पोतो. (नावाय बालके) ॥ १८
सोण	(रुक्खे वण्णे सुणे) सोणो.
दिव	(सग्गे तु गगने) दिवो. ।
वास	(वस्थे गंधे घरे) वासो.
चुल्ल	चुल्लो. (खुद्दे च उद्धने) ॥ १९
कण्ण	कण्णो. (कोणे च सवणे)
माला	माला. (पुप्फे च पन्तियं) ।
भाग	भागो. (भाग्येकदेसेसु)
कुट्ट	कुट्टं. (रोगेऽज्जपालके) ॥ ११२०
सेय्या	सेय्या (सेनासने सेने)
भम	(चुन्दभण्डम्हि च ब्) भमो. ।
अंसु	(वत्थादिलोमे प्यं-) सु. (करे)
निपात	निपातो. (पतने व्यये) ॥ २१
विटप	(सास्वायं) विटपो. (थम्भे)
सत्तु	सत्तु. (खज्जन्तरे दिसे) ।
सामिक	सामिको. (पति अरियेसु)
पट्टान	पट्टानं. (गति हेतुसु) ॥ २२
रंग	(रागे) रंगो. (नच्चट्टाने)
पान	पानं. (पेय्ये च पीतियं) ।
उद्धार	(इणुक्खेपेसु) उद्धारो.
एळक	(उम्मारे) एळको. (अजे) ॥ २३
पहार	पहारो. (पोथने यामे)
सरद	सरदो. (हायनोत्तुसु) ।

तुंब	(कुण्डिकायाऽब्हके) तुंबो.
पलाप	पलापो. (तु मुसम्हि च) २४
कासु	(मता बाटे चये) कासु.
उपनिसा	-पनिसा. (कारणे रहे) ।
कास	कासो. (पोटकिले रोगे)
दास	दोसो. (कोधे गुणेतरे) ॥ २५
अट्ट	(युत्यट्टालट्टितेख-)ऽट्टो.
दव	(कीळायं कानने) दवो. ।
उप्पतन	(उप्पत्तियं चो-) प्ततनं.
उच्यान	उच्यानं. (गमने वने) ॥ २६
वोकार.	वोकारो. (लामके खन्धे)
पाभत	(मूलो पादासु) पाभतं. ।
दसा	दसा. (-ऽवस्था पटन्तेसु)
कारण	कारणं. (घात हेतुसु) ॥ २७
मद	(हस्थिदाने) मदो. (गब्बे)
घट	घटा. (घटन रासिसु) ।
उपहारो	उपहारो. (ऽभिहारे पि)
चयो	चयो. (बन्धन रासिसु) ॥ २८
गंध	गन्धो. (थोके घायनीये)
चागो	चागो. (तु दान हानिसु) ।
पीति	(पाने पमोदे) पीति. (स्थि)
गीवा	(इणे) गीवा. (गले पि च) ॥ २९
पतिट्टा	पतिट्टा. (निस्सये ठाने)
साहस	(बलक्कारे पि) साहसं.
भंगो	भंगो. (भेदे, पटे) भंगं.
छत्त	छत्तं. (तु छवके पि च) ॥ ११३०
भूरि	(जाणे भुवि च) भूरि. (र्थी)
मदन	(अनंगे) मदनो. (कुम्भे) ।

माता	(पमातरि पि) माता (थ)
वेठन	(वेठुण्हीसेसु) वेठनं. ॥ ३१ ॥
मारिस	मारिसो. (तध्दुलीयेऽय्ये)
मोक्ख	मोक्खो. (निब्बान मुत्तिसु) ।
इन्द	इन्दो. (ऽधिपति सक्केस्वा-)
आरम्मण	रम्मणं. (हेतु गोचरे) ॥ ३२ ॥
सण्ठाण	(अंके) सण्ठाण. (-माकारे)
वप्प	(वप्पे) वप्पो. (तटे पि च) ।
सम्मुत्ति	सम्मुत्त्या. (-नुब्बा वोहारे-
अक्खत	स्वथ लाजासु च)ऽक्खत. ॥ ३३
सत्र	सत्र. (यागे सदा दाने)
सोम	सोमो. (तु ओसधिन्दुसु) ।
संघाट	संघाटो. (युग गेहंगे)
खार	खारो. (ऊसे च भस्मनि) ॥ ३४
आताप	आतापो. (विरिये तापे)
ओधि	(भागे सीमाय) ओधि. (च) ॥ ११३५
	॥ अनेकत्थवग्गो ॥

— . ० . —

	(अव्ययं वुच्चते दानि)
चिरकाल ४	चिरस्सं, (तु) चिरं, (तथा) । चिरेन, चिररत्ताय.
सह ४	सह, सद्धि, समं, अमा. ॥ ३६
पुनः पुनः ५	पुनप्पुनं, अभिण्हं, (चा-) ऽसकी. (चा-)ऽभिकखणं, मुह्. ।
वर्जन ५	(वज्जने तु) विना, नाना, अन्तरेन, रिते, पुथु. ॥ ३७
अतिशय ६	अलवं, सुट्ठु, (चा-)ऽतीवा,- (ऽतिसये) किमुत्त, स्व, -ऽति. ।

१४६]

ततियो सामञ्जकण्डो [३, ११३८-११४४

- वितर्क ६ अहो, (तु) किं, किमु, -दाहु,
(विकप्पे) किमुतो, -द. (च) ॥ ३८
- सबोधन १० (अवहाने) भो, अरे, अम्भो,
हम्भो, रे, जे, ऽङ्ग, आवुसो, ।
- पश्वबोधक ६ हे, हरे. (थ) कथं, किंसु,
ननु, कच्चि, नु, किं. (समा) ॥ ६९
- वर्तमानसमय ४ अधुने, -तरही, -दानि,
सम्पति. अञ्जदत्थु, (तु) ।
- निश्चयार्थे ८ तग्घे, (ऽकंसे) ससक्कं, (चा-)
ऽद्धा, कामं, जातु, वे, हवे. ॥ ११४०
- परिच्छेदार्थ वाचक ७ यावता, तावता, याव,
ताव, कित्तावता, (तथा) ।
एत्तावता. (च) कीवे. (ति
परिच्छेदस्थ वाचका) ॥ ४१
- उपमा वाचक १७ यथा, तथा, यथे चे, -चं,
यथानाम, तथाहि, (च) ।
सेय्यथाप्ये, -बमेवं, (वा)
तथेव, (च) तथा पि, (च) ॥ ४२
एवं पि, (च) सेय्यथापि-
नाम, यथरिवा, (ऽपि च) ।
(पटिभागत्थे) यथा च,
विय, तथरिवा. (ऽपि च) ॥ ४३
- स्वय ३ सं, सामं, (च) सय. (चाथ)
- अनुमोदने ६ आम, साहु, लहु, (पि च) ।
ओपायिकं, पतिरूपं,
साध्वेऽव. (सम्पटिच्छने) ॥ ४४
- हेत्वर्थे ६ यं, तं, यतो, ततो, येन,
तेने. (-ति कारणे सियुं) ।

अल्पमात्र ग्रहणे २	(असाकल्ये तु) चन, चि.
निरर्थकार्थे १	(निष्फले तु) मुधा. (भवे) ॥ ४५
अनियत कालार्थे २	कदाचि, जातु. (तुल्या थ)
सर्व प्रकारार्थे ४	सब्बतो, (च) समन्ततो. । परितो, (च) समन्ता. (पि)
मिथ्या वाक्य २	(अथ) मिच्छा, मुसा. (भवे) ॥ ४६
निषेधार्थे ६	(निसेधे) न, अ, नो, माऽलं,
अनियमार्थे ३	नहि. चे (तु) सचे, यादि. ।
अनुकूलार्थे १	(आनुकूल्ये तु) सद्धं. (च)
रात्रि २; दिवा १	रत्तं, दोसो. दिवा. (त्वहे) ॥ ४७
अल्पार्थे ३	ईसं, किञ्चि, मनं. (अप्पे)
अतर्कितार्थे १	सहसा. (तु अतक्किते) ।
अभिमुख ३	पुरे,ऽग्गतो, (तु) पुरतो.
जन्मान्तरे २	पेच्चा,ऽमुत्र. (भवन्तरे) ॥ ४८
विस्मयार्थे २; मौन १	अहो, हि. (विम्हये); तुण्ही.
प्रादुर्भाव २	(तु मोने); (था)ऽऽवि, पातु. (च) ।
तत्क्षणे २	(तं खणे) सज्जु. सपदि.
बलात्कार १	(बलक्कारे) पसय्ह. (च) ॥ ४९
पद पूरणे ६	सुदं, खो, अस्सु, यग्घे, वे, हा (ऽऽदयो पद पूरणे) ।
अन्तरालय ३	अन्तरेन,ऽन्तरा, अन्तो.
निश्चय २	ऽवस्सं, नून, च. (निच्छये) ॥ ११५०
संतोष २	(आनंदे) सं, (च) दिट्ठा. (थ)
विरोध प्रकाश १	(विरोधकथने) ननु. ।
इच्छा प्रकाश १	(कामप्पवेदने) कच्चि.
अस्तु १	(उसूयोपगमे)ऽत्थु. (च) ॥ ५१
अवधारणार्थे १	एवा. (—ऽवधारणे ज्ञेय्यं)
अविपरीतार्थे	यथत्तं, (तु) यथा तथं. ।

अल्पार्थे १; प्रचुरार्थे १	नीचं. (अप्पे); (महत्सु—) च्चं.
पूर्वाणह २	(अथ) पातो, पगे. (समा) ॥ ५२
अनवरत २; बाहुल्य १	(निच्चे) सदा, सनं. पायो. (बाहुल्ये); बाहिर, बही, ।
बहिरर्थे ४	• बहिद्धा, बाहिरा. (बाह्ये)
शीघ्रार्थे १	(सीघे तु) सणिक. (भवे) ॥ ५३
विनाशार्थे १	अस्थं. (अदस्सने); दुट्ठु.
निन्दार्थे १; प्रणामार्थे १	(निन्दायं); (वन्दने) नमो. ।
प्रशंसार्थे २	सम्मा, सुट्ठु. (पसंसाय)
विद्यमानार्थे १	(अथो सत्तायम—)ऽस्थि. (च) ॥ ५४
संध्या १; अद्य १	सायं. (साये—), ऽज्ज. (अत्राहे)
श्वः २	सुवे, (तु) स्वे. (अनागते) ।
परश्व १	(ततो परे) परसुवे.
ह्यः १	हिद्यो. (तु दिवसे गते) ॥ ५५
यत्र ३	यत्थ, यत्र, यहिं. (चाथ)
तत्र ४	तत्थ, तत्र, तहिं, तहं. ।
ऊर्ध्व २	(अथो) उद्धं, (च) उपरि.
अधः २	हेट्ठा. (तु च) अधो. (समा) ॥ ५६
नियोगार्थे २	(चोदने) इंध, हन्दा. (ऽथ)
दूरार्थे ३	आरा, दुरा, (च) आरका ।
असम्मुखा ^१ र्थे २	परम्मुखा, (तु च) रहो.
सम्मुखा ^२ र्थे ३	सम्मुखा, (त्वा—)ऽत्ति, पातु. (च) ॥ ५७
संशयार्थे ३	(संसयत्थम्हि) अप्पेव, अप्पेवनाम, नु. (ति च) ।
निदर्शनार्थे ३	(निदस्सने) इति,—स्थं, (च)
क्लेशे १; विषादे १	एवं. (किच्छे) कथञ्चि. (च) ॥ ५८
प्रत्यक्षे १	हा. (खेदे); सच्चि. (पच्चक्खे)
ध्रुव १	धुवं. (थिरावधारणे) ।

वक्रभावे ३	तिरो, (तु) तिरिय. (चाथ)
कुत्सार्थे २	(कुच्छायं) दुट्टु, कु. (—चते) ॥ ५९
आशीषार्थे १	सुवात्थि. (आसिद्वत्थम्हि)
निन्दार्थे १	(निन्दायं तु) धि. (कथ्यते) ।
कुत्र ७	कुहिञ्चनं, कुहिं, कुत्र, कुत्थ, कत्थ, कहं, क्व. (थ) ॥ ११६०
अत्र ५	इहे—,घा-उत्र, (तु) एत्था,—ऽत्थ.
सर्वत्र २	(अथ) सब्बत्र, सब्बधि. ।
कदाचनं २	कदा, कुदाचनं. (चाथ)
तदा २	तदानि, (च) तदा. (समा) ॥ ६१
प—उपसर्ग	(आदिकम्मे भुसत्थे च सम्भवो तिण्ण तिचिसु । नियोगि-स्सरीयम्पीति दानपूजाऽग्ग सन्तीसु ॥ ६२ दस्सने तप्परे संगे पसंसा गति सुद्धिसु । हिंसा पकारऽन्तोभाव वियोगावयवेसु च ॥ ६३
परा—उपसर्ग	परा.(सद्दो परिहानि परार्जय गतीसु च । भुसत्थे पटिलोमत्थे विक्रमाऽमसनादिसु) ॥ ६४
नि—उपसर्ग	(निस्सेसऽभाव सन्यास भुसत्थ मोकखरासिसु । गेहादेसोपमाहीन— पसाद निग्गताऽच्चये ॥ ६५ दस्सनोसाननिकखन्ता ऽधो भागेस्ववधारणे ।

१५०]

ततियो सामञ्जकण्डो [३, ११६६-११७१

- सामिष्ये बंधने छेका
ऽन्तोभागोऽपरतीसु च ॥ ६६
पातुभावे वियोगे च
निसेधादो) नि. (दिस्सति) ।
नी-उपसर्ग . (अथो नीहरणे चेवा-
ऽवरणादो च) नी. (सिया ॥ ६७
- उ-उपसर्ग (उद्धंगम वियोगऽत्त-
लाभ तित्ति समिद्धिसु ।
पातुभावऽच्चया भाव
पबलत्ते पकासने ।
दक्खग्गतासु कथने
सत्ति मोक्खादिके) उ. (च) ॥ ६८
- दु-उपसर्ग दु. (कुच्छित्तेऽसदत्थेसु
विरूपत्ते प्यऽसोभने ।
सियाऽभावाऽसमिद्धीसु
किच्छेचाऽनन्दनादिके) ॥ ६९
- सं-उपसर्ग सं. (समोधान संखेप
समन्तत्थ समिद्धिसु ।
सम्मा भुस सहऽप्पत्था
ऽभिमुखत्थेसु संगते ।*
पिधाने पभवे पूजा
पुनप्पुन क्रियादिसु) ॥ ११७०
- वि-उपसर्ग (विविधाऽत्तिसयाऽभावे
भुसत्थिस्सरियाऽच्चये ।
वियोगे कलहे पातु-
भावे भासे च कुच्छने ॥ ७१
दूराऽनभिमुखत्थेसु
मोहाऽनवट्ठितीसु च ।

- पधान दक्खता खेदे
सहत्थादो) वि. (दिस्सति) ॥ ७२
- अव-उपसर्ग (वियोगे जानने चाधो-
भावाऽनिच्छय सुद्धिसु ।
ईसदरथे परिभवे
देसब्ब्यापनहानिसु ।
वचो क्रियाय श्रेय्ये च
जाणप्पत्तादिके) अव. ॥ ७३
- अनु-उपसर्ग (पच्छा भुसस्थ सादिस्सा
ऽनुपच्छिन्नाऽनुवत्तिसु ।
हीने च ततियत्था धो-
भावेस्वनुगते हिते ।
देसे लक्खण वीच्छेत्थ-
म्भूत भागादिके) अनु. ॥ ७४
- परि-उपसर्ग (समन्तत्थे परिच्छेदे
पूजालिगनवज्जने ।
दोसक्खाने निवासना-
ऽवब्बाऽऽघारेसु भोजने ।
सोक ब्यापन तत्त्वेसु
लक्खणादो सिया) परि. ॥ ७५
- अभि-उपसर्ग (आभिमुख्यविसिट्ठुद्ध-
कम्म सारुप्प वुद्धिसु ।
पूजाऽधिककुलाऽसच्च
लक्खणादिम्हि चाप्य-) ऽभि. ॥ ७६
- अधि-उपसर्ग (अधिकिस्सर पाठाऽधि,
ठान पापुणनेस्व-) ऽधि. ।
(निच्छये चोपरित्ताऽधि-
भवने च विसेसने) ॥ ७७

१५२]

ततियो सामञ्जकण्डो [३, ११७८-११८३

- पति-उपसर्ग (पतिदान निसंधेसु
वामाऽऽदान निवत्तिसु ।
सादिस्से पटिनिधिम्हि
आभिमुख्य गतीसु च ॥ ७८
पतिबोधे पतिगते
तथा पुन क्रियाय च ।
संभावने पटिच्छत्थे)
पती. (ति लक्खणादिके) ।
सु-उपसर्ग सु. (सोभने सुखे सम्मा
भुस सुट्ठु समिद्धिसु) ॥ ७९
- आ-उपसर्ग (आभिमुख्य समीपादि-
कम्माऽलिंगन पत्तिसु ।
मरियादुद्धकम्मिच्छा
बन्धनाऽभिविधीसु) आ. ॥ ११८०
निवासऽब्धान गहण
किच्छेऽसत्थ निवत्तिसु ।
अप्पसादाऽसि सरण
पतिट्ठा विम्हयादिसु) ॥ ८१
- अति-उपसर्ग (अन्तोभावभुसत्थाऽति-
सय पूजास्वतिक्रमे ।
भूतभावे पसंसायं
दक्कहत्थादो सिया) अति. ॥ ८२
- अपि-उपसर्ग (संभावने च गरहा
ऽपेक्खासु च समुच्चये ।
पब्हे संचरणे चैव
आसंसत्थे) अपी.- (रितं) ॥ ८३
- अप-उपसर्ग (निद्देसे वज्जने पूजा
ऽपगते वारणे पि च ।

- उप-उपसर्ग
 पदस्मने च गरहा
 चोरिकादो मिया) अप. ॥ ८४ ॥
 (समीप पूजा यादिस्से
 दोसक्खानेपपत्तिमु ।
 भुसत्थापगमाऽधिक्य
 पुब्बकम्म निवत्तिमु ।
 गग्हाकारोऽपरित्तेमु)
 उप. (इत्थनसनादिके) ॥ ८५ ॥
- एव-उपसर्ग
 एव, (निदम्सनाऽकारो-
 पमासु सपहसने ।
 उपदेसे च वचन-
 पटिग्गाहेऽवधारणे ।
 गरहायेदमत्थे च
 परिमाणे च पुच्छने) ॥ ८६ ॥
 (समुच्चये समाहारे-
 ऽन्नाच्चये चतरातरे ।
 पदपूरणमत्ते च)
 च. (महो अवधारणे) ॥ ८७ ॥
- इति-निपात
 इति. (हेतु पकारेसु
 आदिभिह चावधारणे ।
 निदम्सने पदत्थस्म
 विपल्लासे समापने) ॥ ८८ ॥
- वा-निपात
 (समुच्चये चोपमाय
 संसये पदपूरणे ।
 ववत्थितविभासायं)
 वा. (-वस्सग्गे विकप्पने) ॥ ८९ ॥
- अल-निपात
 (भूसणे वारणे चा-) ऽलं
- अथो-अथ-निपात
 (वुच्चने.परियत्तियं) ।
 अथो-ऽथा. (-नन्तरारम्भ

	पञ्हेसु पदपूरणे) ॥ ११९० ॥
अपिनाम-निपात	(पससा गरहा नञ्जा स्वीकारादो)ऽपि नाम. (-थ) ।
नून-निपात	(निच्छये चाऽनुमानास्म मिया) नून. (वितक्कने) ॥ ९१ ॥
ननु-निपात	(पृच्छाऽवधारणाऽनुञ्जा सान्त्वनाऽऽल्पने) ननू ।
वन-निपात	वने (-कस दया हास खेदालपन विम्हये) ॥ ९२ ॥
हन्द-निपात	(वाक्यारम्भ विमादेसु हन्द. (हासेऽनुकम्पने) ।
याव, ताव-निपात	याव. (तु) ताव. (साकल्य माणाऽवध्यवधारणे) ॥ ९३ ॥
पुरत्थ-निपात	(पाच्चि पुरागतो त्थेसु) पुरत्थो. (पठमेप्यथ) ।
पुरा-निपात	(पबन्धे च चिरातीने निकटागामिके) पुरा. ॥ ९४ ॥
खल्ल-निपात	(निसेधे वाक्यालंकारा- ऽवधारणपसिद्धिसु ।
अभितो-निपात	स्वरुवा; -सन्ने तु) अभितो. (भिमुखोभयतो दिक्के) ॥ ९५ ॥
काम-निपात	कामं. (यद्यपि सहत्थे एकसत्थे च दिस्सति) ।
पन-निपात	(अथो) पन (विसेसम्मि तथेव पदपूरणे) ॥ ९६ ॥
हि-निपात	हि. (कारणे विसेसाव- धारणे पदपूरणे) ।
तु-निपात	तु. (हेतु वज्जे तत्थाथ)
कु निपात	कु- (पापेऽसत्थदु च्छने) ॥ ९७ ॥

नु-निपात	नु. (ससये च पञ्हे थ)
नाना-निपात	नाना (नेकस्थ वज्जने) ।
क्वि-निपात	क्वि. (तु पुच्छा जिगुच्छामु)
कं-निपात	क. (तु वारिंहि मुद्धनि) ॥ १९८ ॥
अमा-निपात	अमा (मह समीपे थ ;
पुत-निपात	(भेदे अप्पठमे) पुन
क्विर-निपात	क्विरा. (नुस्सवारुचिमु)
उदा-निपात	उदा. (-ऽप्यत्थे विकप्पने) ॥ ९९ ॥
पच्छा-निपात	(पतीचि चरिमे) पच्छा.
सामि-निपात	सामि- (वद्धे जिगुच्छने) ।
पातु-निपास	(पकासे सभव) पातु.
मिथो-निपात	(अञ्जोञ्जे तु रहे) मिथो. ॥ १२०० ॥
हा-निपात	हा. (खेदे सोकदुक्खेसु)
अहह-निपात	(खेदेत्व-ऽहह (विम्हये) ।
धि-निपात	(हिंसापने) धि. (निदाय)
तिरो-निपात	(पिघाने तिरिय) तिरो. ॥ १ ॥
	तून- त्वान-तवे-त्वा-तु-
	धा-सो-था-क्खत्तु- (मेक्क) ।
	तो-थ-त्र-हिञ्चनं-हिं-हं-
	धि-ह-हि-धुना-रहि- ॥ २ ॥
	दानि-वो-दाचनं-दा-ज्ज-
	थ-थत्ता-ज्ज-ज्जू- (आढयो ।
	समासो चाऽव्ययीभावो
	यादेसो चाऽव्यय भवे) ॥ १२०३ ॥
	॥ अव्ययवग्गो ॥
	सामञ्जकण्डो ततियो ॥

अभिधानपदीपिकासमत्ता ।



कस्तुसंदम्भनादिगाथा

सगकण्डो च भृकण्डो तथा सामञ्जकण्डो ति ।
 कण्डस्तयान्विता एसा अभिदानप्पदीपिका ॥ १ ॥
 त्रिदिवे महिय भुजगावसये सकलत्थसमव्हयदीपनीय ।
 इह धो कुसलो मतिमा म नरो पट्टु होति महासुनिनो वचने ॥ २ ॥
 परकमभुजो नाम भूपालो गुणभुसनो ।
 लकायमासि तेजस्सी जयी केसरिविक्रमो ॥ ३ ॥
 त्रिद्विन्नचिरामि भिक्खुसधन्निकाय —
 तथस्मिन्न कारोसिं सम्मा समग्गे ।
 सदेह व निच्चादरो दीघकाल ।
 महग्घेहि रक्खेसि यो पच्चयेहि ॥ ४ ॥
 येन लका विहारेहि गामाराभ पुरीहि च ।
 क्कित्तिया विय सङ्घाधिकता खेत्तेहि वापीहि ॥ ५ ॥
 यस्सासाधारण पत्ता—नुग्गह सव्वकामदं ।
 अहंपि गन्थकारत्त पत्तो विबुधगोचर ॥ ६ ॥
 कारिते तेन पासादगोपुरादिविभृसिते ।
 म्भगकण्डे व तत्तो यामयासिंम पटिन्निसिन्धे ॥ ७ ॥
 महाजेतवनांख्यमिह विहार साधुसम्मते ।
 खरोगामसमूहमिह वसता सन्तवुत्तिना ॥ ८ ॥
 म्भम्मट्टितिकामेन मोग्गल्लानेन धीमता ।
 अरेन रचिता एसा अभिदानप्पदीपिका ॥

॥ एकवखरकोस ॥

—००—

[नमो बुद्धाय ।]

एकन्तसारदं सेट्टं वन्देकन्तगुणाकरं ।
एकवखरादिना धम्मं देसितारं जिनम्बुधिं ॥ १ ॥
विमुत्तकरसं धम्मं, वन्देकजिनसभवं ।
एकन्तपूजित तेन मुनिनादिच्चवन्धुना ॥ २ ॥
एकन्तपुञ्जखेत्तगं एकन्तसारसंभव ।
एकन्तविचिनं संघ वन्देकगुणसागरं ॥ ३ ॥
संगीता वण्णिता कता गन्थन्तरादिचक्रिका ।
आरूढ्हा पोत्थकं येपि गारवो गरवो च मे ॥ ४ ॥
वन्दाहं सिरसा सेट्टे सद्धम्मवंसपालके ।
यावज्ज सोपकारे ते साधुजनममायिते ॥ ५ ॥
इच्चेकन्तविहितस्स पणामस्सानुभावतो ।
हतन्तरायो सब्बत्थ हुत्वाहं सुद्धचेतसा ॥ ६ ॥
दुब्बिञ्जेय्यमलिताय सक्कताय निरुत्तिया ।
पोराणेकवखरकोसे रचितं किञ्चि मत्तकं ॥ ७ ॥
पालियट्टकथादीन वण्णने वाचके पि सो ।
सासने गरु सेट्टानं नत्थं साधेति सब्बसो ॥ ८ ॥
भासन्तरं ततो हित्वा पालियुत्तकतादिय ।
जिनपाठादिके सन्तं विचिन्येकवखर तथा ॥ ९ ॥
सम्पुण्णेकवखरकोस सुद्धसज्जनगोचरं ।
सुद्धसुमातिदातार कुमती धसकं वरं ॥ १० ॥
सासने खे रविन्दूव जाणालोककरं परं ।
विराचिस्समह दानि सासनत्थम्महेसिनो ॥ ११ ॥
निस्साय गरुवरान मतं विबुद्धिवण्णित ।
जिनपाठादिके साधु ओगाहेत्वा यथावल ॥ १२ ॥

- अ बुद्धिद तब्भावसदिस निसेधञ्जप्पके रजे ।
निन्दा विरुद्ध विरह सुञ्जे अ पदपूरणे ॥ १३ ॥
- आ ईसानुसत्यत्थे कोधे मुदङ्ग पदपूरणे ।
निपातभूतो आ सहो भवतीति पकित्तितो ॥ १४ ॥
आभिमुखसमीपादि कम्मालिगन पत्तिसु ।
मरियादुद्धगनिच्छा बन्धनाभिविधीसु आ ।
निवासव्हान गहण पेसनादो च दिस्सति ॥ १५ ॥
- इ इ कामे अतिक्रमे च अज्जेसने च दिस्सति ।
पवत्ते गमने पत्ते आगते च सज्जायने ॥ १६ ॥
- ई ई लक्खी पेम वाक्येसु, उ सिधे दुक्खलाभके ।
निसेधे रोगमुत्ते च पड्डाने सभवुग्गते ॥ १७ ॥
उद्धगमवियोगत्त लाभतित्तिसमिद्धिसु ।
पातुभावच्चयाभाव पबलत्ते पकासने ।
दक्खगतासु कथने सत्तिमोक्खादिकेसु च ॥ १८ ॥
- ऊ, ए ऊ पुच्छाय दुस्सोधिते, ए कारो तु अजे भवे ।
ओ ओ पणवेनुमत्यत्थे बह्व विण्हु महिस्सरे ॥ १९ ॥
- क को बह्वत्तानिलक्कगि मोरपुमेसु भूमियं ।
कं सुखे च जले सीसे को पकासे तिलिङ्गिको ॥ २० ॥
- किं निंदा नियम पुच्छासु निप्फले सम्पटिच्छने ।
सब्बनामिकपद कि जलजे सदिसे तु किं ॥ २१ ॥
- कि कि तु हिंसा विकिणोसु; कु के सद्दे पकित्तिता ।
कु कु भूमि पाप सत्थेसु कुच्छित्ते अप्पके वयय ॥ २२ ॥
- ख खभिन्द्रिये सुखे सग्गे सुञ्जाकासे च विवरे ।
निग्गहत्तन्तं पण्डक लिंगं खं ति पदं मतं ॥ २३ ॥
- गां गो गोणे थि पुमे सेसे पुमिन्द्रिये जले करे ।
सग्गे वजिर वाचायं भूम्य जाणे च सूरिये ॥ २४ ॥
गातरा खन्धे गन्धब्बे चन्दे दुक्खे सगायने ।
सूरस्सति दिसायं च गो सहो समुदीरेतो ॥ २५ ॥
- गु; ग गु सहुग्गमे करीस उस्सग्गे, गो तुच्चारणे ।

घ; घा	घो घण्टी सा पञ्चयेसु घा किंकिणियमुच्चते ॥ २६ ॥
घ; घा-धातु	घो कारासहने रस्थ घायनवेदनेसु घा ।
घि; घु	घि गत्यक्खपने घु तु सहैभिगमने भव ॥ २७ ॥
	वुत्तेप्येकक्खरकोसे पोरणे डस्सस्थे निध ।
	वुत्ता सन्ता पाळियट्ट-कथादीमुत्थभेदक्का ॥ २८ ॥
	कवग्गमोळि अलिनं सेवित पादपंकज ।
	किन्दातिकिन्दाकिन्दस्स मुनिसेट्टस्स सासने ॥ २९ ॥
	कवग्गपञ्चेकस्थानं निच्छयं सारसंभव ।
	सद्धाजाणादयोपेता सज्जना मोदयन्तु नो ॥ ३० ॥
	। कवग्गं निट्ठितं ।

—०—

च	चन्द चोर निम्मलेसु चो ततिमेसु च मतं ।
	कारिये कारिनोत्थस्स पदिस्सति पयोगतो ॥ ३१ ॥
चि	चि चये चियने धंसे पगुणुच्चिनने तथा ।
चु	वड्ढने चु तु वचने पदिस्सति पयोगतो ॥ ३२ ॥
च-निपात	समुच्चये ब्यतिरेके विकप्पस्थावधारणे ।
	वाक्यारम्भानुकड्ढने पदपूरे च दिस्सति ।
चे-निपात	संसयस्थे च निपातो चे कारोति पकित्तितो ॥ ३३ ॥
छ	छो पञ्चये कारिये च छेदने आहु रुक्किहया ।
छा; छि	छा तु खुद्दा पिपासासु छि दित्ति सित निच्छये ।
छु	पटिच्छेत्ते छेदने च छु तिनत्त हीण छेदने ॥ ३४ ॥
ज; जि	जो जेतरी कारिये च वेगिते ज्याभिवेजितो ।
जु	जये पराजये जु तु थेय्य दित्ति गतीसु च ॥ ३५ ॥
जे	जे खये जेतु सामीन दासीनामन्तणे भवे ।
ज्ञ	सज्झायं च ज्ञो वात्यस्थ नट्ट गतिरिचापरे ॥ ३६ ॥
ज्ञे	ज्ञे तु उज्झानड्यहने जाणादित्तिञ्चित्तसु च ।
	सज्झायोपनिज्झानेसु वेदितब्बा विभाविना ॥ ३७ ॥
ञ	ञकारो घोररवेत्थ पञ्चयेण्यस्सकारिये ।
आ	आ त्वावधारणे जाणे सञ्जाणे च विजानने ।

मारणे तोसने चापि निसे निसामने तथा ॥ ३८ ॥
 चक्कातिचक्कचक्किन्द चक्कराजसमंगिनो ।
 चक्कसेट्टे चवग्गत्थे निच्छयं सारंसंभवं ।
 सद्धाजाणादयोपेता सज्जना मोदयन्तु नो ॥ ३९ ॥
 । चवग्गं निट्ठितं ।

—०—

ट टो खे ट तु पुथव्यं कुरकोटे पकित्तितं ।
 टि टी तु पक्खन्दने रत्थ गमणे तिकखणे तथा ॥ ४० ॥
 कम्मञ्जे च सिया दक्खे ब्यत्ते अच्छादने पि च ।
 टु ट्वाभिपीळने धसे विरूहे च पकित्तिता ॥ ४१ ॥
 ठ महारवे हरे सुञ्जे चंदविम्बे च ठो सिया ।
 ठाम्हि धातुम्हि च तस्स कारिये ठा पकित्तिता ॥ ४२ ॥
 ठा-धातु ठा तु रूप्पज्जने ठानु ठानु पट्टान सन्तिसु ।
 खायेन गत्यत्थे सेवे भवतीती पकित्तिता ॥ ४३ ॥
 ड संकरे तास सहेसु डकारो समुदीरितो ।
 डि डी तु पविसना कास गमने वत्तते तथा ॥ ४४ ॥
 उपहासे सिया हिंसे आदाने च यथारहं ।
 ढ ढक्क निग्गुणसहेसु ढकारो समुदीरितो ॥ ४५ ॥
 ढि ढी तु मुयहनत्थे होति जानितब्बा विभाविना ।
 ण आणास्मिं निग्गताम्हि च णकारो समुदीरितो ॥ ४६ ॥
 तिलोकमुद्धिभूतस्स मुनि मुद्धिन्द मुद्धिनो ।
 मुनिनो सासने सेय्य टादिवग्ग मुघाजनं ॥ ४७ ॥
 नानत्थनिच्छय सारं सद्धम्मसारमेसिनो ।
 पसन्नचित्ता सब्बे पि निसामयथ साधवो ॥ ४८ ॥
 । टवग्गं निट्ठितं ।

—०—

त चोर सिंगाल वालेसु पच्चये सब्बनामिके ।
 ता तकारो, ता तु धातुम्हि पच्चये सब्बनामिके ॥ ४९ ॥
 ति ति तु धातुम्हि पच्चये सख्याय च पकित्तिता ।

तु	तुकारो पञ्चये व्यये पवत्तति यथारहं ॥ ५० ॥
ते	पञ्चये उपयोगे च करणे सपदानिये ।
तो	सामिम्हि चाति ते सहो पञ्चस्वस्थेसु दिस्सति ॥ ५१ ॥
तं	पञ्चम्यस्थे पञ्चयग्हि तोकारो समुदीरितो ।
ता; ति-धातु	उपयोगे च तसहो द्वयजोति पक्कित्तितो ॥ ५२ ॥
तु-निपात	ता तु पालनस्थे तितु छेदनस्थे पक्कित्तितो ।
थ	भेदावधारणे कंसे पूरणस्थे व्ययं तु तु ॥ ५३ ॥
था	मगले भयताणे च गिरिम्हि पञ्चयग्हि च ।
थी; थु	चतुस्वेतेसु अस्थेसु थकारो समुदीरितो ॥ ५४ ॥
थं	था पञ्चये पकारेचाकारे कोट्टासस्थे रपि ।
थु; थे-धातु	थी त्विस्थियं थुकारो तु निब्बत्ते पञ्चये रपि ॥ ५५ ॥
दा	थ पञ्चये तातिथस्थे पकारस्थे च दिस्सति ।
दा-धातु	थु तु धातुम्हि थुतिम्हि थे सहो संघाते रपि ॥ ५६ ॥
दि-दु	दा कलत्तम्हि धातुम्हि. दानादाने च खण्डने ।
दे	समादाने हव्यदाने कुगते निद्दसुज्जने ॥ ५७ ॥
दु-उपसग्ग	दी तु खये दुक्कटाम्हि दु तु गतिम्हि पीळने ।
धा	दे तु पालनस्थे होति वेदितब्बा विभाविना ॥ ५८ ॥
धी-धु धे	दु कुच्छित्तिसप्पस्थेसु विरूपस्थे प्यसोभने ।
धा-धातु	सीलाभावासमिद्धीसु किच्छे चानन्दनादिके ॥ ५९ ॥
धू-धा	बन्धने च धनेसेच धातरि धा पक्कित्तिता ।
धे-धा-धि-निपा	धी मत्थं धु तु भारेसु धे वेसे चिन्तने सिया ॥ ६० ॥
न	धा धारणे करभास नासारोपन सन्धिंसु ।
ना	पिदहने निदाने च सहहनुद्दिसे सिया ॥ ६१ ॥
नि	धू तु गति थेरीयेसु कम्पने च निद्धमने ।
	पप्पोटे धंसने धोवे आतुररवने रपि ।
	धे-धा-धि-निपा० धे पाने धि निपातो तु गरहस्थे पक्कित्तितो ॥ ६२ ॥
	नकारो सुगते बधे सम्पुण्णे तस्स कारिये ।
	नापञ्चये विभक्तिम्हि पुमे. नी नेतरि भवे ॥ ६३ ॥
	नि धातुम्हि उपसग्गे पादिस्सति पयोगतो ।

नु	नु श्रुत्य. नो तु नावाय नोसद्दो अह्नजो पन ॥ ६४ ॥
नो	पञ्चये उपयोगे च कारणे सपदानिये । तथा निपातमत्तम्हि नो सद्दो संपवत्तति ॥ ६५ ॥
नि-धातु	नि नये दमने नासे कस्सने पवत्ते शपि । निदिस्सने नमनेपि पवत्तति यथारहं ॥ ६६ ॥
नु-धा.नु-निपात	नू तु श्रुतियमव्ययं पञ्हे संसयेरित ।
न-निपात	पटिसेधो पमाणे च निपातो समुदीरितो ॥ ६७ ॥
न-निपात	नामत्थे नं ति निपातो पदिस्सति पयोगतो ।
नि-उपसग्ग	निरेसेसा भावसन्न्यासभूसत्थमोकखरासिसु ॥ ६८ ॥ गेहादेसोपमाहीन पसाद निग्गतञ्चये । दस्सनोसान निक्खन्ताधोभागोस्ववधारणे ॥ ६९ ॥ समीपे बन्धने छेकान्तोभागो परतीसु च । पातुभावे वियोगे च निसेधादिम्हि दिस्सति ।
नी	अथो नीहरणे चेवावरणादो च नी सिया ॥ ७० ॥ दन्तातिदन्तिन्दविराजितस्स तादिन्दतादी गुणमण्डितस्स । इन्दातिइन्दिन्दमुनिस्सरस्स चक्कातिचक्किन्दवरेसु सोभे ॥ ७१ ॥ मुनिन्ददन्तावरसभवान नोसानतादीनमेककखरान । भेदत्थदीपो जालितो मयेवं धीरक्खि निक्खन्तु तद्दीपसारी ॥ ७२ ॥ । तवग्गं निद्धितं ।

—०—

प	वातुण्हे परमत्थे पो रोगे त्रिसे अपायके ।
पा	हिरि कोपीन पंकेसु पा तु वाते च पितरि ॥ ७३ ॥
पि, पु	पि भत्तरि कलत्तम्हि पु करीसम्हि निरये ।
पा-पि-धातु	पा तु पाना वने पत्ते पूरणे पि तु तप्पने ॥ ७४ ॥
पू-धातु	कन्तुण्हतद्धि. पु धातु सोधनोनत गमने ।
पे	पे तु गति सोसनाम्हि वुड्ढियञ्च पदिस्सति ॥ ७५ ॥
प-उपसग्ग	दस्सने तप्परे सेगे पसंसा गतिसुद्धिसु । हिंसा पकारन्तो भागे वियोगावयवेसु पो । भूसत्थे पभवे सुञ्जे पसत्ते पत्थनादिसु ॥ ७६ ॥

फ	यञ्जसाधनवातेसु तिवखोत्ते फुक्कते च फो ।
फा	निष्फलवचने पस्स कारिये. फा तु धातुयं ॥ ७७ ॥
फि	फा फालेड्डने. फि तु उण्णते गमने तथा ।
फु	फू तु फोटे पदिस्सति तत्थ तत्थ पयोगतो ॥ ७८ ॥
ब	नाग सत्थ द्वन्द्वे वस्स भस्सापि कारिये घैटे ।
बा; ब्रु	बो. बा तु कारिये द्विस्स ब्रू ब्रूधातुम्हि ब्यत्तियं ॥ ७९ ॥
भ	भो भिगे छन्दगणे च सम्बोधे. भा तु जुतिय ।
भा- भ	धातु दित्तिम्हि स्वायने भतारे. भि तु धातुयं ॥ ८० ॥
भि	भायने भू तु धातुम्हि पत्ते भूसत्थवड्डने ।
भू	पातुभावे निष्फन्ने चाभिमहे नुभवे रपि ॥ ८१ ॥
म	परिसा पायसिवेसु विभत्तिपच्चयेसु च ।
	छन्दगणे अंधकारे निग्गहीतस्स कारिये ॥ ८२ ॥
	मकारव्यञ्जने चैव मकारो समुदीरितो ।
मा	मा इन्दुमास धातुसु मा मातु भिंग सिरिसु ॥ ८३ ॥
	मानने अब्यये चाहु पटिसैधे तदाव्ययं ।
मं	म तु मानस्स कारिये मं अम्हजन्ति सम्मतं ॥ ८४ ॥
मि	मि तु धातुविभत्तीसु पच्चये हिंसने तथा ।
	अन्तो पक्खिपने चैव पवत्तति यथारहं ॥ ८५ ॥
मे	अम्हजो मे सहो अय्यो विञ्जुना नयदास्सिना ।
मु	मु धातुयं बन्धने च जानने समन्नने रपि ।
मे-धातु	मे धातु पटिदाने च आदाने च यथारहं ॥ ८६ ॥
	पामोक्खधातादि नरा नरिन्द मोलिड्ड पादम्बुज जेनचक्के ।
	मोसानपादानं खरानमत्थ नानत्थदीपो रत्तितो मयेव ॥ ८७ ॥
	मोहन्धकारविधसुं कविसेट्ठपेय्यं सोत्तूनमत्थ विपुलप्पभवं सुखीरं ।
	आणातिआण पटिभावकरं सुर्चार धारेथ तं त्वविरत सहितं सुधीरा ॥ ८८ ॥
	अत्थभेदं जानमेतं आणचक्खु विसोधनं ।
	मोहक्खि पटलद्धारिं अनुयुञ्जे सदा सतो ॥ ८९ ॥

। पवग्गं निद्धितं ।

	पंच पंचक्खरवन्त वग्गानं दास्सितो नयो । भेदस्थो वुच्चते साधु अवग्गान नयोधुना ॥ ९० ॥
य	याने यातरि चायुम्हि कित्तिसद्दे च थोमने । पच्चये आगमे यो हु एतदन्तस्सापि कारिये ॥ ९१ ॥ सब्बनामे व्यञ्जने च छन्दगणे यथारहं ।
या	या तु धातुम्हि नादीनं कारिये सब्बनामिको ॥ ९२ ॥ यात्राय चाहु चागे च गति पापुणनेसु च ।
यु यो र	यु तु धातुम्हि पच्चये गतियं मिस्सनम्हि च विभत्तियन्तु योकारो पवत्ति यथारहं ॥ ९३ ॥ कामानने अग्गिम्हि रो छन्दगणे पि पच्चये । आगमे व्यञ्जने चैव पदिस्सति पयोगतो ॥ ९४ ॥
रा रि	रा तु सोण्णे धने सद्दो आदाने धातुयं पि च । रि तु गति धातुयं च एवादिकारिये भमे ॥ ९५ ॥
रु; रू रे रो ल	रु धातुयं गतिसद्दे रू सद्दे भयपच्चये । रे सद्दे धातुयं लगे विभत्तियमुदीरित । रोकारो पच्चये मतो पदिस्सति पयोगतो ॥ ९६ ॥ पच्चये आगमे लो तु निग्गहीतस्स कारिये । रकार दकारानं च कारिये देवराजिनि ॥ ९७ ॥ चन्दगणे व्यञ्जने च लकार मालुतेसु च ।
ला लि लु व	ला धातुयं आदाने च पवत्ते गतिय रपि ॥ ९८ ॥ लि च्छन्नालिगने नासे रञ्जना लयने, लु तु । छेदने वायने चापि पवत्ति समुदीरितो ॥ ९९ ॥ चित्त मालुत नागेषु पच्चये व्यञ्जने च वो ।
वा	कारिये ओट्टु दन्तानं मानमाकारिये रपि । लकारिया गमेचापि पदिस्सति पयोगतो ॥ १०० ॥ वा तु धातुनिपातेसु चण्डिम्हि पस्स कारिये । गति गंधन समेषु आदाने पवत्ते रपि ॥ १०१ ॥ समुच्चये चोपमायं ससये पदपूरणे । ववत्थित विभासायं वस्सग्गे च विकप्पने ॥ १०२ ॥

वि	वि तु धातुपसगोसु पक्खिपक्खन्दनेसु च ।
वि-धातु	संसिब्बने विनासायं पदिस्सति पयोगतो ॥ १०३ ॥
वि-उपसग	विविधातिसयाभावे भूसत्थीस्सरियाच्चये । वियोगे कलहे पातुभावे भासे च कुच्छने ॥ १०४ ॥ दूरानभिमुखत्थेसु मोहानवट्ठित्तिसु च । पधान दक्खता खेद सहत्थादो च दिस्सति ॥ १०५ ॥
वु	वु धातुय निब्बुतिम्हि संवरे, वे तु धातुयं ।
वे	तन्तवाये व्हये कंसे पदपूरे ब्यय मत ॥ १०६ ॥
वो	पच्चये उपयोगे च करणे संपदानिये । सामिस्स वचने चैव तथैव पदपूरणे ।
व्हे-व्हो	वे वो तु कारिये वोस्स, व्हे व्हो रुयातविभत्तियं ॥ १०७ ॥
स	सह समान पसत्थ सन्ततमानं कारिये । पच्चये ब्यञ्जने अत्तनिये सोत्तनि बंधवे ॥ १०८ ॥
सा	खेत्ते च रक्खसे, सा तु सोणे सत्थरि धातुयं । आदेस सिरि विभत्ति भरियायं पक्कित्तितो ॥ १०९ ॥
सा-धातु	सामत्थे तनुकरणे पाके, सि तु विभत्तियं ।
सि	पच्चये धातुय सेवे सयबंधन छेदने ॥ ११० ॥ गतियं रूहणे सी ति सद्दे पवत्तनेरपि ।
सु	सु धातुयं विभत्तिम्हि निपातूपसगोसु च ॥ १११ ॥
सु-धातु	सवनाभिसवे पाके हिंसगब्भविमोचने । गतिसंदन तिन्तोपचित विस्सुत योजने ॥ ११२ ॥ सोत विञ्जाण तद्द्वारानुसार विञ्जाणेरपि । नु सहत्थे च सीघत्थे सिया सुंदरत्थे रपि ॥ ११३ ॥
सु-उपसग	सोभने च सुखे सम्मा भुस सुट्ठु समिद्धिसु ।
से	से त्वागमे विभत्तिम्हि धातुयं गतियं पचे ॥ ११४ ॥
सो	सो तु पच्चये नास्मानं कारिये भाग तस्सत्थे ।
सं	सं तु हितसुखे साधुजने अरियपुग्गले ॥ ११५ ॥ कारिये नास्मिन्नं सम्हि निब्बानेति पक्कित्तितो । स समोधान संखेप समन्तत्थसमिद्धिसु ॥ ११६ ॥

	सम्मा भुस सहप्पत्थाभिमुखत्थेसु संगते ।
	पिधाने पभवे चेव पूजाय पुन पुन क्रिय ॥ ११७ ॥
ह	हकारो पच्चये धस्स तस्सापि कारिये भवे ।
	निपातमत्ते ब्यज्जने दुम्मनेसु सिवे रपि ॥ ११८ ॥
हा	विसाद्दे भमणे, हा तु हायने चजने रपि ।
	निपाते धातुय खेदे सोकदुक्खमुदेरितो ॥ ११९ ॥
हि	हि पच्चये ब्यये धातु विभत्ति गति वुट्ठिय ।
	पवत्तने पतिट्ठाय हिसने नासने रपि ॥ १२० ॥
हि-निपात	हेत्वावधारणे पदपूरणे ष्भुतकम्मनि ।
	विसेस दुक्खसच्चेसु तक्कग्गे च पक्कित्तितां ॥ १२१ ॥
हु	हु दाने हव्यदाने तु पहोने समत्थे रपि ।
	पच्चुरे वित्थते सत्ताया दाने, धातुय पि च ।
हे, ह	हे नीचामन्तणे, ह तु पच्चये समुदीरितो ॥ १२३ ॥
ळ, अ	ळकारो ब्यज्जने धातु आदाने अ तु माधवे ।
	बिन्दुनाम विभत्तीसु निग्गहात्तस्स कारिये ॥ १२३ ॥
	इति सद्धम्माकित्ति नाम महात्थेरेन सक्कतभासातो
	परिवत्तेत्वा विरचित एकक्खरकोस नाम
	सहप्पकरणं परिसमत्तं

॥ विभक्त्यर्थ्यकरणं ॥

—०—

॥ नमो बुद्धाय ॥

विभज्जवादि सम्बुद्धं धम्मं सुजनेसेवितं ।
सघं च वन्दित्वा कस्सं विभक्त्यर्थं सुदुल्लभं ॥ १ ॥
विज्जमानो पि सुक्कादि यथा दीपादिके सति ।
व्यत्तिमायाति कत्तादि अस्थो एव विभक्तिया ॥ २ ॥
पठमेकादसस्थमिह, दसमिह दुतिया भवे ।
ततिया सोळसस्थमिह, चतुर्थी चुद्दसीरिता ॥ ३ ॥
पचमी चुद्दसस्थमिह, छट्ठी एकादसीरिता ।
सत्तम्येकादसस्थमिह, द्विसत्तसत्तासीतिय ॥ ४ ॥

प्रथमा

लिंगं हेतु क्तु कम्म करणे सम्पदानस्थे ।
साम्यवाधि भुम्मे दिसा लपने पठमा भवे ॥ ५ ॥
बुद्धो दसबलोत्यादि लिंगस्थो ति ततो कमा ।
यो बोधिरुक्ख रोपेति यो च पब्बजितो नरो ॥ ६ ॥
सत्थारा देसितो धम्मो थेय्य चित्तमादिन्नञ्च ।
कारको देति विपाको सब्बे बुद्धा तु त्यादि च ॥ ७ ॥
लोभादयो इमे धम्मा बुद्धो दूरतरो भवे ।
भगवा चित्तमिस्सरो दिसा योगेन सो तदा ।
भो राजालपने चैव पयोगानि यथारहं ॥ ८ ॥

पठमा-विभक्त्यर्थो समत्तो ।

—०००—

द्वितीया

कम्मयोगेन कम्मप्पवचनीयेसु करणे- ।
अन्तयोगे सम्पदाने अवधी भुम्मि साम्यस्थे- ।
कालस्थे चैव एतेसु अस्थेसु दुतिया मता ॥ ९ ॥
रथं करोति पुब्बेन गामं रमणीयं हितं ।

पञ्चज्जं अनुपञ्चज्जि सचे मं नालपिस्सति ॥ १० ॥
 सत्ताहं भोजन भुञ्जि योजनं वनराजिनि ।
 पटिभातु मं भगवा मनुस्स मंसं विरमं ॥ ११ ॥
 अगारं अज्जावसता भिक्खुसंधं च पिट्ठितो ।
 पुब्बेण्हसमयं यादि पयोगानि यथारहं ॥ १२ ॥
 दुतिया-विभक्त्यर्थो समत्तो ।

—○●○—

तृतीया

करणे क्तु कम्मे च क्रियापवग्ग लक्खणे ।
 कालद्धान पच्चत्ते स्ववर्धी हेतु निमित्तत्थे ॥ १३ ॥
 सहास्थाद्यगसम्बन्धे विसेसणादिके भुम्मे ।
 ततिया वाचका होन्ति सोळसथादिकेस्वपि ॥ १४ ॥
 रुक्खं छिन्दति खग्गेन धम्मो बुद्धेन देसितो ।
 तिलेहि खेत्ते वपति एकाहेनेव पापुणि ॥ १५ ॥
 कालि भिन्नेन सीसेन आपेति पटिसेवके ।
 कालेन धम्मसवणं योजनेनाति धावति ॥ १६ ॥
 अत्तना समत्थत्तानं तेन मुत्तामहे मयं ।
 धम्मेन वसति भिक्खु नागो दन्तेन हञ्जते ॥ १७ ॥
 पुत्तेन सह तुल्यो सो काणं पस्सति चक्खुना ।
 सुवण्णेन अभिरूपो जात्तिया सत्तवस्सिको ।
 तेन खो पन समेन पयोगानि यथारह ॥ १८ ॥
 ततिया-विभक्त्यर्थो समत्तो ।

—○●○—

चतुर्थी

सम्पदाने ततियत्थे योगे कम्मे च आराधे ।
 अनुत्तानादरत्थेसु तुं तदत्थाल सामि च ।
 भुम्मे च दस्सनत्थे च चुद्दस चतुर्थी मता ॥ १९ ॥
 भिक्खुस्स देति यो परिकर्खाणस्स अञ्ज पिहयं ।
 नमो ते बुद्धबीरत्थु सग्गस्स गमनेन वा ॥ २० ॥
 आराधो मे राजा होत्ति आसुणन्ति बुद्धस्स ते ।
 कट्ठस्स तं अहं मञ्जे बुद्धत्थं जीवितं चजि ॥ २१ ॥

अनुकम्पाय देसेन्तु अलम्मे रतनत्तयं ।
 अलम्मे तेन धनेन अस्थाय मे भवं दिन्नो ॥ २२ ॥
 तुय्हञ्चस्स आविकरो दस्सनं कामता तव ।
 तेसु तेसु सुत्तन्तेसु युत्तिं गणहेय्य पंडिन्नो ॥ २३ ॥
 चतुर्थी-विभक्त्यर्थो समत्तो ।

—:०:—

पंचमी

अवाधि भुम्मि संबन्धे कम्म हेतु ततिया च ।
 गुणद्धान विचित्तस्थे मज्झे पभव रक्खणे ।
 योगस्थे कालस्थे च चतुइसस्थे पचमी भवे ॥ २४ ॥
 पापा चित्त निवारये यस्मा खेमं ततो भयं ।
 पुरिसस्मा पादा फलि सुवण्णस्मा पट्टिददा ॥ २५ ॥
 कस्मा हेतु न मीय्यन्ति स तस्मा बधो नरो ।
 पञ्जाय सुगतिं यन्ति इतो चतुसु योजने ॥ २६ ॥
 विविक्तो पापकाधम्मा कोसा विज्झन्ति कुंजरं ।
 हिमवता पभवन्ति काका रक्खन्ति तण्डुला ॥ ३७ ॥
 कीय दूरो इतो गामो इतो एक नवुति च ।
 पक्खिपेस्वेत्थ अञ्जेसं वेय्यं पयोगविञ्जुना ॥ २८ ॥
 पंचमी-विभक्त्यर्थो समत्तो ।

—:०:—

षष्ठी

साम्यस्थे हेतुयो गन्थे कत्तुकम्मे च करणे ।
 अवध्यानादरस्थेसु निद्धारण भुम्मे पि च ।
 तदस्थेकादसस्थमिह छट्ठि वाचका विञ्जेय्या ॥ २१ ॥
 भिक्खुस्स चीवरं किस्स हेतु गोणनधीपति ।
 सो धीरो पूजितो रञ्जो पापस्स अकरण सुखं ॥ ३० ॥
 सप्पिस्स पत्त पूरेत्वा भीतो दुक्खस्सहं सदा ।
 रुदतो दारकस्स स पब्बजी बुद्धसासने ॥ ३१ ॥
 पंचकल्याणनारीन सामा दस्सनीय तमा ।
 कुसला नच्चगीतस्स सुवण्णं कुण्डलस्स च ॥ ३२ ॥
 छट्ठी-विभक्त्यर्थो समत्तो ।

—:०:—

सत्तमी

भुम्मि कम्मनिमित्तस्थे करणे पठमा बधी ।
 चतुरस्थी योगनारद निद्धारणे पि काले च ।
 भावत्थेकादसत्थम्हि सत्तमी वाचका मता ॥ ३३ ॥
 गम्भीरे ओदकान्तिके अभिवादेन्ति भिक्खुसु ।
 दन्तेसु हञ्जते नागो पत्ते पिण्डाय गोचरे ॥ ३४ ॥
 सुरिये उगते गजे रक्खन्ति कदलीसु च ।
 महप्फलं संघे दिन्नं रुदन्तस्मिं च दारके ॥ ३५ ॥
 पथिकेसु च धावन्तो बालो काले पमुज्जति ।
 भुत्तेसु आगतो चेव सत्तमी विभत्ती मता ॥ ३६ ॥
 निद्धितो च विभक्त्यस्थो यथा सब्बेपि पाणिनो ।
 तथाव सम्मासकप्पा सीघं सिज्झन्तु पट्टिता ॥ ३७ ॥
 सत्तमी-विभक्त्यत्थो समत्तो ।

। विभक्त्यत्थप्पकरणं निद्धितं ।



**अभिधानपदीपिकाया
गतसब्बवचनानि सगाथासंख्यांका
आद्यक्खरपटिपाटिया ।**

(अ)

अ ११४७ (एक १३)	अक्खदेवी ५३१
अंस २६४, ४८५, ९३३, ११०२	अक्खर ७, ३४८, १०६३
अंसु ६४, ११०२, ११२१,	अक्खरावयव ८७८
अंसुक २९०	अक्खग्गीकाल ३७४
अंसुमालि ६३	अक्खि १४९
अकत ७	अक्खोहिणी ३८४, ४७५
अकल्ल ३२३	अखात ६८०
अकारादि ९६७	अखिल ७०२, १०६८
अकारिय ९७६, ९८५	अग ५३९, १११७
अकिंचन ७३९	अगद ३३० (एक २५)
अकिलासु ५१६	अगभेद १०११
अकुसल ८४	अगरु ३०२
अक ६३, ५८१, ११०२	अगल्ल ३०२
अक्कोस १०९३	अगाध ६६९
अक्कोसन ७५९	अगार २०५
अक्ख १४९, ३७५, ४७९,	अगारिक ४४६
५३२, ५६९, ८९३	अग्ग ६९६, ७१५, ८४३,
अक्खक २७८	१००२, ११६२
अक्खण ४८	अग्गज २५४
अक्खत ४६३, ११३३	अग्गज्ज ६९५
अक्खदस्स ३४१	अग्गता ११६८

अगतो ११४८, ११९४	अगुलीयक २८६
अगगळत्थम्भ २१७	अंगुल्याभरण २८६
अग्नि ३४, १०४१	अचल ६०५
अग्निजाल ५८९	अचिरप्पभा ४८
अग्निमन्थ ५७४	अचिरवती ६८२
अग्निसञ्चित ५८०	अचेळक ४४०
अघ ४२४, १०४८	अच्चन ११०४, १११७, ११८२
अग्घय ४२४	अच्चना ४२५
अघ ४६, ८४, ८९, ९४०	अच्चन्तकोधन ७३२
अंक ५५, २७६, १०४३, १०८९	अच्चय ४०४, १११७, ११६५,
१११३, ११३३, ११६१	११७१
अकुर ५४३	अच्चयाभाव ११६८
अंकुस ३६७	अच्चि ३५, ११०२
अंकोल ५५७	अच्चित ७५०
अक्य १४३	अच्चिमन्तु ३४
अंग १८५, २७८, ९५५,	अच्चुत ८
११३९, ११६३	अच्छ ६१२, ६७०, १०२५
अंगजात २७३, ९५०	अच्छरा २४
अंगण २१८, ८५९	अच्छरिय ७३६, १०२३
अंगद २८७	अच्छादन २९०, ११०४
अंगना २३०	अच्छि १४९
अंगविक्षेप १०१	अज ५०२, ११२३
अंगार १०१	अजगर ६५१
अंगारकपल्ल ७९५	अजञ्ज ४०१
अंगारिस ११०९	अजपालक ३०३, ११२०
अंगुष्ठ २६६	अजा ५०२
अंगुल १९५	अजिन ४४२
अंगुलिमुद्दा २८७	अजिनपत्ता ६४६
अंगुली २६६	अजिनयोनि ६१७

अजिम्ह ७०८	अट्टहास १७५
अजिर २१८	अट्टाल ११२६
अजी ५०२	अट्टालक २०४
अज्ज ११५५	अट्टिष ११२६
अज्जक ५७९	अट्टक १०९
अज्जुन ५६२	अट्टग ७८०
अज्जम्ब ३४३, १०६६	अट्टंगिकसर १२९
अज्जत्त १०४०	अट्टपरिसा ४१५
अज्जाचार ४३०	अट्टानरियवोहार १२२
अज्जाय ९११	अट्टापद ५३२
अज्जारोह ६७३	अट्टि १५७, २७८
अज्जासय ७६६	अट्ट ५३, १०३९
अज्जेसना ४२७, १००५	अट्टतिय ४७७
अज्जोहट ७५७	अट्टतेय्य ४७८
अंजन ३०, ३०६	अट्टयोग २०९
अंजली २६८	अट्टतत्त ७०
अजस १९०	अट्टुट्टु ४७७
अञ्ज ७१७, १०६९	अनीक ३८१
अञ्जतर ७१७	अनीकट्ट ३४२
अञ्जतरोपन १००१	अणु १९४, ७०५
अञ्जथाभाव ७७६	अण्ड २७३, ६२७, १०९२
अञ्जदत्थु ११४०	अण्डज ६२४, ७४१, १०४७,
अञ्जा ४३६	१०७९
अञ्जाण १६८	अण्डूपक ४५८
अञ्जोञ्ज १२००	अण्ण ६६१
अटट ४७५	अण्णव ६५९
अटनी ३०९	अतकित ११४८
अटवी ५३६	अतलम्फम्पस्स ६६९
अट्ट २०४, ११२६	अतसी ४५२

अति ११३८, ११८२	अत्थ ४८५, ६०६, ७८५,
अतिक्रम ७७६, १११७, ११८२	११५४, ११६१, ११९४
अतिखिण्ण १०६७	अत्थ ११५४
अतिचारिणी २३८	अत्थगम १०१५
अतितण्ह ७३९	अत्थगमन ८९६
अतिथी ४२४	अत्थना ७६९
अतिपात ७७६	अत्थसत्त ११३
अतिप्पसत्थ ५१८, १०२२	अत्थापगम ७६४
अतिमत्त ४१	अत्थि ११५४
अतिमुत्त ५७७	अत्थी ७४०
अतिमुत्तक ५५५	अत्थु ११५१
अतियुव ९२९	अत्यप्प ९२९
अतिरित्त ७१२	अत्र ११६१
अतिवाक्य १२२	अत्रज २४०, १०५३
अतिविसा ५८६	अत्राह ११५१
अतिवुद्ध ९१८, १०२२	अथ ११९०
अतिसन्त ९४१	अथो ११९०
अतिसस ४१, ७६१, ७७१,	अदस्सन ९७०, ११५४
१०९६, १११२, ११३८,	अदास ५१६
११७१, ११८२	अदिति ८३
अतिसुण ५१९	अदुक्खमसुखा १५९
अतीत ११९४	अह ७५३
अतीव ११३८	अहक ४५९
अत्त ९२, ७४४, ८०८, ८६१,	अहा ५८
१०४६, १०८५	अहि ६०५
अत्तनिय ७३६, ८०८	अद्ध ५३, ६६, १९०, ९९५,
अत्तभाव १५१	१०२६, १२००
अत्तमनता ८७	अद्धगू ३४६
अत्तलाभ ११६८	अद्धा ११४०

अद्धान १९२, ११००	अधिरोहहिणी २१६
अद्धि २०२	अधिवचन २१४
अद्धेन्दुपासाण २२०	अधिवास ९५८
अधम ७००, १०६९, १०७०	अधीन ७२८
अधमण्ण ४७०	अधीर ७३१
अधर २६२, ९३०, ११०६	अधुना २१४०
अधि ११७७	अधो १०९०, ११५६
अधिक ७१२, २१७६, ११७७, ११८५	अधोगम ३८
अधिकत ३४३, ४९६	अधोभाग ११६६
अधिकरण ८६८, १०२१	अधोभाव ११७३, ११७४
अधिकरणी ५२७	अधोभुवन ६४९
अधिकार १००४	अन ३७३, ११३१
आधकप्पेम १०९७	अनच्छ ६६९
अधिकोद्धन ५२१	अनतिरेक ७८६
अधिगत ४३५	अनधिवर २
अधिच्चका ६१०	अनन्त ७, ६५१
अधिष्ठान १०३२, १०७७	अनन्तर ११९०
अधिष्ठिति १०३२	अनन्दन ११६७
अधिप ७२५	अनभिरद्धि १६४
अधिपति ७२५, ११३२	अनय ९७९
अधिष्पाय ७६६	अनरिय ४३५
अधिभवन ११७७	अनरियवोहार १२२
अधिभू ७२५	अनल ३३
(अधिभू) २२५	अनवद्धिति ११७१
अधिमत्तेहा १५८	अनवरत ४१
अधिमुत्ति ७६६	अनवसेस ७८६
अधिमोक्ख १५९	अनसनादिक ११८५
अधिरोह ११०९	अनाकुल १०३५
	अनागत ११५५

अनाथार्थिणिक ४३७	अनुञ्जा ११३३, ११९२
अनादर १७२	अनुताप १६९
अनामय ३३१	अनुत्तर ६९४
अनामिका २६६	अनुदिसा २९
अनारत ४१	अनुद्दया १६०
अनासव ७	अनुप १८७
अनालय ६	अनुपच्छिन्न ११७४
अनिच्छय ११७३	अनुपुब्बि ४२९
अनिदस्सन ७	अनुमान ११९१
अनिमिस १२, १०४४	अनुबध ९८०
अनिबिबद्धा २०२	अनुयोग ११५
अनिल ३७	अनुरोध ३४५
अनिलपथ ४६	अनुलाप १२३
अनिलोद्धृत ६००	अनुवचन ३४५
अनिसम्मकारी ७२९	अनुवत्ती ११७४
अनिस्सय ८८६	अनुवाद १२०
अनितिक ७	अनुसय ८५३
अनु ११७४	अनुसासन ३५४, ९९२
अनुकंपन ११९३	अनुसिद्धि ३५४
अनुकंपा १६०, ९३७	अनुस्सति १५८
अनुकूल्य ११४७	अनुस्सव ११९९
अनुक्रम ४२९	अनूनक ७०२
अनुगत ११७४	अनूप १८७
अनुचर ३८०, ९५९	अनेकथ ११९८
अनुच्छाविक ७१५	अनोतत्त ६७९
अनुज २५४	अन्त ४०४, ७१४, ७९१, १०५९, १०६९
अनुजीवी ३४२	अन्तक ४३
अनुजु ७३७	अन्तगत ७४२
अनुट्ठुभ ९४५	

अन्तर २९२, ७७१, ८०२
 अन्तरकप्प ७५९
 अन्तरधान ५१
 अन्तरवासक २९२
 अन्तरा ११५०
 अन्तराय ७६५
 अन्तरीप ६६४, ९९९
 अन्तरीय २९२
 अन्तरेन ११३७, ११५०
 अन्तलिक्ख ४५
 अन्तवण्ण ५०३
 अन्तिक ७०६, १००४
 अन्तिम ७१४
 अन्ते (तो) पुर २१५
 अन्तेवासी ४०८
 अन्तो ११५०
 अन्तोकुच्छि २७१, ८६२
 अन्तोगघ ७४२
 अन्तोघर ८६२
 अन्तोजात ५१५
 अन्तोभाग १६६
 अन्तोभाव ११६३
 अंदुक ३६४
 अंध ३२१
 अंधकार ७०
 अंधन्तम ७२
 अन्न ४६५, ११०३
 अन्नादि ११०४
 अन्वय ३३२

अन्वाचय ११८७
 अन्वेसना ४२८
 अन्वेसित ७५३
 अप ११८४
 अपक्कम ४०२
 अपगम ११८५
 अपगत ११८४
 अपचय ७६३, ९३४, १०८२
 अपचायित ७५०
 अपचित ७५०
 अपचिति ४२५, १११७
 अपच्च २४०
 अपच्चवख ७१६
 अपट्ट ८९२
 अपाण्डित ९२३
 अपण्णक ६९८
 अपथ १९३
 अपदान ९४३
 अपदेस ८६०
 अपघारण ५०
 अपमार ३२५
 अपरगोयान १८३
 अपरण्ण ४५०, १११०
 अपरसेल ६०६
 अपराजिता ५८४
 अपराघ ३५५, १०६७
 अपलोकित ७
 अपवग्ग ८, ९१०
 अपवज्जन ४२०

अपवाद १२, १०५५, १०८९
 अपसव्य ७१९
 अपस्मार ३२५
 अपाङ्गा २६१
 अपाची २९
 अपान ३९
 अपागम्भ ५८३
 अपार ६६५
 अपि ११८३, ११९६
 अपिधान ५१
 अपिनाम ११९.१
 अपुञ्ज ८४
 अपूप (व) ४६३
 अपेक्खा १०९७
 अप्य ७०४
 अप्यक १०२९, १०७१
 अप्यगम्भ ९८४
 अप्यठम ११९९
 अप्यस्थ ११७०
 अप्यघान ७८७
 अप्यना १५५
 अप्यमञ्जा ७८२
 अप्यमारिस ५९४
 अप्यसाद ११८१
 अप्यिय १०७०
 अप्यियवादी ७३५
 अप्येव ११५८
 अप्येवनाम ११५८
 अप्यफोटा ५७५

अप्यस्थ ११९९
 अफला ५४१
 अबद्ध १२६
 अबद्धमुख ७३५
 अबव ४७५
 अबला २३०
 अबाघ ७१७
 अब्बुद ४७५
 अब्भ ४५, ४८, ६०५, १११२
 अब्भक ४९२
 अब्भक्खान ११६
 अब्भनुमोदन ८३६
 अब्भन्तर १९७, ७७१
 अब्भुत १०२, ५३२, ७३६,
 १०३२
 अब्यासेक ६९७
 अभया ५६९
 अभाव ११०३, ११६५, ११६९
 ११७१
 अभासन १२९
 अभि ११७६
 अभिक्कन्त ८३६
 अभिक्कम ८३६
 अभिक्खणं ११३७
 अभिख्या १०५२
 अभिजन ३३२, ८५५
 अभिजात १०७४
 अभिज्झा १६३
 अभिञ्जा ७२०

अभिञ्जाण ५५	अमनुस्सं ७८८
अभिञ्जात ७२४	अमर ११
अभिण्ह ११३७	अमरावती २१
अभितो ११९५	अमल ४९२
अभिदोस ६८	अमा ११३६, ११९९
अभिधान ११४	अमावसी ७३
अगिनंय १०१	अमावासी ७३
अभिनव ७१३	अमित्त ३४३
अभिमान १७१, ८६०	अमिलात ५४५
अभिमुख ११७६, ११९५	अमु १०८९
अभिमुखरथ ११७०	अमुत्त ३८७
अभिरूप ८३६	अमुत्र ११४८
अभिलाव ७७०	अमेज्झ १०२४
अमिलास १६३	अमोह १५३
अभिवादन ४२६	अंब ५५७
अभिविधि ११८०	अंबट्टा ५८२
अभिसंस्वरण ८३२	अंबर ४५, २९०, १०६१
अभिसंधि ७६६	अंबा २४४
अभिसारिका २३२	अंबाटक ५५४
अभिस्संग ७५९	अंबिल १४८
अभिसित्त ८९१	अंबु (५२४) ६६१
अभिहार ११२८	अंबुज ६७१
अभिहित ७५५	अंबुजाकर ६७८
अभ्यास ७०५	अंबुजिनी ६८९
अमच्च ३४०	अंबुद ४७
अमत ७, २५, ९७५, १०५२	अंबुधर ४७
अमतप ११	अबुवेग ९६१
अमता ५६९	अंभ ६०५
अमत्त ४५७	अंभो ११३९

अम्मण १९७, ४८४, ६६८,
१०३२

अम्मा २४४

अय ४९३

अयन १९१, ११०१

अथिर ११२२

अयोग्मा ४५५

अघोघन ५२६

अग्र्य ३३३, ७२६

अग्र्यक २४७

अग्र्यका २४५

अर ४०

अरञ्जर ४५६

अरञ्ज ५३६, १०६३

अरञ्जानी ५३६

अरणी ४१९

अरति १६०

अरती ४४

अरविन्द ६८४

अरह ९२७

अरहञ्ज २९८

अरहत्त ४३६

अरहन्त १०

अरहित ७५०

अराति ३४४

अरि ३४४, १०७७, १०७८

अरिद्ध ५५५, ६३८, ८२२

अरित्त ६६७

अरिय ४३५, ६९६, १००२

अरियमग्ग ७८३

अरियसच्च ८००

अरिय ३२७

अरु ३२४

अरुचि ११९९

अरुण ६५, ९७, ९८०

अरूप ६. ११११

अरे ११३९

अल १११४, ११९०

अलका ३२

अलक ५१९

अलक्खी ८२

अलगद्द ६५३

अलंकार २८३

अलत्तक ३०५

अलम्बुसा २४

अलस ५१६

अलहुक ८४०

अलात ३६

अलाबु ५९६

अलि ६३६

अलिक १२७, १०७०

अल्ल ७५३

अव ११३७

अवगणित ७५६

अवगत ७५७

अवञ्जा १७२, ११७५

अवञ्जित ७५६

अवण्णवाद १२०

अवतरण ९८१	अचित ७५४
अवतंस ८७०	अचितथ १२७
अवतार ९८१	अविदूर ७०६
अवत्थ ६३४, ११२७	अविरत ४१
अवदारण ४४७	अविरुद्ध ६९८
अवधारण १११७, ११५२, ११६६, ११८६, ११८७, ११८८, ११९२, ११९३, ११९५, ११९७	अविलम्बित ४०
अवधारित ७९७	अविसारि १२९
अवनि १८२	अवी ५०२
अवन्ती १८४	अवीचि ६५७
अवमान १७२	अवीर ७३१
अवमानित ७५६	अव्यय ११२१, ११३६
अवयव २७८	अव्यन्तराग ९८०
अवलेप १०७९	अव्ययीभाव १२०३
अवस ७४३	अव्यापञ्च ८
अवसर ७७०, १०४२	अव्यामिस्स ७८६
अवसान ७९१	अव्यासेक ६९७
अवसित ९६३	अव्हय ११४, ११११
अवासिस्सन १५७	अव्हा ११४
अवस्सं ११५०	अव्हान ११३९
अवाट ६५०	असकिं ११३७
अवापूरण २२१	असंखत ७
अवि ५०१	असंखतघातु ९
अविक्लेष १५५	असंखेय्य ४७६
अविग्गाह ४२	असच्च १२७, ११७६
अविज्जा १६८, १०८७	असद्धम्म ३१७
अविञ्जू ७२१	असन ३६९, ४६५, ५६३, १००४
	असानि २४, ८७१
	असहाय ८५०

असाकल्य ११९३	अस्सव ३२४, ७३०, १०३६
असार ६९८	अस्सा ३७१
असि ३९१	अस्सादन ९३८
असित ९६, ४४८, ७५७, १०००, १००५	अस्सादिलोम १०८
असिनिद्ध ९७७	अस्सास ३९
असिपुत्ती ३९२	अस्सासप्पत्त १०३८
असिलेसा ५८	अस्सु २६०, १०३८, ११५०
असु ४०७, ९४५	अह ६७, १०४२
असुचि २७४, १०२४	अहंकार १७१
असुद्ध १०७१	अहत २९३
असुभ ८२२, १०६४	अहमहमिका ३९७
असुर १४	अहह ४७५, १२०१
असेक्ख १०	आहि ६५३, १०६८
असेचन ६९७	आहितुण्ढिक ६५६
असेस ७०२	आहित ३४४
असोक ५७३	आहो ११३८, ११४९
असोभण ११६९	आहोरत्त ४९
अस्म ६०५	आळका ३२
अस्मपुप्फ ५२१	आळक ५१९, ५८१
अस्स ३६८, ३९४, ११०२, १०५१	आळार ७०९
अस्सकण्ण २७, ५६२	(आ)
अस्सतर ३६९	आ ११८०
अस्सत्थ ५५१, १०३८	आ १४ (एक)
अस्सम २१२, ४०९, ९२८	आकंखा १६३
अस्समारक ५७७	आकप्प २८२
अस्समेघ ४१३	आकार ७६४, ९८१, ८०१, ११३३, ११८६
अस्सयुज ५८, ७५, ७६	आकास ४६
	आकासगंगा २७

आक्रिष्ण ७२०	आतप ३७
आखु ६१८	आतपत्त ३५७
आख्या ११४	आतपाभाव ९५३
आख्यात ७५५	आतप्प १५६
आख्यायिका ११३	आताप ११३५
आगन्तु ४२४	आतुर ३२२
आगम ९५१, ९९२	आतोज्ज १४२
आगमन ९५१	आदान ११७८
आगामिक ११९४	आदास ३१६
आगामीकाल ८७५	आदि ७१५, ९७८, ११८८
आगु ८४, ३५५, १०६४	आदिकम्म ८५२, ११६२,
आघात १६४	आदिच्च ६२
आघातन ५०१	आदिच्चपथ ४५
आचरिय ४१०	आदिच्चवधु ५
आचाम ४६६	आदित्त १०७५
आचर ७८४, ८०४, १०४७	आदिब्रह्मचरिय ४३१
१०५४	आदिमग्ग ८८८
आचित ७०१	आदेस ११९५
आजानीय ३६९	आदीनव ७६६
आजि ३९९	आद्यपलाद्धि ९००
आजीव ४४५	आधार १०११, १०३२, ११७५
आजीवन १०१७	आधि १७३
आट ६३७	आधूत ७४४
आण ३५४	आन ३९
आणी ३७४	आनन २६०, १०४७
आतक ३२३, १०४५	आनन्द ८७, ४३६, ६७३,
आतत १४०	११५१
आततावितत १४१	आनंदन ७६०
आततायी ७३६	आनय ५२१

आनिसंस ७६७	आमसन ११६४
आनीत ७४९	आमिस २८०, ११०४
आप ६६१	आमुत्त ३७८
आपगा ६८१	आमेण्डित १०६, १०७
आपण २१३, ९७०	आमोद ८७, १४५, ११०८
आपणिक ४६९	आय ३५६
आपत्ति ७८४	आयत ७०७
आपदम्पत्त ७४३	आयतन २०७, ८०१
आपदा ३८५	आयति ८६, ८७५
आपन्न ७४३	आयत्त ७२८, ८९९
आपन्नसत्ता २३९	आयाचन ७९०
आपान ५३४	आयाम २९५
आपुच्छन ७६०	आयु १५५
आबाघ ३२३	आयुध ३८५
आभत ७४९	आयोधन ३९९
आभरण २८३	आरका ११५७
आभा ६४	आरकूट ४९२
आभाकर ६३	आरति १६०
आभिमुख्य ११७८, ११८०	आरनाळ ४६०
आभिसमाचारिक ४३१	आरंभ १५२, ११९०
आभुजी ५६५	आरम्मण ९४, ११३२
आभोग १०८३	आरा ५२८, ११५७
आम ११४४	आराधन ८८७
आमकसुसान ४०६	आराम ५३७, १११३
आमगांधि १४६	आराव १२८
आमण्ड ५६६	आरोग्य ३३१
आमय ३२३	आरोह २९५, ११०९
आमयन्तर ३२९	आरोहण २१६
आमलकी ५६९	आलकमंदा ३२

आलका ३२
 आलपन ११९२
 आलम्ब ९४
 आलम्बन ९४
 आलम्बणदण्ड ४४३
 आल(ळ)म्बर १४४, ८५४
 आलय १६३, २०५, ९४७,
 १०९७
 आलवालक १०११
 आलान ३६४
 आलाप १२३
 आलि १८९, ११००
 आलिङ्ग्य १४३
 आलिङ्गन ७७४, ११८७
 आलिन्द २१८
 आली २३८, १८३
 आलोक ३७, १०४३
 आलोकन ७७५
 आलोकसंधि २१७
 आलोप ४६६
 आलोलित १०८३
 आवज्ज ६९९
 आवट्ट ६६०
 आवरणादि ११६७
 आवलि ५३९, १०२१
 आवसथ २०६
 आवाट ६५०, ९३१, ११३५
 आवास २०६
 आवि ११५७

आविद्ध ७४४
 आविल ६६९, ११०६
 आवुत ७४५
 आवुसो ११३९
 आवेसन २१२, ९०६
 आवेसिक ४२४
 आचेळ ३०८
 आसंगवचन ७५८
 आसज्ज ७४५
 आसत्त ७२६
 आसन ३११, ३६३, ७६५,
 १०९९
 आसनसाला २१०
 आसन्दी ३१२
 आसंसत्थ ११८३
 आसन्न ७०५, १००१, ११९५
 आसय ७६६, ९३६
 आसव ५३३, ९६८
 आसवादि ९६८
 आसा १६२
 आसाटिका ६४५
 आसार ५०
 आसाळ्ह ५९, ७५
 आसिद्धत्थ ११६०
 आसिलेसा ५८
 आसिविस ६५३
 आसी ६५५, ८७२
 आहच्चपाद ३१०
 आहट ७४९

आहत ९०३	इङ्गणं १४६
आहव ३९९	इङ्गविपाक ८०३
आहवनीय ४१९	इङ्गाभ्यास ८८१
आहार ४६५, ८५६	इङ्गस्सारिसन ८७२
आहाव ६८०	इण ४७१, ११२९
आहो ११३८	इणायिक ४७०
आळकमंदा ३२	इणुक्खेप ११२३
आळका ३२	इतर ७१७, १०६९
आळवी १९९	इतरीतर ११८७
आळारिक ४६४	इति ७१५८, ११८७
आळाहरण ४०५	इतिवुत्त ९४३
आळि ६२१	इतिह ४१२
आळिन्द २१८	इतिहा ४११
आळहक ३६४, ४८२, ४८४	इतिहास १११
(इ)	इत्तर ६९९
इ १६ (एक)	इत्थं ११५८
इक्क ६१२, १०२५	इत्थंभूत ११७४
इक्खण ७७५	इत्थागार २१५
इक्खणिका २३६	इत्थिपुप्फ ८८३
इक्खित १०७८	इत्थी २३०
इंग ७६४	इत्थीतुज ४१४
इंगित ७६४, ९८१	इदमत्थ ११८६
इंगुदी ५६५	इदानि ११४०
इंघ ११६७	इघ ११६१
इच्छा १६३, १०५६, १०९६,	इधुम ३६
११८०	इन्द २०, १००१, १७४५,
इङ्ग ४६९, ६९७, ८१०,	११३२
९२९, १०६७	इन्दखील २०४, २२०, १००६
इङ्गका २२०	इन्दजाया १११२

इन्दजालिक ५१२	इत्सर ८४४
इन्दधनु ४९	इह ११६१
इन्दपत्त २०१	इहलोकिक ८५
इन्दयव ५७४	(ई)
इन्दवारुणी ५९७	ई १७ (एक)
इन्दहेति ८६६	ईति ४०१
इन्दसाल ५६८	ईरित ७४३, ११८३
इन्दाबुध ४९	ईस ७२५
इन्दीवर ५५२, ६८८, १००३	ईसं ११४८
इन्दु ५१, ११३४	ईसम्पण्डु ९६
इन्द्रिग १४९	ईसत्थ ११८१, ११९७
इंद्रियगग्रह ७१६	ईसदत्थ ११६९, ११७३
इंद्रियसंवर ८४७	ईसधर २६
इधन ३६	ईसा ४४९
इब्भ ७२५	ईहा १५६
इभ ३६०	(उ)
इभपिप्फली ५८३	उ ११६८
इरित्विज ४१४	उ १७ (एक)
इरीण ८८६	उकंस ७६१, ७७१
इरु १०८	उकड्ड ६९९
इली ३९२	उकड्डा २०१
इस ६१२	उका ७९५
इसि ४३३	उकार २७५
इसिगिलि ३०६	उककुस ६४०
इस्स ६१२	उक्कोच ३५६
इत्सर १५, ७२५, १०९४	उक्खलि ४५६
इत्सरिय ११६२, ११७१	उक्लाप २२४
इत्सा १६८	उखा ४५६
इत्सास ३८८	उगा ५०३, ७११, ९८२

उभगत १०७५	११२४
उभगस्थन २८९	उतुज ४१४
उभगम ८८६	उतुनी ९०८
उभगमन ९६०	उत्तंस ३०८, ८७०
उभगार ४६८	उत्तत्त २८०
उभघाटन ५२४	उत्तम ६९४
उच्च ११५२	उत्तमंग २५६, १०३८
उच्च ७०८	उत्तमंगरूह २५६
उच्चतरस्सर ९०४	उत्तमण्ण ४७०
उच्चसद्दन ११७	उत्तमा २३४
उच्चार २७५	उत्तर ११४, २९२, ६९५,
उच्चालिग २७५	८३०
उच्चःवच ७२०	उत्तरकाल ८६
उच्छंग २७६	उत्तरकुरु १८३
उच्छित्त ७०८	उत्तरविपरीत ९५२
उच्छु ५९९	उत्तरायन ८०
उच्छमय १८८	उत्तरासंग २९२
उच्छुविकार ४६२	उत्तरीय २९३
उजु ७०८	उत्तानसय २५२
उज्जेनि २००	उत्तान(सयक)सैय्यक २५२
उज्जोत ३७०	उत्तास १६६
उद्धान ८८६	उत्ति १०५
उण्णनाभि ६२१	उद ११३८, ११९९
उण्ण ८७१	उदक ६६१
उण्णानय ३१२	उदग्ग ७०८
उण्ह ८०	उदाधि ६५९
उण्हरंसि ६२	उदपान ४३१ १६७७
उण्हीस २८४, ८६२	उदय ६०६
उतु ७८, २३८, ९००, १०३१,	उदर २७१

उदहारक ५१०
 उदाहरण ११५
 उदाहृ ११३८
 उदित ७५५, १०२२,
 १०७५
 उदीचि २९
 उदीरित ७५५
 उदुम्बर ५५१
 उद्दलामी ३१३
 उद्दान ३५४
 उद्दाप २०३
 उद्दाल ५५२
 उद्देस ९८०
 उ(द्दे)द्दोसित २१३
 उद्दं ११५६
 उद्दक १४३
 उद्दकम्भ १ ७६, ११८०
 उद्दगति ९६०
 उद्दंगम ३८, ११६८
 उद्दच्च १६९
 उद्दट १६९
 उद्ददेहिक ४२३
 उद्दन ४५५, १११९
 उद्दबाहुद्दयुम्भान ८८५
 उद्दार ४७१, ११२३
 उद्देक ४६८
 उद्द ७५३
 उद्दत २९९, ७०८
 उद्दति १६८

उन्दुर ६१८
 उप ११८५
 उपकट्ट ७०५
 उपकरण ८०९
 उपकारिका २०३
 उपक्रम ७७३
 उपक्रोस १२०
 उपकखर ३७५
 उपगूहण ७७४
 उपचरित ७५१
 उपचार १००१
 उपच्चका ६१०
 उपच्चय ७७६
 उपजाप ३४९, ९९१
 उपज्ज्ञा ४१०
 उपज्ज्ञाय ४१०
 उपज्ज्ञाम ११८
 उपद्धान १००१
 उपद्धित ९७१
 उपद्ध ५३
 उपतिस्स ४३४
 उपदुद्ध ३४१
 उपदा ३५५
 उपदेस ४१२, ११८६
 उपद्दव ४०१, १०३३
 उपधान ३११
 उपाधि ९६८
 उपनाह १६५
 उपानीधि ४७२

उपनिषा ११२५
 उपन्तसेल ६१०
 उपन्तिक ७०६
 उपपति २४०
 उपपत्ति ११८५
 उपमा ५३०, ११८६
 उपमातु २४४
 उपमान ५३०
 उपयम ३१८
 उपरि ११५
 उपरित्त ११७७, ११८५
 उपलङ्घ्य ११३
 उपलङ्घि ९००, १०५३
 उपवन ५३७
 उपवाद १२०
 उपवास ४३२
 उपवीण १४८
 उपवेशन ७६५
 उपसग्ग ४०, १०३३, ११६३
 उपसंन्थान २९२
 उपहार ४२५, ८९७, ११२८
 उपादान ३६
 उपान्तभू १९१
 उपाय ३४८
 उपायन ३५६
 उपासिक ३५३
 उपारंभ १२१
 उपासक ४१५
 उपासन ३९०, ४२८, ८८१

उपासिका ४१५
 उपासित ७५१
 उपाहन ५२५
 उपेक्खा १५९
 उपोग्धात ११५
 उपोसय ३६१, ७८०
 उप्पतन ११२६
 उप्पत्ति ९०, ११२६
 उप्पत्तिभूमि ८५५
 उप्पथ १९३
 उप्पल ४७५, ६८८
 उप्पा(द)त ४०१, १०२७
 उब्बट्टन २९९
 उब्बी १८१
 उब्भव ९०
 उब्भिद ४६१
 उभयतोदिक ११९५
 उम्मज्जन २९९
 उम्मत्त ३२२, ५७७
 उम्मा ४५२
 उम्माद १७२
 उम्मादवन्तु ३२२
 उम्मार २१९, १००६,
 ११२३
 उम्मुक ३६
 उय्याम ५३८, ११२६
 उय्याम १५६
 उर २९०
 उरग ५५४, १०९४

उरचक्र ७८१	उल्लु ५७
उरच्छेद ३७७	उल्लुराज ५२
उरण ५०१, ५०२	(ऊ)
उरणी ५०२	ऊ १९ (एक)
उरब्ध ५०१	ऊका १९५
उरु ६६३, ७०१, १०७४	ऊन १०७०
उल्लुक ६३८	ऊमि ६६२
उल्लुपि १००३	ऊरु २७६
उल्लोच २९९, ९७४	ऊस १८२, ११३४
उल्लोल ६६२	ऊसर १८२, ८८६
उसभ १३२. १४०, १९६, ४९५, ५९०, ६९६, ९९६, १०९१	ऊसवन्तु १८२
उसभग ८७४	ऊहा १५५
उसीर ६०१	(ए)
उसु ३८९	एक १९ (एक)
उसुकार ५१०	एक ६९६, ७१७, ७१८, ८५०
उसुवड्ढकी ५१०	एकंस ११४, ११९२
उसूया १६८	एकंसत्थ ११९६
उसूयोपगम ११५१	एकक ७१८
उस्सव १७८	एककूटयुत २०९
उस्साव ५६	एकगग १०३५
उस्साह १५६	एकगता १५५
उस्सित ८९२	एकज्र ७१८
उस्सुक ७२७	एकन्त ४७३
उस्सोळ्हि १५८	एकदेस ११२०
उहुंकार ६३८	एकन्त ४१
उळार ८४४	एकन्तलोमी ३१३
उल्लुम्प ६६५	एकपदिक १९२
	एकपदी १९२

एकरूप ७१०	एळा २८१, ५९०, १०१०
एकाकी ७१८	एळालुक ५९०
एकागारिक ५२२	(ओ)
एजा १६२	ओ १९ (एक)
एण १०५०	ओक २०७, १०६०
एणिमिग ६१८	ओकास ११०१
एणेय्य ६१८	ओगघ ७४२
एतरहि ११४०	ओघ ६२९, ९४६
एतिहा ४१३	ओज ९४२
एतिह् ४१२	ओजा ९४२
एत्तावता ११४१	ओट्ट २६२, ५०२, ११०६
एत्थ ११६१	ओतार १११८
एघ ३६	ओत्तप्प १५८
एरण्ण ५६६	ओत्तिण्ण ११६२
एरावण २२	ओदन ४६५, ११०३
एरावत ५६०	ओदनसंभव ९५९
एला २८१, ५९०, १०१०	ओदनिक ४६४
एव ११५२	ओदात ९५, १०६८
एवं ११४२, ११४४, ११५८,	ओधि २२४, ११३५
११८६	ओपपातिक ७४१
एवम्पि ११४३	ओपम्म ५३०
एवमेवं ११४२	ओपवग्घ ३६६
एसिका २०४	ओपायिक ३५३
एसिकायम्म १००६	ओपायिकं ११३४
एहलोकिक ८५	ओमक ७००
एळ १०१०	ओरं ६६५
एळक २२०, ५०१, ११२३	ओरब्भिक ५१३
एळमूग ७३४	ओरस २४१
एळगल ५९४	ओरोध २१५

ओवरक २१४, ९४३
 ओवाद ३५४
 ओसघ ३३०, ५९२
 ओसाधि ५४१, ५९२, ११३४
 ओसधीस ५२
 ओसान ७७१, ११६६
 ओळिगळ ६८४
 (क)
 क ६६१, ११९८
 कंस ४५७, ९०५
 ककच ५२८, ५८०
 घकण्टक ६२३
 ककू ४९७
 ककुट ६३६
 ककुघ ४९७, ५६२, ८७८
 ककुघभण्ड ३५८
 कक ९२७
 ककटक ६७५
 ककस ९८५
 ककारी ५९७
 कनखल ७१४
 कस ६४३
 कंकट ३७७
 कंकण २८६
 कंखा १७०
 कंगु ४५१, ४५२, ५७१,
 १०५५
 कचवर २२४
 कच्चि ११३९, ११५१

कच्छ १८७, २६४, ८१३
 कच्छन्तर २१५
 कच्छप ६७४
 कच्छबंधन ८१३
 कच्छा ३६५
 कच्छु ३२६
 कज्जल ३०६
 कचुक २९४, ६५५, ९६२
 कंचुकी ३४२
 कंजिय ४६०
 कञ्जा २३१
 कट ३६४, ४५५, ९९७
 कटक २८५, ६०८
 कटच्छु ४५८
 कटि २७२
 कटु ९७६
 कटुक १४८
 कटुकरोहिणी ५८२
 कटुका ५८२
 कठल ९२५
 कठित ७४३
 कठिन ७१४, ९२८ ९८५
 कट्ट ५४८, १०४०,
 कट्टिस्स ४१५
 कण ४५४, ७०६, ५०४७,
 १११५
 कणय ३९४
 कणिका ५७४
 कणिकार ५७०

कणिष्ठ २५४, ९२९	कणहवत्तनी ३४
कणिय २५४, ९२९	कत ९९७
कणेरु ८६६	कतक १०३६
कणेरुका ३६२	कतमाल ५५२
कणटक ६१२	मृतहृत्थ ७२०
कंटकीफल ५६९	कतु ४१२
कंठ २६३	कत्तरयट्टि ४४३
कंठभूसा २८५	कात्तिक ७५
कण्ह ३८९, ४५३, ८३५, ९६७, १००४, १०८७	कात्तिका ५८
कण्डरा २७९	कत्थ ११६०
कण्डुति ३२६	कत्थवा ११८
कंडुया ३२६	कत्थुरिका ३०३
कंडुवन ३२६	कथं ११३९
कण्ण १५०, १६४, ११२०	कथं कथा १७०
कण्णजप ७३७	कथञ्चि ११५८
कण्णजलका ६२२	कथन ११६८
कण्णधार ६६६	कथा ११३
कण्णपूर २८४, ८७०	कथान ४७६
कण्णभूसा ८७५	कथित ७५५, १००५
कण्णमुद्ध ६७९	कदम्ब ५६१, १०९२
कण्णविभूसण २८४	कदम्बक ६३०
कण्णवेठन २८४	कदर ५६७
काणिका २१९, २८४, ६८७, ८७५	कदारिय ७३९
कण्ह १६, ८४, ९६, १०००, १०२३	कदली ३९७
कण्हतुण्ड ६१४	कदलिमिग ३९७
कण्हवंय ५५९	कदा ११६१
	कदाचि ११४६
	कद्दम ६६३
	कटक ४८७

कनय ३९४
 कनिष्ठ २५४, ९२९
 कनिष्ठा २६६
 कनिय २५४, ९२९
 कर्मानिका २६०
 कन्त २४०, ६९३, ९४८
 कन्तन ९५४
 कन्ता २३०, ९४८
 कन्तार १९२, ११०७
 कन्ति ५४, ७६२, १०५६
 कन्तित ७५२
 कन्तिमत्त ९५३
 कन्द ५४९, ६८८
 कन्दर ६०९
 कान्दत १६५
 कन्दुक ३१६
 कन्दरा २६३
 कपण ७३९
 कपाल २७९, ९४६
 कपि ६१४
 कपिकच्छु ५८२
 कपिस्थ ५५१
 कपिल ९८
 कपिलवस्थु २००
 कपिला ५७१, ५९०
 कपिसीस २१७
 कपितन ५६२
 कपोणि २६५
 कपोत ६३६, ९८४

कपोतपालिका २२१
 कपोल २६२, १०४८
 कप्प ११०, ७४२, ७९८
 कप्पक ५०८
 कप्पकखय ८२
 कप्पट २९३
 कप्पन } ३६५, ९५४,
 कप्पना } ९५६
 कप्पविन्दु ७९९
 कप्पर २६५, २७९
 कप्परुक्ख २८
 कप्पासिक २९७
 कप्पासि ५८९
 कप्पित ३६६
 कप्पुर ३०५
 कबरमणि ४९२
 कबळ ४६६
 कबळिकाराहार ८५६
 कम ४२९
 कमण्डलु ४४३
 कमळ ६८५
 कमलासन १५
 कामितु ७३०
 कमुक ६०२, १०५१
 कम्पन ७१२
 कपित ७४४
 कबल २९१, २९८, ६५२
 कंबु ४८७, ६७६, ९६६
 कंबुगीवा २६३

कंबोज १८५, ७५७	करसाखा २६६
कम्म ७५७, ११८०	करहाट ५४९
कम्माकर ५१४	करिसापण ४८१
कम्मादिक १०१८	करीर ५८०
कम्मार ५०९	करीस १९७, २७४, ९९५, १०८६
कम्मारमंड ५२७, १०३१	करुण १०२
कम्मरुद्धत ७९५	करुणा १६०
कम्मास ९९	करेरि ५५३
कयविक्रयिक ४६९	कल १३७
कयिक ४७०	कलंक ५५, १०८९
कर ६४, २६५, ३५५, ८७९ १०४७, ११२१	कलह(क)ल १३०
करक ५७०, १०१२	कलत्त २३७
करका ५०, १०१२	कलदक ६२२
करग ३६५	कलंबक ५९८
करज २६८	कलल २३९, ६६३.
करंज ५६७	कलविक ६४३
करण ९०१	कलस ४५७
करणीय ७७२	कलह ४००, ११७१
करण्ड ३१७	कला ५३, ५२८, ८७४
करपालिका ३९२	कलाप ३८९, ६३१, ६३५, ८६३
करपुट २६८	कलापी ६३४
करभ २६६, ५०२	कलि ११०६
करभूसा २८६	कलिका ५४४
करमद् ५७८	कलिंग ६४४
करमर ४०७	कलिंगर ४५३
करमरानांत ५१५	कलिल ७१९
करवाक २६	कलीर ५४९
करवीर ५७७	

कलुस ८४, ६६९, ११०६	कळाय ४५१
कलेबर १५१	कळार ९८
कल्याण ८८, ६९४, १०३७, १०७४	कळिगर ५५३ (का)
कल ६८, ३३१, ९८३	काक ६३८
कलहार ६८९	काकतालीय ७४०
कलोल ६६२	काकतिन्दुक ५६०
कवच ३७७	काकपक्ख २५७
ककन्ध ४०६	काकली १३७
कवि २२८, ११०५	काकोदुम्बरिका ६३९
कविट्ट ५५१	काकोळ ६३९
कसक ४४८	काच ९१९
कसम्बु २२४	काज ५२५
कसा ३७०	काण ३२१
कसाय ९६०	कातर ७३१
कसाव १४८	कादम्ब ६४४
कसिकम्म ४४५	कानन ५३६, ११५१
कसिण ७०१	काय ४२, १६३, ४६९, ८२६
कसित १०४०	कामं ११४०, ११९६
कासिर ८९	कामज ८९०
कसी ४४५	कामघात्वादि ८२९
कसेरु १०१०	कामन ७३०
कस्मीर १८५	कामप्पवेदन ११५१
कस्मिरज ३०३	कामयितु ७३०
कस्सक ४४७	कामी ७३०
कस्सप १०९	कामिनी २३१
कहं ११६०	कामुक ७३०
कहापण ४८१	कामोघ ९४६
कळभ ३६२	काय १५१, ६३०, १०४६,

१०८४	कासि १८५
कायबंधन ४३९	कान्न ६५०, ११२५
कायसखार ८३२	कास्मरी ५५८
कायिक ४७० .	काळ ७४, ९६, ३०२, १००५
कारक ८९०	काळकंटक ६४४
कारवेल्ल ५९६	काळकण्णि ८२
कारण ९१, ७७९, ११००,	काळका ६२२
११०१, ११२५, ११२७,	काळकूट ६०७, ६५६
११९७	काळकखंघ ५६०
कारणा ४०७	काळतिपु ४९३
कारुणिक ६५८, ७२६	काळलोण ४६१
कारण्डव ६२६	काळसीह ६१२
कारवेल्ल ५९६	काळसुत्त ६४७
कारा ४०७, १०११	काळहंस ६४४
कारिका ११०५	काळा ५९०
कारिय १०३७	काळागरु ३०२
कारु ५०४	काळायस ४९३
कारुञ्ज १६०	काळावक ३६१
कारुणिक ७२६	काळीय ३०२
काल ६६, ४०४, १०८२,	(कि)
१११०	कि २२ (एक)
कालकिरिया ४०४	किं २१-२२ (एक)
कालविसेस ८५५	किं ९४९, ११३८, ११३९,
कालिंग १८४	११९८
कावेरि ६८३	किंसु ११३९
कास ३२९, ६०१, ११२५	किकी ६४३
कासमह ५९८	किं(क)कार ५१४
कासाय २९६	किंकिणी १८६
कासाव २९६	किंकिरात ५७९

किच्च ७७२	किस ७०४, ९२४
किच्छ ८९, १०४०, ११५८, ११६९, ११८१	किसलय ५४३
किंचि ११४८	किसोर ३६९
किंचिदूनक ७४२	(की)
किञ्जक्ख ६८६	कीचक ६००
किट्ट ४५२	कीट ६२३
किण्ण ५३३	कीर ६४०
कितव ५३१	कील ३७४
कित्तावता ११४१	कीळित ७४७
कित्ति ११७	कीब ११४१
कित्तिम १०३६	कीळा १७६, ११२६
किन्नर ४५	कीळित १७६
किब्बिस ८४	(कु)
किमि ६२३	कु १८१, ११५९, ११९७
किमिज २९८	कु २२ (एक)
किमु ११३८	कुकुत्थक ६२६
किमुत ११३८	कुक्कु २६८
किम्पुरिस ४५	कुक्कुच्च १६९, १७९
किर ११९९	कुक्कुट ६४०
किरण ६४	कुक्कुर ५१८
किरात ५१७	कुक्कुल ३६
किरिय ७५७	कुक्कुह ६४०
किरीट २८३	कुंकुम १४७, ३०३
किलञ्ज ४५५	कुच २७०
किलमथ ७६१	कुच्छा १२१, १०५५, ११५९
किलिड्ड १२५	कुच्छि २७१
किलिन्त ७५३, ७९७	कुच्छिड्ड ३९
किलेस ८५९	कुच्छित ६९९, १०७०, ११६९
	कुज ५४०

कुंचनाद ११९	कुत्थ ११६०
कुंचिका २२२	कुत्र ११६०
कुचिकाविवर २२२	कुथ ३६५
कुंचित ७०९	कुदाचन ११६१
कुज ६०९	कुहाल ५५२
कुंजर ३६०	कुद्रूस ४५०
कुट ४५७	कुद्ध १०७७
कुटज ५९२	कुन्त ३९४
कुटधारिका २३६	कुन्तनी ५४१
कुटन्नट ५७३	कुंतल २५६
कुटर्सिबली ५६५	कुंद ५७८
कुटि २०७	कुप्प ४८६
कुटिल ७०९, १०१५, १०७२	कुब्बर ३७४
कुटीसक ४४१	कुमार १७, २५१ ९०७
कुड ३०३, ५९२, ११२०	कुमारिका २३१
कु(धा)ठारी ३९३	कुमिन ५२१
कुडुब ४८२	कुमुद ३०, ४७६. ६८८
कुडुमल ५४४	कुमुदिका ५६४
कुडु २०४	कुंभ ३६३, ४५७, ४८३, ८५३
कुणप ४०५	कुंभक ६६६
कुणाल ६३३, ६७९	कुंभकार ५०७
कुणी ३२०	कुंभथून १४०
कुण्ठ ७२९	कुंभण्ड १३, ५९७, १०३०
कुण्ड ४५६, ६२२	कुंभण्डसामि ३१
कुण्डक ४५४	कुंभी ४५६, ५६४
कुण्डल २८४	कुंभील ६७४
कुण्डिका ४४३, १०१२, ११२४	कुम्म ६७४
कुतूहल १७३	कुम्मास १०४८
कुत्तक ३१४	कुर ४६५

कुर(रि)ङ्गा ६१९, १०४५	कुसल ८५, ३३१, ७२०, ८०३
कुरंडक ५७९	कुसा ३७१
कुरर ६४०	कुसि २९६
कुरु १८४	कुसिनारा २०१
कुरू १८४	कुसुम ५४५, ११०५
कुरूर ७१४, ९२८, ९३४, १०३८, १०६६, १०८९	कुसूल ४५८
कुल ३३२, ६३२, १०६०. ११७६	कुसेसय ६८५
कुलक ५६०	कुहण ९८३
कुलज	कुहणा ९८३
कुलटा २३३	कुहर ६४९, १०९२ (कृ)
कुलपालिका २३४	कूट १७७, २१९, ५२६, ६०८, ८२८
कुलल ६३७	कूटचरिया ९८३
कुलाचल २७	कूटङ्क ७१०
कुलाल ५०७	कूप ९३१
कुलालभण्ड ७८२	कूपक ६६६
कुलावक ६२७	कूपाम्बुब्बाहण ५२४
कुलिस्थी २३४	कूल ६६०
कुलिस २४	कूलदेस ६६० (के)
कुली(लि)न ३३३	के २२ (एक)
कुलीनक ३६९	केकर ३२०
कुलीर ६७५	केका ११९
कुलीरपाद ३१०	केकी ६३४
कुल्ल ४५५, ६६५	केटुभ ११२
कुवलय ६८८	केतकी ६०४
कुवेणि ५२१	केतन ३९७ १०९८
कुवेर ३२, ९६९	केतव १७७, ५३१
कुस ६०२, १०७९	

केतु ३९७, १०६४, १०९८, ११०५	कोट्टास ४८५, १०३४, ११००, ११०२
केदार ४४७	कोट्टासय ३९
केनिपात ६६७	कोण १४४, ३९४, ११०२, ११२०
केयूर २८७	कोतूहल १७३
केलास ६०७	कोत्थु ६१५
केवट्ट ६७०	कोदणु ३८८
केवल ८, ७८६, १०६९	कोध १६३, ११२५
केस २४६	कोधन ७३२
केसपुञ्जचय ९०४	कोप १६४
केसर ५५६, ५७२, ६८६	कोपज ८९०
केसरी ६११	कोपी ७३२
केसव १६	कोपीन ९३५
केसोहारण ७९६	कोमल ७१६, १०६७
केळि १७६	कोमुदी ५४
कोक ६१५	कोरक ५४४
कोकनाद ६८६	कोल ५५९
कोकासक ६८६	कोलक ३०४, ४५९
कोकिल ६३३	कोलट्टिपक्खि ६४०
कोच्छ ३११	कोलम्ब ४५६
कोञ्चनाद ११९	कोलवल्ली ५८३
कोञ्चा ६४१	कोलाहल १३०
कोटर ५४८	कोलित ४२५
कोटि ३९४, ८७१, ४७४, ८९७	कोली ५५८
कोटिप्पकोटि ४७४	कोविद २२८
कोटिसिम्बली ५६५	कोविळार २८, ५५२
कोटुम्बर २९१	कोस १९७, २७३, ४८६, ८११, १०९२
कोड २७१, ४५८, ८६२	

कोसज ३५१	खज्जु ३२६
कोसफल ३०४	खज्जुरी ६०३
कोसम्बी २००	खज्ज ३२०
कोसल १८४	खज्जन ६४३
कोसि ३९१	खज्जरीट ६४३
कोसिक ५५७	खटक २६८
कोसिय २०, ६३८, १०४५	खण ६६, ८०२, ८५५
कोसेय्य २९१, २९८, ३१५	खणमुहुत्त ६७
(क्रि)	खणालय ६७
क्रिया ७५७, ८७७, ९०१,	खणिन्ती ४४७
११०५	खण्ड ५३, ४६२
क्रियाकप्पविकप्प ११२	खण्डन ९४३
क्व ११६०	खत्त ३३५, ४१६, १०९५
(ख)	खन्तज ५०३
ख ४५ (एक)	खत्तिय ३३५, ९२६
ख २३, १०६१	खत्तियज ५०४
खग ६२४	खत्तियमहासाल ३३८
खगन्तर ९१५	खत्तिया २३६
खगादि १०९२	खत्तियानी २३६
खगादिबंधन ९०४	खत्तु १०९५
खग ६९१, ६१३, १०८२,	खदिर ५६७
१०९२	खन्ति १६१
खग्गकोस ८५२	खन्तिमन्तु ७३२
खग्गंग १०९५	खन्तु ७३२
खग्गविमाण ६१३	खन्ध १७, २६४, ५४८, ६३०,
खग्गादिमुट्ठि ३९१	८५१, ११०२, ११२७
खज्ज ४६६	खन्धकोट्टास ८४८
खज्जन्तर ११२२	खन्धदेस ३६३
खज्जभेद १११३	खन्धपंचक ७८८

खन्धभारादि ९३३	खीणासव १०
खन्धावार १९८	खीर ५००
खम १०७३	खीरणव ६५९
खमन १६१	खीरिका ५६४
खमा १६१, ९९४	(खु)
खय २०७, ३३२, ७७३, ९३४, १००२, १०१४, १०७९, १११७	खुज्ज ३१९
खर ५०२, ५२८, ७११, ९६७	खुदा ४६८
खल ४५४, ९२७	खुदित ७५६
खलित ११०८	खुद् ४९४, ६४५, ८२१
खलीन ३७०	खुद्घाटिका २८६
खलु ११८५, ११९५	खुद्दज ४९४
खल्लाट ३२१	खुद्पादप ५४०
खल्लुक ३७०	खुद्संख ६७६
खळो(लो)पि ४५६	खुद्दा ६४५
(खा)	खुद्दानुखुद्दक ४३१
खाणु ५४९	खुर ३७१
खात ६७७	खुरक ५६१
खादित ७५७	खुरप्प ३८९
खार १८२, ११३४	(खे)
खारक ५४४, ५६८, १११६	खेटक ३९२
खारी ४८३	खेत्त ४४७, ८८०
(खि)	खेत्ताजीव ४४७
खिड्ढा १७६	खेद ९२२, ११५९, ११७२, १२०१
खित्त ७४४	खेप १२१
खिपन १००४	खेपक ९२२
खिप्प ४०	खिपन १०७८
(खी)	खेम ८, ८८, १०३७
	खेळ २८१, १०१०

(खो)	गंडुप्पाद ६७५
खो ११५०	गंडुल ३१९
खोण्ड ३२०	गत १०८७, ११५५
खोम २७७, २९१	गति ३९५, ७९३, ११६३, ११६४, ११७८
(ख्या)	गत्त १५१
ख्यात ७२४, ९३५	गद ३२३
ख्यापन ११७५	गदा ३२, ३९४, १०९९
(ग)	गदित ७५५
गगन ४५, १११९	गद्भण्ड ५६२
गगरी ४६९, ५२७	गद्गुल ५२०
गंगा ५८१, ६८२	गद्ध ६३७
गंगेय्य ३६१	गद्रभ ५०२, ९६७
गच्छ ५४०	गन्ध १००६
गज ३६०	गन्ध ९४, ३६१, ११०८, १११९, ११२९
गजकुल ३६१	गंधकुटी २११
गजता ३६२	गधब्ब १३, ९०२
गज्जित ४९, ३६२	गंधब्बाधिप ३१
गण ६२९, १००८, १०५०, १०५७, ११०७	गंधमादन ६०७
गणक ३४७	गधसार ३००
गणन ८४५	गंधार १३२, १८४
गणिकंठक ६१२	गब्ब १७१, १०७९, ११२८
गणिका २३३	गाब्बित १९७५
गणित ७१०	गब्भ २१४, २७१, ९४३
गणी ६१२	गब्भमोचन ९०२
गण्ठ ५२०, ६००	गब्भर ६०२
गण्ठपास ५२०	भब्भासय २३९
गण्ठ २६२, ३६४, १०४८	गाब्भिनी २३९
गंडक ६१३, ६७२, १०९२	

गभीर ६६९	गळोची ५८१
गम ३९५	(गा)
गमन ३३५, १०१२, १०५४, १०९०, ११०० ११२८	गाथा १०९०
गमिक ४२४	गान १३०
गभीर १२९, ६६९	गाम २२५, ११०७
गम्म ७४५	गामजेडुक ९२०
गयहाकार ११८५	गामणी ६९५, ९२०
गरहा १२१, ९४९, ११८३, ११८४, ११८६, ११९१	गामणीय ३६८
गरळ ६५५	गामद्वार ६८४
गरु ६२७, ७०१, ८४०	गामधम्म ३१७
गरुगब्भा २३९	गायक ९०२
गरुळ ६३३, ८०९	गायत्ति ४१६
गल २६३, ११२९	गायत्तिपमुख ११७
गलन्तही २७८	गायंन ९०२
गलित ७५१	गारय्ह ७००
गवक्ख २१६, ९४८	गारय्हवच ७३५
गवज ६१६	गारव ९१६
गवय ६१६	गावी ४९८
गवि १११४	गावुत १९६
गवेसना ४२८	गाह ७६२
गवेसित ७५३	गाहपच्च ४१९
गह २०६, ७६२, ९१९	गाळव ५५६
गहड्ड ४४६, ४०९	(गि)
गहण १०४०, ११८१	गिंगमक २८९
गहाणि २७१, ९७२	गिज्झ ६३७
इन ५३६, ७१९	गिज्झकूट ६०६
गहपतिमहासाल ३३९	गिज्झका २०२
	गिद्ध ७३९
	गिनि ३४

गिम्ह ७९, ८०, ९५४
 गिम्हान ७८
 गिरा १०५
 गिरि ६०५
 गिरिकाष्णि ५८४
 गिरिमल्लिका ५७३
 गिरिमेखळा ४४
 गिरिसिंग ८२८
 गिलान ३२२
 गिलित ७५७
 गिही ४४६
 (गी)
 गीत १३०
 गितिका १३०
 गीवा २६३, ११२९
 गिविच्य २८५
 (गु)
 गु २६ (एक)
 गुग्गुळ ५५७
 गुञ्जा ४७९, ५८५
 गुण ७६७, ७८७
 गुणाधार ९१३
 गुणुक्कंस ९९३
 गुणैतर ११२५
 गुत्त ७४६, ७५४
 गुद २७४
 गुन्दा ५९९
 गुम्ब ५५०, ६३१, ८६१
 गुय्ह ३५२, १०८५

गुय्हक १३
 गुय्हन ९८५
 गुहा ६०९
 गुळ ४६२, १०८८
 गुळफल ५५४
 गुळभेद ९२५
 (गू)
 गूथ २७४ १०१९
 गूळ्ह ७४६
 गूळ्हपुरिस ३४७
 (गे)
 गे २६ (एक)
 गेण्डुक ३१६
 गेरिकादिक ६१०
 गेलञ्ज ३२३
 गेह २०७, ९३४, १०५६, १०६०,
 ११००, ११०४, ११०८,
 ११६५, १०९८
 गेहग ११३४
 (गो)
 गो १८१, ४९५, ८६९, ९९८,
 गोकण्टक ५८३
 गोकण्ण २६७
 गोकुल १९०
 गोचर ९४, ११३२
 गोच्छक ५४५
 गोटविस ६६६
 गोट्ट १९०
 गोण ४९५

गोतम ४	घ २६ (एक)
गोत्त ३३२, १०६०	घ २७ (एक)
गोधा ६२२	घट ४५७, १११९
गोधुम ४५०	घटन ११२८
गोनक ३१२	घटीयन्त ५२४
गोन (ड्ग) ड्गुल ६१४	घण्टिक ३९६
गोनस ६५१	घत ४९९
गोपे ४९५	घन ४७, १४२, ७०७, ८२०, १०७६
गोपगाम १०८१	घनतम ७२
गोपानसी २२१	घनपुष्फ ३१३
गोपायित ७५४	घनसार ३०५
गोपाल ७९५	घनोपल ५०
गोपालगामक २२६	घम्म ९५४
गोपित ७५४	घम्मजल १०८८
गोपुर २०४, १०६५	घर २०६, १०६०, १०६५, १०९७
गोष्फक २७७	घरकूट ८७५
गोमन्तु ४९५	घरगोलिका ६२१
गोमय ४९९	घरणी २३७
गोमुत्त २२५	घरसप्प ६५२
गोर ९५	घरादिभू २२५
गोरक्खा ४४६	घस्मर २२५, ७३४ (घा)
गोलीस ५६३	घा २६ (एक)
गोलोमी ५८४, ५९९	घा २७ (एक)
गोविंद ४९६	घात ४०३, १०८०, ११२७
गोसीस ३०१	घातन ४०३
गोसंख्या ४९५	घातुक ७३३
गोळ १०८८	
गोळक १०१७ (घ)	

घान १५०, ११११	चणक ४५१
घास ४६५, ६०२, ११०३	चण्ड ७११, ७३२
(घि)	चण्डाल ५१७
घि २७ (एक)	चतुक्क २०३
(घु)	चतुक्कण २५२
घु २७ (एक)	चतुज्जातिगंध १४७
(घो)	चतुस्थंस १०३०
घोटक ३७०	चतुब्बग्ग ३१८
घोर १६७	चतुर ७२१
घोस १२८, १०८१	चतुरंगतम ७१
घोसना ११७	चतुरंगिनी ३५९
(च)	चतुरस्सक २०९
च ११८७ (एक ३१)	चतुरोपधि ९६८
चकोर ६२५	चत्त ७५४
चक ३७३, ३८१, ३९४, ७८१	चन ११४५
चकन्त १०५८	चंद ५१
चकपाणि १६	चंदक ६३५
चकरतन ७८१	चंदग्गाह १०२७
चकवत्ति ३३५	चंदन ३००
चकवाक ६४१	चंदनिका ६८३
चकव्ह ६४१	चंदप्पभा ९१७
चक्कि ३९६	चंदभागा ६८२
चक्खु १४९, ८३५	चदिका ५४
चक्खुमन्तू १	चंदिमन्तु ५२
चंकम २१३	चपल ७३८, १०७५
चंकोटक ३१७	चमर ६१९
चम्मर २०३, २१८	चमुरु ६२०
चंचल ७१२, ११०७	चमू ३८१
चटक ६४३	चमूपति ३४०

चंपक ५६८	(चि)
चंपा २००	चि ११४५
चंपेग्रह ५६८	चि ३२ (एक)
चम्म ३७७, ४४२, ११०७	चिक्खल्ल ६६३
चम्मकार ५०८	चिञ्चा ५६२
चम्मपसिब्बक ५२६	चिण्ह ५५
चम्मयोनि ६२०	चित्तक ४०५
चम्मावुत ३७२	चिता ४०५
चय १०५०, १०७६, १०९९, ११२५, ११२८	चित्त ७५, ९९, १५२
चर ३४७, ७११, ११०७	चित्तक ३००, ५८०, ९४४
चरण २७७	चित्तकम्म ८३८
चराचर ७११	चित्तका ३१२
चरिम ७१५, ११९९	चित्तकार ५०८
चरु ४१८	चित्तकुट ६०७
चल ७१२, १०६६	चित्तपीला १७३
चलन ७१२	चित्तमास ७७, ८३८
चलनी ६१८	चित्तलता २३
चलित ७४४	चित्तविब्भम १७२
चवन ४०४	चित्ता ५९. ८३८
चसक ५३४	चित्ताभोग १५९
चाग ४२०, १०१४	चित्तेकग्गता ८५८
चातक ६४१, १०५०	चित्रतण्डुला ५८६
चाप ३८८	चिन्ता १७१
चामर ३५७	चिर ११९४
चामीकर ४८८	चिर ११३६
चार ११०७	चिरक्रिय ७२७
चारु ४८७, ६९३, १०२०, १०७०. ११०८	चिरत्तन ७१३
	चिररत्ताय ११३६
	चिरस्सं ११३६

चिरातीति ११९४	चेत १५२
चिरेण ११३९	चेतक ५२०
चिहण ८७९, ११०५	चेति १८४
(ची)	चेतिय १८४, ४३६, ९५५
चीनपिड्ड ४९४	चेतियहुम ९५५
चीरी ६४६	चेल २९०
चीवर २९६	(ची)
(चु)	चोदन ११५७
चु ३२ (एक)	चोर ५२२
चुञ्चु ५९८	चोरिका ५२२
चुण्ण ३९५, १०२१	चोळ २९०
चुण्णित १०७५	(छ)
चुत ५५७, ७५१	छ ३४ (एक)
चुन्दकार ५०९	छक २७४
चुन्दभण्ड ११२१	छकन २७५
चुबुक २६२	छकळ ११११
चुंबटक ४५८	छ(क)गलक ५०२
चुल्ल ७०५, १११९	छक्कण ३५२
चुली ४५५	छज्ज १३२
(चू)	छण १७८
चूचुक २७०	छत्त ३५७, ११३०
चूत ५५७	छत्तपण्ण ५५५
चूला २५८, ६३४, ८६४	छद ५४३, ६२७
चूळामाणि २८३	छदन ५१, २१८, ५४३, ११०४
चूळिका ३६३	छदि ९४०
(चे)	छद्द २१८
चे ११४७	छद्दन्त ३६१, ६७९
चेटक ५१४	छद्दिका ३२७
चेटी २३६	छन्द १७२, ४१७, ७६६, ९४५

छन्दस ४०८	(छु)
छन्दोर्वाचिति ११०	छु ३४ (एक)
छन्न ३५३, ७४८, ८३४	(छू)
छप्पद ६३५	छूरिका ३९२
छमा १८१	(छे)
छरस १४८	छेक ७२१, ११६५
छल ८६०	छेद १०९६
छव ४०५, १०२६	(ज)
छवक ११३०	ज ३५ (एक)
छवि.५४	जगतिपाल ३३४
छविसंपत्ति ८०९	जगती १८२, ९९७
छल ११०८	जघन २७२
(छा)	जंगम ७११
छा ३४ (एक)	जंगल १८३
छात ७५६	जंगमग्ग १९१
छादन ५१	जटा १६२, २५७, ९४७
छादित ७४८	जटाधर ४४०
छाप २५१	जटिल ४४०
छाया ९५३	जण्णु २७६
छारिक ३५	जण्णुतग्घ ७४२
(छि)	जण्णुमत्त ७४२
छि ३४ (एक)	जतु ३०५
छिगल ६५०	जतुका ६४६
छिद ११००	जत्तु २६४
छिद ६४९, १०१३, १११८	जन ९३, १०४१, १०८९, ११०३
छिद्दवन्तु ९१५	जनक २४३, १११८
छिद्दित ७४८	जनन ००
छिन्निरियापथ ३१९	जननी २४४
	जनपद ४८५, १००१, १०८९

जनपदन्तर १८५	जरा २५१
जनवाद १२०	जल ६६१
जनाधिप ३३४	जलचर ६७१
जनालय २१०	जलदायक ३५९
जनावास ११०७	जलनिग्मम ६६०
जनिका २४४	जलनिधि ६५९
जनेन्ती २४४	जलसत्ति ६७६
जन्ताघर २१४	जलाधार ६७७
जन्तु ९३	जलाबु २३९
जपा ५८०	जलाबुज ७४१
जपित ७५५	जलालय ६५८
जम्पति २४२	जलासय ६७७
जम्बाल (ङ) ६६३	जलुका ६७५
जम्बाली ६८४	जव ४०, १११५
जम्बु ५४७	जवन ३७०, ३७९
जम्बुक ६१५	जवनिका ३९८
जम्बुदीप १८३	जवाधिक ३७०
जम्बू ५४७	जळ ७२१
जम्बुनद ४८८	जळत्त १०४८
जम्भीर ५५३	(जा)
जम्म ५१६, ७२९	जागर ७६८
जय ४०२, ७६१, ९९७	जागरिया ७६८
जयन ७६१	जाणु २७६
जयपान ३९८	जात ६३०, १०७७
जयंपति २४२	जातरूप ४८७
जयसुमन ५७५	जातवेद ३३
जर ३२९	जातापच्चा २३५
जरगाव ४९६	जाति ९०, ५७६, ७९२
जरता २५१	जातिकोस ३०४

जातिफल ३०४	जिति ७६१
जातिसुमना ५७६	जिन ४
जातु ११४०, ११४६	जिम्ह ७०९
जानि ७६३	जिया ३८८, ७८७
जानिपति २४२	जिन्हा १५०
जामातु २४७	(जी)
जाम्बव ५४७	जीमूत ४७, ५७८
जाया २३७	जीरण ७६३
जायापति २४२	जीव ९२, ९३, ११०३
जार २४०	जीवक ५९४
जारी २३८	जीवञ्जीव ६२५
जाल २१६, ५२१, ६३१, ९४८, ११०२	जीवन ४४५
जालक ५४४	जीवनी ५९४
जाला ३५	जीवन्ती ५९४
जालिक ५४१, ६७०	जीवसुमन ५८०
जालिका ३७८	जीविका ४४५
जालिनी १६२	जीवित १५५
(जि)	जीवितवृत्ति ७९६
जि ३५ (एक)	(जु)
जिगुच्छन १२००	जु ३५ (एक)
जिगुच्छा १२१, १२००	जुण्हा ५४, ६९, ९१७
जिघच्छा ४६८	जुति ५४, ६४, १०५६, १०८६
जिघच्छित ४५६	(जू)
जिघञ्ज ७१५, १०६९	जूत ५३१
जिजुक ५८५	जूतकार ५२१
जिण्ण २५४	(जे)
जिण्णक २५४	जे ११३९
जिण्णवसन २९३	जे ३६ (एक)
	जेह् ७५, २५४, ६६४, ९१८

जेडा ५९	जात ७५७
जेतब्ब ३७९, १०२२	जातक २४३
जेतुत्तर २०१	जाति २४३
जेतुभिच्छा	जापन १०५८
जेय्य ३७९, १०२२	जाय ७६०
जोति ५७, ८८४	(जे)
जोतिसत्थ ११०	जेय्य ७८४, १०२६
(ज्या)	(ट)
ज्या ३८८	ट ४० (एक)
(झ)	टंक ४९३
झ ३६ (एक)	(टी)
झज्झरी ५९८	टी ४० (एक)
झल्लिका ६४६	(ठ)
झस ६७१	ठ ४२ (एक)
झसा ५८८	ठपन ९७१
(झा)	(ठा)
झाटल ५६३	ठा ४२, ४३ (एक)
झान १७१	ठान ९१, ८४६, १०५८, १०९८
झाबुक ५६१	ठानीय १९८
(ज्ञे)	(ठि)
ज्ञे ३७ (एक)	ठिति ८४६, १०५८
(ज)	ठितिआदि ११६३
ज ३८ (एक)	(ड)
जत्त ७०६	ड ४४ (एक)
(जा)	डंस ६४५
जा ३८ (एक)	(डा)
जाण १५३, १०५३, ११३१	डाक ४५९
जाणदस्सन ७९४	(डि)
जाणप्पत्ति ११७३	डि ४४ (एक)

(ढ)	तज्जारी १९४
ढ ४५ (एक)	तट ६०८, ६६४, ११३३
(ढि)	तण्डुलीय ११३२
ढि ४६ (एक)	तण्डुलेय्य ५९४, ११३२
(ण)	तण्हकखय ६
ण ४६ (एक)	तण्हा ४४, १४२, १०५७,
(णा)	१०९५
णादि ८५७	तत ७४६
(त)	ततिया ७२
त ४९ (एक)	ततियत्थ ११७४
तं ११४५	ततो ११६४
त ५२ (एक)	ततोपर ११५५
तक्क १५५, ५००, ८९८,	तत्थ ११४२, ११९७
१०२२	तत्र ११५६
तक्कर ५२२	तच्च ११७५
तक्कसिला २००	तथरिव ११४३
तक्कारी ५७३	तथा ११४२
तक्काल ८६	तथागत ३, ९३, १०९९
तक्कोल ३०४	तथेव ११४२
तगर १४७	तदा ११६१
तग्घ ११४०	तदात्त ८६
तच्च १५७, ९२४, ११०९	तदानी ११६१
तचसार ६००	तद्दाम १०८१
तच्चुम्भव २९७	तदुपेत ९१७
तच्छ १२७	तनय २४१
तच्छक ५०६	तनु १५१, ७०५, ७०७,
तच्छनी ३९३	७२४, ९२४
ताच्छित ७५०	तनुक्त ७५०
तज्जनी २६६	तनुज २४१

तनुरुह २५९
तन्त ५२३, ८८२
तन्दी १०५४
तप ४३०
तपन ६३१, ६५७
तपनीय ४८८
तप्पन ४६८, ७५९
तप्पर ७२६, ९६२, ११६३
तपस्सी ४३३, ९३७
तपोधन ४३३
तपोवन ९२८
तब्बिपक्खक ६६९
तब्भाव ८३३
तम ७०, ९७५
तमाल ४७३
तमुस्सन्ता ६९
तम्ब ९५, ३६१, ९२३, ९६३
तम्बक ५९८
तम्बचूल ६४०
तयी १०८
तर ६६५
तरग ६६२, १०५९
तरच्छ ६११
तरणी ६६६
तरल ४६५, ६१३
तरी ६६६
तरु ५४०
तरुण २५३, १०७३

तरुसण्ड ५३७
तल १०९०
तस ७११
तसर ७७३
तसिना १६२
तस्सन ४६७
तह ११५६
तहि ११५६
तळाक ६७८
(ता)
ता ४९ (एक)
ता ५३ (एक)
ताण ६, ७६३
तात २४३, ७५४
ताप १६९, १०४५, ११३५
तापस ४३३
तापसतरु ५६५
तापिञ्ज ४७३
ताम्बूली ५८९
तार १३७
तारका ५७, ९०४
तारापथ ४६
ताल २६७, ६०३
तालवण्ट ३१६
ताव ११४१, ११९३
तावता ११४१
तावतिस ४१६
ताळ २२२, ९०१

ताळादिक ८२०	तिदिवादिभू १९
ताळी ६०४	तिनीस ५५५
(ति)	तिन्त(न्न) ७५३
ति ५० (एक)	तिन्तिणी ५६२
ति ५३ (एक)	तिन्दुक ५६०
तिकिच्छक ३२९	तिपु ४९३, १०४६
तिकिच्छा ३३०	तिपुटा ५९०
तिकूट ६०७	तिब्ब ४१, ७११
तिखिण ७११	तिमि ६७३
तिगोचर ३५२	तिमिगल ६७३
तिचीवर ४३९	तिमिंद ६७३
तिण १८७, ८१४	तिमिर ७०
तिणपादप ६०४	तिमिरपिगल ६७३
तिणव १४३	तिमिस ७०
तिणसूल ५७४	तिमीसिका ६९
तिण्ह ७११	तिम्बरू ५६०
तितिक्खा १६१	तिम्बरूसक ५६०
तितिक्खावन्तु ७३२	तियामा ६९
तित्त १४८	तिरक्कार १७२
तित्तक ५९५	तिरच्छ ६४८
तित्ति ४६८, १११२, ११६८	तिरच्छान ६४८
तित्तिर ६२५	तिरच्छानगत ६४८
तिस्थ ८८४, ९८१	तिरियं ११५९, १२०१
तिंथि ७२	तिरीटक ४४२
तिथिभेद ८८९	तिरो ११५९, १३०१
तिदिस ११	तिरोकरणी २९८
तिदसालय १०	तिरोक्कार १७२
तिदिव १०	तिरोधान ५१
तिदिवाधार २६	तिलक ३००, ५६१, ९४४

तिलकाळक ९४४	तुरग ३६८
तिलपण्णी ३०१	तुरग ३६८
तिलबीज ६९०	तुरित ४०, ३७९
तिलिगिक ९३४, १०२६, १०९०	तुरियग ९०१
तिलिच्छ ६५१	तुरियन्तर ९१५
तिवग ६१८	तुरुक्ख १४७, ३०२
तिविज्जा १०३४	तुला २२३, ४८१, ८२३
तिवुता ५९०	तुलिय ६४२
(ती)	तुल्य ५३०, १०४८
तीर ६६४	तुवट ४०
(तु)	तुहिन ५६
तु ११९७	(तू)
तु ५० (एक)	तूण ३८९
तु ५३ (एक)	तूणी ३८९
तुग ७०८	तूणीर ३८९
तुच्छ ६९८	तूल ४९४
तुच्छाभासत ११६	(ते)
तुड्ड ७५२	ते ५१ (एक)
तुट्टि ८७	तेज ३४, १०६४
तुड २६०	तेजन ३८९, ६०१
तुण्ण ४०	तेजित ७४४
तुण्णवाय ५०७	तेन ११४५
तुण्ही ११४९	तेल १०९७
तुण्हीभाव ४२९	तेलपण्णिक ३०१
तुत्त ३६७, ४४८	(तो)
तुदम्पती २४२	तोमर ३६६
तुन्नवाय ५०७	तोय ७६१
तुम्ब ४८४, ११२४	तोरण २०५
तुम्बी ५९६	तोस १०५८

(त्या)	थिरंस ९३३
त्यादि १०५२	(थी)
(थ) .	थी २३०
थ ५४ (एक)	थीरज ११०५
थञ्ज ५००	(थु)
थद्धमच्छरी ७३९	थु ५६ (एक)
थद्धलुख १८३	थुत ७५२
थन २७०	थुति ११८, १०८२
थनप २५२	थुतिपाठक ३९६
थानित ४९	थुल्ल ७०१
थपति ५०६	थुस ४५३
थवक ५४५	थुसोदक ४६०
थम्म २२०, ३६४, ४५४,	(थू)
५५०, १०४८, ११०१,	थूण २२० ४१९, १०४८
११२२	थूप ४३६, ९५५
थम्मकरी ४५२	थूल ७०१, १०६६. १०८३
थरु ३९१	थूलत्त ८९८
थल १८३	(थे)
थली १८३	थे ५६ (एक)
थ ५६ (एक)	थेन ५२२
(था)	थेच्य ५२२, ११७३
था ५५ (एक)	थेर २५४
थाम ३९८	थेव ६६०
थाली ४५५	(थो)
थावर ४१२	थोक ७०४, ११२९
(थि)	थोमन ११९
थि ५५ (एक)	(द)
थिरा ५८४	दक ६६१
थिर ११५९	दकसीतलिक ६८९

दकख ७२१, ९२९, १०७०, ११६८	दब्बी ४५८, १११२
दकखता ११६८	दब्भ ६०२
दक्खिणाग्नि ४१९	दम ३४९, ७५८, ८४७, १-४४
दक्खिणा ९८६	दमक ४६७
दक्खिणायन ८०	दमथ ७५८
दक्खिणेय्य ७२६	दमित ७४०
दण्ड ३४८, ३४९, ६८६, १०४४	दम्पति २४२
दण्डज ३५१	दम्भ १७७
दण्डनीति १३	दम्म ४९६
दत्तु ७२१	दया १६०, ११९२
दहरी १४४	दयालू ७२७
दहुर ५७५	दयित ६९७, १०६६
दधि ५०१	दयिता २३०
दधिमण्ड ५०९	दर ११११
दनु ८३	दरथ ११११
दन्त २६१, ७४९	दरी ६०९
दन्तकट्ट ४४२	दल ५४३, ९३६, १०८० १०८६
दन्तच्छेद ९३०	दव १७६, ११२६
दन्तधावन ५६७	दवथु ३२८
दन्तपोन ४४२	दसगुण ४७७
दन्तसट्ट ५५२	दसन २६१
दन्तावरण २६२	दसनच्छद २६२
दन्ति ७५८	दसबल १
दन्ती ३६०	दसम्मण ४८३, ८५३
दप्पण २१६	दससतनयन १९
दब्ब २२९, ४८५, ९१३	दसा २९४, ११२७
दब्बिमुखाद्विज ६३७	दस्सन १६१, ७७५, ८८८, ११६३, ११६६

दह ६७८	दारुखण्ड ९७०
दहन ३३	दारुण १६७
दहर २५३	दारुहळिहा ५८६
दळिह ७३९.	दास ५१४
दळ्ह ४१, ७१४, १०८३	दासव्योपगत ५१५
दळ्हर्थादि ११८२	दासी २३६ ५७९.
दळ्हमित्त ३४६	दाळिम ५७०
दळ्हीकम्म ७९०	(दि)
(दा)	दिवखा १२०४
दा ५७ (एक)	दिगंबर ४४०, ७३४
दाठा २६१	दिग्घिका २०५
दात ७५२	दिह २४५, १०७८
दातु ७५२	दिह्घम्मिक ८५
दात्त ४४८	दिह्घम ११५
दान ३६४, ४२०. १०१४, ११२९	दिह्घमत्तक ३४६
११६२.	दिह्घमित्त ३४६
दानव १४	दिह्घा ११५१
दानवात्थु ४२२	दिह्घि १६१
दानसील ८९१	दित्त १०७५
दानसोण्ह ७२३	दित्ति ६४
दानारह ७२६	दिद्ध ३९०, ७४६
दाब्बि ५८६	दिन ६७
दाम ४९९	दिनकर ६२
दाय ५३६, ८९८	दिनच्चय ६८
दायाद १०४६	दिनपत्ति ६३
दार २३७	दिन्दिम ६४३
दारक २५३	दिपदुत्तम १
दारित्त ७४८	दिब्ब १२
दारु ५४८	दिब्बचक्खु ७९४, ८३५

दिब्बविहार ८५७	(दु)
दियड्ढ ४७८	दु ११६९
दिव १०	दु ५८ (एक)
दिवड्ढ ४७८	दुकुल २९१
दिवस ६७, ११५५	दुकृत ८४
दिवसबलंज ३३७, ३३८	दुक्ख ८९, १०९७
दिवा ११४७	दुक्खक्खय ८
दिवाकर ६२	दुग्ग ३५०
दिवोक ११	दुग्गत ७३९
दिस ३४५, ११२२	दुग्गति ६५६
दिसम्पति ३३४	दुग्गन्ध १४६
दिसा २९	दुग्गम १९२
दिसागज ३०	दुग्गसंचार ७७३
(दी)	दुच्चरित ८४
दी ५८ (एक)	दुद्ध १०७७
दीघ ६५४, ७०७	दुट्ठु ११५४, ११५९
दीघञ्जस ११००	दुतिया ७२, २३७, ९८७
दीघता २९५	दुद्दसतर ७९८
दीघपिट्ठिक ६५४	दुद्दिन ५०
दीघमञ्जस १९२	दुद्ध ५००
दीघलोमक ३१२	दुंदुभि १४३
दीघवंट ५७२	दुत्तामक ३२७
दीघसुत्त ७२७	दुफस्स ५८२, ९६७
दीघिति ६४	दुब्बा ५९९
दीन ७३९	दुम ५४०, १११४, ११३१
दीप ७, ३१६, ३७२, ६६४	दुमचय १०९२
दीपक ५२०	दुमन्तर ९०१
दीपि ३७२, ६११	दुमुप्पल ५७०
दीपिका ७९५	दुम्मन ७२३

दुम्मुख ७३५	देवराज १८
दुरित ८४	देवरुक्म ९५२
दुस्स २९०	देवलोक १०
दुहितु २४१	देवमातिक १८८
(दू)	देवादि ८१०
दूत ३४७	देवालय ९५५
दूती २३६	देविस्थी २५
दूर ७०६, ११५७	देवी १०३३
दसन १०१३	देस १८६
दसित १०७७	देसना ८३७
(दे)	देह १५१, १०१७, १०८४, १०९९
दे ५८ (एक)	देहनी २१९
देङ्गुभ ६५१	देहावयव ७९१
दोण्डिम १४३	देही ९३
देव ११, ४६, ४७, ८४२, १०४४	(दो)
देवकुसुम ३०३	दोण ४८२, १०३२
देवखातक ६८०	दोणी ६६८, १०२२
देवत १२	दोवारिक ३४१
देवतन्तर ९०२	दोस १६४, ७६६, १०१०, ११००, ११११, १११७, ११२५, ११४७
देवता १२	दोसक्खान ११७५, ११८५
देवताद्ध ५७८	दोसञ्जू २२९
देवतावास ९१७	दोसा ११४७
देवतास ५७८	दोसो ११४७
देवदारु ५६८	दोहळ १६३
देवदेव ३	(द्र)
देवन ८८०	द्रव ८०४, ९६०
देवभेद १०३०	
देवर २४७	

(द्व)	धञ्ज ४५१, ७२२, १००७,
द्वन्द्व ६२८	१०५५
(द्वा)	धञ्जकरण ४५४
द्वार २१९, १०१८, १११०	धञ्जग १०४७
द्वारकोट्टक २०४	धञ्जतच्च ४५३
द्वारद्व ३४१	धञ्जमास १९५
द्वारपालक ३४१	धञ्जम्बिल ४६०
द्वारबंधन २१८	धतरद्व ३१, ६४७
द्वारबाहा २१९	धन ४८५, ८०८
द्वारमत्त १०६५	धनक्रीत ५१५
द्वासट्टिदिट्टि ४४१	धनरासि ८११
(द्वि)	धनागम ३५६
द्वि ७३३	धनादिदप्प ८६०
द्विगोचर ३५२	धनिक ४७०
द्विज २६१, ४०८, ४१६, ६२४,	धनिट्टा ६०
१००२, १०४७	धनित ७४७
द्विजमहासाल ३३९	धनी १२८, १०३०
द्विजिह्व ६५४, १०६८	धनु ३८८
द्विप ३०६	धनुपंचसत १९७, ८११
द्विरद ३६०	धमन ६०१
(द्वे)	धम्म ८५, ९४, १५२, ७८४,
द्वेहक १७०	१०६२
(ध)	धम्मचक्खु ८३५
धंसिक ७५१	धम्मनि ६५२
धक ६३८, १०४२	धम्मभंडागारिक ४३६
धज ३९७, १०६४, ११०५	धम्मराज ३
धजवन्तु ७३३	धम्मसेनापति ४३४
धजालू ७६३	धम्मस्सामि ३
धजिनी ३८१	धम्मिल्ल २५७

धरण ४७९
 धरणी १८१
 धरा १८१
 धव २४०, १०४१
 धवत्थिनी २३२
 धवल ९५
 (धा)
 धा ६० (एक)
 धा ६१ (एक)
 धातकी ५८९
 धाति २४४
 धातु २७८, ६१०, ८१७
 धाना ४६३
 धारक १०८४
 धारण १०८९
 धारा ५०, १०९५
 धाराधर ४७
 धावन १०८७
 (धि)
 धि ११६०
 धिति १५६, १०५९
) धी)
 धी १५२
 धी ६० (एक)
 धीतु १४१
 धीतुपति २४७
 धिमन्तु २२
 धीर २२९, १०७२
 धीरत्त १०५९

धीवर ६७०
 (धु)
 धु ६० (एक)
 धु ६२ (एक)
 धुत ७४४, १०७२
 धुत्त ५३१, ७३७
 धुपित ७५१
 धुर ३७५, १००४
 धुरवाही ४९६
 धुव ७, ४१, ७०९, ८९३
 धुवं ११५९
 (धू)
 धूपादिसखार ९५८
 धूमकेतु ३४, ९८७
 धूमसिख ३४
 धूम्याट ६४४
 धूली ४९५, १००१
 धूसर ९६
 (धे)
 धे ६० (एक)
 धे ३२ (एक)
 धेनु ४९८, १०९३
 धेवन १३२
 (धो)
 धोरग्ह ४९६
 (न)
 न ११४७
 न ६३ (एक)
 न ६८ (एक)

नकुल ६२२	नन्दा २३
नक ६७४	नन्दि ८७
नकखत्त ५७, ८८४	नन्धी ५२६
नकखत्तराज ५१	नपुसक २४२
नख २६८	नभ ४६
नग ६०५	नभकार ४२६
नगर १९८, १०६०, १०६५	नमस्सा ४२६
नगरसोभिनी २३३	नमुचि ४३
नग्ग ७३४, १११०	नमो ११५४
नंगल ४४९	नम्मदा ६८३
नंगुड्ड ३७१	नय ७६०
नच्च १००	नयन १४९
नच्चट्टान १०१, ११२३	नयनामय ९१९
नट १०१	नयनावुध ४४
नटक १०१	नर २२७
नटन १००	नरक ६५६
नट्टक १०१	नरदेव ३३४
नत्तकी ८७६	नरनाथ ९२६
नत्तन १००	नरवर ३
नत्तमाल ५५७	नरवाहन ३२
नत्तु २४७	नरसीह ३
नदी ६८१, १०५६	नरादि ४७१
नदीमातिक १८८	नराधिप ३३३
नद्यम्बुजीवन १८८	नव ७१३, १०७३
नद्धि ५२६	नवण्णमूतिका ४९८
ननु ११३९, ११५१, ११९२	नवनाट्यरस १०२
ननन्दा २४५	नवमल्लिका ५७६
नन्तक २९३	नवुड ४७४
नन्दन २३	नवुद्धट ५००

नवुम्भिन्न ५४३	नाभि ३७४, १०५८
नस्सनक्खर ९८०	नाम ११४, १०५३, १०६०
नहान २९९	११११
नहापित ५०८	नामधेय्य ११४
नहारु १५७, २७९	नायक ४, ७२५
नहि ११४७	नारक ६५८
नहुत ४७४	नारंग ५६०
नळ ६०१	नारिपुष्प ९००
नळकार ५०९	नारी २३०
नळमीन ६७२	नाल ६८६
नळिन ६८५	नालि ४८४, १०५७
(ना)	नालिकेर ६०४
ना ६३ (एक)	नालिपट्ट २९४
नाक १०	नावा ६६६
नागि ३६०, ५७२, ६९६, ८४९	नांवि ६६६
नागदन्तक ८६३	नास ४०४, १०५१, १०८५
नागबला ५८८	नासन ४०३
नागमालिका ५७२	नासा १५०, ११०३
नागराज ६५१	नासारज्जु ३७१
नागरुक्ख ८४९	नासिका १५०
नागलता ५८९	नासिकारोह ३२४
नागलोक ६४९	नासुम्मुख १०१७
नागाधिपति ३१	नाळ ४५३
नाट्य १००	नाळिन्धम ५०६
नाद १२८	(नि)
नाथ १	नि ११६५
नानता ७६७	नि ६६ (एक)
नाना ११३७, ११९८	निकट ७०५, ११९४
नागरूप ७१७	निकत ७३७

निकति १७६	निघण्डु ९
निकन्ति १६२	निक ६१९.
निकर ६२९	निचित ७०१
निकस ५२८	निचुल ५६३
निकाम ४६९	निच्च ४१, ७०९, ११५३
निकाय २०५, ६३२, ९५१, ११०४	निच्छय १५९, १७१, १०७८, ११५०, ११७७, ११९१
निकिड्ड ६९९	निज ७३६
निकुञ्ज ६०९	निजर १२
निकेतन २०६	निज्जिह ६४१
निक्केससीस ३२१	निज्झर ६०८
निक्कोसज्ज ५१६	निज्झान ७७५
निकख ४८०, ८८८	निट्ठा ७९३, ९१२
निकखन्त ११६६	निट्ठित १०६८
निकखमणिय ७७	निट्ठुर १२५, ७१४
निकिखक ३४३	निट्ठुरवाचा ९६१
निखिल ७०२	निण्णय १७१
निगण्ठ ४३०	नितम्ब २७२, ६०८
निगद ७६४	नित्तल ७०७
निगम २२५, ८६८	निदस्सन ११५, ११५८, ११८६, ११८८
निगमुब्भुत १०१५	निदाघ ८०, ९५४
निगल ३६४	निदान ९१
निगाद ७६३	निदिद्धिका ५८५
निगूहित ८३४	निद्वय ९२८
निग्गत ११६५	निद्दा १७६
निग्गाहीत १११५	निद्दालु ७३३
निग्गुद्धी ५७४	निद्दासील ७३३
निग्घोस १२८	
निग्घोघ ५५१, १०४२	

निद्देश ११८४	निब्विद्धरच्छा १००८
निद्धन ७३९	निब्वुति ९, १०१५,
निधन ४०४	निब्वुद्ध ४०२
निधानग ३३७, ३३८, ३३९	निब्यापारद्विति ८५५
निनद १२८	निभ ५३०, ९२२
निनाद १२८	निमित्त ९१, २७३, ९७८,
निन्दा १२१, १०५५, १०७८,	निम्ब ५७०
११५४, ११६०, १२०१	निम्मंध्यदारु ४१९
निन्न ६६९, १०६९	निम्मोक ६५५
निन्नगा ६८१	नियति ९०
निन्नहुत ४७४	नियन्तु ९८८
निन्नादि १२९	नियम ४३०, ४४४, ८९९,
निन्निमित्त ७६०	१०७८
निन्नेजक ५१०	नियामक ६६७, ९८८
निपठ ७७४	नियुत ४७४
निपाठ ७७४	नियुर २८५
निपात ११२१	नियोग ११६२
निपान ६८०	नियोजन १०३७
निपुण ७, ७२१	निग्यातन ८८३
निप्पक्क ७४३	निग्यान ३९५
निप्पन्न ७४८	निग्यास ८६३
निप्पाव ७७३	निग्यूह ८६३
निप्फल ४५३, ११४५	निरग्गळ ४१३, ७१७
निबंधन ९१	निरस्थक ७१५
निब्ब २१७	निरन्तर ७०७
निब्बत्त ७४८	निरब्बुद ४७५
निब्बात्ति ९०	निरय ६५६
निब्बाण ६, ८००, ८९६,	निरयप ६५८
१०१५, ११३२	निरसन ७७५

निराकृति ७७५	निस्सार ९२९
निरामय ३३१	निस्साव ४६६
निरुक्ति ११०	निस्सित ९९१
निरोध ६, ९८९	निस्सेणी २१६
निलय २०५	निस्सेस ७०२, ११६५
निवात्ति ११७८, ११८१, ११८५	निहीन ६९९
निवह ६२९	निहीनक ५१६
निवाप ४२३, ९४९	निळज ६२५
निवासन २९२	(नी)
निवेशन २०६	नी ११६७
निसग्ग १७७	नीच ८९
निसज्ज १०९९	नीच ५१६, ७०८, ९२६,
निसा ६९	१०६९, १०८४
निसाकर ५१	नीच ११५२
निसाद १३२, १३४	नीप ५६१, ५६३
सिसानाथ ५२	नीर ६६१
निसामन ९४२	नील ९६, ६८८
निसित ७४४	नीलगीव ६३४
निसीथ ७०	नीलपीत ९८
निसूदन ४०३	नीलसाप ६५२
निसेध १०१४, १०९७, ११४७,	नीलिका ५७५
११७८, ११९५	नीलिनी ५८५
निसेधादि ११६७	नीलुप्पल १००३
निस्सत्तता ७८४	नीवाप ४२३, ९४९
निस्सन १२८	नीवार ४५१
निस्सय ८३३, ९६२, १०६०,	नीहरण ११६७
११३०	नीार ५६
निस्सयदादिक ४१०	नीळ ६२७
निस्सरण ९८८	नीळज ६२५

(नु)	नेरथिक ६५८
नु ११३९, ११५८, ११९८	नेरु २६
नु ६४ (एक)	नेसाद ५१८
नु ६७ (एक)	(नो)
नुति ११८	नो ११४७
नुत्त ७४४	नो ६४ (एक)
नुन्न ७४४	नोनीत ५००
नुही ५८७	(न्या)
(नू)	न्यास ४७२, १००८
नूतन ७१३	(प)
नून ११५०, ११९१	प ११६२
नूपुर २८८	प ७२ (एक)
(ने)	पसु ३९५
नेक्खम्म ८३१	पकट्ट ६९९
नेगम १०१५	पकतानिवत्त ९८०
नेतु ७२५	पकति ९२, १७७, ३५०, ८१८
नेत्त १४९, ११०९	पकतिज ८८३
नेत्तजल २६०	पकार १०४९, ११६३, ११८८
नेत्ततारा २६०	पकास ३७, १०३६
नेत्तन्त १११६	पकासन ९७१
नेत्तमज्झ १०८२	पकिरिय ५६६
नेत्तरोग ९४०	पकोटि ४७४
नेत्तिस ३९१, १०८९, १०९२	पकोट्टन्त २६५
नेत्तिक ५०	पक्क ५४६, ७४५, १०१७
नेपक्क ५४	पक्कम ७७३
नेपच्छ २८२	पक्ख ३२०, ३९०, ६२७, ८६५
नेमि ३७३	९३६
नेमिन्धर २७	पक्खन्दिका ३२५
नेरञ्जरा ६८३	पक्खपास २२३

पक्खबिळाल ६४२	पच्चाहार १०१८
पक्खि ६२४	पच्चूस ६८
पक्खिभेद ९८४	पच्चूह ७६५
पक्खिबीज ६२७	पच्छा १२००
पखुम २५९	पच्छाताप १६९
पगब्भ ७३१	पच्छाबन्ध ६६६
पगुण ७०८	पच्छाभाव ८४३
पगे ११५२	पच्छि ५२४
पग्गाह १५६	पच्छिम ७१४
पघण २१८	पच्छिमकत्तिक ७६
पघाण २१८	पच्छिमपब्बत ७८५
पंक ६६३, १०९३	पजा ९३, १०५३
पकेरुह ६८३	पजापति १९, ४३, २३७, १०००
पंगु ३१९	पज्ज १९१, ४२५, १०३५, १०४१,
पंगुल ३१९	१०४७
पचलायिका १७६	पज्जुन्न ४७
पचा ७६२	पज्जेत ३१६
पचुर ७०३	पचगोरस ५०१
पचक्ख ७१६, ९५७, ११५९	पचंगिकतुरिय १३९
पचक्खान ७७५	पंचदसी ७३
पच्चघ ७१३	पंचधरण ४८०, ८०९
पचात्थिक ३४४	पंचम १३२
पचनीक ३४५	पंचमहानदी ६८२
पचन्त १८६	पंचमहापरिच्चाग ४२१
पच्चय ९१, ८५७	पंचसिख २५
पच्चरी ६६५	पंचसील ७८३
पच्चवेक्खणजाण ७९४	पचसुवण्ण ८८८
पच्चादेस ७७५	पचाल १८४
पचामित्त ३४५	पंचालिका ५२३

पञ्ज २२९	पट्टिपाटि ४२९
षञ्जति ९७१	पट्टिपाद ३०९
पञ्जा १५२	पट्टिपादन ९६४
पञ्जाण १५३, १०६१	पट्टिविम्ब ५२९, ९२०, ९५३
पञ्जात ७२४	पट्टिभय १६७, ९८९
पञ्जाभेद १५३	पट्टिभाग ५२९, १०७७
पञ्ह ११५, ११८३, ११९०, ११९८	पट्टिभागत्थ ११४३
पञ्हिपणी ५८४	पट्टिमान १५३, ९७१
पट २९०, ११३०	पट्टिभायुत्त ७३१
पटग ६४५	पट्टिमू ५३२
पटन्त ११२७	पट्टिमग्ग १९२
पटल २१८, ९४०	पट्टिमा ५२९
पटलिका ३१३	पट्टिमुक्क ३७८
पटह १४४	पट्टिरव ११८
पटिका ३१३	पट्टिलोम १९६४
पटिकूल ७१९	पट्टिवाक्य ११४
पटिकमन २१०	पट्टिविस ४८५
पटिकखेप १००५	पट्टिवेघ ७७८
पटिग्गह ९०८	पट्टिसन्धि ९४१
पटिघ १६४, ११०९, ११११	पट्टिस्सव १७१
पटिघोस ११८	पट्टिहार २१९, ३४१, १०१८, १०९५, १११०
पट्टिच्छादनिय ४६८	पट्टु ७२१, ९२६
पट्टिञ्जा १७१	पट्टोल ५९५
पट्टिनिधि ५२९, ११७८	पट्टि ५६४
पट्टिपक्ख ३४४	पट्टान ३९५, ११२२
पट्टिपन्ति ९४४	पट्टम ७१५, ९६२, ११९४
पट्टिपथ १९२	पट्टमज्झान ८३१
पट्टिपु ७५७	पट्टवी ६८१

पण ५३२, ९०८, १०२३	पतानिनी ५५०
पणक ६९०	पताप ३५१
पणय ८५६	पतापन ६५७
पणव १४४	पति २४०, ७२५
पणालि ६८३	पति ११७८, ११२२
पणिघान ४२६	पतिवरा २३५
गणिधि ४२६	पतिकिद्ध ६९९
गणिय ४७१	पाताक्रिया ३३०
णीत ८, ६९५, ९३९	पतिहा ११३०, ११८१
पण्डक २४२	पतिगत ११७९
पण्डर ९५, ३६१	पतित ७२४
पण्डव ६०६	पतिदान ४७२, ११७८
पण्डित २२७, १०४३, १०६५, १०७१	पतिबोध ११७९
पण्डु ९६, १८५	पतिब्वता २३४
पण्डुकंबल २२	पतिमू ५३२
पण्ण ५४३, १०१६, १०८६	पतिरूप ७१५
पण्णत्ति ८४९	पतिरूपं ११४४
पण्णरसी ७३	पतिसुब्बा २४५
पण्णाकार ३५६	पतिस्सय २०६
पण्यविक्रयसाला २१३	पतीचि २९, १२००
पण्यवीथिका २१३	पतीर ६६४
पण्योपजीवी १०१५	पतोद ४४८
पण्हि २७७	पत्त ४३९, ४४३, ४५७, ५४३, ७५३, ९३६
पतंग ६२४	पत्तंग ३०१
पतत्त ६२७	पत्तब्ब ७४५
पतन ११२१	पत्तयान ६२५
पतन्त ६२५	पत्ताघार १०११
पताका ३९७, ९८६	पत्तानीक ३८३

पत्ति ८७७, ८८७, ९४४,
१०१२, ११८०

पत्ती ३८८

पत्तुण्ण २९१

पत्थ ४८२, ४८४, ६०७,
१०४४, १०५७

पस्थना ४२६, ११६३

पस्थाव ७७०

पस्थिव ३३३

पथ १९०, २०२, ११०१

पथाद्धि २०२

पथावी ३४७

पथिक ३४७

पथित ७२४

पद ८, ९१, २७७, ८१९,
१०३०, १०९७

पदग ३७७

पदद्वान ९२

पदपूरण ७९१, १११५, ११८७,
११८९, ११९०,
११९६, ११९७

पदर १००९

पदवि १९१

पदाति ३७७, १०१२

पदान ९६४

पदिक ३०७

पदीप ३१६

पदीपेय्य ४२२

पदुम ४७६, ६८५, ८९५

पदुमराग ४९१

पदुस्सन १०२७, ११८४

पदेस २६७

पदेसन ४२०

पदोस ६८, १०२८

पद्धति २५८

पधान ९२, १५६, ३४०,
६९५, ९८२, १००४

पन ११९६

पण(न)त १०६९

पनस ५६९

पन्त ७१४

पन्ति ११२०

पन्नग ६५३

पपंच ७६८

पपद २७७

पपा २१४

पपात ६०८

पपितामह २४८

पपुत्त २४७

पपुलाट ५९४

पबन्ध ११९४

पबन्धकप्पना ११३

पबलत्त ११६८

पब्ब ६००, ८८९

पब्बजित ४३३

पब्बज्जा ८३१

पब्बवत्त ६०५, १११४

पभंकर ६२

पभव ९१, ९००, ११७०	पयोवेग १०६४
पभा ६४	पय्यक २४८
पभात ६८	पर ६, ३४४, ६९५, ८४३, १०८९
पभाव ३५१	परक्कम १५६, ९६६
पभिन्न ३६२	परपुट्ट ६३३
पभुत्त ८४८	परभत ६३३
पभू ७२५, ९२६, १०८८	परम ६९५
पमत्तबन्धु ४३	परयत्त ८६१
पमदवन ५३८	परमन्न ४१८
पमदा २३०	परमाणु १९४
पमा ७६३	परमायु ७९८
पमाण ८१६	परम्मुखा ११५७
पमाणक १०३२	परसुवे ११५५
पमातु ८१५, ११३१	परसेल ६०६
पमाद १७३	परा ११६४
पामिति ७६३	पराग ५४५
पमुक्कभाव ७९६	पराजय ४०२, ११०६, ११६४
पमुख २१८, ६९४, ९३२	पराधीन ७२८
पमुद ८७	पराभव १७२, १०८५
पमुदित ७५२	परायन्त ७२८
पमोद ८८	परायण(न) ७, ७५८, ९३२
पम्पक ६१८	परी ११७५
पंपटक ६१८	परिकित्तित ९५७
पंभ २५९	परिक्खक ७२६
पय ५००, ६६१, १०६३	परिक्खार ७३९, ९७०
पयत ४४२	परिक्खत्त ७४६
पयोग ८३२	परिखा २०९
पयोजन १०३७	परिग्गह ७२८, ८७०
पयोधर २७०, १०४२	

परिचय ७६०	परिवत्त ४७२
परिचारिका ५१४	परिवाद १२०
परिणत ७४५	परिवादिनी १३८
परिणय ३१४	परिवार ८५४
परिणाह २९५	परिवेस ६५
परिताप ३२८	परिसर १९०
परितो ११४६	परिसा ४१४
परितोसन ८८७	परिस्संग ७७४
परित्त ७०४, १०२९	परिस्सम ९१४
परिदेव १६५	परिस्सावन ४३९
परिद्वय १२३, १६५	परिहार १००२
परिधि ६५	परिहारक २८५
परिपन्थ ३४४	परिहास १७६
परिबाहिर ७०३	परेत ४०५
परिब्बय १०१८	परोसत ७०४
परिभव १७२, ११७३	पल ४८०
परिभासन १२१, ८९९	पलगण्ड ५०६
परिभूत ७५६	पलण्डु ५९५
परिमल १४५	पलय ८२, ४०४, १०५१
परिमाण ११८६	पलवंग ६१४
परियत्त ४६९	पलाप १२३, १०९६, ११२४
परियत्ति ११९०	पला(ळा)यन ४०२
परियन्त ७१४	पलाल ४५३
परियापन्न ७४२	पलास ९७, ५४३, ५५५
परियाय १२०, ४२९, ८३७	पलासाद ६१३
परियेद्धि ४२८, ७७४	पलिध २१७
परियेसना ४२८	पलित २५१
परियेसित ७५३	पल्लक ३०८
परियोसान ७७१	पल्ल ६७८

पल्लव ५४३	पसुपालन ४४६
पव ७७३	पसूता २३५
पवत्ति ११३, ७६८, ९४४, १०५३	पसूति ७६१
पवन ३७	पसूतिका २३५
पवर ६९४	पस्स २६४
पवह(न)ण ६६८	पस्सद्वय २६९
पवारण १००५	पस्साव २७५, १०१३
पवाह ७६८, ९६१, १११५	पस्सावमग्ग ८४८
पवाळ ४९१, ९०७	पस्सास ३९
पवित्त ४४२, ६९८	पहरण ३८५
पवीण ७२०	पहाण ७७८
पवुद्धदरी १००९	पहार ७२, ११२४
पवेणी २५८, १०५३	पहाराद १४
पसंसा ११९, ११५४, ११६३	पहूत ७०३
११८२, ११९१	पहेणक ३५६
पसत ४८२	पळच्चर २९३
पसत्थ ७५३	पविस्सिलेस ७६५
पसद ६१९	(पा)
पसन्न ६७०, १०२५	पा ७३ (एक)
पसन्नता ५४	पा ७४ (एक)
पसग्घ ४००	पाक ७६२, १०५०, १०८८
पसर ७६९	पाकट ७२४, १०१६
पसव ५४५, ६२०, ७६१, ९०२	पाकट्टाण २१९
पसाद ५४, ११६५	पाकसासन २०
पसाधन २८२	पाकार २०३
पसिति ७६४	पाचन ४४८
पसिद्ध ७२४	पाचानल ९७२
पसु ६२०, ११११	पाची २९
पसुपाति १६	पाजित ३७६

पाटल ९७	पादकटक २८८
पाटलिपुत्रक २०१	पादगण्ठि २७७
पाटली २५९	पादग २७७
पाटिका २२०	पादगद २८८
पाटिपद ७२	पादप ५३९
पाटिभोग ५३२	पादपरिचारिका २३७
पाटिहारिय ७७२	पादफोट ३२५
पाटिहेर ७७२	पादहित १०३५
पाठ ७७४, ११७७	पादिका १०३३
पाठा ५८२	पादु ५२५
पाठीन ६७४	पादुका ५२५
पाण ९३, ४०७, ९४५	पादूदर ६५४
पाणक ६२३	पादोदक ४२५
पाणि २६५, १००७	पान ३८८, ११२३, ११२९
पाणिग्गह ३१८, ९३१	पानकूप ६७७
पाणिघ ५११	पानमंडल ५३४
पाणिमुत्त ३८७	पानीय ६६१
पाणिवाद ५११	पानीयसालिका २१४
पाणि ९३	पाप ८४, १०६४, १०९३, १०९६, ११०६, ११०९, ११६२
पाण्यंग १०५८	पापन १०१२
पाताळ ६४९	पापत ३५५, ४७१, ११२७
पाति ४४३	पापभीरुता १५८
पातिमोक्ख ७८०	पापिमन्तु ४३
पातु ११४९, ११५७, १२००	पापुणन ११७७
पातुमाव ११६७, ११६८, ११७१	पाम ३२७
पातो ११५२	पामोक्ख ६९५
पाथेय्य ३८०	पामोज्य ८८
पाद २७७, ४८०, ५४९, ६१० १०३०	पायास ४१८

पायित १००८	(पि)
पायु २७४	पि ७४ (एक)
पायो ११५३	पि ७४ (एक)
पार ९, ६६५	पिक ६३३
पारद ४९३	पिंग ९८
पारंपरिय ४१२	पिंगल ९८, ३६१
पारलोकिक ८६	पिंगलमक्खिका ६४५
पारापत ६३६, ९८४	पिचु ४९४
पारिचरिया ४२८	पिचुल ५६१
पारिच्छत्तक २८	पिच्छला ५६५
पारिजातक २८	पिञ्ज ६२७, ६३५, १०९५
पारेवत ६३६	पिटक ५२४, ९९०
पालित ७५४	पिट्ट २७०, १०७५
पावक ३३	पिट्टक ४६३
पावन ७७३	पिट्टसंघाटक २१९
पावार २९२	पिट्ठि २७०
पावुस ८०, ६७१	पिठर-४५६
पास २५७, ९०४	पिंड १०१७
पासक ५३२, ८९३	पिंडक ३०२
पासण्ड ४४१	पिंडन १०१७
पासनि २७७	पिंडिका ३७४
पासाण ६०५	पिण्डित १०७३
पासाणदारण ३९३	पितरो २४९
पासाणमच्छ ६७४	पितामह १५, २४७, १११८
पासाद २०८, २०९, ११००	पितु १५, २४३, १११८
पाळि ५३९	पितुच्छा २४८
पाळिभद् ५५३	पित्त २८१
पाहुन ४२४	पिधान ५०, ८११, ११७०, १२०१

पिनास ३२४	पतिनक ५५४
पिपासा ४६७, १०५७	पीतसा(ळ)ल ५६३
पिप्फल ५२७, ९०९	पीति ८७, ११२९
पिप्फलि ५८३	पनि ७०१
पिप्फली ५५९	पीयूस २५
पिय २४०, ६९७, ९७३	पील्ल ५५४
पियक ५६१, ५६३, ६२०	पीवर ७०१
१००४	पीळा १०९५
पियंगु ४६२, ५७१	(पु)
पिया २३७, ९७३	पु ७४ (एक)
पियाल ५५६	पु ७५ (एक)
पिलक्ख ५५९	पुक्कुस ५०८
पिलन्धनं २८३	पुग्गल ९३, १०८५
पिलव ६२६	पुंगव ६९६, १०९१
पिल्लक २५१	पुच्चिमन्द ५७०
पिसंग ९८	पुच्छ ३७१
पिसाच्च १३	पुच्छन ११८६
पिसित २८०	पुच्छमूल ३६३
पिसुण ७३७	पुच्छा ११५, ९४९, ११९८
पिहा १८३	पुच्छित १०६
पिलका ३२४	पुञ्ज ६३०, १०८५
(पी)	पुञ्ज ८५, ९७६
पीठ ३११, ९७०, १०९९	पुञ्जवन्तु ७२२, १००७
पीठन्तर ३११	पुञ्जाभिसखार ८३२
पीठसप्पी ३१९	पुटन ८५९
पीठिका ३११	पुटभेदन १९८
पीणन ७५९	पुट्ट ७४६, १०७६
पीति ९७, ७५२, १००८	पुडरीक ३०, ४७६, ६११,
पीतन ४९३	६८६, ८९६

पुण्ण ७४९	पुब्बकम्म ११८५
पुण्णकुम ३५९	पुब्बगम ३७९
पुण्णपत्त ३५५	पुब्बज २५४
पुण्णमा ७३	पुब्बदेव १४
पुण्णमासी ७३	पुब्बन्त ४५०
पुत्त २४०, १०४६	पुब्बमहपदा ६०
पुत्तधीतु २४९	पुब्बविदेह १८३
पुत्ता २४९	पुब्बसेल ६०६
पुथु ७००, ११३७	पुम २२७
पुथुक २५१	पुमत्तादि ९१०
पुथुगत्तता ४३०	पुर १९८, १०६०
पुथुज्जन ४३५, १०८४	पुरक्खत ८९१
पुथुल ७००	पुरतो ११४८
पुथुलोम ६७१	पुरतोक्त ८९१
पुथुवि १८२	पुरत्था ११९४
पुन ११९९	पुरा ११९४
पुनन्नवा ५९६	पुराण ७१३
पुनप्पुन ११३७	पुरातन ७१३
पुनप्पुनक्रिया ११७०	पुरिन्दद १८
पुनब्बसु ५८	पुरिस ९२, २२७, १०२६
पुन्नाग ५५६	१०४६.
पुप्फ २३८, ५४५, १०८६	पुरिसमेघ ४१३
१०९१, ११०५, ११२०	पुरे ११४८
पुप्फछड्डुक ५०८	पुरेगामी ३७९
पुप्फदन्त ३०	पुरेचर ३७८
पुप्फवती २३९	पुरेचारी ३७८
पुब्ब ३२५, ७१५, ९५०	पुलोम ४५
१०३६.	पुस्त ५८, ७६
पुब्बकात्तिक ७६	पुस्सरथ ३७२

पुलव ६२३	पेतयोनि ४०५, ९३५
पुलिन ६६३	पेम १७३
(पू)	पेय्य ४६६, ११२३
पूग ५६४, ६०२, ६३०	पेलक ६१७
१०५१	पेलव ७०७
पूजा ४२५, ११६२, ११७०	पेसकार ५०७
११७५, ११७६, ११८२,	पेसल ६९३, ७२१, १०७०
११८४, ११८५	पेस्स ५१४
पूजित ७५०	पेळा ५२४
पूज्ज १०९८	(पो)
पूजन १०९४	पोक्खर १३८, ३६५, ६८५
पूत ४४२, ६९८, १०७०	८२७
पूतम्बु ८८४	पोक्खरणी ६७७
पूतिक ५३६	पोक्खरसातक ६२६
पूतिकड्ड ५७१	पोट ११२५
पूतिगन्धि १४६	पोटगल ६०१
पूतिमुत्त २७५	पोट्टपद ६१
पूतिलता ५८१	पोट्टपाद ७५
पूप ४६३	पोठन ११२४
पूपपणिय ५११	पोण १०६९
पूपिय ६११	पोत ६६८, १०७८, १११८
पूय ३२५, ९५०	पोतक २५१
पूरित ७४९	पोतवाह ६६७, ९८८
(पे)	पोत्थ ५२३
पे ७५ (एक)	पोत्थक १००६
पेखुण ६२६	पोत्थलिका ५२३
पेच्च ११४८	पोरिस २२७, २६९, ८८५
पेटक ५२४	पोस २२७
पेत ४०५, ९३५, १११०	पोसित ७४६, १०७६

सुव ६४१	(फि)
सुवंगम ६१३	फि ७८ (एक)
(फ)	फिय ६८८
फ ७७ (एक)	(फु)
फगव ५९८	फु ७८ (एक)
फग्नुन ७६	फुट ७१६
फग्नुनी ५९	फुटन ७५९
फणिज्जक ५७९	फुलिंग ३५
फणी ६५३	फुल्ल ५४२
फरसु ३९३	फुसित ६६०
फरुस १२५, ९६१	फुस्सराग ४८९
फल २७३, ५४६, ९५१	(फे)
फलक ३९२, १००९, ११०९	फेग्नु ५७२, ६९८
फलगाही ९०३	फेणिल ५५५
फलचित्त ९५१	फेणिलहुम ८२२
फलवन्तु ५४१	(फो)
फालिन ५४१	फोट ३२४, १०४८
फली ५४१	फोट्टुब्ब १४९
फस्त ९४, १४९	(ब)
फळु ६००	ब ७९ (एक)
(फा)	बक ६४२, १०४२
फा ७७ (एक)	बदर ५५९
फाणित ४६२	बदरा ५८९
फाति ७६०	बदरी ५७८
फारुसक २३	बद्ध ७४७
फाल ४४८	बद्धवेर १६५
फासु ८८	बधिर ३२२
फासुका २७८	बंधकी २३३
फासुलिका २७८	

बंधन ३५४, ५२०, ७६४	बहुतर ९५७
१०१४, ११२८, ११६६	बहुत्त ४७३
११८०	बहुष्पद ७२३
बंधनागार ४०७	बहुभेद ७२०
बंधनालय १०११	बहुल ७३०
बंधव २४३	बहुला ५९१, १०१०
बंधु २४३	बहुवारक ५५८
बंधुक ५७५	बहुविध ७१७
बंधुजीवक ५७५	बळिस ६७४, १०२५
बप्प २६०	(वा)
बब्बु ६१५, १०८०	वा ७९ (एक)
बारिह (वरह) ६३५	बाकुची ५८६
बराहि (वरहि) ६३४	बाण ३८९
बारिहिस ६०२	बाणधी ३८९
बल ३८१, ३९८, ७८१	बाधा १०९७
८९४, ९४५, १००८	बाराणसी १९९
१०९४	बाल २५१, ७२१, ९२३
बलकार ४०८, ११३०, ११४४	बालक १११८
बलन्यास १०८	बालता २५०
बलव ११३८	बालत्त २५०
बलसज्जन ८६१	बालिस ७२१, १०७८
बलाका ६४२	बाल्य २५०
बलि १४, ३५५, ४२५, ८९७,	बाल्यादि १०७९
१०४७	बाहा २६५
बलिपुट्ट ६३८	बांहिर ७०३, ११५३
बलिवन्द ४९५	बाहु २६५
बहि ११५३	बाहुज ३३५
बहिद्धा ११५४	बाहुमूल २६४
बहु ७०३, १०७२	बाहुमूलविभूसन(ण) २८७

बाहुल्या ११५३	(वे)
बाग्द ११५३	बेलुव ५५६
बाब्द ४१	(बो)
(वि)	बोध ९४४
बिन्दु १२९, ४७५ ६६०,	बोधकर ३९६
१११५	बोधि ५५१, ८०५
बिम्ब ५३, ५२९, ९२०. ९९२	बोधिहुम १०३८
बिम्बा ३३६	बोन्दि १५१
बिम्बिका ५९१	(ब्य)
बिम्बिकाफल ९२०	ब्यग्धी ५८५
बिम्बोहन २११	ब्यग्धीनस ६३७
बिल ६४९, १०९२, ११००	ब्याप १०७१
बिलंग ४६०	ब्यापन ११७३
बिल्ल ५५६	(ब्यू)
बिळाल ४६१, ६५१	ब्यूह २०२, ६३१
(बी)	(ब्र)
बीज ९१, २७३, ९५०, १०९२	ब्रहती ५८८
बीजकोस ६८७	ब्रहा ७००
बीजपूर ५७७	ब्रह्म १५, ४०८, ८१२
बीभच्छ १०२, १०६७	ब्रह्मचरिय ७८२
(बु)	ब्रह्मचारी ४०९
बुद्ध १, २२९, ७५७	ब्रह्मबंधु ४०८
१०४३	(ब्रा)
बुद्धि १५२, १०३४, १०६१	ब्राह्मण ४०८
बुध २२८, १०७२, १०७४	(ब्रू)
११०५	ब्रू ७९ (टक)
बुन्द ५४९.	(भ)
बुन्दिकावद्ध ३१०	भ ५७, १०८२, १०९३
बुभुक्खित ७५६	भ ८० (एक)

भक्खक ७३४	भद्रकचाना ३३६
भक्खण १००४, ११०३	भद्रकुंभ ३५९
भक्खित ७५७, १००५	भद्रदारु ५६८
भग २७३, ८४४	भद्रपदा ६०
भगन्दल ३२८	भद्रपीठ ३११
भगवन्तु १, १०९८	भद्रमुत्त ५९९
भगिनी २५०	भन्तत्त १०८७
भगु १०९	भन्तर २३१
भग्मा १८५	बब्ब १०७१
भग ६६२, ११३०, १००९	भम ६६०, ११२१
भच्च ५१४	भमकार ५०९
भाजित १०७६	भमर ७३६
भट ३७६	भमु २५९
भट्ट ७५१, १०७६	भमुक २५९, १०५९
भट्टयव ४६३	भय १६६
भणित ७५५	भयंकर १६७, ९२८, ९८९
भण्ड ९२१	भयानक १०२, १६७
भण्डन ४००	भर १११२
भण्डाकी ५८८	भरण १५४
भाण्डिक (का) ५७५	भरणी ५८
भाण्डिल ५७१	भरिया २३७
भण्डु ३२१	भल्लातक ५६१
भतक ५१४	भल्ली ५६१
भति ५३०, १०५३	भव ८२९
भत्त ४६५	भवन २०६, ११०८
भत्तकार ४६४	भवन्तर ११४८
भत्ति १०५५	भवनेत्ति १६२
भत्तु २४०, १०८४	भवभेद ७९३
भद् ८८, ६९४, ८९४, १०७२	भस्ता(स्त्रा) ५२६

भस्म ३५	भावी १०७१
भस्सर ७३३	भास ११७१
(भा)	भासन ८९९
भा ८० (एक)	भासपक्खि ६४४
भा ६४	भासा २०५
भाग ९०, ४८५, ११२०, ११३५	भासित १०५, ७५५
भागधेय्य ९०	भासुर ७३३
भागादिक ११७४	(भि)
भागिनेय्य २४६	भि ८० (एक)
भागीरथी ६८१	भिसन १६७
भाग्य ९०, ९०९, १०४९,	भिक्खा ४६५, १११२
११२०	भिक्खु ४०९, ४१५, ४३३
भाग्यविहीन ८९२	भिक्खुनी ४१५
भाजन ४५७	भिक्षुभेद १०५०
भाजनन्तर ९०८	भिक ३६२
भाणक ४५६	भिकार ३५९
भातु (भातरो) २५०	भिगराज ५९५
भातुभागिनी २५०	भित्ति २०४
भानु ६३, ६४, १०४४	भिन्दिवाळ ३९४
भानुमन्तु ३४, ६३	भिन्न ७४८, ९९१
भार ४८१, ९३३, १११२	भिद्य ७०३, ९५७
भारति १०५	भिस ६८७
भारद्वाज १०९	भिसक्क ३२९
भारपादता ३२६	भिसपुप्फ ६९५
भारवाह ५१३	भिसिनी ६८९
भारिक ५१३	भिसील ७३१
भाव १७८, ७६६, ८०७,	(भी)
१०८७, ११७१	भीति १६६, ११११, ११६२
भावित ३०७, १०७६	भीम १६७, १०६६

भीर्यो ९५७	भूधर ६०५
भीरु २३१, ७३१, १०१९	भूनाथ ३३४
भीरुक ७३१, १०१९	भूपति ३३३
(भु)	भूपाल ३३३
भुज २६५	भूमुज ३३४
भुजग ६५३	भूभेद ९६९
भुजग ६३५	भूमज्ज्ञ ८७६
भुजगम ६५३	भूमि १८०
भुंजपत्त ५६५	भूमिप ३३४
भुजसिर २६४	भूमिभाग ८५९
भुजिस्सं ५१६	भूरि १५३, १८२, ७०३, ११३१
भुजनपत्त ४५७	भूसण ११९०
भुत्त ७५७	भूसणहकरणी १००९
भुत्तसेसक ४६७	(भे)
भुवन १८६, १०४१	भेक ६७५
भुस ४१, ४५३, १०९६,	भेति ३९५
११२४, ११७०, ११७९	भेद ३४९, ७५९, ९९१,
भुसार्थ ११६२, ११६४, ११६५,	११३०, ११९९
११७१, ११६४, ११८५	भेदित ७४८
(भू)	भेरण्डव ६१५
भू १८२, ५२९, १०५९, १०९८	भेरव १६६, १०६६
भू ८१ (एक)	भेरि १४३, ११००
भूत १३, ९३. ७८८, १०७७	भेरिप्पभेद १४४
भूतधरा १८२	भेरिभेद ८५४
भूतपति १९	भेसज ३३०
भूतगाव ११८२	भेसज्ज ३३०
भूति १०५४	भेस्म १६७
भूतिण ६०२	(भो)
भूतिणक ६०२	भो ११३९

भोग ६५४, ८५९
 भोगवन्तु १०९४
 भोगिनी २३२
 भोगी ६५३, १०८४
 भोजन ४६५, १११२
 भोज्ज ४६६
 भोवादी ४०८
 (म)
 म ८२ (एक)
 मं ८४ (एक)
 मंस १५७, २८०, ११०४
 मंसचक्षु ८३५
 मकाचिवत्थ १००६
 मकर ६७२
 मकरन्द ५४५
 मकस ६४६
 मकुट २८३, ८६४
 मकुल ५४४
 मकट ६१४
 मकटक ६२१
 मक्खिका ६४५
 मक्खिकाण्ड ६४५
 मक्खिकाभेद ६४५
 मग ६१७
 मगध १८४
 मगंसिर ५८
 मग्ग १९०, ९२१, १०५७
 मगगन ७७४
 मगगना ७७४

मग्गविरति ८००
 मग्गसन्धि २०३
 मग्गसमागम १०१०
 मग्गित ७५३
 मग्गुर ६७१
 मघवन्तु २०
 मघा ५९
 मंगल ८८, ३६१, ९१८
 मच्च २२७
 मच्चु ४०४
 मच्छ ६७१
 मच्छण्डि ४६२
 मच्छबन्ध ६७०
 मच्छर १६८
 मच्छरिय १६८
 मच्छिक ६७०
 मच्छेर १६८
 मज्ज ५३३
 मज्जाविक्रयी ५११
 मज्जार ६१५
 मज्झ २७१, ७६७, १०३९,
 १०९१
 मज्झण्ह ७६७
 मज्झत्तता १५९
 मज्झदेश १८६
 मज्झान्तिक ७६७
 मज्झभाव ९०५
 मज्झिम १३२, १८६, २६६
 २७१, ९०५

माञ्जिमारारत्ति ७०	मत्तकासिनी २३४
मंचक ३०८	मत्ता ७०५, ८७८
मंचंग ३०७	मात्तिका १८१
मंचन्तर ३१०	मात्तिकाभेद ९१९
मंचधार ३०९	मत्थक २५६, ५४९
मंजरी ५५०	मत्थु ५००
मांजिह्वा ५८२	माथित ५००, १०२२
माजिर २८८	मद ३६४, ७६४, ११२८
मंजु १२९, ६९३	मदन ४२, ५६७, ११३१,
मंजुसा ५२४	मादिरा ५३३
मंजेद्व ९५	मादिराबीज ५३३
माणि ४८९, १०६२, १११३	मद् १८५
माणिक ४५६	मद्दन ७६९
माणिवन्ध २६५	मद्दल १४४
माणिवेध ८६६	मधु ४९४, ५३३, ५४५, ९७४,
मड ४६७	१०६७
मंडन २८२	मधुक ३९६, ५५४, ५८७
मडप २१०	मधुका ५८७
मंडल ५३, २९६, ६३१, ९२०,	मधुकर ६३६
९९२	मधुच्छिद्र ४९४, ९५९
मंडलग्ग ३९१	मधुहुम ५५४
मंडलिस्सर ३३५	मधुप ६३६
मण्डुक ६७५	मधुब्बत ६३५
मत ४०५, ७५७, १००३,	मधुर १४८, १०६७
१००६, १११०	मधुरक ५९४
मति १५२, १०९६	मधुरसा ५८७
मतिमन्तु २२९	मधुलट्टिका ५८७
मतिसचिव ३४०	मधुलीह ६३६
मत्त ३६२, ७३०, ७५२, १११७	मध्वासव ५३३

मन १५२	मयूर ६३४
मनं ११४८	मरण ४०४
मनक्कार १५९.	मरणालिंग ८२२
मनाप ६९४	मारिच ४५९
मनुज २२७	मारियादा २२६, १०५४,
मनुञ्ज १२५, ६९३	११८०
मनुस्स २२७	मरीचि ३४, ६५
मनोतोस १०१५	मरु ११, ६६३. ९६४
मनोभू ४२	मल २७४
मनोरथ १६३	मलय १११३
मनोरम ६९३	मलयज ३००
मनोविलेख १७०	मलिन ७००
मन्त १०८, ३५२, ९७९	मल्लक ४५८
मन्तण ३५२	मल्लिका ५७४, ६४७
मन्ता १५३, ९७९	मल्लिकाकख ६४७
मान्तिनी(णी) ३४०	मल्लिकादि ५४७
मन्ती ३४०	मसक्सार २१
मन्थ ४६३, १०८०	मसारक ३१०
मन्थनी ४९९	मसारगल्ल ४९२
मन्थर ३७९	मस्सु २५९
मन्थान १०८०	मह १७८
मन्द १३७, ५१६, ७२१, ७२९,	महन्त ७००, १०६६, ११५२
८९२	महब्भय १६६
मन्दगामी ३७९	महल्लक २५४, १०७४
मन्दाकिनी २७	महाकथान ४७६
मन्दार ६०६	महाकंद ५९५
मन्दिर २०५, ९३४, १०६५	महाकुल ३३३
मन्दिरालिन्दवस्थु ९९७	महातण्ह ७२२
मयूख ६४	महातिमि ६७३

महादीप १८३	महोसि २, २३२, १०३३
महाधिति ७२२	महोसी २३२
महानस २११	महोसध ४५९
महानाम ५८७	(मा)
महानिसा ७०	मा ५२, ११४७
महाभूत ७८८	मा ८३ (एक)
महामच्छ ६७३	माक्कव ५९५
महामत्त ३४०, ९८२	मागध ३९६, ५०३
महामुनि ३	मागधी ५७६, ५८३
महारञ्ज ५३६	मागविक ५१३
महारोरुव ६५७	मागसिर ७६
महाबिरेक ३२८	माघ ७६
महावाचि ६६२	माध्य ५७८
महासन २११	माण ९१४, १०४४, ११९३
महासहा ५७८	माणव २३७, ८४२, १०४६
महासिरा २७९	माणि(नि)का ४८३
महाहास १७५	मातंग २६०, ५१७, १०४५
महिका ५६	मातंगदत्त ८६७
महिच्छ ७२२	मातंगमुद्धर्पिड ८५३
महित ७५०	मातली २२
महिन्द १८	मातापितु २४९
महिला २३१	मातामहि २४५
महिस ६१६	मातिका १०९७
महिस्सर १६	मातु २४४, ११३१
मही १८१, ६८२, १०५२	मातुगम २३१
महीभाग ८८६	मातुच्छा २४८
महीरुह ५३९	मातुभगिनी २४८
महीलता ६७५	मातुभातु २४५
महुस्साह ७२२	मातुल २४५, ५७७

मातुलानी २४५	मिग ६१७, ६२०, १०४५
मातुलुंग ५७७	मिगताण्हिका ६५
माद ७६४	मिगन्तर ६१९, ९११
मान १६८, ९१४, १०४४, ११९३	मिगबंधिनी ५२०
मानना ४२५	मिगमद ३०३
मानव २२७	मिगमातुका ६१९
मानस १५२, ८५०	मिगव ५१८
मानित ७५०	मिगव्यघ ५१८
मानुस २२७	मिगादन ६११
माया ५१२	मिच्छा ११४६
मायाकार ५१२	मित ७१०
मायु २८१	मित्त ३४३, ३४६
मार ४३	मिथिला १९९
मारजि २	मिथु १२४
मारण ४०३	मिथुन ६२८
मारिस ५९४, ११३२	मिथो १२००
मालती ५७६	मिद्ध १७६
माला ३०७, ४२२, ११२०	मिलकखजाति ५१७
मालाकार ५०७	मिलकखदेस १८६
मालिक ५०७	मिस्सक २३
मालर ५५६	मिहित १७५ (मी)
माल्य ३०७, १०८१	मनि ६७१
माल २०९	मीळ्ह २७५ (मु)
मालु(लु)त ३७	मु ८६ (एक)
मास ७४, १११०	मुकुल ५४४, ८११, १११६
मासक ४७९ (मि)	मुख २६०, ९१३
मि ८५ (एक)	मुखकुळ २८९

मुखर ७३५	मुद्राभिसिक्त ३३५
मुखाधान ३७०	मुद्रमाल्य ३०८
मुख्य ६९५, ९१३	मुधा ११४५
मुग्गर ३९२, १०४४	मुनि १, ४३३
मुंगुस ६२२	मुनिन्द १
मुचलिन्द ५६३	मुन्बा ५८१
मुच्छन १०८७	मुरज १४३
मुच्छा ४००	मुसल ४५५
मुंचित १०१३	मुसा १२६, १२७, ११४६
मुंज ६७१	मुहं ११३७
मुडि २६८, ५२७, १०३१	मुहुम्भासा १२३
मुण्ड ३२१	मुहुत्त ६७
मुण्डच्छद् २०८	मुहुत्तिक ३४७
मुण्डिक ३२१	मुळाल ६८७
मुति १५२	मुळालपुष्क ६८५
मुतिङ्गा १४३	(मू)
मुत्त २७५, १०१३, १०१५	मूग ३२०
मुत्ता ४९०, ४९२, १०१३	मूल ५२, ४७१, ५४९, ८५१, ९०८, ९७२, १०४२, ११२७
मुत्तागुण १११६	मूलक ५९८
मुत्तादि १०१९	मूलघन ९२१
मुत्तामुत्त ३८७	मूलमूल ८५१
मुत्ताबली २८५	मूल्य ५३१
मुत्ति ९, १०८४' ११३२	मूसा ५१६, ७९५
मुत्तिक ४९२, १०१३	मूसिक ६१८
मुदिंग १४३	मूळ्ह ७२१, ८९२, १०२८ १०७८, १०८४
मुदु ७१६, १०६७	(मे)
मुदिका २८७	मे ८६ (एक)
मुद्द २५६, १०२८	
मुद्दज २५६	

मेखला २८७
 मेघ ४७, १११२
 मेघपासाण १०१५
 मेचक ९६, ३६३, ६३५,
 १०२३
 मेज्ज ६९८
 मेण्ड ५०१ (३६७)
 मेत्ता १६१
 मेत्ति १५१
 मेथुन ३१७, ६२८, १०३३.
 मेथूनारति ७८३
 मेद २८२
 मेदिनी १८१
 मेधग ४००
 मेधा १५२
 मेधावी २२९
 मेरय ५३३
 मेरु २६
 मेलक ७६९
 मेघ ५०१
 मेघादि १०५१
 मेह ३२९
 मेहन २७३
 (मो)
 मोक्ख ६, ६९६, ८९४, १०५५,
 १०८४, ११३२,
 ११६५
 मोक्खादिक ११६८
 मोग्गलान ४३५

मोघ ७१५
 मोच ५८९, ९८६
 मौन ४२९, ११४९
 मोदक १११३
 मोर ६३४
 मोलि ८६४
 मोस ५२२
 मोसन ५२२
 मोह १६८, ४००, १०८७,
 ११७२
 (य)
 य ९१ (एक)
 य ११४५
 यक्ख १३, ९६९
 यक्खाधिप ३२
 यक्खधूप ३०४
 यग्घे ११५०
 यजन ९३४, ११०४
 यजु १०८
 यज्ज ४१२
 यज्जंग ५५१
 यट्ठि १९६, ३८७
 यट्ठियधुका ५८७
 यति ४३४
 यतो ११३५
 यत्थ ११५६
 यत्र ११५६
 ययत्त ११५२
 यथरिव ११४२

यथाच ११४३	यातन ४०७
यथातथं १२७, ११२५, ११५२	यात्रा ३९५, १०५४
यथानाम ११४२	यादेस १२०३
यथापि ११४२	यान ३७५, ४२२, १०९०
यथाहि ११४२	याप्ययान ३७३
याथीच्छित ४६९	याम ७२, ७६८
यदि ११४७, ११९६	याव ११४१, ११९३
यदिच्छा ७६०	यावक ३०५
यन्तमुत्त ३८७	यावता ११४१
यम ४४, ४४४, ७६८, ९७३	(यु)
यमक ६२८	यु ९३ (एक)
यम(त)दग्नि १०९	युग ६२८, ८८२, १००४,
यमराज ४४	११३४
यमल ६२८	युगन्त ८२
यमुना ६८२	युगन्धर २६, ३७४
यव ४५०	युगपत्त ५५२
यमनपुष्प १४७	युग(ळ)ल ६२८
यवस ६०२	युत्त ३५३
यस ११७, १०४१	युत्ति ८५८, ११२६
यसोधरा ३३६	युद्ध ३९९, १०९६
यहि ११५६	युव २५३, १०७३
(या)	युवती २३१
या ९२ (एक)	युवराज ९०७
या ९३ (एक)	(यू)
याग ४१२	यूथ ६३२
यागु ४६५	यूथजेड्ड ३६०
याचक ७४०	यूथप ३६०
याचना ७५९	यूथिका ५७६
याजक ४१४	यूप २०८, ४१९, ११०१

(ये)	रजक ५१०
येन ११४५	रजत ४८९
येमुच्य ७०३	रजनी ८९
येमुच्यता ७८६	रजस्सला २३८
(यो)	रज्जंग ३५०
योग ८५८	रज्जु ४४८, १०४८
योगकस्त्रे ९	रजन ३०१, १००९
योगा ३७५, ९९४, १०७१,	रंजित ९२३
१०७३	रङ्ग १८९, १०२९
योजन १९६	रङ्गाधिप ४३४
योत्त ४४८	रण ३९९, ७६३, १०९६
योध ३७६	रत ८२६, १०६३
योनि १५३, २७३, ८४८,	रतन १९६, २६८, ४८९, ४९०,
१०९३	१०६२, १११३
योब्वञ्ज २५०	रतनत्तय ९६९
(र)	रतनाकार ६५९
र ९४ (एक)	रति ३१७, १०५६
रंसि ६४	रत्तं ११४७
रंसिमन्तु ६३	रत्त ९५, २८१, ९२३, १०२८
रक्खन (ण) ७६३, ९४७,	रत्तगावी ४९७
१००२	रत्तचंदन ३०१
रक्खस १३	रत्तपा ६७५
रक्खित ७५४, ९४७	रत्तफला ५९१
रगा ४४	रत्तमणि ४९१
रंकु ६१९	रत्तातिसार ३२५
रंग १०१, ११२३	रत्ति ६९
रंगाजीव ५०८	रथ ३७२
रच्छा २०२	रथकार ५०६, ५०८
रज २३८, ३९५, ८८३	रथकारक ६७९

रथगुप्ति ३७४	रसहरणी २८०
रथंग ७८१	रसातल ६४९
रथरेणु १९४	रसाल ५९९
रथाचारी ३७६	रसित ४९
रथादि १०९०	रस्मि ४४८, १०४३
रथानी(णी)क ३८३	रस्स ३१९, ७०८
रथारोम ३७६	रह ३५३, १०६१
रथिक ३७६	रहद ६७७
रथिका २०२	रहस्स ३५२
रथी ३७६	रहस्संग २७३
रद २६१	रहो ३५३, ११५७
रदन २६१	(रा)
रंघ ६४९, १०१३	रा ९५ (एक)
रमणी २३०	रा ९५
रंभा २४, ५८९	राग १६३, १००९
रम्मक ७७	राज ३३३, ९२६
रय ४०	राजगह २००
रव १२८, ७६३, १०८१, १०९६	राजञ्ज ३३५
रवा १२८	राजधानी १९८
रवि ६३	राजरुक्ख ५५२
रविहंस ६२६	राजलिग ८७९
रस ९४, ४९२, ८०४, १११६	राजवय्ह ३६६
रसक ४३४	राजहंस ६४७
रसग्ग ४६७	राजायतन ५६४
रसग्गसा २७२	राजी ५३९, १०९८
रसना १५०, २८७, ९३८	राजुल ६५१
रसभेद ९६०	राधित ७४३
रसवती २११	राव १२८
	रासि ६१, ६३०, १०५१,

१०६०, १०८०, १०८४, ११०४, ११२८, ११६५	रूपज्ज्ञान ८२५
राहु ६१	रूपाद्यंस ८५१
राहुलमातु ३३६ (रि)	रूपिय ४८६, ४८९, ९०३, रूपी ४८९
रि ९५ (एक)	रूपूपजीविनी २३३ (रे)
रिट्ट १०६४	रे ११३९
रित्ते ११३७	रे ९६ (एक)
रित्तक ६९८	रेणु ३९५
रिपु ३४४	रेणुक ५९०
रिरी ४९२ (रु)	रेवती ६० (रो)
रु ९६ (एक)	रोग ३२३, १०४५, १०९०, ११२०, ११२५
रुक्ख ५३९, ९३४, ९७७, १०४१, १११७, १११९	रोगन्तर १०३१
रुक्खन्तर ८९६, ११०२	रोगभेद ९३४
रुक्खभेद १०३६	रोगमुत्त ९२६
रुक्खादनी ५८०	रोगहारी ३२९
रुचि ६४, १६३, ८७३	रोचन ५६५
रुचिर ६९३,	रोचनप्पम ९८
रुजा ३२३	रोदित १६५
रुण्ण १६५	रोध ६६४
रुह १०२	रोम २५९
रुद्ध ७४५	रोम २५९
रुधिर २८१, १०२८	रोमञ्च १७५
रुरु ६१९ (रू)	रोमघातु ८७६
रू ९६ (एक)	रोरुव ६५७
रूप ९४, ८२५, १०८६	रोस १६४
	रोसन ७३२

रोहिणी ५८, ४९७, १०९३	लपन २६०
रोहित ९५	लपनज २६१
रोहितक ५६६	लपित १०५, ७५५
रोहिस ६१२	लबुज ५७०
रोही(हि) ५६६	लब्ध १०८६
(ल)	लय ६६, १३७
ल ९७ (एक)	ललना २३१
लकार ६६८	ललिस १७४
लकुण्टक ३१९	लव ७०५, ७७०, १०९६
लक्ख ५५, ३९०, १०२०	लवग ३०३
लक्खण ५५, १७८, १०४३, ११७४	लवण १४८, ४६०, १०१४
लक्खणादि ११७५, ११७६	लवन ७७०
लक्खि ८२, ३८५, ९०६	लवित्त ४४८
लगुळ ३९२	लसुण ५९५
लग्ग १०३९	लहु ४०, ७१०, ९२९, ११४४
लग्गकेस ९४७	(ला)
लंगी २१७	ला ९८ (एक)
लज्जा १५८	लाखा ३८५
लज्जित ७४७	लाखापसादन ५६४
लंचदान ८२४	लाङ्गली ५८८
लंछन ५५	लाज ४६३
लडुक्किका ६३९	लाजा ११३३
लता ५४२, ५५०, १०८३	लाप ६३९
लद्ध ७५३	लाबु ५९६
लद्धक ६९४	लाभ ७७८
लद्धत्थरक्खण १०३७	लामक ६९९
लद्धब्ब १०८६	लालसा १६३
लद्धि १६१, ९००	लाला २०१

लासन १००	लेण ६, ६०९
(लि)	लेप १०५२, १०७९
लि ९९ (एक)	लेप्यादि ५२३, १००६
लिकुच ५७०	लेय ४६६
लिकोचक ५५७	लेस ७०५, ७९८, ११०८
लिक्खा १९५	(लो)
लिंग २७३, ९१०, १०६१	लोक ९३, १८६, १०४१
लिच्छावि ३३६	लोकगरु ३
लित्त ७४६, ९५८	लोकनाथ २
लिपि १०६३	लोकायत ११२
लिपिकार ३४८	लोकेस १५
(ली)	लोचन १४६
लीला १७४, १०५३	लोण ४६०, १०५१
(लृ)	लोह ५५६
लृ ९९ (एक)	लोभ १६३, १००९, १०५३
लृह १०३८	लोम २५९
लृहक ५१८, ११०६	लोमसपाणक ६२३
लृलाय ६१६	लोमहंसन १७५, ९१२
(ल्र)	लोल ७१२, ७२९, ९३८,
ल्रख ९६१	१०६६, १०७५
ल्रता ६२१	लोलुप ७२९, १०६६
ल्रतिका ६२१	लोह ३०२, ४९३
ल्रन ७५२	लोहभारक ५०९
(ले)	लोहकुभि ६५८
लेख ९९२, १०९८	लोहन्तर १०३१
लेखक ३४८	लोहमिड्ड ६४३
लेखा ५३९, १०९८	लोहभेद ९६३
लेख्यं १०९८	लोहमुग्गर ८२०
लेड्डु ४४७	लोहित ९१, १५७, २८०,

१०२८	वच्च २७४, १०८६
लोहितकं ४९१	वच्चकुटी २१२
लोहितादि १००९	वच्चद्वान २१२
(व)	वच्छकामा ४९८
व १०० (एक)	वच्छतर ४९६
वस ३३२, ६००, १०६०,	वच्छल ७२६
१०९०	वच्छला ४९८
वंसवण्णा ४९१	वज १९०
वक ६१५	वजिर २४, ४९०, ८६६
वकुल ५७२	वजिरपाणि १८
वक्क १०३४	वजिरहत्थ १९
वक्कंग ६२५	वजिरावुध १८
वक्कल ४४२, ११०९	वज्ज १४२, ८२९, ९३२,
वग्गा ६३१	११००, ११९७
वग्गभेद ४७३	वज्जन १००२, ११३७, ११७५,
वग्गु ६९३	११७४, ११९८
वग्गुवादी ८९१	वज्जी १८४, ३३६
वक ६०६, ६७४, ७०९,	वज्झ ७३७
१०२५, १०३४	वंचक ७३७
वंग १८५, १०३१	वंजुल ७५३, ५७३
वच १०५	वंझ ५४१
वचन १०५	वंझगावी ८७३
वचमपाटिग्गाह ११८६	वंझा ४९८
वचनावयव ९७२	वट ५५१, १०४२
वचा ५८४	वटंसक ३०८
वची १०५	वटाकार ६६८
वचीभेद १०९०	वट्टम १९०
वचीमुख ११८	वट्ट ७०७, १०१८
वचोक्रिया ११७३	वट्टका ६२५

वाट्टि (णिड)का ५२६	वत्थावयव २४४
वट्टुल ७०७ , १०१८	वत्थी २७६
वठर ७०१	वत्थु २२५ , ९६९
वड्ढकी ५०६	वत्थुल ५९७
वड्ढी ८२९	वत्थुलेय्यक ५९७
वाड्ढित १०७६	वद ७३५
वण ३२४	वदञ्जू ७२३ , ८९१
वाणिज्जा ४४६	वदन २६०
वाणिप्पथ ८६८	वदनीय ७२३
वाणिब्बक ७४०	वध ४०३
वण्ट ५४४	वघट्टान ५२१
घण्ण ३३२ , ३४८ , ७७९	वधुद्यत ७३६
वण्णक ३०६	वधू २३० , ८७७
वण्णदासी २३३	वन ५३६ , ६६१ , १०६३ , ११२६
वण्णना ११८	वनकाक ६३५
वाण्णित ७५२	वनकुक्कुट ६४१
वण्णु ६६३	वनथ १६३
वत् ४३० , १०६२ , १०७८ ११२२	वनदुग्गा ११०७
वत्त २६० , ७५८ , १०४७	वनप्पति ५४० , ९०३
वत्तन ४४५	वनमल्लिका ५७५
वत्तनी १९१ , १०५७	वनिता २३०
व(त्र)त्तमू २०	वनिब्बक ७४०
वत्तु ७३५	वन्दना ४२६
वत्थ २९० , १०६१ , ११०४ १११९	वन्दाका ५८०
वत्थगुग्घ २७३	वन्दि ३९६ , ४०७ , १०८१
वत्थच्छेदनसैत्थक ९०९	वपन १०९६
वत्थभर २९१	वपा २८२
	वपु १५१

वप्प ११३३	वल्लकी १३८
वमथु ३२७	वल्लभ ६९७, १०६६
वम्म ३७७	वल्लरी ५५०
वम्मिमत ३७८	वल्लिभ ५९७
वय १०७९	वल्ली ५५०
वयट्ट २५३	वल्लजाति १३०
वयस्स ३४६	वल्लर २८०
वक्षपसा २३८	ववस्थितविभासा ११८९
वर २४०, ५९४, ७६२, ८१०, १०९१	वस ७६२, ८९८
वरक ४५०	वसति २०७, १०५६
वरग २७३, १०९३	वसन २९०
वरण २०३	वसन्त ७९
वरत्ता ५२६	वसभ ४९५
वरपञ्च ४	वसल ५०३
वरवणिणी २३४	वसवत्तापक १०२४
वराह ६१७, १११७	वसवत्ति ४३; १०२४
वरारोहा २३४	वसा २८३, ४९८, ८७३
वरुथ ३७४	वसी ४३४
वलज ६७१	वसु ४८५, ४८९, ८९५
वलंज ३३७, ३३८, ३३९	वसुधा १८०
वलय २८५, ९६६	वसुन्धरा १८०
वलयित ७४५	वसुमती १८०
वलाहक ४७	वस्स ४८, ८०, ९१, ५०२, १०६२
वलि ९९०	वस्सग्ग ११८९
वलिच्च २५५	वस्सन ४८
वलिन् २५५	वस्सवर २४२
वलिर ३२०	वस्सान ८०
वलीमुख ६१४	वस्सिकी ५७६

वस्सित १३०
 वस्सोकसारा २१
 वळवामुख ८८९
 वलमिच्छादि २२१
 वळवा ३७१
 वह ४९७

(वा)

वा ११८९
 वा १०१ (एक)
 वाकरा ५२०
 वाक्य १०६
 वाक्यारंभ ११९३
 वाक्यालंकार ११९५
 वागुरिक ५१३
 वांचंयम ४३३
 वाचां १०५
 वाचाल ७३५
 वाचिक १२४
 वाच्यलिङ्ग ९३५
 वाज ३९०
 वाजपेय्य ४१३
 वाणिज ४६९
 वाणिज्य ४४६
 वाणी १०५
 वात ३७
 वातक्खितम्बु ४९
 वातघातफ ५५२
 वातण्ड ३२६
 वातपान २१६

वातमिग ६१८
 वातिंगण ५८८
 वात्ता १०५३
 वात्ताकी ५८८
 वादित १००, १४२
 वादित्त १४२
 वादित्तवादन ८६७
 वान १६३, १०९५
 वानचित्तक ३१२
 वानपत्थ ४०९
 वानर ६१४, ११०५
 वानेय्य ५९२
 वापसमकरण ७९८
 वापी ६७८
 वाम ६९४, १०२०, ११७८
 वामक १०९
 वामदेव १०९
 वामन ३०, ३१९, ७०८
 वाय ३८
 वायन १०७६
 वायनदण्डक ५२२
 वायस ६३८
 वायसारी ६३८
 वायाम १५६, ९१४
 वायु ३७
 वायुसख ३४
 वार १०४२
 वारक ४१७
 वारज ३६०, ६२२, १०१७

११८४, ११९०	१०८१
वारवाण २९४, ९६२	वाहन ३७५
वारि ६६१, १०६३, ११९८	वाहस ६७१
वारिज ६८४, ८९५	वाहिनी ३८१, १०५६
वारिमगा ६८३	वाल ६५४, ९३४
वारिवाह ४७	वाळगाही ६५६
वारुणी ५३३, ८७६	वाळमिग ६१३
वाल २५६, ५९१, ६६१	(वि)
१०८०	वि ११७१
वालाधि ३७१	वि १०३ (एक)
वालबीजनी ३५७	विककत ५५९
वालहृथ ३७१	विकच ५४२
वालुका ६६३	विकट १०१९
वास २०७, २९०, १०५६,	विकत १०१९, १०६७
१११९	विकति ७६५
वासचुण्ण ३०६, १०२१	विकतिका ३१४
वासडान ८०१	विकप्प ९५४, ११३८
वासन ३०७	विकप्पन ११८९, ११९९
वासना ७७२	विकसा ५८२
वासन्ती ५७७	विकसित ५४२
वासयोग ३०६	विकार ७६५
वासव १९	विकिरण ५८१
वामागार २१४	विक्रन्त ३८०
वासित ३०७	विक्रम ३९८, २५३
वासी ३९३, ४३९	विक्रयिक ४७०
वासुकी ६५०	विक्रेतु ४७०
वासुदेम १६	विक्रेय्य ४७१
वासेट्ट १०९	विगत १०७६
वाह ३६८, ४८३, ४८४,	विग्गह १५१, ४००, १०४६

विधास ४६७	वितण्डसत्थ ११२
विधासाद ४६७	वितत १३९, १४१, ९३२
विचकस्त्रण २२८	वितथ १२६
विचय ७७४	वितरण ३२०
विचार १११४	वितान २९९, ६३१, ९७४
विचारणा १५४	वितुन्न ५९६
विचिकिच्छा १७०	वित्त ४८५, १०६१
विच्छिक ६२१	वित्ति ८७, १०५८
विजन ३५३	विस्थत ७४६
विजय ४०२	विस्थार ७६८, ९२३, ९६४
विजाता २३५	विस्थिण्ण ७०१
विजीत २८९, ३५०, १०२९	विदस्थि १९५, २६७
विज्जमान ७८८, ८४१	विदार ७५९
विज्जा १५३, १०३४	विदारण ९९१
विज्जु ४८	विदित ७२४, ७५७
विज्जुता ४८	विदिसा २९
विञ्ज ६०६	विदुर २२९
विञ्जत्ति १०५८	विदू २२९
विञ्जाण १५२	विदेह १८५
विञ्जू २२९	विदस्सु २२९
विञ्जेय्य १२९	विहम ४९१
विटंक २२१	विहेस १६४
विटप ५३९, ५४७, ११२२	विहेसी ३४५
विटपी ५३९	विद्ध ७४८
विटभी ५४७	विद्धा २२८
विडोज २०	विध ८४६
वितक्क १५५	विधवा २३५
वितक्कन ११९१	विधा १६८, ९१४
वितच्छिका ३२७	विधान १४९

विधि ९०, १०४९	विभक्तबन्धन ८९८
विधुर ७६५	विभव ४८५
विध्वय ७३०	विभात ५८
विनतक २७	विभावी २२८
विनता ६२८	विभीतक ५६९
विना ११३७	विभू १०८८
विनायक २	विभूषण २८३
विनास ७७०	विभोदिका ६०३
विनीत ३६९	विमनि १७०
विन्यास ३८१	विमद्वत्थ १४५
विपक्व ३४५	विमन ७२३
विपात्ति ३८५	विमल ६७०
विपरि(य)याय ७७६	विमान २५, ९१७
विपरियास ७७६	विमुक्ति ९
विपरीत १०२०	विम्भय ७३६
विपलास ७७६	विय ११४३
विपस्सना १५३	वियोग १०४, ११६३, ११६७
विपस्सी २२९	११६८, ११७१, ११७३
विपाक १०५०	विरति १६०
विपाति(दि)का ३२५	विरल ७०७
विपिन ५३६	विराग ८
विपुल ७००, १०७२	विराव १२८
विप्य ४०८, १०४७	विरिय १५६, ९१४, १००४
विप्पकट्टक ७०६	१०९४, ११३५
विप्पटिसार १६९	विरियंग १५७
विप्पलाप १२४	विरू ५५०
विप्फुल्लिंग ३५	विरूपक्व ३१
विबुध ११	विरूळहक ३१
विन्धम १७४, १०८७	विरोध १६४

विरोधकथन ११५१	विसकम्पन ७६९
विरोधी ३४५	विसय ९४, १८६, ८०६, १०४०
विरोधोत्ती १२४	विसयी १४९
विलग्ना २७१, १०३९, १०९१	विसर ६२९
विलाप १२३	विसलित्त ९५८
विलास १७४	विसाखा ५९, ४३७
विलीनतेल ८७३	विसाण ४९७, ८६७
विलीनस्नेह २८२	विसाद १११३
विलीवकार ५०९	विसारद २२८, ९५९
विलेपन ३०६, ४२२	विसाल ७००
विवट्ट ८, २९६	विसालता २९५
विवर ६४९, ९८१, १०१३	विसाला ५९७
विवरण ९६५	विसिखा २०२
विवस ७४३	विसिद्ध ६९६, ११७६
विवाद ४००	विसुद्धि ९
विवाददि ८६८	विसुद्धिदेव ८४२
विवाह ३१८	विसूचिका ३२८
विवित्त ३५३	विसेस ७९२, ९९१, ११९६, ११९७
विविध ७१७, ११७१	विसेसक ३००
विवेक ४३०, १११४	विसेसण ११७७
विस ६५५	विस्स १४६
विसंयोग ७८६	विस्सज्जन ४२०
विसट ७४६	विस्सट्ट १२९
विसात्तिका १७३	विस्संभ ३५३
विसद १०७३	विस्सानन ४२०
विसदत्त ७९३	विस्सार ३५३
विसधर ६५४	विस्सुत ७२४
विसकण्टक ४६२	
वि(वि)सकण्ठिका ६४२	

विहग ६२४	बुद्ध २५४, १०७१
विहगाधिप ६३३	बुत्ति ७६३
विहंग ६२४	बुत्त ७५५, ७९६, ९३४, १००७, १०७५
विहगम ६२४	बुत्तन्त ११३
विहत्थ ७३६	बुत्ति ४४५, ९६५, १०५३, १०५४, १०५७
विहायस १०१२	बुद्ध २५४, ४९६, १०७१, १०७४
विहायित ४२०	बुद्धि ७६०, ७८५, ८२९, ११७६
विहार ८५७	बुद्धियुत्त ८९२
विळंग ५८६	बुद्धिरोग ३२६
(वी)	बुस ४९५
वीचि ६६२	(वे)
वीच्छा ११७४	वे ११४०, ११५०
वीजनी ३१६	वे १०६ (एक)
वीणा १३८	वेग ४०, ९४८, १११५
वीणादिवादन १४४	वेगी ३७९
वीणावादी ५१०	वेजयन्त २१, २२
वीत १०७६	वेजयन्तिका ५७३
वीतराग १०	वेज्ज ३२९
वीतिक्रम ४३०	वेज्ज ३५०
वीथि २०२, ५३९, ९३९	वेठ ११३१
वीमंसा १५४	वेठ १३८
वीर १०२, ३८१, १०७७	वेठन ११३१
वीरु ५५०	वेठित ७४५
वीहि ४५०, ४५२	वेण ५०९
(बु)	वेणविक ५११
बु १०६ (एक)	
बुच्चते ११९०	
बुद्धि ४८	
बुद्धीनिष्पज्जसस्सक १८८	

वेतन ५३१, ९०८, १०५३	वेरोचन ६२
वेतानिक ५१४	वेला ६६, ८५८, ६६०
वेतरणी ६५८	वेलित ७०९, १०७२
वेतस ५५३	वेवचन १२०
वेताळिक ३९६	वेस २८२, ९०६
वेद १०८, ७६२, ८४७, ९७९, १०३४, १०५९	वेसाख ७५
वेदंग ११०	वेसायी ४४
वेदन ७६२	वेसाली १९९
वेदना १५४, १०५८, १०९५	वेसिया २३३
वेदयित १५४	वेसियान ४४५
वेदि २२२, ४१२	वेसी २३३
वेदिका २२२	वेस्म २०६
वेदी ४१२	वेस्स ४४५
वेध ७६२	वेस्सवण ३२
वेधित ७४८	वेस्सामित्र १०९
वेन(ण) ५०९	वेहायस ४६
वेनतेय्य ६३३	वेहास ४६
वेपोचिति ४५	वेळु ५९९
वेपुल्ल ६०६	वेळुरिय ४९१
वेभार ६०६	(वो)
वेम ५२२	वो १०७ (एक)
वेमज्झ ७६७, १०९१	वोकार ११२७
वेमत्त ७६७	वोस्सग्ग ४२०, ७५४
वेय्यग्घ ३७२	वोहार १०५, ११७, ८४९, ११३३
वेय्यावच्च ७८३	(व्य)
वेर ८४, १६४, ११०९	व्यग्घ ६११
वेरमणी १६०	व्यग्घि ५८५
वेरी ३४४	व्यग्घिनस ६३७
	व्यञ्जन ४६४, ८७९, १०४८

व्यक्त २२८, ७१६, ९२६,

१०६५

व्यक्तय ७७६

व्यध ७६२

व्यम्ह २५

व्यय ७६४

व्यवधान ८०२

व्यवाय ३१७

व्यसन ८९, ८९०, ९४०

(व्या)

व्याकरण ११०

व्याकुल ७३६

व्याध ५१८

व्याधि ३२३, ५९२

व्याधिघातक ५५२

व्याधित ३२२

व्यापाद १६४

व्याभंगी ५२५

व्याम २६९, १०४२

व्यास ७६८

व्यूह ३८१, १००८

(स)

स ४८५, ८०८

स १०८ (एक)

सं ११४४, ११५१, ११७०

सं ११५, ११६

संयत २५७, ७४७

संयन्तिका ६६७

संयम ४३०

संयुग ३९९

संरम्भ ८५४

संराव १२८

संवच्छर ८१

संवट्ट ८२, १०५१

संवसय २२५

संवरण ११८३

संवरी ६९

संवरीमुख १२०७

संवृत ७४५

संवेग ९१६

संसट्ट ८३३

संसद ४१४, ११०१

ससय १७९, ११८८, ११८९

संसयस्थ ११५८

संसार ८२९

संहति ६३०

संहार ११६

सक ७३६

सकट ३७३, १०८१

सकटमग्ग १९१, १०२६

सकल ५३, ७०२, ९४६

सकास ७०६

सगुण ६२४

सकुणग्धी ६३७

सकुणि ६२४

सकुन्त ६२४, ६४४, १०४९

सक ५, १८, १८४, ३३६,

१००१, १०६८, ११३२

सक्कपुर ९९८	संखल ३६४
सक्कार १०११	संखा ८४५
सक्खर २८६	संखार ३०७, ७२२
सक्खरा ४६२, ९२५	सखेप ११५
सक्यमुनि ५	संखेय्य ४७३
सक्यसीह ५	संख्या ४७२
सख ३४६, १०८८	संख्यान ४७३
सखी २३८, ८६५, १०८३	संख्यात ७१०
सगब्भ २४९	संख्याभेद १०२०
सगोत्त २४३	संख्याविसेस ८७२
सग्ग १०, ९११, १११९	संग ७६९, ९७९
सग्गवासी ११	संगर ८२४
संकट ७१८	संगम ७६९, १०५७, १०६३
संकटीर २२४	संगह ११६, ९२५
संकथा १२०	संगाम ७९९
संकप्प १५५	संघ ६३१
संकम ७७३	संघटन ९४१
संकस्स २०१	संघाट २२३, ११३४
संका १७०	सघात ५०४, ६२९, ६५७, १०८०
संकार २२४	साचिव ३४०
संकारकूटक २२४	सचे ११४७
संकास ५३०	सच्च ६, १२७, ८००
सांकिण ५०३, ७२०, १०७१	सच्चकार ४७१
संकु ३९३, ५४९, १११५	सच्चापन ४७१
संकुल १२५, ७२०	सच्छन्द ७२८
संख ६७६, ६९०	सच्छि ११५९
संखत ८३२	सजन २४३
संखतलक्खण ७९२	सजातिक ६३२
संखनख ६७६	

सजातीय ६३२
 सर्जीव ३४०
 सज्ज ३७८, ५६२
 सज्जन ३३३, ९५६
 सज्जित ३६६
 सज्जु ११४९
 सज्जुहुम ९३४
 सज्जुलस ३०४
 सज्ज्ञ ४८९
 सज्झु ४८९
 संचय ६२९
 संचारिका २३६
 संञ्छिन्न ७५२
 संजात १४१
 संजातितेस ८०१
 संजानन ८७४
 संजीव ६५७
 संक्षा ६८
 सञ्जा ११४, ८४७, ११९१
 सठ ७३७
 सठथ १७७
 संठान ७७१, ११३३
 सण्ड ६८७
 सण्डास ५२७
 सण्ह १००७
 सत ४७४
 सतत ४१
 सतपत्त ६४२, ६८४, ९१५
 सतपदी ६२२

सताभिसज ६०
 सतमुली ५८५
 सतरंसी ६२
 सतलक्खगुण ४७७
 सतवंक ६७२
 सतावरी ५८५
 सति १५८
 सतिवोस्सग्ग १७३
 सती २३४
 सतेरता ४८
 सत्त ९३, ८१६, १००७,
 १०८३, १०८५, १०९९
 सत्तघञ्ज ४५१
 सत्तपणिण ५५५
 सत्तभूमधर ९१७
 सत्तम ६९५, ९४१
 सत्तमहासार ६८०
 सत्तला ५७६
 सत्तवक ६७२
 सत्ता ८०७, १०५४, ११०८
 ११५४
 सत्ति ३५१, ३९२, ३९४,
 ३९८, १०५०, ११०८
 सत्तिघर १७
 सत्तु ३४३, ३४४, ४६३
 १०८०, ११२२
 सत्तुफला ५६६
 सत्थ ३८५, ६३१, ५२७
 ९६५, १०९९

सस्थभेद ३४४
 सस्थवाह ४६९
 सस्थि २७६, १०५२
 सस्थु १
 सस्थुवण्ण ४८७
 सत्र ११३४
 सत्वादि ८१८
 सदन २०५
 सदा ११५३
 सदागति ३८
 सदातन ७०९
 सदादान ११३४
 सदारतुष्टि ७८३
 सदिस ५३०
 सदिसत्त ८२३
 सदुम २०७
 सह ९४, १२८, १०५९
 सहभागह १५०
 सहस्थ ११९६
 सहल १८७, ५९९
 सहलु ६११, ६९६
 सह्र ४२३, ९४९
 सह्रं ११४७
 सह्रायुत्त ७३३
 सह्रि ११३६
 सधम्मी ६३२
 सनन्तन ७०९, ७१३
 सना(ने) ११५३
 सनिकं ११५३

सनित ७४७
 सन्त ६, १०२, २२८, ७२८,
 ७४९, ८४१
 सन्तक ७२८
 सन्तत ४१
 सन्तति ३३२
 सन्तन्त ७५१
 सन्तान २८, ३३२, ९५२
 सन्ति ९, ७५७, ९२२,
 १०५५, ११६२
 सन्तिक ७०५
 सन्तोस ८७
 सन्थव ७६९
 सन्द ७०७
 सन्दन ३७२
 सन्दान ४९९
 सन्दानित ७४७
 सन्दिदु ३४६
 सन्दिदिक ८६
 सन्देस १२४
 सन्देसोत्ति १२४
 सन्देसहर ३४७
 सन्देह १७०
 सन्दोह १२९
 सन्धि ७६३, ९४१
 सन्नकहु ५५६
 सन्नद्ध ३७८
 सन्नाह ३७७
 सन्निकहु ७०६, ७७०

सन्निकास ५२९
 सन्निधान ९५७
 सन्निधि ७७०, ९५७
 सन्निभ ५३०
 सन्निवेश ७७१
 संन्यास ११६५
 सपत्न्य ५१७, १०४५
 सपत्नी ३४४
 सपथ ११७, १०९३
 सपाक ५१७
 सपिण्ड २४३
 सप्प ६५३, ९३४
 सप्पञ्ज २२८
 सप्पदाठा ६५५
 सप्पफण ८५९
 सप्पराज ६५०
 सप्पि ४९९, १११४
 सफ ३७१
 सफरी ५७२
 सबल(ळ) ९९
 तब्ब ७०२, १०२६
 सब्बचतुप्पद ६२०
 सब्बञ्जू १
 सब्बञ्जुता ७९४
 सब्बतो ११४६
 सब्बत्र ११६१
 सब्बमुम्म ३३५
 सब्बलोह ९०५
 सब्बञ्चारी ४१०

सभा २१०, ४१४, ११०१
 मभाजन ७६०
 सभाय २१०
 सभाव १७७, १०९६, १११३
 सभ्य ३३३, ४१४
 सम ५२९, ७५७, ९२२,
 ४०७७
 समं १११६
 समग्ग ७०२
 समंगी ८४५
 समज्जा ४१४
 समज्जा ११४
 समण ४३३
 समणुद्देश ४४०
 समत्त ७०२, १०६८
 समत्थ १०६८
 समत्थन ८५८
 समथ १५५
 समन्तचक्खु २
 समन्ततो ११४६
 समन्तत्त ७९९
 समन्तत्थ ११७०, ११७५
 समय ६६, १६१, ७७८, ९६५,
 ११७०
 समर ६९९
 समवाय ६३०, ७७८
 समसिप्पा १०२१
 समा ८१, ९२२, ११६१
 स(सा)माजिक ४१४

समाधि १५५, ८५८, १०३५	सपात्ति ३८५ ९९३
समान ५३०, ९१६	संपन्न ८४५
समापन ११८८	संपरायिक ८६
समास १६६	संपहसन ११८६
समासन्न ९२	संपहार ३९९
समाहार ११८७	संपात ५०
समित ७४९, ८४१	संपुट ३१७
समिति ४१४, ६३०, १०५७	संफुल्लित ५४२
समिधा ३६	संबध १०६८
समिद्धि १०५४, ११६८, ११७०, ११७९	संबर १४
समी ५६६	संबरी ५१२
समीप ७०५, ११८५	संबल ३८०
समीपादि ११८०	संबहुल ७०३
समीर ३८	संबाध ७१८, १०८५
समीरण ३७, ५७९	सबाहण ७६९
समुग ३१७	संबुक ६७६
समुच्चय ११८३, ११८९	सभत्त ३४६
समुज्झित ७५४	संभम ९१६
समुदय ६३०, ९२७	संभव ९१, २७४, ८९७, ९७७, १०२४, ११६२, १२००
समुदाय ६२९	संभार ९७०
समुद्ग ६५९	संभावन ११८३
समुस्सय १०९९	संभासन १२४
समूह ६२९	सभेद ६८१
समोधान ११७०	संभोग १०४
समोसरणट्टान ८०१	सम्मज्जनी २२३
संपजञ्ज १५४	सम्मताळ १४२
संपटिच्छन् ७९०, ९५८, ११४४	सम्मद ८७
संपत्ति ११४०	सम्मा १२७, ४४९, ११५४,

११७०, ११७९	सरसी ६७८
सम्मादिष्टि १५४	सरस्व (रस) ती ६८२
सम्मापास ४१३	सरहस्स ४११
सम्मासंबुद्ध ४	सराभ्यास ३९०
सम्मुखा ११५७	सराव ४५८
सम्मुञ्जनी २२३	सरासन ३८८
सम्मुति ११३३	सरिक्खक ५२९
सयं ११४४	सरिता ६८१
सयथु ३२७	सरीर १५१
सयन ३०८	सरीरि ९३
सयनिग्गह २१४	सरूप १७७, १०९०
सयमत्थ ८३९	सरारूह ६८४
सयंभू ४	सल ६१६
सयंवरा २३५	सलभ ६४५
सर १२८, ३८८, ६०१, ६९८,	सलल ६१६
९६७, १०४९, १०५०	सलाका १०७९, १०८७
सरक ५३४	सलाट्टु ५४६
सरट ६२३	सालिल ६६१
सरण ७, ४९३, ९४७,	सालिलघाय १८७
११८१	सालिलब्भम ६६०
सरद ७९, ८१, ११२४	सल्ल ३९३, ५६७, ६१६, १०८७
सरदुब्भुत ९८४	सल्लक ६१६
सरवू ६२१	सल्लकत्त ३३०
सरभ ६१९	सल्लकी ५६८
सरभू ६८२	सल्लवेज्ज ३३०
सरमण्डल १३१	सल्लहुक ७१०
सरल ५७१	सल्लाप १२४
सरलह्व ३०६	सव १०५९
सरव्य ३९०	सवन ६०, १५०, ९३४

सवन्ति ६८१
 सवनीय १२९
 सवंक ६७२
 सव्य ७१९, १०२०
 सस ६१७
 ससक्कं ११४०
 ससंक ५२
 ससन ४०३
 ससण्ड ९४९
 ससन्तान १०४०
 ससी ५२
 ससुर २४६
 ससुरा २५०
 सस्स ४५२
 सस्सत ७०९
 सस्सतदिट्ठी ८२९
 सस्सति १८९
 सस्सरोग ४५४
 सस्सु २४६
 सस्सुससुर २५०
 सह ३९८, ५५७, ११७०,
 ११९९
 सह ११३६
 सहकर २६९
 सहकार ५५७
 सहगत ८३३
 सहज २४९
 सहस्थादि ११७२
 सहन (ण) ७३२

सहधम्मिक ४३८
 सहस्स ४७४
 सहसा ११४८
 सहस्सक्ख १८
 सहस्सरंसि ६३
 सहाय ३४६, ३८०, १०८८
 (सा)
 सा ५१९
 सा ११०(एक)
 साक ४५९
 साकमेद ५९८
 साकच्छा १२०
 साकिय ३३६, ११९३
 साकुणिक ५१३
 साकेत २०१
 साखा ५४२
 साखानगर १९९
 साखामिग ६१४
 साखी ५४०
 सागर ६५९
 सागल २००
 सांग ४११
 साटक २९०
 साण (न) २९१, ५१९, ५२८
 सात ८८
 सातकुम्ह ४८८
 साति ५९
 सादिस्स ११७४, ११७८, ११८५
 सादु १०६७

सादुकण्ठ ५५९	सामिभातु २४७
साधकतम ९०१	सामी ७२५
साधन ८९०	सामुद् ४६१
साधारण ७१८	साम्यगुण ९७५
साधित ७४३	साम्यवस्था ८७८
साधु ३३३, ६९३, ७९०	साय ६८
साधु १०७२, ११४४	सायं ११५५
साधुपुरिस ९५६	सायक ३८८, ३९१, १०४९
सानु ६०७, १०४४	सार ९३३
सान्त्वान ११९२	सारंग ६१७, ६४१, १०५०
साप १०९३	सारथि ३७६, १०८१
सापतेय ४८५	सारद ९८४
सापद ६१३, ९३४	सारदी ५८८
साबंधन ५२०	सारमेय्य ५१८
साम ९६, १०८, ८३९	सारस' ६४२
सासं ८३९, ११४४	सारिपुत्त ४३४
सामञ्ज ७१८	सारिफलक ५३२
सामणेर ४४०	सारिवा ८३९
सामणोरी ४३८	सारुप्प ११७६
सामस्थिय १०५२	साल २४४
सामन्त ७०६	सालपणी ५८४
सामल ९६	साल(ळ)व ५५६
सामा ५७१, ५९०, ८३९	साला २०७, ९३४
सामाजिक ४१४	सालि ४५०, १००७
सामि ७२५, १०८४, १०९४, १२००	सालुक ६८८
सामिक २४०, १०४१, ११२२	सालोहित २४३
सामिप्य ११६६	साव ९९
सामिभिगिनी २४५	सावण ७५
	सावर्थी १९९

सावित्ति(त्थि) ४१७	सिंगार १०२, १०३, १०४
सास ३२९	सिंगाल ६१५
सासन ५५७, ९९२	सिंगिनी ४९८
सासप ४५१, १११६	सिंगीवैर ४५९
साहस ३४९, ११३०	सिंगी ४८८, ५९०, ६७१
साहसा ११४८	सिंघाट ५८३
साहु ११४४	सिधाटक २०३, १०१०
साळ ५३९, ५६२, ९३४	सिघानिका ३२४
साळिका ६२६	सित ९५, १७५, ७४७, ९९९, १०६८, १०७०
साळुर ५१९	सितपण्णास ५७९
(सि)	सितपीत ९६
सि ११७ (एक)	सितब्भ ३०५
सिसपा ५७१	सिता ४४९
सिकता ६६३	सित्थ ९५९
सिक्का ५२५, ९१९	सित्थक ४९४
सिक्खमाना ४३८	सिद्ध १३, ७४८
सिक्खा ११०	सिद्धत्थ ४, ४५१, १११६
सिक्खित ७२०	सिथिलचम्म ९००
सिखण्ड ६३५, १०८५	सिद्धन्त १६१
सिखण्डक २५७	सिद्धि ८९०
सिखण्डी ६३४	सिनान २९९
सिखर ५४२, ६०८, ९९३	सिनिद्ध ७२६
सिखरी ६०५, १११४	सिनेरु २६
सिखा ३५, ३५१, ६३४ ८७२, १०८५	सिनेह १७३
सिखी ३३, ६३४, १०४१	सिन्दी ६०३
सिगाल ६१५	सिंदुवार ५७४
सिग्गु ५६५	सिन्दूर ४९४
सिंग ४९७, ६०८, ८८७	सिंघव ३६८, ४६१, १०५१

सिंधु ६५९, ६८१, ८६५

सिंधुसगम ६८१

सिप्प ५२८

सिप्पसाला २१२

सिप्पि(ष्पी) ६७६

सिप्पिक ५०४

सिब्बन १०९५

सिब्बनी १६२

सिबली ५६५

सिर २५६, ५४२, १०४६,
१०९३, १११४

सिरसङ्घि ९४६

सिरा २७९

सिरिंसप ६५३

सिरिवास ३०६

सिरी ८२, ३८५, ९०६

सिरीस ५७१

सिरोवेठन २८४

सिरोघरा २६३

सिरोमणि २८३

सिला २०५

सिलाघा ११८

सिलापोक्खरणी ६०९

सिलाभू ६५२

सिलुच्चय ६०५

सिलुत्त ६५२

सिलेस ७६३, ७७४

सिलेसुम २८१

सिलोक ११७, १०४१

सिव ७, १६, ८८, ७९४,
१०९४

सिवा ६१५

सिवि १८४

सिविका ३७३

सिसिर ५६, ७९, ९२४

सिस्स ४०८

(सी)

सीकर ३९

सीघ ४०, ९२९, १०७५,
११५३

सीत ५६

सीतरांसि ५२

सीतल ५६, १७४, ९२४

सीता ४४९

सीपद ३२६

सीमन्त २५८

सीमान्तिनी २३०

सीमा २२६, १०८२, ११३५

सीर ४४९

सीरंग ८२८

सील १७८, ४३०, १०९१

सीवथिका ४०६

सीस २५६, ४९३, १०४६

सीसच्छेज्ज ७३७

सीह ६११, ६९६

सीहनाद ८९९

सीहपंजर २१६

सीहपुच्छि ५६४

संहिप्पपात ६८०	सुचरित ८५
सीहळ १८५	सुचि १०७०
सीहासन ३५७	सुचित्त १०८७
(सु)	सुचिफल ९९८
सु १११	सुचसूचन १०१
सु ११३८, ११७९	सुजम्पती १८
सु ११२ (एक)	सुजा ४१८, १११२
सु ११३ (एक)	सुजाता २०
सुसुमार ६७४	सुञ्ज ६९८
सुसुमारगिर २००	सुञ्जवच ३२०
सुअप्प १११७	सुट्टु ११३८, ११५४
सुक ६४०	सुट्टुकत ९३७
सुकट ८५, ९३७	सुण ५१८, १११९
सुकति ७२२	सु(न)खण ५१८
सुकन्दक ५९५	सुणिसा २४८
सुकुमार २५३, ७१६	सुण्हा २४८
सुक ७४, ९५, २७४, ८९७,	सुत २४०, ७२४, ७०७
९७७	सुति १०८, १२८, १५०, ९३४,
सुककाक ६४२	१०५९
सुख ८८	सुतिहीन ३२२
सुखवाही ३६९	सुत्त ५२३, ८७८
सुखुम ७०४, १०४९, १०७१	सुत्तवेठन ७७३
सुखेधित २५३	सुत्ति ६७६
सुगत २	सुदं ११५०
सुगतालय ८५७	सुदत्त ४३७
सुगंध १०४६	सुदस्सन २६, ६०७, ९२८
सुगांधि १४६	सुदुद्दस ७
सुक ३५६	सुद्द ५०३
सु(सू)चक १३७	सुद्दखत्ताज ५०३

सुद्विस्थी ९८२	सुमन ७२३
सुद्ध १०६८, १०६९, १०७०	सुमना ५७६
सुद्धकम्म ७५८	सुमेरु २६
सुद्धन्त ३१५	सुर ११, १०४४
सुद्धि ११६३, ११७३	सुरजेद्व १५
सुद्धोदनि ३४	सुरत १०५६
सुधम्मा २१	सुरनदी २७
सुधा २५, १०२१, १०५२	सुरनाथ १९
सुधासी ११	सुरपथ ४६
सुळी २२८	सुरभि १४६
सुन ८०८	सुररिपु १४
सुनिसन्नक ५९६	सुरा ५३३
सुनिसा ८७७	सुरिय ६२
सुदर ६९३	सुव ६४०
सुंदरी २३०	सुवाण्ण ४८०, ४८७, ८०९
सुपण्ण ६३३	सुवण्णकार ५०६
सुपण्णमालु ६२८	सुवस्थी ११६०
सुपण्णटंकसदन २०९	सुवान(ण) ६१९
सुपन ९५६	सुवीर २३
सुपन्थ १९३	सुवे ११५५
सुपित १७६, ९५६	सुसमा ५५
सुप्प ४५५	सुसवी ५९६
सुप्पगळ्म ९५९	सुसान ४०५
सुप्पतीक ३०	सुसिर १३९, १४२, ६४९, ६५०, ९१५, १०१३
सुप्पथ १९३	सुसी ६५०
सुब्बच्च ७३०	सुसु २५३
सुब्बत्त १०९१	सुसुकें ६७२, १००३
सुभ ८१, ६९४	सुसेन(ण) ५७८
सुभग ६९७	

सुस्सन १५७
 सुस्सुसा ४२८, ९३०
 सहद ३४६
 (सू)
 सूकर ६१७, १११५
 सूकरिक ५१३
 सूचक १०६८
 सूचन १०१
 सूचि ४३९
 सूचिमुख ६५६
 सूचिविज्ञान ५२८
 सूत ३७६, ५०४, १०८१,
 १०९५
 सूद ४६४
 सून(ण) ५१९
 सूना ५२१
 सूनु २४१
 सूप ४६४, १०४८
 सूपकार ४६४
 सूर ६१, ६२, ३८०, १०७७,
 ११०२
 सूरत ७२७
 सूरत्त ८८५
 सूल ३२९, ८८१
 सूलि १६
 (से)
 से ११४ (एक)
 सेख ४३५
 सखर ३०८

सेखरिक ५८३
 सेट्ट ६९५, १०६२, १११४
 सेट्टि ३५
 सेण ३०८
 सेणी ५७४, ५३९
 सेत ९५, ३१३, १०७३
 सेतच्छद ६४६
 सेतट्टि(ट्टि)का ४५४
 सेतम्ब ५९८
 सेतम्बुज ८९६
 सेतलोहित ९७
 सेतु ९१, ९७, १८९, ११००,
 सेद १०५०, १०८८
 सेदज ७४१
 सेन ३०८, ६३७, ११२१
 सेना ३८१, ८९४, १०५६
 सेनानी ३४०
 सेनासन ११२१
 सेपणी ५६८
 सेफालिका ५७५
 सेम्ह २८१
 सेय्य ८८, ६९५, ९१८
 सेय्यथापि ११४२
 सेय्यथापि नाम ११४३
 सेय्या ३०८, ४२२, ११२१
 सेरी ७२८
 सेरेय्यफ ५७९
 सेल ६०५, ९०४ १०३०,
 १११३, १११७

सेलन ८९९	सोधनी २२३
सेलभेद १०२५	सोन ५१८
सेल्लु ५५८	सोनक ५७२
सेलेच्य ५९१	सोपाण २१६
सेवक ३४२	सोपाणंग ८५२
सेवन १०५५	सोप्प १७६, १०५४
सेवाल ६८९	सोफ ३२७
(सो)	सोब्भ ६५०
सो ११५ (एक)	सोब्भानु ६१
सोक १६५, ११७०	सोभंजन ५५४
सोगत ९३६	सोभन(ण) ६९३, ११७९
सोगन्धिक ४७५, ६८९	सोभा ५४
सोचन १६५	सोभासंपत्ति ९६०
सोचिक ५०७	सोम ५१, ११३४
सोण ९५, ५१८, १११९	सोमवक्क ५६७
सोणित २८१	सोमनस्स ८४७
सोणी २७२	सोमवाल्लिक ५८६
सोण्ड ३६५, ७३०, ९३१, ९३८	सोविदल्ल ३४२
सोण्डा २१२	सोवीर ४६०
सोण्डिक ५११	सोस ३२३
सोण्डी ६०९	सोहिच्च ४६८
सोण्ण ४८७	स्नेह १७३
सोत १५०, ९३४, १०६४	(स्वा)
सोतविञ्जेच्य ७९८	स्वान(ण) ५१९
सोतापन्न ४३५, १००२	(स्वी)
सो(स्थित)त्तिय ४०८, ९०३	स्वीकार ११९१
सोय ३२७	(स्वे)
सोथघाती ५९६	स्वे ११५५
सोदर २५९	

(ह)	हृदयाळु ७२२
ह ११५०	हृदयी ७२२
ह ११८ (एक)	हनन ४०३
हस ६४६	हनु २६२
हज्ज ६९७	हन्द ११५७, ११९३
हङ् ७५२, ९३५	हम्भो ११३९
हङ्गचित्त ७५२, ११००८	हम्मिय २०८
हठ ४००	हय ३६८
हस्थ ५९, २५७, २६५, २६८, ३६५, ९३१, १००७	हयपोतक ३६९
हस्थानीक ३८३	हयानाकि ३८३
हस्थारोह ३६७	हर १७
हस्थि ३६०	हरी १६, ९७, ४८७, ८६९
हाथिकर ९३५	हरिचदन ३०१
हस्थीगोपक ३६७	हरिण ६१७
हस्थिघटा ३६२	हरित ९७, १०१६
हस्थिदान ११२८	हरिताल ४९३
हस्थिनख २०८	हरितकी ५६९
हस्थिनी ३६२	हरे ११३९
हस्थिप ३६७	हल ४४९
हस्थिमेण्ड ३६७	हलपद्धति ४४९
हस्थिलिग ६३९, १०१४	हलाहल ६५५
हस्थिसिरोपिण्ड ३६३	हलिघाम ९७, १००८
हस्थिसोण्डविहंगम ६३९	हव ७६२
हस्थी १०१४	हवि ४१८
हृदय १५२, २७०, ८५२	हवे ११४०
हृदयग ९४५	हव्य ४१८
हृदयंगम १९५	हव्यपाक ४१८
हृदवस्थु ८५२	हसन १७५
	हासित १७५

हस्स १०२

(हा)

हा ११५९, १२०१

हा ११९ (एक)

हाटक ४८७

हानि ११२९, ११७३

हायन ८१, १०६२

हार २८५, १११६, ११२४

हारी ६९३

हाव १७४

हास ८७, १७५, ११०८

११९२, ११९३

(हि)

हि ११४९, ११९७

हि १२० (एक)

हिंसन ४०३

हिंसा ४०३

हिसापन १२०१

हिसासील ७३१

हित ११७४

हिन्ताल ६०४

हिम ५६, १०७४

हिमवन्तु ६०६

हिमरांसी ५२

हिमाचल ६०६

हिरञ्ज ४८६, ४८८, १०६१

हिरञ्जगम्भ १५

हिरि १५८

हिरिवेर ५९१

(ही)

हीन ६९०, ७५४, ७३०,

११६५, ११७४

हीया ११५५

हीळित ७४७

(हु)

हु १२२ (एक)

हुतावह ३४

हुतास ३५

हुसा २४८

(ह्र)

ह्रति ७६२

(हे)

हे ११३९

हे १२२ (एक)

हेडा ११५६

हेति ३८५, १११५

हेतु ९१, ९७२, ११२७

११३२, ११८८, ११९७

हेतुकत ९५१

हेम ३६१, ४८७, १०६१

हेमन्त ७९

हेरञ्जिक ३४३

हेला १७४

हेसा ११९

(हो)

होतब्ब १११४

होमदब्बि ४१८

संधिपदानं दस्सनसूचि ।

गाथा	पदच्छेद
१	चक्खुमा-अंगरिसो
२	लोफनाथो-अनधिवरो
५	च-आदिच्चबन्धु
६	लेणं-अरूपं
,,	सच्चं-अनालयं
७	सिवं-अमतं
,,	सरणं-अनीतिकं
,,	धुवं-अनिदस्सन
,,	—अकतं
,,	—अपलोकितं
,,	निपुणं-अनन्तं
,,	—अक्खरं
८	—अज्यापज्झ
९	पारं-अपि
“	विमुत्ति-असंखतधातु
१०	तु-असेक्खो
“	तथा अरहा
११	तु-अमरा
,,	—अमतपा
१२	निज्जरा-अनिमिसा
१३	पिसाच-आदि
१६	चक्कपाणि-अथ
,,	पसुपति-अपि
१९	भूतपति-अपि

गाथा	पदच्छेद
२०	सुजाता-अस्स
२१	चेव-अमरावती
२४	च-अलम्बुसा
२५	पियूसं-अमतं
२७	तथा-आकासगंगा
२८	सतान-आदयो
२९	पतीचि-उदीचि
,,	दक्खिणा-आपाचि
,,	—अनुदिसा
३०	—अञ्जनो
३१	नागाधिपति-ईरितो
३२	— आलकमन्दा
३३	— अनलो
३४	—अच्चिमा
,,	धूमकेतु-अग्नि
३५	—अच्चि
३६	भस्मसिंम-अंगारो
,,	— अलातं
,,	— उम्मुकं
,,	च-एधो
,,	तथा-इन्धनं
३७	अथ ओभासो
,,	च-आलोको
,,	—उज्जोत

गाथा	पदच्छेद
”	—आतपा
”	—अनिल
३८	छ-उद्धंगमो
”	च-अघोगमो
३९	अस्सार-अंगानुसारिनो
४०	तुण्णं-अरं
”	च-अविलंबितं
४१	निच्चं-अविरतं
”	—अनारतं
”	सस्ततं-अनवरतं
”	भूसं-अतिसयो
”	तिब्ब-एकन्त
”	—अतिमत्त, बाळहानि
४५	खं-आदिच्चपथो
”	—अळभं
”	गगनं-अम्बरं
४६	च-अनिलपथो
४७	—अंबुधरो
”	—अम्बुदो
४८	—अक्खणा
”	च-अचिरप्पभा
४९	रसितं-आदि
५०	तु-अपधारणं
५१	तिरोधान-अन्तराधान
”	—अपिधान
”	—छादनानि
५३	तु-अद्धो
५४	—छवि

गाथा	पदच्छेद
५५	लक्खं-अंको
”	अभिवाणं
५६	हिमं-तुहिनं
”	—उस्साथो
५७	तारका-उळू
५८	महसिरं-अद्दा
”	—च-असिलेसा
५९	विसाखा-अनुराषा
”	—आसाळहा
६०	पुळब-उत्तर. भहपदा
”	रेवती-अपि, इति
६४	च-आभा
”	भानु-अंसु
६५	—अरुणो
६६	—अद्धा
६८	कल्लं-अपि, अथ
७३	(अ)पि अमावासी
७४	घटिकासद्धी-अहोरत्तो
७५	च आसाळ्हो
”	पोट्टपाद-अस्सयुंजा
७८	सिसिरं-उतु
८३	पन-अदिति
८४	वेरं-अंधं
”	अपुळ्ळं-अकुसलं
”	दुरितं-आगु
८५	धम्मं-अनिरिथयं
”	च-इहलोकिकं
८६	संदिट्टिकं-अथो

गाथा	पदच्छेद	गाथा	पदच्छेद
„	च-उत्तरकालो	११८	(अ)थ-उपञ्जसो
८७	-अत्तमनता	११९	च-उपक्कोस
„	पमुद-आमोदा	११९	-अवण्णवाद
८८	फासु-अथ	„	-अनुवादा
९०	विधि-ईरितो	„	जनवाद-अपवाद
„	जननं-उब्भवो	१२१	परिभासनं-उच्चते
९२	- अत्ता	१२३	-अनुलापो
९४	छ-आरम्मणा	„	आदोभासनं-आलोपो
„	-आलम्बणानि	१२६	रहितं-अबद्धं
९५	सित-ओदाता	१२७	च-अवितथं
९६	कण्ह-असिता	„	तीसु-अलिकं
१००	नाय्यं-इदत्तयं	„	तु-असच्चं
१०१	-अभिनयो	१३०	वस्सितं-उच्चते
„	-अंगविकखेपो	१३९	विततं-आततविततं
१०२	वीर-अब्भुत	१४३	आलिंग-अंकय
१०८	-सामं	„	-उद्धका
१०९	च-अंगीरसो	१४५	तु-आमोदो
११३	आरुयायिका-उपलद्धस्था	१४९	तु-अक्खं
„	दण्हनीति-अरथसत्थास्मिं	„	-इन्द्रियं
११४	आरुया	„	तु-अक्ख
„	-अव्हा	„	च-अच्छि
„	-अभिधानं	१५१	च-अत्तभावो
„	नामं-अव्हयो	१५३	पटिभान-अमोहो
„	नामघेय्यं-अधिवचनं	१५५	-अप्पना
„	च-उत्तरं	„	-ऊहा
११५	तीसु-अनुयोगो	„	-आयु
„	लथा-उदाहरणं	१५६	उस्साह-आतप्प
११७	(स्या)दि-अठ्ठमक्खानं	„	च-ईहा

गाथा	पदच्छेद	गाथा	पदच्छेद
१५८	तु-अनुस्सति	१८५	पण्डु-आदी
१५९	तु-उपेक्खा	१९०	च-अद्धा
१६०	—अनुकंपा	१९१	—अयन
१६१	मेत्ति-अथ	१९२	एकपदी-एकपदिके
१६२	निकन्ति-आसा	१९३	तु-अपथं
१६३	—अभिलासो	१९४	—अणु
१६४	कोध-आघाता	१९५	सत्त-अंगुलं
१६५	बद्धवेरं-उपनाहो	१९६	वीसति-उसभ
१६६	भयं-उत्तासो	१९८	गावुतं-उसभासीति
१६७	भयंकरं-इमे	१९९	नगरं-इत्थी
१६८	—अविज्जा	२००	नगरं-अब्बत्र
१६९	उद्धच्चं-उद्धटं	२०१	मिथिला-आळवी
१७०	कुक्कुच्चं-एव च	२०२	कोसम्बी-उज्जेनियो
१७१	—अनुतापो	२०३	साकेतं-इन्द्रपत्तं
१७२	विमति-अपि	२०४	च-उक्कट्टा
१७३	—अभिमानो	२०५	तु-अट्टालको
१७४	—अहंकारो	२०६	सदनं-अगारं
१७५	—ज्ञानं-उच्चते	२०७	निलयो-आलयो
१७६	(अ)पि-अंनादो	२०८	च-आवसथो
१७७	(अ)पि-अवज्जा	२०९	बसति-अपि
१७८	—अवनि	२१०	चेतिय-आयातनानि
१७९	तु-ऊसरो	२११	सदनं-अइदयोगो
१८०	च-अपर-गोयानं	२१२	पटिक्कमनं-ईरितं
१८१	—अवन्ति	२१३	ठानं अस्समो
१८२	भग्गा-अंग	२१४	—अन्तेपुरं
		२१५	—आरोहणं
		२१६	—अधिरोहिणी
		२१७	—अमाल्लथम्भो

गाथा	पदच्छेद	गाथा	पदच्छेद
२१८	चच्चरं-अंगणं	२६५	कपोणि-अथ
,,	पघण-आलिन्दा	२६६	-अगुलि
२२२	-आवापूरणं	,,	पंच-अंगुष्ठो
२२४	-उक्लापो	,,	-अनामिका
२२५	भांगमच्चादीभि-ओधि	२६८	-अजली
२३०	-अंगना	२७१	(इ)स्थी-उदरं
,,	-अबला	२७३	फलं-एवच
२३२	-अभिसारिका	,,	लिंग-अण्डं
२३३	वरारोहा-उत्तमा	२७५	मीळहं-उकारो
२३६	-इकखाणिका	,,	मुत्तं-उच्चते
२३८	तु-आलि	२७६	उच्छंग-अंका
,,	चेव-अतिचारिणी	२७८	तु-अवयवो
२३९	-आपन्नसत्ता	,,	घातु-इस्थि
४०	अथ-उपपति	२७९	घमनी-अथ
,,	(अ)थ-अपच्चं	२८०	रसहरणी-अथो
,,	-अत्रजो	,,	उत्तत्तं-अथ
२४१	तु-ओरसो	२८३	व-आभरणं
२४४	-अम्बा	२८४	वेठनं-उण्हीसं
२५२	अथ-उत्तानसयो	२८६	अंगुलीयक-अंगुल्याभरण
,,	-उत्तानसेय्यको	२८७	-अगुलिमुद्दा
२५४	-अनुजो	,,	केयूर-अंगदं
२५६	सीस-उत्तमंगानि	२८९	तथा-उन्नत
,,	उत्तमंगरुह	२९०	चेल-अच्छादनं
२६०	नेत्तजल-अस्सूनि	,,	वसन-अंसुक
,,	लपनं-आननं	२९२	निवासनं-अन्तरीयानि
२६२	दन्तावरणं-ओद्धो	२९२	-अन्तरं
२६२	हनु-इस्था	,,	-अन्तरवासको
२६४	पस्सं-अनिस्थियं	,,	तु-उत्तरासंगो

गाथा	पदच्छेद	गाथा	पदच्छेद
२९२	उपसंब्यानं-उत्तरं	३३१	कुसल-अनामयं
२९३	उत्तरीय-अथो	॥	—आरोग्यं
२९५	—आरोहो	३३२	सन्तान-अभिजना
२९७	खोम-आदि	॥	गोत्तं-अन्वयो
२९९	पुत्रपुंसकं-उल्लोचं	॥	संतति-अथो
॥	(अ)थ-उब्बट्टनं	३३३	च-अग्यो
॥	उम्मज्जनं	३४०	—अमच्चो
३०२	तु-अगरु	३४१	—अक्खदस्सो
॥	च-अगल्लु	३४३	—अधिकतो
३०४	कोमफलं-अथो	३४४	सपत्त-अराति
३०६	—अंजनं	॥	सत्तु-अरि
३०७	वासनं-उच्चते	॥	पटिक्ख-अहिता
३०८	सेखर-आवेळा	३४५	(अ)थ-अनुरोधो
३०९	तु-अटनी	॥	अनुवत्तनं
३११	च-उपधानं	३४७	—अद्दगु
॥	पीठं-आसनं	३५१	पभाव-उस्साहमन्तानं
॥	(अ)थ-आसन्दि	३५३	तु-ओपायिकं
३१३	हि-उद्दलोमी	३५४	च-अनुसिट्ठि
३१६	तु आदास,दप्पना	॥	—अनुसासनं
३१८	विवाम-उपयमो	३५५	वुत्तं-अपराधो
३२२	व्याधित-आतुरा	३५६	ततो-उपायनं
३२३	गेलब्बं-अकल्लं	॥	—उक्कोचो
॥	—आबाधो	॥	(अ)थ-आयो
३२४	तु-अरु	३५७	सीहासनं-अथो
३२७	सयथु-उदितो	३५८	छत्तं-उण्हीसं
॥	धमथु-उदितो	३६०	हत्थि-अस्सरथ
३३०	भेसज्जं-अगदो	३६१	हेम-उपोसथ
॥	च-ओसधं	३६४	आलानं-आळ्हको

गाथा	पदच्छेद
३६४	—अंदुको
३६९	तस्स-आजानीयो
३७१	—अस्सा
„	पुच्छं-अनिस्थी
३७३	(अ)पि-अनं
३७४	रथगुत्ति-अथ
३७५	तु-अक्खो
„	—उपक्खरआदयो
३७९	जेय्यं-उच्चते
३८०	—अनुचरो
३८४	या-अक्खोहिणी
३८५	च-आपदा
„	अथ-आयुधं
३८९	कण्ठं-उसु
„	तेजनं-असन
३९०	तु-उपासनं
३९२	सत्ति-असिपुत्ति
३९४	सत्ति-आदि
„	—अस्सो
३९७	—घजो
„	—अहमहमिका
३९९	युद्धं-आयोधन
४०३	पलायनं-अपक्कमो
४०४	च-अच्चयो
„	—अन्तो
४०७	तु-असु
४०८	सिस्स-अन्तेवासिनो
४१०	(अ)थ-आचारियो

गाथा	पदच्छेद
४११	च-आचारियो
४१२	पारंपरिय-एतिग्रहं
„	—उपदेसो
„	तथा-इतिहा
४१३	वाजपेय्यं-इति
४१९	तु-अरणी
„	माहपच्चो-आहवनीयो
४२०	विहायितं-अपवज्जनं
४२३	(ए)तं-उद्धदेहिकं
४२४	आवेसिका
„	(अ)थ-अग्घ
„	—अग्घयं
४२५	अपचित्ति-अच्चना
„	—उपहारो
४२६	च-अभिवादन
„	धि-ईरितं
४२८	—अन्वेसना
४२९	मोणं-अभासनं
„	अनुपुब्बि-अपुमे
४३०	—अज्झाचारो
४३१	आभिसमाचारिकं उच्चते
४३३	इसि-ईरितो
४३४	—उपतिस्सो
„	धम्मसेनापति-ईरितो
४३५	—अधिगतो
„	—अनरियो
४३७	अनाथपिण्डको
४३८	भिक्खू-अपि

गाथा	पदच्छेद
४३९	परिस्सावनं-इतेच्चे
४४६	गहङ्ग-अगारिका
४४७	केदारं-उच्चते
,,	थी-अवदारणं
४४८	लवित्तं-असितं
४५०	-अपरणं
४५२	थम्भकरी-ईरितो
४५३	नाळं-अथ
४५५	सुप्पं-अनिस्थियं
,,	अथ-उध्वनं
४५६	खलोपि-उक्खालि
,,	थालि-उखा
४५७	(अ)थ-अमत्तं
४५८	कोट्टं-उच्चते
४६०	लोणं-उच्चते
४६३	-अक्खत्तं
,,	पूप-अपूपा
४६५	च-अणं
,,	-अथ
,,	-असन
४६६	-आचामो
४६९	तु-इडं
,,	सत्थवाह-आपणिक
४७०	-अधमणो
४७२	-उपनिधि
,,	-ईरितो
४७४	-पकोटियो
४७५	चेव-अटवं

गाथा	पदच्छेद
४७५	सोगन्धिकं-उत्पलं
४७६	महाकथानं-असंख्ययो
४७७	अड्ढतियो
४७९	धरणं-अट्टकं
४८५	वसु-अस्थो
४८९	सज्जं-अथो
४९२	तु-अब्भक
४९४	सिन्दूरं-अथ
,,	-खुई
४९९	दामं-उच्चते
५०२	तु-अजो
५०३	-अन्तवणो
५०६	थपति अपि
,,	-उसुवड्ढकी
५१७	किरात-आदि
५२१	जालं-उच्चते
५२२	धेन-एकागारिका
५२७	मुट्ठि-अधिकारिणी
५२९	पटिनिधि-ईरितो
५३०	ओपम्मं-उपमानं
,,	च-उपमा
५३१	-अक्खधुत्तो
,,	जुतकार-अक्खदेविनो
५३२	अट्टापदं
,,	-अब्भुतो
५३३	-आसवो
५३६	तु-अरब्जानि
५३७	तथा-उपवनं

गाथा	पदच्छेद	गाथा	पदच्छेद
५३७	—उच्चते	५९८	फगव-आदयो
५३८	रञ्ज-उद्यान	५९९	तु-उच्छु
„	—उच्चते	६०१	कास-इत्थी
„	तदेव-पमदवनं	„	तु-उसीरं
„	अन्तेपुरोचितं	६०५	सेलो-अद्दि
५६९	वीथी-आवलि	„	नग-अचल
५४१	मरति-ओसाधि	„	(अं)थ-अब्भ
„	—अफला	„	पासाणो-अस्मा
५४२	—अगं	„	—उपलो
५५२	कतमाल-इन्दीवरा	६०६	—इसिगिलि
५५५	तु-अतिमुत्तको	„	च—उदयो
५५७	तथा-अंकोळो	„	—अपरसेलो
५६२	—अस्सकण्णे	„	—अत्थो
५६९	—आमलर्का	६०९	निकुजं-इत्थि, न
५७४	तस्स-आग्गिमन्थो	६१०	उद्धं-अधिच्चका
५७७	—अस्समारको	६१०	(आ)सन्नाभूमि-उपच्चका
५७८	माध्यं-उच्चते	„	तु-उपन्तसेलो
„	(अ)थ-अमिलातो	६१८	तु-आखु
५८०	तु-आग्गिसञ्जितो	६१९	सरभ-आदि
५८१	तु-अलक्को	६२०	कदलिमेग-आदि
५८३	—इहपिप्फली	६२१	तु-आळि
५८४	गिरिकण्णी-अपराजिता	६२२	मतपदि-अथ
„	—थिरा	६२४	खग-अंडजा
५८६	तु-अतिविसा	६२६	सानक-आदयो
५९१	सेलेय-अस्मपुप्फ	६३५	पिञ्छ-अपि-अथ
५९२	जातिमत्तम्भि-ओसधं	६३८	तु-अरिट्ठो
५९४	—अप्पमारिसो	६४५	खुद्द-आदि
६९६	तुम्बी-अलाबु	६४७	—आख्या

गाथा	पदच्छेद	गाथा	पदच्छेद
६५१	—अजगरो	६९४	पमुखो-अनुत्तरो
६५२	—अस्सतरो	६९५	परं-अग्गञ्जं
६५३	भुत्तंगो गाढं	”	—उत्तरं
”	अप्प-अत्तादा	६९६	त्रिसिट्ठो-अरियो
६५४	अत्तकूट-आदयो	”	न.ग-एक
”	आत्तादा-अत्तिवुत्तको	”	—उपम
६५९	अचनिधि-उदाधि	”	—अग्गा
”	खरिण्णव-आदयो	६९७	पीतिजननं-अव्यासेरु
६६१	तोत्रं-अंबु	”	—असेचनं
”	—उदकं	६९८	सुञ्जं-अथ
६६३	मारु-उरु	”	—असार
६६५	तु अपारं	६९९	इत्तर-आवज्ज
”	—उच्चते	७००	अधम-ओमक
६६८	पिय-आदयो	७०१	गरु-ऊरु
”	तथा-अम्मणं	”	विस्थिण्णं-अथो
६६९	(अ)थ-उत्तान	७०२	समत्तं-अखिलं
”	तु-अत्तलम्फस्स	”	कसिणं-असेसं
”	कल्लस-आविला	७०४	थोकं-अप्पं
६७१	पुथुलोम-अंबुजो	७०५	मत्ता-इत्थियं
६७२	मकर-आवयो	”	लव-अणु
६७८	—अंबुजाकरो	”	निकटं-आसन्नो
६८०	च-अखात	”	—उपकट्टो
६८२	—अचिरवती	”	—अभ्यास
६८७	सद्धं-अनित्थिय	७०६	सान्निक्कं-उपान्तिकं
६८८	तु-इन्दीवरं	”	च-अन्तिकं
”	सालुक-उच्चते	७०७	अथ-आयतं
६८९	भिसिनी-अबुजिनी	”	दीघं-अथो
६९०	पणक-आदयो	७११	चण्हं-उग्गं

गाथा	पदच्छेद
७१२	तथा-अधिको
७१३	अभिनवो
७१४	अनिस्थि-अन्तो
„	पच्छिम-अन्तिमा
७१५	तु-अगं
„	पठंम-आदि
„	अनुच्छविक
„	—अथ
७१६	पञ्चकखं-इन्द्रियगग्रह
„	—अपञ्चकखं
„	अनिन्द्रियं
७१७	इतर-अञ्जतरो
७१८	अथ-एकाकी
७१९	तु-अपसव्य
७२०	संनिष्ण-आङ्गिष्ण
„	पवीर-अभिञ्ज
७२१	—अविञ्जू
७२४	—अभिञ्जाता
७२५	पति-ईस
„	—अधिपति
„	अग्रयो-अधिपो
„	—अधिमू
„	तु-अड्ढो
७३२	तु-अञ्चन्तकोधनो
७३४	दिगम्बर-अवस्थो
७३५	दुम्मुखो-अबद्धमुखो
७३६	अच्छरिय
„	—अब्भुता

गाथा	पदच्छेद
७३७	सठो-अनुजु
७४०	काकतालीय-उच्चते
७४१	तु-ओपपातिका
७४२	परियापन्नं-अन्तोगध
„	—ओगधा
७४३	तु-अवसो
७४४	नुत्त-अत्तःखित्ता
„	च ईरीत
„	—आविद्धा
७४५	गम्मं आसनं
„	संविनं-आवुतं
७४९	आभतं आनीता
४५०	पूजितं-अरहित
„	—अञ्जिना
„	—अपचितो
७५१	च-उपचरो
७५३	तिन्तो-अह्
„	—अह्
„	किलिन्न-उन्ना
„	पत्तं-उच्चते
७५४	गोपायितं-आविता
„	पालितं-अथ
७५५	वुत्त-अभिहित
„	—आख्यात
„	माणित-उदिता
७५६	अवञ्जित-अवगणिता
„	परिभूत-अवमानिता
७५७	विदित-अवगतं

गाथा	पदच्छेद	गाथा	पदच्छेद
,,	भक्खित-अज्जोहट	७८१	धम्म-उरचक्केसु
,,	—असिता	,,	—इरियापथे
७५९	अक्कोसन-अभिस्संगो	७८२	आणायं-आयुधे
,,	याचना-अस्थना	,,	ब्रह्मचरियं-अप्पमञ्जासु
७६०	(अ)थ-आपुच्छन	७८३	मेथुन-अरतिथं
,,	—आनंदनानि	,,	पंचसीले-अरियमग्गे
,,	सभाजनं-अथो	,,	—उपोसथंग
७६१	तु-अतिसयो	७८४	गुण-आचार
७६२	वेदनं-इरथीवा	,,	—आपात्तिसु
७६३	—पमा	७८५	सह-अभिधेय्ये
,,	तु-अपचये	७८६	—अन्यामिस्सेसु
७६४	तु-इगितं	,,	—अनतिरेके
७६५	विकृति-अपि	,,	च-अनवसेसम्हि
,,	उपवेसन-आसनं	७८८	च-अरहन्ते
७६६	च-अभिसंधि	,,	महाभूत-अमनुस्सेसु
,,	—अधिसुत्ति	७९०	च-आयाचने
७६७	वेमज्झं-उच्चते	,,	साधु-अभिधेय्यलिंगिकं
७७०	—अभिभावो	७९१	—अनिर्था
,,	—अवसरो	,,	च-अवसाने
७७१	—अतिसयो	७९३	—गति-ईरिता
,,	अथ-अब्भन्तरं	७९५	मूसायं-उक्का
,,	—अन्तरं	७९६	मुत्तं-अपि
७७२	पाटिहारिण-उच्चते	७९७	च-अवधारित
७७४	—अपुमे	,,	—उपचितेसु
७७६	—अब्भथाभावो	,,	—अभिधेय्यलिंगिको
,,	—अतिक्रमो	७९९	—अन्तरकप्प
,,	तु-अतिपाणो	,,	आदिके
७८०	पणत्तियं-उपोसथो	८००	च-अरियसच्चम्हि

गाथा	पदच्छेद	गाथा	पदच्छेद
”	सञ्च-ईरितं	”	—अञ्जो
८०१	च-आयतनं	८४६	ठानं-इस्सरिय
”	खण-आकासे	८४६	ओकास
”	-ओधि	८४९	तु-उरग
८०५	-अरियमग्ने	”	तथा-उत्तमे
८०७	सत्तायं-अधिष्पाय	८५०	तुल्येसु-एको
८०८	बंधवे-अत्तनि	”	चित्त-अरहत्तेसु
”	-अत्तनिये	८५१	रूपादि-अंस
८११	कोसं-अनिस्थियं	८५३	पच्छाताप-अनुबंधेसु
८१४	मूलस्मिं-अनुपमिह	”	अनुसयो
८१८	पकति-ईरिता	८५५	तु-अभिजनो
८२१	खुद्धं-अप्पके	८५७	हेतु-आधारेसु
८२२	अरिद्धं-असुभे	८५८	चित्त-एकगतायं
८२६	च-अनुञ्जायं	”	ज्ञान-उपायेसु
”	कामं-अव्ययं	८५९	च-अंगणं
८२८	दंभ-असञ्चेसु	”	-उच्चते
”	-अयोघणे	८६०	पञ्जाय-अभिमानो
”	कूटं-अनिस्थियं	८६२	-अन्तोकाच्छियं
८३०	पटिवाक्य-उत्तरासंगेसु	८६४	तु-अनिस्थियं
”	-उत्तर	८६५	-अण्णवे
”	परिस्मि-उपरि	८६६	हस्थिनियं-ईस्थिय
”	-ईरितो	”	-इन्दहेतिसु
८३२	संस्कारादि-अभिसखरणेसु	८६८	-अधिकरणं
८३८	चित्तं-उच्चते	८६९	हरि-ईरितो
८४०	दुज्जर-अलहुकेसु	८७०	तु-अवतंसो
८४१	-अभिघेय्यलिंगिको	८७१	चेव-असनि
८४३	-अगं	”	संख्याविसेसस्मि-उक्कसे
”	पच्चनीक-उत्तमेसु	८७२	पधान-अगं

गाथा	पदच्छेद	गाथा	पदच्छेद
८७२	सप्पदाठाय-आसिर्त्थी	९००	च-आदि-उपलद्धियं
८७५	मता-आयति	,,	अथ-उतु
८७८	पमाणे इस्सरिये	९०४	अक्खिज्झ
,,	—अप्पके	९१०	परिच्चाग-अवसानेसु
८७९	राजलिंग-उसभगेसु	९११	—अज्जाये
,,	—अक्खरसूपेसु	९१२	चेव-अवसानस्मिं
८८०	खेत्तं-ईरितं	९१३	मुख्य-उपायेसु
८८१	(अ)पि-उपासनं	,,	मुखं-ईरितं
८८३	निय्यातनं-उर्दारिन	९१८	—अतिवुद्ध
८८४	—उपाय	,,	—अतिप्पसत्थेसु
	—अवतारेसु	९२२	तु-इस्सासं-उसुनो
८८५	—अनित्थि	९२३	तम्ब-अनुरत्त
,,	च-अवसरे	९२४	तनु-इत्थि
८८६	तु-इरीणं	९२९	अति-अप्पे
,,	—ऊसरे	,,	अतियुवे
८८७	सिंगं-उच्चते	,,	निस्सार-अगरुसु
८८९	पब्बं-उच्चते	९३७	तु-अनुकंपाय—
८९१	अभिसिते	,,	—अरेह
८९२	च-अप्पके	९४०	च-अघं-उच्चते
,,	मूळह-अपटुसु-अपि	९४१	—अतिसन्ते
,,	च-उस्सिता	९४३	तु-अपदानं
८९३	—अक्खो	९४५	वेद-इच्छा
,,	अक्खं-इन्द्रिये	,,	—अनुट्टुमादिसु
८९७	च-असुरन्तरे	९४७	—आलये
८९८	पमुत्त-आयत्तता	९४९	च-अनियमे
,,	—आयत्त	९५२	च-अनुत्तरं
,,	अभिलासेसु	९५५	बहुम्हि-अंगं
८९९	परिभासनं-अक्कोसे	,,	—अवयव

गाथा	पदच्छेद	गाथा	पदच्छेद
९५७	—अव्ययं	१०११	—अगभेदे
९५८	—अधिवासो	१०१५	अत्थगमे
९६३	तु-अवासितं	१०२०	लक्खं-उच्चते
९६४	मरु-उदितो	१०२२	होति-आलोलिते
९६५	षत्थं-आयुध, गन्थेसु	१०२३	चेव-अब्भुतो
९६८	सुराय-उपह्वे	१०२४	च-अंसुचि
„	काम-आसवादिभिह	१०२७	चेव-उत्पादो
„	चतुरोपधिसु-उपधि	१०३२	—अधिद्वान
९६९	कुवेर-अनुचरे	„	उच्चते
„	—अनरे	१०३५	—एकगो
९७०	पीठं-आसने	„	—अनाकुले
९७१	पञ्जायं-उपट्टितगिराय	१०४०	—अज्झत्तं
९७४	मधु-उदितं	„	—उच्चते
९७५	सुधायं-अमतं	१०४१	तु-अग्गिगम्हि
„	तमं-अनिस्थियं	१०४२	तु-अवसर
९७६	खरेच-अकारिये	„	—अहेसु
९७७	फरुस-असिनिद्धेसु	१०४३	च-अंको
९७८	—अवयवे	„	दिट्ठं-ओभासेसु
९८१	अवतरणे	१०४४	मच्छेसु-अनिमिसो
९८५	कोपिनं-उच्चते	१०४५	उल्लक-इन्देसु
९८६	—अञ्जम्हि	१०४६	माणव-अत्तासु
९९६	—उसभ-आसधगो	१०४७	हत्थ-अंसुसु
„	—सेट्ठेसु-उसभं	„	—अण्डजे
९९९	—अन्तरीप	„	पज्ज-आनन
१००१	—अञ्जतरोपने	„	—आचारे
१००४	—असन	१०५५	कुच्छा-अपवादेसु
„	—आधिकारे	१०५७	—इत्थि
१००८	अनिब्बिद्धरत्तायं	१०५९	च-अन्तरे

गाथा	पदच्छेद	गाथा	पदच्छेद
१०६१	तु-अक, बुद्धिसु	१०८५	तु अत्तनि
"	अथ-अम्बर	१०८७	अविज्जाय
१०६१	रहसि-अपि	१०८९	तीसु-अमु
१०६२	तु-आगुम्हि	"	—अक-अपवानेसु
१०६४	पाप-असुभेसु	१०९१	कुसुम-उतुसु
"	पाप-अपराधसु	१०९२	—अण्डं
१०६५	परं-इतो	१०९४	—इच्छा
१०६६	दायिते-अज्झक्खे	"	—छेदेसु
"	महति-अपि	"	—अतिसये
१०६७	कोमल-अतिखिणे	१०९७	घर-अपेक्खासु
१०६८	सूचक-आहिसु	१०९९	पीठेसु-आसनं
"	निट्ठीते-अखिले	११००	—अद्धान
१०६९	—अन्त	११०१	अथ-अयनं
"	—अधमेसु	११०२	जाल-अंसुसु
"	च-इतरो	"	—अधि
१०७०	पि-अलिको	११०३	नास-असत्तेसु
१०७१	अप्पक-अणुसु	"	—अभावो
१०७४	—अभिजातो	"	अन्नं-ओदन
"	बुद्ध-उरुसु	११०४	—आच्छानं
१०७५	उदितं-उग्गते	"	—अक्षणे
१०७७	सम-अरिसु	११०६	तु-आविले
१०७८	—अरिम्हि	११०९	—अधिरोहे
"	—इक्खिते	"	वत्थन्तर-अक्खिसु
१०७९	गब्बेसु-अवलेपो	१११०	—अपरत्र
१०८०	—अस्सादिलोमे	१११२	तु-अब्भं
१०८२	च-अपचयो	१११३	सेल-आरामेसु
१०८३	पुण्णता-आवज्जेसु	१११६	—अपांगं
"	—आलि	१११७	—अतिकमे

गाथा	पदच्छेद	गाथा	पदच्छेद
१११७	रुक्खेसु-अगो	११४०	च-अद्धा
"	अपचिति-अच्चेने	११४१	कीव-इति
१११८	सु-ओतारो	११४२	यथेव-एवं
११२०	भाग्य-एकदेसेसु	"	सेय्ययापि-एवमेव
"	-अजपालके	११४३	यथरिव-अपिच
११२१	(अपि)-अंसु	"	तथरिव-अपिच
११२४	कुण्डिकाय-आळहके	११४४	साधु-एवं
११२५	-उपानिसा	११४५	तेन-इति
११२६	(अ)द्वितेसु-अट्टो	११४७	मा-अल
"	च-उत्पतनं	११४८	पुरे-अगतो
११२७	-अवस्था	"	पेच्च-अमुत्र
११२८	-अभिहारेपि	"	(अ)थ-आवि
११३२	-अय्ये	११५०	हे-आदयो
"	-आधिपति	"	-अन्तरा
"	सक्केसु-आरम्मणं	"	-अवस्स
११३३	सण्ठानं-आकारे	११५१	-अत्थु
"	सम्मुति-अनुब्बा	११५२	एव-अवधारणे
"	च-अकखतं	"	महति-उच्च
११३७	च-असकिं	११५४	सत्ताय-अतीथ
"	च-अभिकखणं	११५२	-अज्ज
११३८	च-अतीव	११५७	हन्द-अथ
"	आतिसये	"	तु-आवि
"	सु-अति	११५८	-इत्थ
"	कि-उदाहु	११६१	इह-इध
"	-उद	"	-अत्र
११३९	-अग	"	एत्थ-अत्थ
११४०	अधुना-एतराहि-इदानि	११६२	नियोगे-इस्सरियं
"	तग्घ-एकसे	"	पूजा-अग्गसान्तिसु

गाथा	पदच्छेद	गाथा	पदच्छेद
११६३	—अन्तोभाव	११८२	मोह-अनवद्विर्तासु
"	वियोग-अवयवेसु	११७३	भाव-अनिच्छय
"	प-उपसर्गो	११७४	सादिस्स-अनुपच्छिन्न
११६४	विक्रम-आमसनादिसु	"	—अनुवत्तिसु
११६५	निस्सेस-अभाव	"	अधोभावेसु-अनुगते
"	गेह-आदेस	"	विच्छा-इत्थम्भृत
"	उपमा	११७५	निवासने-अवब्बा
"	निगगत-अच्चये	"	—आधारेसु
११६६	दस्सन-ओसान	११७६	विसिद्ध-उद्धकम्म
"	निक्खन्त-अघो	"	पूजा-अधिक
"	भागोसु-अवधारणे	"	कुल-असच्च
"	छेक-अन्तो	११७७	आधिके-इस्सर
"	भाग-उपरतीसु	"	पाठ-अधिष्ठान
११६७	चेव-आवरणादो च	"	पापुणनेसु-अधि
११६८	वियोग-अत्तलाभ	"	उपरित्त-अधिभवने
"	पातुभाव-अच्चयाभाव	११७८	वाम-आदान
११६९	कुच्छित्त-ईसदत्थेसु	११७९	पति-इति
"	(अ)पि-असोभने	११८०	आदिकम्म-आलिङ्गन
"	—अभाव	"	मरियाद-उद्धकम्म
"	—असमिद्धिसु	"	—इच्छा
"	च-अनन्दनादीके	"	बंधन-अभिविधीसु
११७०	—अप्पत्थ	११८१	निवास-अव्हाण
"	—अभिसुखत्थेसु	"	किच्छ-ईसत्थ
११७१	विविधे-अतिसंये	"	अप्पसाद-आसि
"	—अभावे	११८२	भुसत्थ-अतिसय
"	भुसत्थे-इस्सरिये	"	पूजासु-अतिकमे
"	—अच्चये	११८३	गरहा-अपेक्खासु
११७२	दूर-अनभिसुख	"	अपि-ईरित्त

गाथा	पदच्छेद	गाथा	पदच्छेद
११८४	पूजा-अपगते	॥	त्वान-आल्पने
११८५	दोसक्खाण-उपपत्तिसु	॥	वत-एकंस
॥	मुसत्थ-अपगम-	॥	खेद-आल्पने
॥	-आधिक्य	११९३	-अनुकपने
॥	कार-उपरित्तेसु	॥	माण-अवधि
११८६	निदस्सन-आकार	॥	-अवधारणे
॥	-उपमासु	११९४	-अभगतो
॥	-अवधारणे	॥	निःट-आगामिके
॥	गरहाय-इदमत्थे	११९५	कार-अवधारण
११८७	-अन्वाचये	॥	खलु-आसन्ने
॥	च-इतरीतरे	॥	-आभिमुख
११८९	च-उपमायं	॥	-उभयतो
११९०	च-अलं	११९७	विससे-अवधारणे
॥	-अथ	॥	-ईसत्थ
॥	-अनन्तर	११९९	किर-अनुस्सव
॥	-आरम्भ	॥	-अरुच्चिसु
११९१	-अपिनाम	॥	उद-अपि, अत्थे
॥	च-अनुमानस्मिं	१२०१	तु-अहह
११९२	पुच्छा-अवधारण	१२०३	च-अव्ययीभावो
॥	-अनुब्जा	॥	च-अव्ययं

अनेकथसद्दानं सूचि ।

(अ)

अंक १०४३
 अस ११०२
 असु ११२१
 अक्क ११०२
 अकख ८९३
 अकखत ११३३
 अकखर १०६३
 अग १११७
 अगा ८४३
 अगघ १०४८
 अघ ९४०
 अंग ९५५
 अंगण ८५९
 अञ्चर्य १११७
 आचि ११०२
 अच्छ १०२५
 अच्छादन ११०४
 अज्ज्ञत्त १०४०
 अट्ट ११२६
 अट्ट १०३९
 अण्ड १०९२
 अण्डज १०७९
 अत्त ८६१
 अत्थ ७४५

अद्ध ९९५
 अद्धान ११००
 अघम १०७०
 अघर ९३०
 अधिकरण ८६८
 अधिट्टान १०३२
 अधिवास ९५८
 अनथ ९७९
 आनिमिस १०४४
 अनुत्तर ९५२
 अनुबध ९८०
 अनुसय १५३
 अन्त ७९१
 अन्तर ९०२
 अन्न ११०३
 अपचय १०८२
 अपचित्ति १११७
 आपदान ९४३
 अपदेस ८६०
 अपवग्गा ९१०
 अपांग १११६
 अब्भ १११२
 अब्भुत्त १०२३
 अभाव ११०३
 आभिक्कन्त ८३६

अभिरुया १०५२	आतंक १०४५
अभिजन ८५५	आताप ११३५
अभिजात १०७४	आदि ९७८
अभिमान ८६०	आघार १०११
अमत ९७५	आभोग १०८३
अमु १०७९	आमिस १४०
अम्बर १०६१	आमोद ११०८
अम्मण १०३२	आयतन ८०१
अयन ११०१	आयति ८७५
अरिड्ड ८२२	आरंभ ८५२
अरिय १००२	आरम्मण ११२३
अरुण ९८०	आराधन ८८७
अलिक १०७०	आरोह ११०९
अवतंस ८७०	आलम्बर ८५४
अवतार ९८१	आलय १०९७
अवलेप १०७९	आलि १०८३
अवसित ९६३	आलोक १०४३
असन १००४	आवेसन ९०६
असनि ८७१	आसन १०९९
असित १००५	आसय ९३६
अंशुचि १०२४	आसव ९६८
अस्स ११०२	आसि ८७२
अस्सत्थ १०३८	आहार ८५६
अस्सम ९२८	(इ)
अस्सव १०३६	इतर १०६९
(आ)	इन्द ११३२
आकार ९८१	इन्दस्त्रील १००६
आगम ९५१	इन्दीवर १००३
आगु १०६४	इरीण ८८६

इस्सर १०९४
 इस्सास ९८२
 (उ)
 उक्का ७९५
 उग्ग ९८२
 उग्गमन ९६०
 उट्टान ८८६
 उण्ण ८७६
 उण्हीस ८६२
 उतु ९००
 उतंस ८७०
 उत्तर ८३०
 उदित १०७५
 उद्धार ११२३
 उपचार १००१
 उपाधि ९६८
 उपनिसा ११२५
 उपपतन ११२६
 उपलद्धि १०५३
 उपसग्ग १०३६
 उपहार ११२८
 उपासन ८८१
 उपोसथ ७८०
 उप्पाद १०२७
 उय्यान ११५६
 उसभ ९९६
 उस्सित ८९२
 उळार ८४४
 (ए)

एक ८२०
 एकग्ग १०३५
 एळक ११२३
 एळा १०१०
 (ओ)
 ओक १०६०
 ओकास ११०१
 ओघ ७४६
 ओजा ९४२
 ओदात १०६८
 ओधि ११३५
 ओतार १११८
 ओट्ट ११०६
 (क)
 कंस ९०५
 ककुघ ८७८
 कक्क ९२७
 कक्कस ९८५
 कग्गु १०५५
 कच्छ ८१३
 कचुक ९६२
 कट ९९७
 कट्टु ९७६
 कट्टु १०४०
 कण १०४७
 कणिका ८७५
 कणेरु ८६६
 कंटक ९१२
 कण्ड ८८५

कण्ण ११२०	काम ८२६
कण्ह १०००	काय १०८४
कतक १०३६	कार १०११
कनिष्ठ ९२९	कारण ११२७
कनिय ९२९	कारिका ११०५
कन्ता ९४८	काल १०८२
कन्तार ११०७	काम ११२५
कन्ति १०५६	कामु ११२५
कदम्ब १०९२	किं ९४९
कदली ९८६	किब्बिम १६०२
कपाल ९४६	कुड्ड ११२०
कपोत ९८४	कुमार ९०७
कप्प ७९८	कुम ८५३
कन्पन ९५४	कुमण्ड १०३०
कम्बु ९६६	कुरुर ९२८
कर १०४७	कुल १०६०
करका १०१२	कुम १०७०
करण ९०१	कुमल ८०३
कर्रीस ९९५	कुमुम ११०५
कलंक १०८९	कुदण ९८३
कला ८७४	कुहर १०९२
कलाप ८६३	कुट ८२८
कली ११०६	कुप. ९३१
कल्लुस ११०६	केतन १०९२
कल्याण १०७४	केतु ११०५
कल्ल ९८३	केवल ७८६
काचि ११०५	कोटि ८७१
कसाय ९६०	कोड्ड ८६२

कोपीन ९८५
कोस ८११
कोसिय १०४५
क्रिया ८७७

(ख)

खग्ग १०९२
खण ८५५
खत्ता १०९५
खन्ध ८५१
खम ९९४
खय ९३४
खर ९६७
खल ९२७
खार ११३४
खारक १११६
खुद्द ८२१
खेत्त ८८०
खेप १०७८
खेम १०३७

(ग)

गण १०५०
गंड १०४८
गति ७९३
गदा १०९९
गध ११२९
गधळब ९०२
गळ्म ९४३
गरु ८४०
गवि ११४४

गह ९१९
गहाणि ९७२
गाथा १०९०
गाम ११०७
गामाणि ९२०
गवा ११२९
गुण ७८७
गुम्ब ८६१
गुंंह १०६१
गुळ १०८८
गो ८६९
गोत्र १०६०
गोपुर १०६५

(घ)

घटा ११२८
घन ८२०
घम्म ९५४
घास ११०३
घोस १०८१

(च)

चक ७८१
चकखु ८३५
चपल १०७५
चम्म ११०७
चैय ११२८
चर ११०७
चाग ११२९
चारु ११०८
चित्त ८३८

१४६

अनेकत्वसहस्राचि ।

चुण्ण १०२१

चुल्ल १११९

चूला ८६४

चेतिय ९५५

(छ)

छत्त ११३०

छन्द ९४५

छन्न ८३४

छल ११०८

छव १०२६

छाया ९५३

छिद्द १०१३

(ज)

जगति ९९७

जटा ९४७

जनपद १०८९

जात १०७७

जाति ७९२

जाल ९४८

जिघञ्ज १०६९

जीव ११०३

जुति १०८६

जुण्हा ९१७

जेड्ड ९१८

जेर्य १०२२

जोति ८८४

(ज)

जाणदस्सन ७९४

(ठ)

ठान ८४६

ठिति १०५८

(त)

तक्क ९९८

तच्च ११०९

तण्हा १०५७

नथागत १०९९

तनु ९२४

तन्न ८८२

तन्ति ८८२

तान्दि १०५४

तप १०६२

तपस्सी ९३७

तम ९७५

तम्ब ९६३

तरुण १०७३

तल १०९०

तारका १०८२

तारा ९०४

ताळ ९०१

तिस्थ ८८४

तिळक ९४४

तुम्ब ११४२

तुला ८२३

तेज १०९४

(थ)

थम्म १०४८

थूल १०६६

(द)
 दक्खिण ९८६
 दण्ड १०४४
 दब्ब ९१३
 दम ८४७
 दर ११११
 दल १०८६
 दव ११२६
 दसा ११२७
 दस्सन ८८८
 दळ्ह १०८३
 दान १०१४
 दाय ८९८
 दायद १०४६
 दिक्खा ११०४
 दिट्ठ १०७८
 दित्त १०७५
 दिद्ध ९५८
 दिव १११९
 दीप ९९९
 दुट्ठ १०७७
 दुतिया ९८७
 देव ८४२
 देवन ८८०
 दोस ११२५
 (द्र)
 द्वार १११०
 द्विज १०४७
 द्विजिन्ह १०६८

(घ)
 घक १०४२
 घज १०६४
 घञ्ज १००७
 घम्म ७८४
 घव १०४१
 घातु ८१७
 धारा १०९५
 धौवन १०८७
 धिति १०५९
 धीर १०७२
 धुर १००४
 धुव ८९३
 धूमकेतु ९८७
 (न)
 नग १११०
 नाग ८४९
 नाभी १०५८
 नाम ११११
 नालि १०५७
 निकाय ११०४
 निक्ख ८८८
 निगम ८६८
 निग्रोध १०४२
 निट्ठा ९१२
 निदाघ ९५४
 निन्दा १०५५
 निपात ११२१
 निब्बाण ८९६

निष्ठुति १०१५
 निमित्त ९७८
 नियम १०७८
 नियामक ९८८
 निव्यार्तन ८८३
 निव्यूह ८६३
 निरोध ९८९
 निसामन ९४२
 निस्सरण ९८८
 नेगम १०१५
 नेत्ति १०८९
 नेक्खम्भ ८३१
 नेत्त ११०९
 (प)
 पकति ८१८
 पकार १०४९
 पकास १०१६
 पक्क १०१७
 पक्ख ८६५
 पंक १०९३
 पच्चय ८५७
 पजा १०५३
 पजापति १०००
 पज्ज १०३५
 पञ्जात्ति ९७१
 पञ्जाण १०६१
 पटल ९४०
 पटिग्गह ९०८
 पटिध ११११

पटिपात्ति ९४४
 पटिपादन ९६४
 पटिभय ९८९
 पटिभाग १०७७
 पटिभान ९७१
 पटिहार १०१८
 पट्ट ९२६
 पट्टान ११२२
 पठम ९३२
 पण ९०८
 पणय ८५६
 पर्णात्त ९३९
 पत्तिष्ठा ११३०
 पतित ९३५
 पत्त ९३६
 पत्ति १०१२
 पत्थ १०४४
 पद ८१९
 पदर १००९
 पदुम ८९५
 पदोस १०२७
 पघान ९८२
 पब्ब ८८९
 पभव ९००
 पमाण ८०५
 पमुख ९३२
 पय १०६३
 पयोजन १०३७
 पयोघर १०४२

पर ८४३	पाभत ११२७
परक्रम ९६६	पांळि ९९६
पराभव १०८५	पास ९०४
परायण ९६२	पिटक ९९०
परिक्खार ९७०	पिट्ट १०७५
परिगंह ८७०	पिण्ड १०१७
पारि १०२९	पिण्डित १०७३
परिभासण ८९९	पितामह १११३
परियाय ८३७	पितु १११८
परिवार ८५४	पिप्फल ९०९
परिहार १००२	पिय ९७३
परेत ९३५	पीठ ९७०
पलय १०५१	पीत १००८
पलाप ११२४	पीति ११२९
पलास १०१६	पुगव १०९१
पवत्ति १०५३	पुग्गळ १०८५
पवारण १००५	पुञ्ज ९७६
पवाह ९६१	पुट्ट १०७६
पवाळ ९०७	पुण्डरीक ८९६
पवेणी १०५३	पुथुज्जन १०८४
पसव ९०२	पुप्फ १०९१
पसु ११११	पुब्ब ९५०
पहार ११२४	पुर १०६०
पाक १०५०	पुरक्खत ८९१
पाण ९४५	पुरिस १०४६
पाणि १००७	पूग ११०५
पाताळ ८८९	पेत ९३५
पाद १०३०	पेसल १०७०
पान ११२३	पोक्खर ८२७

पोण १०६९	भण्ड ९२१
पोत १११८	भति १०५३
पोत्थक १००६	भत्ति १०५५
पोरिस ८८५	भत्तु १०८४
(फ)	भद्द १०७२
फरुस ९६१	भब्ब १०७१
फल ९५१	भम ११२१
(व)	भर १११२
बब्बु १०८०	भव ८२९
बल ८९४	भवन ११०८
बलि ८९७	भाग ११२०
बहु १०७२	भाग्य ९०९
बाधा १०९७	भानु १०४४
बाल ९२३	भार ९३३
बालिस १०७८	भाव ८०७
बिदु १११५	भावित १०७६
बिम्ब ९२०	भिक्षा १११२
बिल ११००	भिन्न ९९१
बीज ९५०	भीम १०६६
बीभच्छ १०६७	भीथ ९५७
बुद्ध १०४३	भीरु १०१९
बोधि ८०५	भुस १०९६
ब्रह्म ८१२	भृ १०५९
ब्रह्मचरिय ७८२	भृत ७८८
(म)	भूति १०५४
भग ८४४	भूमि १०९८
भगवन्तु १९८	भूरि ११३१
भंग ११३०	भेद ९९१
भट्ट १०७६	भोग ८५९

भोगी १०९४	माणव ८४२
(म)	मानस ८५०
मग्ग ९२१	मारिस ११३२
मञ्ज १०९१	माला ११२०
मज्झिम ९०५	माल्य १०८१
मणि १११३	मास १११०
मंडल ९९२	मिग १०४५
मत १११०	मुख ९१३
माति १०९६	मुट्टि १०३१
मत्त १११७	मुत्त १०१३
मत्ता ८७८	मुत्ति १०८४
मथीत १०२२	मुदु १०६७
मद ११२१	मुद्ध १०२८
मदन ११३१	मूल ८५१
मधु ९७४, १०६७	मेचक १०२३
मन्त ९७९	मेथुन १०६३
मन्य १८०	मोक्ख ११३२
मन्द ८९२	मोदक १११३
मंदिर १०६५	मोह १०८७
मरियादा १०५४	(य)
मरु ९६४	यक्ख ९६९
मलय १११३	यग्घे ११५०
महल्लक १०७४	यम ९७३
मही १०५२	यात्रा १०५४
महेसी १०३३	यान १०९०
मान ९१४	युग ८८२
मातंग १०४५	यूप ११०१
मातिका १०९७	योग ८५८
मातु ११३१	योग १०७३

योनि ८७८	लहु ९२९
(र)	लिंग ९१०
रंग ११२३	लीला १०५३
रज ८८३	लुद्ध ११०६
रण १०९६	लुद्ध १०३८
रतन १०६२	लेख १०९८
राति १०५६	लोक १०४१
रत्न ९२३	लोल १०६६
रंध १०१३	लोहित १०२८
रस ८०४	(व)
रसन ९३८	वक्र १०२५
रास्मि १०४३	वंग १०३१
राग १००९	वंस १०९०
राज ९२६	वक्र १०३४
रासि १०५१	वच्च १०८६
रिद्ध १०६४	वजिर ८६६
रुक्ख ९७७	वज्ज ११००
रुचि ८७३	वट्ट १०१८
रूप ८२५	वण्ण ७७९
रूपिय ९०३	वत्त १०४७
रोहिणी १०९३	वत्तनि १०५७
रोहित ९११	वत्थु ९६९
(ल)	वदञ्जू ८९१
लक्ख १०२०	वधू ८७७
लक्खण १११३	वन १०६३
लक्खी ९६	वनप्पति ९०३
लता १०८३	वप्प ११३३
लब्भ १०८६	वृय १०७९
लव १०९६	वर ८१०

वरंग १०९३	वितान ९७४
वराह १११५	वित्ति १०५८
वलि ९९०	विघ ८४६
वल्लभ १०६६	विधि १०४९
वस ८९८	विब्भम १०८७
वसति १०५६	विभू १०८८
वसवत्ति १०२४	विमान ९१७
वसा ८७३	विरिय १०९४
वसु ८९५	विलगा १०३९
वस्स १०६२	विवर १०१३
वान १०९५	विवेक १११४
वाम १०२०	विसद १०७३
वायाम ९१४	विसय ८०६
वार १०४२	विसाण ८६७
वारण १०१४	विसारद ९५९
वारुणि ८७६	विहार ८५७
वाल १०८०	वीत १०७६
वाळ ९३४	वीधि ९३९
वास १११९	वुत्त ७९६
वाह १०८१	वुत्ति ९६५
वाहिणी १०५६	वुद्ध ११७१
विकट १०१९	वेग १११५
विक्रम ८५३	वेठन ११३१
विग्गाह १०४६	वेद ८४७
विजित १०२९	वेदना १०९५
विज्जा १०३४	वेर ११०९
विञ्जत्ति १०५८	वेला ८४८
विटप ११२२	बेळित १०७२
वितत ९३२	वोकार ११२७

वोहार ८४९	सत्थ ९६५
व्यञ्जन ८४९	सत्थि १०५२
व्यत्त १०६५	सत्र ११३४
व्यसन ८९०	सद्धा ९४९
व्यूह १००८	सन्त ८४१
(स)	सन्तान ९५२
संकिण्ण १०७१	सन्ति १०५५
संकु १११५	सन्धि ९४१
संस्वा ८४५	सन्निधि ९५७
संकार ८३२	सभा ११०१
संघाट ११३४	समत्त १०६८
संघात १०८०	समत्थ १०६८
सकल १०२६	समय ७७८
सकुन्त १०४९	समा ९२२
सक्क १००१	समाधि ८५८
सक्खरा ९२५	समान ९१६
सख १०८८	सामिति १०५७
सग्ग ९११	समुदय ९२७
संगर ८२४	समुत्सय १०९९
संगह ९२५	संपत्ती ९९३
सच्च ८००	संपदा ९९३
सज्जन ९५६	संपन्न ८४५
सञ्जा ८७४	संबाध १०४५
सण्ठान ११३३	संभम ९१६
सतपत्त ९१५	संभव ९७७
सत्त ८१६	सम्मुति ११३३
सत्तम ९४१	सर ९६७
सात्ति १०५१	सरण ९४७
सत्तु ११२२	सरद ११२४

सल्ल १०८७	सिरि ९०६
सवन ९३४	सिलोक १०४१
सहगत ८३३	सिव ८९४
सादु १०६७	सिसिर ९२४
साधन ८९०	सिमा १०८२
साधु ७९०	सील १०९१
साप १०९३	सीस १०४६
साम ८३९	सुकत ९३७
सामिक ८२२	सुक ८९७
सायक १०४९	सुखुम १०७१
सार ९३३	सुची १०७०
सारग १०५०	सुजा १११२
सारद ९८४	सुत ७९७
साल ९३४	सुति १०५९
सासन ९९२	सुत्त ८५८
साहस ११३०	सुदस्मन ९९८
सिघाटक १००९	सुद्ध १०६९
सिखण्ड १०८५	सुद्धा १०५२
सिखर ९९३	सुपिन ९५६
सिखरी १११४	सुवण्ण ८००
सिखा ८७२	सुसिर ९१५
सिखी १०४१	सुसुक १००३
सिंग ८८७	सुस्सुसा ९३०
सित ९९९	सूत १०८१
सित्थ ९५९	सूप १०४८
सिद्धत्थ १११६	सूर १०७७
सिद्यव १०५१	सूल ८८१
सिधू ८६५	सेतू ११००
सिर १११४	सेद १०८८

सेनी १०२१	सह १०९७
सेय्य ९१८	(ह)
सेय्या ११२१	हथ ९३१
सेलन ८९९	हृदय ८५२
सो ८०८	हरि ८६९
सोण १११९	हार १११६
सोण्ड ९३८	हिम १०७४
सोत १०६४	हिरञ्ज १०६१
सोम ११३४	हेतु ९७२



अव्यय उपसर्गनिपातादीनिं सूचि ।



(अ)
 अ ११४७
 अगता ११४८
 अग ११३९
 अज्ज ११५५
 अञ्जदत्थु ११४०
 अति ११३८, ११८२
 अतीव ११३८
 अत्थ ११५४
 अत्थ ११६१
 अत्थि ११५४
 अत्थु ११५१
 अत्र ११६१
 भात्थि ११५४
 आत्थु ११५१
 अत्र ११६१
 अथ ११९०
 अथो ११९०
 अनु ११७४
 अन्तरा ११५०
 अन्तरेन ११३७, ११५०
 अन्तो ११५०
 अद्धा ११४०
 अधि ११७७

अधुना ११४०
 अधो ११५६
 अप ११८४
 अपि ११८३
 अपिनाम ११९१
 अप्पेव ११५८
 अप्पेवनाम ११५८
 अभि ११७६
 अभिक्खण ११३७
 अभिण्हं ११३७
 अभितो ११९५
 अमा ११३६, ११९९
 अमुत्र ११४८
 अम्भो ११३९
 अरे ११३९
 अलं ११४७, ११९०
 अव ११७३
 अवस्सं ११५०
 असकिं ११३७
 अस्सु ११५०
 अहह १२०१
 अहो ११३८, ११४९
 (आ)
 आ ११८०

आम ११४४	एवपि ११४३
आरका ११५७	एवमेवं ११४२
आरा ११५७	(ओ)
आवि ११५७	ओपायिक ११४४
आवुसो ११३९	(क)
(इ)	कं ११९८
इंघ ११५७	कच्चि ११३९, ११५१
इति ११५८, ११८८	कस्थ ११६०
इस्थं ११५८	कथं ११३९
इदानि ११४०	कथञ्चि ११५८
इघ ११६१	कदा ११६१
इह ११६१	कदाचि ११४६
(ई)	कहं ११६०
ईसं ११४८	कामं ११४०, ११९६
(उ)	किं ११३८, ११३९, ११८०
उ ११६८	किंसु ११३९
उच्च ११५२	किञ्चि ११४८
उद ११३८, ११९९	किस्तावता ११४१
उदाहु ११३८	किमु ११३८
उध्दं ११५६	किमुत ११३८
उप ११८५	किमुतो ११३८
उपरि ११५६	किर ११९९
(ए)	कीव ११४१
एतरहि ११४०	कु ११५९
एत्तावता ११४१	कुस्थ ११६०
एस्थ ११६१	कुत्र ११६०
एव ११५२	कुदाचनं ११६१
एवं ११४२, ११४४,	कुहिं ११६०
११५८, ११८६	कुहिंचनं ११६०

क्व ११६०

(ख)

खलु ११९५

खो ११५०

(च)

च ११८७

चन ११४५

चि ११४५

चिरं ११३६

चिररत्ताय ११३६

चिररसं ११३६

चिरेन ११३६

चे ११४७

(ज)

जातु ११४०, ११४६

जे ११३९

(त)

तं ११४५

तग्घ ११४०

ततो ११४५

तत्थ ११५६

तत्र ११५६

तथरिव ११४३

तथा ११४२

तथेव ११४२

तदा ११६१

तदानि ११६१

तहं ११५६

तहिं ११५६

तां ११४१, ११९३

तावता ११४१

तिरिय ११५९

तिरो ११५९, १२०१

तु ११९७

तुण्ही ११४९

तेन ११४५

(द)

दिद्धा ११५१

दीवा ११४७

दु ११६९

दुद्ध ११५४, ११५९

दूरा ११५७

दोसा ११४७

(घ)

घि ११६०, १२०१

घुवं ११५९

(न)

न ११४७

ननु ११३९, ११५१, ११९२

नमो ११५४

नाहिं ११४७

नाना ११३७, ११९८

नि ११६५

नी ११६७

नीचं ११५२

नु ११३९, ११५८, ११९८

नून ११५०, ११९१

नो ११४७

(प)	बाहिरा ११५३
प ११६२	(म)
पगे ११५२	भो ११३०
पच्छा १२००	(म)
पतिं ११७८	मन ११४८
पतिरूप ११४४	मा ११४७
पन ११९६	मिच्छा ११४६
परम्मुखा ११९७	मिशो १२००
परसुवे ११५५	मुधा ११४५
परा ११६४	मुमा ११४६
परि ११७५	मुद् ११३७
परितो ११४६	(य)
पस्यह ११४९	य ११४५
पातु ११४९, ११५७, १२००	यघ्नं ११५०
पातो ११५२	यतो ११४५
पयो ११५३	यत्थ ११५६
पुथु ११३७	यत्र ११५६
पुन ११९९	यथत्त ११५२
पुनण्णुनं ११३७	यथस्वि ११४३
पुरतो ११४८	यथा ११४२
पुरत्था ११९४	यथाच ११४३
पुरा ११९४	यथातथं ११५२
पुरे ११४८	यथानाम ११४२
पञ्च ११४८	यथापि ११४२
(ब)	यथार्हं ११४२
बलव ११३८	यथैव ११४२
बाहि ११५३	यदि ११४७
बाहिद्धा ११५३	यद्दि ११५६
बाहिरं ११५३	याव ११४१, ११०२

यावता ११४१

येन ११४५

(र)

रत्ता ११४७

रहो ११५७

रिते ११३७

रे ११३९

(ल)

लहु ११४४

(व)

वत ११९२

वा ११८९

वि-११७१

विंसा ११३७

विय ११४३

वे ११४०, ११५९

(स)

सं ११४४, ११५१

सं ११७९

सचे ११४७

सच्छि ११५९

सज्जु ११४९

सदा ११५३

सद्ध ११४७

सद्धि ११३६

सना ११५३

सनिकं ११५३

सपदि ११४९

सम्बतो ११४६

सम्बत्र ११६१

सम्बधि १६१

सभ ११३६

समन्नतो ११४६

समभा ११४६

संपति ११४०

सम्मा ११५४

सम्मु ११५७

सय ११४४

ससक्क ११४०

सह ११३६

साधु ११४४

सामं ११४४

सामि १२००

सायं ११५५

साहसा ११४८

साहु ११४४

सु ११३८, ११७९

सुद्धु ११३८, ११५४

सुदं ११५०

सुवात्थि ११६०

सुवे ११५५

सेय्यथापि ११४२

सेय्यथापि नाम ११४३

स्वे ११५५

(ह)

ह ११५०

हन्द ११५७, ११९३

हम्भो ११३९

हरे ११३९
 हवे ११४०
 हा ११५९, १२०१
 हि ११४९, ११९७

हिय्यो ११५५
 हे ११३९
 हेडा ११५६